




शांताराम विष्णु आवळसकर



रायगडची

जीवन

कथा



रुद्रगडची जीवनकथा



लेखक
शांताराम विष्णु आवढसकर
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

रायगडची जीवनकथा

शयगडची जीवनकथा

लेखक :
शां. वि. आवळसकर



महाराष्ट्र राज्य
साहित्य व संस्कृती मंडळ,
१९६२

प्रकाशकः

© महाराष्ट्र राज्य
साहित्य व संस्कृति मंडळ

मुद्रकः

व्यवस्थापक

शासकीय फोटोसिको मुद्रणालय

पुणे-१

फोटो व वेष्टन छपाई:

शासकीय फोटोसिको मुद्रणालय

पुणे-१

सजावटः

द. ग. गोडसे

पहिली आवृत्ती १९६२

दुसरी आवृत्ती १९७४

तिसरी आवृत्ती १९९५

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळ

काही भावी प्रकाशने

अन्तर्भारती माला

१. उर्दू मराठी कोश : ले. श्रीपाद जोशी.
२. गुजराती मराठी कोश : ले. भाऊ धर्माधिकारी.
३. बंगाली मराठी कोश : ले. अशोक राहाणे.
४. कानडी मराठी कोश : ले. पुंडलिकजी कातगडे.
५. तेलुगु भाषा प्रवेश : ले. भाल्चंद्र आपटे.
६. तामिळ भाषा प्रवेश : ले. प्रा. आर्. बी. जोशी.

विज्ञानमाला

१. प्राणिसृष्टि : ले. म. वि. आपटे.
२. मानवदेह : ”
३. वनस्पति : ”
४. संख्याशास्त्र :
५. ग्रहगतिसिद्धान्त : ले. शि. ग. पवार.

विविधमाला

१. भावना कोश (होमोपाथी) : ले. डॉ. एस्. आर्. फाटक.
२. भावनानिघंटु : ” ”

चित्रांची अनुक्रमणिका

१. महादरवाजा
२. महाद्वार नगरखाना
३. बाजार पेठ
४. दारुगोळ्याचे कोठार
५. टकमक टोक
६. महाराजांच्या सिंहासनाची जागा
७. जगदीश्वराचे देऊळ
८. हिरकणी बुरुज
९. शिर्काडचे देऊळ
१०. राणी महाल
११. महाराजांची समाधी
१२. शिवाजी महाराजांची समाधी
(बाजूला राखण करीत असलेला महाराजांचा आवडता कुत्रा वाघ्या समाधी रूपात)
१३. चित्त दरवाजा
१४. येगासागर
१५. शिवाजींच्याचे मनोरे
१६. शिवाजींच्याचे नाई

अनुक्रमणिका

	प्रस्तावना...	दहा
१.	रायगडचे दर्शन	१
२.	रायगडचा पूर्वेतिहास	१४
३.	रायगडचे चढते वैभव	२१
४.	रायगडवरील वैभवाची मध्यान्ह	२५
५.	ऑक्झेंडनची ऐतिहासिक वकिली	३२
६.	रायगडावरील पहिला राज्याभिषेक	४१
७.	राज्याभिषेकाने घडलेली स्थित्यंतरे	५०
८.	भूषण कवीने पाहिलेला रायगड	५७
९.	शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक	६१
१०.	ऑस्टिनची रायगडवरील वकिली	६७
११.	राजे निजधामास गेले	७१
१२.	संभाजीच्या कारकीर्दीचे स्वरूप	७५
१३.	रायगडावर शाक्तांचा वरचष्मा	८२
१४.	संभाजीच्या रायगडावरून स्वाऱ्या	८९
१५.	रायगडचे वैभव ओसरले	९३
१६.	रायगडचे पहिले पारतंत्र्य	९९
१७.	रायगड शाहूने घेतला	१०३

१८.	रायगडावर पेशव्यांची सत्ता स्थापन झाली	...	११४
१९.	रायगडावरील वार्षिक उत्सव	१२४
२०.	रायगडची दुरूस्ती, शाकारणी, राखण व गस्त...		१३२
२१.	रायगडावरील कैदी...	१४०
२२.	रायगडावरील शिबंदी व तिचे कामकाज	...	१४९
२३.	रायगडची व्यवस्था व आयव्यय	१५६
२४.	नाना फडणीस व रायगड	१७०
२५.	पारतंत्र्याच्या अंधाराची चोरपावले	१७३
२६.	रायगडावरील स्वातंत्र्यसूर्य मावळला	१८२
२७.	रायगड - इतस्ततः	१८९
२८.	१८१८ नंतरचा रायगड	१९२
	ग्रंथनाम संक्षेपसूचि...	दोन
	संदर्भ ग्रंथसूचि	नऊ
	व्यक्तिस्थलविषयसूचि	पंधरा

प्रस्तावना



इ. स. १९५२ मध्ये पुणे येथील श्रीशिवाजी-रायगड-स्मारकमंडळाच्या कार्यवाह्यांनी मला रायगडचा इतिहास लिहिण्यास सुचविले. ते म्हणाले 'तुम्ही रायगडच्या परिसरात राहून इतिहाससंशोधन करीत आहात; तुम्हीच रायगडचा इतिहास लिहा; श्रीशिवाजी-रायगड-स्मारकमंडळ तुम्हांला प्रयत्ननिर्मितीबद्दल मान-धन देईल. स्मारकमंडळाने तुकतेच श्रीछत्रपतींचे चरित्र लिहवून घेतले आहे; रायगडचा इतिहास लिहवून वेणे हा स्मारकमंडळाच्या कतेव्याचा एक भाग आहे.' मी होकार दिला. स्मारकमंडळानेही आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने ठराव करून ग्रंथलेखनाचे काम प्रत्यक्षांत मजवर सोपविले व त्याकरिता पाचशे रुपये मानधन व पुरस्कार देणार असल्याचे कळविले.

मी अभ्यासास प्रारंभ केला व १८ सप्टेंबर १९५६, अनंत चतुर्दशीच्या दिवशी लेखनास सुरुवात केली. इ. स. १९५६ च्या अखेरीस 'रायगड'चे लेखन पूर्ण झाले व मी हस्तलिखित श्रीशिवाजी-रायगड-स्मारकमंडळाच्या स्वाधीन केले.

स्मारकमंडळातील जाणकार मंडळींनी ते पाहिले व मंडळाने ठरविलेले मानधन व पुरस्कार माझ्या सुपूर्त केला.

त्यावेळी माझी अशी इच्छा होती की हे पुस्तक स्मारकमंडळाने प्रसिद्ध करावे. बराच काल सदर हस्तलिखित मंडळाजवळ राहिले, पण ते प्रसिद्ध होण्याचा योग येईना; कारण आर्थिक प्रश्न जसा मजपुढे उभा होता, तसाच तो मंडळा-पुढेही होता. पुस्तक प्रकाशित करण्याची जबाबदारी वस्तुतः माझीच होती.

लवकरच महाराष्ट्रराज्य निर्माण झाले व साहित्य-संस्कृति-मंडळाची स्थापना होऊन अनुदान देण्याची नवी प्रथा सरकारने सुरू केली. मला वाटू लागले की साहित्य-संस्कृतिमंडळाकडे या पुस्तकासाठी अनुदान मागावे. तद-

नुसार काही महिन्यांपूर्वी मी मंडळाकडे अर्ज केला, हस्तलिखित पाठवून दिले व निर्णयाची वाट पहात राहिलो.

श्रीशिवछत्रपति व रायगड हे महाराष्ट्राचे मानविंदु आहेत. रायगड हे तर सर्व तीर्थांत पवित्र असे धारातीर्थ आहे. त्यासंबंधी माझे पुस्तक लिहून झाले असल्याचे साहित्यसंस्कृतिमंडळाच्या दृष्टोत्पत्तीस आल्यावर मंडळाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कार्यवाह श्री. सेतुमाधवराव, इतिहासज्ञ सभासद प्रा. न. र. फाटक यांना व इतर सभासदांना असे वाटू लागले की हे पुस्तक काळजीपूर्वक वाचून साहित्यसंस्कृतिमंडळाचे पहिले प्रकाशन म्हणून घेता आले तर पहावे. मंडळाचे वतीने प्रा. न. र. फाटक यांनी त्याचे वाचन केले व काही दुरुस्त्या सुचविल्या; त्या मला मान्य झाल्या. श्री. सेतुमाधवरावांचा फार्शी ऐतिहासिक साहित्याशी प्रदीर्घ संबंध असल्यामुळे त्यांनीही आपल्या अवलोकनानंतर काही सूचना केल्या; त्या सर्व मी विचारात घेतल्या. आता हे पुस्तक साहित्यसंस्कृतिमंडळाचे प्रथम प्रकाशन म्हणून वाचकांपुढे येण्याचा योग येत आहे. मी अनुदानाचा आशीर्वाद मागत होतो; मला वरदान मिळाले याचा आनंद होतो.

इ. स. १८६० ते १९६० या शंभर वर्षांत 'रायगड' या विषयावर सुमारे दहा पुस्तके प्रसिद्ध झाली; सामान्यपणे दर दहा वर्षांनी एक पुस्तक प्रसिद्ध होत आले आहे. तरी या अकराव्या पुस्तकाची जरूरी होती. कारण, सदर दहा पुस्तकांपैकी कै. जोशी यांचे 'राजधानी रायगड' हे एकच पुस्तक बरे आहे; बाकीची जुजवी आहेत. त्या पुस्तकांना रायगडचा इतिहास म्हणण्यापेक्षा रायगडचे वाटाडये म्हणणेच शोभेल. जोशी यांनी मात्र तीस वर्षांपूर्वी आपले पुस्तक अद्ययावत् करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला आगळे स्वरूप आले होते. जोशी यांनी रायगडच्या परिसरांत राहून या विषयाचा बराच अभ्यास केला होता; पण त्यास काही मर्यादा होत्या. प्राथमिक शाळेतील या शिक्षकाला इंग्रजी व संस्कृत ग्रंथांतील मजकुराचा आपल्या पुस्तकांत पूर्ण उपयोग करून घेणे अवघड होते. शिवाय, कै. शिवरामपंत परांजपे यांच्या लेखनपद्धतीची मोहिनी त्यांच्या मनावर पडल्यामुळे, कटाक्षाने समतोल लिहिणे त्यांना जमले नाही. 'राजधानी रायगड'

प्रसिद्ध झाल्यानंतर मराठ्यांच्या इतिहासाचे जे संशोधन झाले, ते या पुस्तकात नाही, हे कालपरत्वे निर्माण झालेले मुख्य वैगुण्य होय.

गेल्या तीस वर्षांत इतिहाससंशोधकांस पेशवेदप्तर खुले झाले. त्यांतून रायगडविषयक काही माहिती साधनांच्या रूपाने पुढे आली. शिवचरित्र-साहित्याचे अनेक खंड प्रसिद्ध झाले, यामुळे रायगडसंबंधी नव्याने लेखन होण्याची आवश्यकता उत्पन्न झाली होती. अशा स्थितीत मी हे काम पत्करले, तेव्हां इंग्रजी, संस्कृत व मराठींतून प्रकाशित झालेल्या साधनग्रंथांतील माहितीचे संकलन करण्याची जबाबदारी मजवर आपाततः पडली. शिवाय, रियासतकार सरदेसाई, सर जदुनाथ सरकार यांची संकलनात्मक पुस्तके मी पाहिली. असे आढळून आले की त्यांच्यासारखे दीर्घोद्योगी ग्रंथकार संकलनात अनेक जागी चुका करून ठेवतात व त्या निस्तरणे हेही आपले काम आहेच ! अशी काही स्थले मी टीपांच्या रूपाने ग्रंथांत नमूद केली आहेत. माहितीच्या दृष्टीने पुस्तक निर्दोष व्हावे, म्हणून जरूर ती खबरदारी मी घेतली आहे. लेखक या नात्याने माझी जबाबदारी येथे संपते.

पण रायगडच्या परिसरांत हिंडून, दप्तरे पाहून त्यांतील अप्रसिद्ध माहिती आपण नकळत घ्यावी; पेशवेदप्तराच्या अथांग सागरात बुड्या मारून रायगड-विषयक माहितीची काही तेजस्वी मौक्तिके जमवून येथे ग्रथित करावीत व माहितीचे दृष्टीने पूर्वीच्या ग्रंथकारांच्या शक्य तर पुढे जावे, असा विचार माझ्या मनांत बळावला. म्हणून, रायगडच्या परिसरांतील जवळजवळ प्रत्येक गावीं जाऊन मी ऐतिहासिक साधनें शोधण्याचा क्रम काही काल आरंभिला. नातें येथे मला एक शकावलि मिळाली; तीत रायगडसंबंधीच्या काही नोंदी आढळल्या; त्यांचा मी येथे उपयोग केला आहे.

पोलादपूर येथे चित्रे आडनावाचे एक ऐतिहासिक घराणे नांदत आहे. हे घराणे प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणीसांच्या वंशाची एक शाखा होय. कै. रावजी गोविंद चित्रे यांजकडे बरेच मोठे दत्तर होते; ते सर्व मी पाहिले व त्यांतून बरेच कागद नकलले. त्यामुळे काफीखानासारख्या मराठ्यांच्या शत्रुपक्षीय ग्रंथकारांच्या लेखनाला मराठी ऐतिहासिक साहित्याचा दुजोरा आणि पाठपुरावा मिळाला ही

महत्त्वाची गोष्ट झाली. इतिहासलेखनांत पुराव्यास फार महत्त्व असते व एक हकीकत दोन लेखकांनी वेगळ्या ठिकाणांवरून एकाच वेळी नोंदली, म्हणजे ती ऐतिहासिक सिद्ध गोष्ट मानण्यास हरकत उरत नाही. न्यायनिर्णयात परस्परसंबंध नसलेले दोन स्वतंत्र साक्षीदार एकादी गोष्ट घडल्याचे सांगू लागले म्हणजे त्या धटनेस पुरेसा पुरावा मिळाला, असे मानले जाते. शिवकालीन लाखो कागद नष्ट झाल्यामुळे प्रत्यक्ष पुरावा या दृष्टीने उपयोगी पडण्यासारखी साधने फारशी उरली नाहीत. या दत्तरातून रायगडच्या इतिहासाची अशी जी साधने उपलब्ध झाली, ती या पुस्तकात वापरली आहेत.

चित्रे-दत्तरामुळे रायगडचा अनेक वर्षांचा अज्ञात इतिहास प्रथमच उपलब्ध होत आहे, हे या दत्तराचे विशेष होय. इ. स. १६८९ ते १७०७ ही अठरा वर्षे रायगड प्रत्यक्ष बादशाही अंमलाखाली होता; पण तेथे काय घडत होते, याची आजवर आपणास कल्पना नव्हती. रियासतकारांनी तर, इ. स. १६८९त रायगड मोगलांनी घेतला, येथपर्यंतची हकीकत सांगितल्यावर इ. स. १७३३ पर्यंतच्या चव्वेचाळीस वर्षांच्या इतिहासाचा संक्षेप केला ! यात सरदेसाई यांस दूषण देण्याचा हेतु नाही, वस्तुस्थिति दाखविण्याचा आहे. सरदेसाई तरी उपलब्ध साधनांवरूनच आपल्या रियासती सजविणार व वाचकांपुढे ठेवणार होते. त्यांना जी माहिती उपलब्ध झाली नाही, पण मला झाली, ती एका स्वतंत्र प्रकरणांत, मी चित्रे-दत्तराच्या आधारे दिली आहे.

इतिहासाच्या अपुऱ्या साधनांमुळे संकलनकाराला अनेक वर्षांच्या काल-खंडावरून उड्या टाकीत जावे लागते. इ. स. १७०८ ते १७३३ पर्यंतच्या पंचवीस वर्षांत रायगडच्या परिसरात कोणती परिस्थिति होती व स्वतंत्र राज्य पुन्हा निर्माण करणाऱ्या छत्रपति शाहूंस आणि पहिल्या पेशव्यास रायगड सोडवून तेथे आपली सत्ता प्रस्थापित करण्याची शक्यता लवकर कां झाली नाही, या प्रश्नाची उकल आजवर इतिहासकार करू शकत नव्हते. चित्रे-दत्तरामुळे मला हे कोडे सहज सुटले. शिवछत्रपतींच्या वेळचे 'स्वराज्य' बादशाहाने शाहूच्या स्वाधीन केले होते; पण ते केवळ कागदावरचे दान होते. प्रत्यक्षात ते शाहूने व मराठे सरदारांनी आपल्या मनगटाच्या जोरावरच स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या हातून

हिसकावून घ्यावयाचे होते. रायगडच्या परिसरांत, अंजिन्याच्या शिंदीच्या आस-
प्याने एक लहानसे दुसरे मुखलमानी राज्य कसे निर्माण झाले होते व ते मोडून
काढण्याचे काम पहिल्या पेशव्यास कसे करावे लागले, याची हकीकत त्रिवे-
दमरात प्रथमच उपलब्ध झाली. तिचा रायगडच्या इतिहासाशी प्रत्यक्ष संबंध
नसल्यामुळे येथे दिली नाही; अन्यत्र प्रसिद्ध करित आहे. पण त्रिवे-दमरामुळे या
पुस्तकात अधिक माहितीची, तपशिलाची व दुरुस्तीची भर पडत आहे.

पेशवेदमरांत काम करून मी रायगडच्या इतिहासाच्या उत्तरार्धाची बरीच
हकीकत येथे संकलित केली आहे. इ. स. १७३४ ते १७७२ या कालात यशवंत
महादेव आणि नंतर विठ्ठल यशवंत पोतनीस यांच्या ताब्यात रायगड होता.
पेशव्यांस त्यांचेवर स्वारी करून तो जिंकून घ्यावा लागला. ही स्वारी धोरल्या
माधवरावाने आरंभिली, पण ती नारायणराव पेशव्यांच्या कास्कीर्दीत पूर्ण झाली.
नारायणरावांवर प्रभु मंडळींचा सामाजिक कारणांनी रोष होता. त्यांच्या रोषाचे
आणखी एक कारण या स्वारीमुळे आपणांस कळते. पोतनीसांचे धराणे प्रभुमंडळींत
मान्यता पावलेले होते. त्यांच्यावर स्वारी करून त्यांची सत्ता मोडून काढणारा
पेशवा त्यांस अधिक अप्रिय होणार हे निश्चितच होय. या स्वारीचे स्वतंत्र प्रकरण
नवीन संशोधनाचे आधारे या पुस्तकात दिले आहे.

रायगडच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी पेशवे दमरांतील बरीच माहिती
संशोधक श्री. शं. ना. जोशी यांनी श्री भारत इतिहास संशोधन मंडळाच्या एका
पुस्तकांत [ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ३ रा. भा. इ. सं. मंडळ स्वीय
ग्रंथमाला क्र. ५४, इ. स. १९४१] प्रसिद्ध केली आहे. पण त्यांनी पाहिलेल्या
रूमालांचे अनुक्रम दिले नसल्यामुळे मला जवळजवळ सर्व रूमाल पुन्हा पहावे
लागले. या मजकुराच्या आधारे सात प्रकरणे स्वतंत्रपणे लिहून या पुस्तकात
समाविष्ट केली आहेत.

श्री भारत इतिहास संशोधक मंडळांत असलेल्या स. ग. जोशी व चंद्रचूड
यांच्या दमरांतून थोडी माहिती उपलब्ध झाली, ती येथे घेतली आहे.

यावरून वाचकांच्या ध्यानी येईल की प्रस्तुत पुस्तकातील सुमारे दहा प्रकर-
णांचा मजकूर हे स्वतंत्र संशोधन असून बाकीचे संकलन आहे. या संशोधन-संक-

लनाच्या योगाने रायगडसंबंधीच्या आपल्या पूर्वीच्या माहितीत भरीव भर टाकण्याचा कसोशीचा प्रयत्न मी केला आहे.

या पुस्तकांत काही जुने अपसमज दूर करण्याचा व काही ऐतिहासिक व्यक्तींवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. इ. स. १६८९ मध्ये बादशाही सरदार झुलफिकारखान याने रायगडास वेढा घातला. त्याबाबत इतिहासकारांच्या कथनाचे स्वरूप असे की वेढा आठ महिने चालला. मराठ्यांनी शर्थ केली; पण शेवटी रायगड सूर्याजी पिसाळाच्या फितुरीमुळे मोगलांच्या हाती गेला. इतिहासलेखकांचे या स्वरूपाचे लेखन अत्यंत भ्रामक असून त्यांतील ढळढळीत सत्य पुढे मांडण्याची नितांत आवश्यकता होती. माझे म्हणणे स्वरूपाने असे—

(१) आकड्यांनी आठ महिने मोजून दाखविता येतील; पण ज्याला पक्का वेढा म्हणावयाचे, तो फार थोडा काल होता. आरंभी तर तो इतका सैल होता की छत्रपति राजाराम, त्याची भार्या, खंडो बळ्हाळ, रामचंद्रपंत अमात्य इत्यादि अनेक नामवंत माणसे ' वेढ्यातून ' निसटून गेली ! त्यांतला एकही मोगलांच्या हाती लागला नाही. असला कसला वेढा हा ! हे ज्ञाले आरंभीच्या सुमारे दोन महिन्यांच्या वेढ्याबद्दल ! रायगडच्या ग्वाऱ्यांत श्रावण, भाद्रपद व अश्विन या महिन्यांत पाऊस इतका कोसळतो की ' पक्षांच्या पंखांवर शेवाळ उगवते ' व वारा इतका सुटतो की त्यावेळी वेढा घालणाऱ्या सैनिकांना नुसते उभे राहणे देखील अशक्य ! मोगली सैन्याचा या महिन्यांतील वेढा नाममात्रच असणार. सारांश, वेढ्याच्या सांगितल्या जाणाऱ्या मुदतीला काही अर्थ नाही. एकदा रायगडचे नुसते दर्शन घेतल्यास असे घ्यानी येईल की रायगडला वेढा घालणे प्रायः अशक्यच आहे. नाकेबंदी केव्हाही शक्य आहे. (२) या काळात रायगडच्या परिसरात लढाई झाली असेल असे वाटत नाही; तसे भौतिक पुरावे नाहीत; मराठ्यांनी शर्थीची झुंज दिली असती, तर काही शेकडे मुसलमान सैनिक मरण पावते व त्यांचे एकाचे स्मशान रायगडच्या परिसरांत निर्माण झाले असते. तसे एकही स्मशान रायगडच्या परिसरात नाही. मराठ्यांनी अशी स्मशाने नष्ट करून टाकली असे तर म्हणता यावयाचे नाही; तो मराठ्यांचा स्वभाव नव्हे. (३) सूर्याजी पिसाळाच्या रायगडबाबतच्या फितुरीचा हा गवगवा कालविपर्या

साचा प्रकार होय. सूर्याजी फितूर झाला ही गोष्ट खरी, पण तो इ. स. १७०४ मध्ये, १६८९ मध्ये नव्हे ! इ. स. १७०० मध्ये छत्रपति राजाराम सिंहागडावर मरण पावल्यावर मराठ्यांस छत्रपति नाही, अशी स्थिति प्राप्त झाली. तेव्हा, मराठ्यांचा पराभव करण्यास ही संधी योग्य समजून बादशहाने मराठ्यांचे किल्ले पुन्हा जिंकून घेण्याची मोहीम काढली. वाई प्रांतात वैराटगड, पांडवगड वगैरे चार किल्ले जिंकण्याचे काम बादशाही सरदार इस्माईल मका यास करावयाचे होते. इस्माईल मका यास या कामी सूर्याजीची खूप मदत झाली. मराठ्यांच्या दृष्टीने हीच त्याची फितुरी होय. सूर्याजीचा व रायगडचा काहीच संबंध नव्हता. सूर्याजी हा वाई प्रांतातील ओझडे येथील देशमुख होय. तो रायगडवर कशा-साठी जाणार ? तो काही मराठा सरदार अगर किल्लेदार नव्हे. वेढ्याच्या दिवसात त्याचे अस्तित्व रायगडवर कसे असणार ? त्याला ' रायगडचा ' फितुरी ठरविण्यास भकम, अस्सल, समकालीन आधार पुढे यावयास पाहिजेत. याबाबत आणखी एक गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे. छत्रपति राजारामाची दासीपुत्री व सूर्याजी पिसाळाचा दासीपुत्र यांचा विवाह होऊन सूर्याजी राजारामाचा व्याही झाला होता, ही गोष्ट इतिहासशास माहीत आहे. हा विवाह इ. स. १६८९ नंतर व १७०० च्या पूर्वी झाला आहे. दासीपुत्री अनौरस असल्यामुळे तिचा विवाह कोणाशीही झाला तरी चालेल, अशी समाजनीति इतिहासकालात नव्हती; उलट, ' समसमांसंयोग ' साधण्याचीच प्रवृत्ति असे. त्या कालात अशी संतती शिष्टसंमत होती. छत्रपति राजाराम सूर्याजीशी असे नाते जोडतो, याचाच स्पष्ट अर्थ असा की सूर्याजी इ. स. १७०० पर्यंत तरी फितूर नव्हता. फितुर्याच्या मुलास स्वातंत्र्याची किंमत जाणणारा राजाराम आपली मुलगी कदापि देता ना ! सारांश, सूर्याजी पिसाळ रायगडप्रकरणी निर्दोष आहे, असे स्पष्ट वाटते. (४) इ. स. १८१८ मध्ये रायनाक इंग्रजास फितूर झाल्याने रायगड पडला, असे आजवर इतिहासकार सांगत आले आहेत. त्यामुळे रायनाकावर ' फितूर फितूर ' म्हणून गहजब होतो; तो योग्य नव्हे. तसे म्हणण्यास स्पष्ट आधार नाही. या प्रकरणी डॉक्टर आंबेडकरांच्या संग्रही काही कागद आहेत; ते मिळवण्याचा माझा प्रयत्न चालला असता डॉक्टरांचे निधन झाले व कागद मिळणे राहिले. पण कागदी पुराव्याइतकाच महत्त्वाचा दुसरा पुरावा असा की रायनाकाचे टाक

करून टिपणीस, कारखानीस इत्यादि रायगडशी संबद्ध असणाऱ्या प्रभु घराण्यांनी पूजेत ठेविले आहेत, याचा काय अर्थ करायाचा ? नातें येथे रायनाकाचे एक 'मंदिर' आहे. शेतीस प्रारंभ करण्यापूर्वी रायनाकापुढे काही बळी देण्याचा रिवाज आहे. रायगडचा रायनाईक व मंदिरातील रायनाईक एकच आहेत. ही देशद्रोह्याची पूजा मानणे सर्वथा चूक होईल, या प्रकरणी संशोधनाने सिद्ध होईपर्यंत रायनाकास देशद्रोही मानणे योग्य नव्हे, असे मत मी मांडले आहे. मनुष्य स्वार्थी आणि लोभी असतो, स्वहित साधण्यासाठी राष्ट्रहितावर तिलांजली देणारे लोक प्रत्येक देशात उत्पन्न झाले व प्रत्येक राष्ट्राने त्यांची खंत मानली आहे पण त्यांची अपक्ष भूमिकेवरून चौकशी करूनच त्यांना दोषी ठरविले पाहिजे. रायगडप्रकरणी सूर्याजी पिसाळ व रायनाक संशयातीत आहेत, निर्दोष आहेत, असे-माझे मत झाले आहे.

आणखी एक गोष्ट माझ्या ध्यानी आली. दुसऱ्या बाजीरावाच्या दीर्घ कारकीर्दीवर बरीच साधने उपलब्ध असली, तरी त्याने दिलेल्या अंतिम लढ्या-संबंधी अधिक संशोधन व्हावयात पाहिजे. रायगडच्या अखेरच्या युद्धाबद्दल मराठी साधने नाहीत; त्यामुळे मला इंग्रजी साधनांवरूनच ते प्रकरण लिहावे लागले. मराठेशाहीचा अंत कसा झाला, याचे दीर्घ संशोधन झाले पाहिजे. इंग्रजी साधने भरपूर असली, तरी तो पुरावा शत्रुपक्षाचा आहे हे ध्यानी असले पाहिजे. सत्याचे अधिष्ठान एकपक्षीय पुराव्याने सिद्ध होत नाही.

मराठीतून प्रसिद्ध झालेली इतिहासाची साधने अव्वल दर्जाची असल्यामुळे, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या एकाद्या विषयावर लेखन करताना त्यांचा उपयोग करणे आवश्यक आहे. पण ही साधने वापरताना प्रत्येक पत्राची तारीख ठरवणे अगर पारखून घेणे जरूर झाले आहे. पूर्वी पत्रे लिहिताना पूर्ण काल देत नसत. बहुतेक सर्वं न्निःटणिशी पत्रांतून 'आज छ २६ जाखर' किंवा 'आज मार्गशीर्ष शु॥ अष्टमी मंगलवारपावेतो' अशा स्वरूपाचा कालाचा अपुरा उल्लेख येतो. त्यामुळे पत्राचे वर्ष ठरविणे अवघड होऊन बसते; म्हणूनच, पत्रांचा अचूक कालनिर्णय करण्यात संशोधकाची कसोटी लागते. जसजसे संशोधन प्रगत होईल, तसतशा अनेक पत्रांच्या तारखा निश्चित होत जातील व मागील संशोधकांनी दिलेल्या चुकीच्या मिस्या वुस्त होतील. मागील पिढीतल्या सर्व संशोधकांनी तसा चुका

करून ठेविल्या. त्यांच्या पश्चात् आम्ही पुढील पिढीतले संशोधक त्यांच्या मित्या दुरुस्त करित आहोत व अजाणता नवीन चुकीच्या मित्या नवीन पत्रांत देत आहोत ! मितिशुद्धीबद्दलचा हा प्रकार असाच बराच काल अखंड चालणार आहे.

आतापर्यंत सुमारे पाऊण लाख ऐतिहासिक पत्रे मराठीतून प्रसिद्ध झाली आहेत; इंग्रजी, फारशी व इतर भाषांतून प्रसिद्ध झाली ती वेगळी ! या सर्व पत्रांचे आधारे मराठ्यांच्या इतिहासाची एक प्रदीर्घ शकावली तयार करण्याचे कार्य जर अनेक संशोधक एकत्र येऊन करतील, तर मितिशुद्धीबाबतचा गोंधळ बराच कमी होईल व संकलनकारास आपले ग्रंथलेखन बरेच सुलभतेने करता येईल. पण हे काम एवढे प्रचंड आहे की दहा संशोधक सतत दहा वर्षे एकत्र बसून हे काम करतील, तरच त्याचा अंत दिसेल. नानासाहेब पेशव्यापुरते हे काम श्री भारत इतिहास संशोधक मंडळाने जवळ जवळ पूर्ण करित आणले आहे.

ही मितिशुद्धीची सूचना येथे मांडण्याचे कारण असे की इ. स. १७३३ मधील रायगड-मोहिमेच्या निमित्ताने मला, अनेक प्रसिद्ध झालेल्या पत्रांच्या मित्या दुरुस्त करून वापरण्या लागल्या आहेत; त्यांची संख्या ३०।४० भरेल. मितिशुद्धी-प्रमाणे, अन्य संशोधकांच्या मोडी वाचनातील काही चुका मी दुरुस्त करून घेतल्या आहेत.

हे पुस्तक तयार करण्याच्या कामी मानधन व पुरस्कार देऊन उपकृत केल्याबद्दल मी श्री शिवाजी-रायगड-स्मारकमंडळाचा ऋणी आहे. पुस्तकाचा ' आपलें ' म्हणून स्वीकार करून व माझा परामर्ष घेऊन प्रसिद्ध केल्याबद्दल मी महाराष्ट्राज्य साहित्य व संस्कृति मंडळाचा अत्यंत ऋणी आहे. रायगडचे स्थान असे आहे की त्याचा अखिल महाराष्ट्रासच काय, भारतासही अभिमान वाटावा. ' श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ ' या नावांत ' रायगड ' आहे; तेव्हा त्याबाबत आपले काही कर्तव्य आहे असे स्मारकमंडळास वाटले. या विषयावर संशोधन-पूर्वक लिहिलेले पुस्तक अप्रकाशित रहाणे अयोग्य आहे; ते आपण आपले म्हणून प्रकाशित केलेच पाहिजे, असे साहित्यसंस्कृति मंडळास म्हणजे पर्यायाने महाराष्ट्र सरकारला वाटले, हा सुयोग्य मला अभिमानास्पद वाटतो.

महाडचे तरुण चित्रकार, माझे मित्र श्री. वसंत विष्णू चांदे जी. डी. ए. यांनी घेतलेली छायाचित्रे पुस्तकात दिली आहेत. महाड आणि रायगड काही दूर नाहीत ! त्यांची चित्रे या पुस्तकांत येण्यात वैशिष्ट्य आहे असे मला वाटते. मी त्यांचा आभारी आहे.

पोलादपूरचे चित्रेदत्तर, नातें येथील देशमुखदत्तर, श्री भारत इतिहास संशोधक मंडळातील दत्तरे पहावयास दिल्याबद्दल मी त्या त्या दत्तरांशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा व चालकांचा फार आभारी आहे. पेशवेदत्तर पहावयास व त्यांतील मजकुराचा उपयोग करावयास परवानगी दिल्याबद्दल तत्संबंधी अधिकारी वर्गाचा मी ऋणी आहे.

गवर्मेंट सेंट्रल प्रेसचे व्यवस्थापक श्री. बापूराव नाईक यांनी मला बहु-मोल मदत दिली आहे. रायगडच्या चित्रांचे ब्लकस् त्यांनी तत्परतेने व चांगल्या तऱ्हेने करून दिले; त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. चित्रकार श्री. द. ग. गोडसे यांनी पुस्तकाची सजावट केली आहे; त्यामुळे पुस्तकास गोंडसपणा आला. मी त्यांचा आभारी आहे.

प्राज्ञप्रेसचे व्यवस्थापक श्री. म. शं. साठे, श्री. दि. के. बेडेकर, महाड येथील श्री. सु. मे. बुटाला, श्री. सु. गो. टिपणीस इत्यादि अनेकांनी मला या पुस्तकाचे कामी जे साहाय्य केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आभारांची यादी वाढणे अप्रस्तुत होईल हे जाणून अनेकांचे आभार मी मनोमन मानतो.

पुणें ता. ५ मे १९६२

— शां. वि. आवळसकर


रायगडची जीवनकथा

महादरवाजा



महाद्वार नगारखाना






बाजार पेठ


दासुगोळ्याचे कोठार






टकमक टोक

महाराजांच्या सिंहासनाची जागा






जगदीश्वराचे देऊळ


हिरकणी बुरुज







शिक्राईचे देऊळ

राणी महाल





महाराजांची समाधी





शिवाजी महाराजांची समाधी
(बाजूला राखण करीत असलेला
महाराजांचा आवडता कुत्रा वाघ्या
समाधी रूपात)



चित्त दरवाजा


गंगासागर







राजवाड्याचे मनोरे

अष्टप्रधानांचे वाडे





रायगडचा घेरा,



वरंगी

रावनाकारे घाट

वरंगीकरून

निजामपुर

दकमक

दारबख्या
मीर

ताडी

हिरकणी

कमलेश्वर बुज

सापाठकरून

सापाठा
करून



१ रायगडचें दर्शन

रायगडचें इतिहासप्रसिद्ध स्थान माहीत नाही, असा मनुष्य महाराष्ट्रांत सापडावयाचा नाही. इंग्रज, पोर्तुगीझ, फ्रेंच या परकीयांस आणि भारतांतील सुशिक्षितांस रायगडच्या इतिहासाची कल्पना निश्चित आहे; कारण, तो रोमांचकारी व स्फुरण देणारा आहे. एका कार्ली मुसलमानी सत्तांना रायगडचा विलक्षण दरारा वाटत होता आणि तेथे नांदू लागलेली स्वकीयांची निर्भय, दृढ सत्ता त्यांच्या डोळ्यांत कुसळासारखी सलत होती.

रायगडचें प्राचीन नाव रायरी असें होते व युरोपचे लोक त्यास 'पूर्वेकडील जिब्राल्टर' म्हणून संबोधित. जिब्राल्टरचें ठाणें जितकें अमेद्य, दुर्गम, तितका रायगड अजिक्य असें स्पष्ट मत इंग्रज ग्रंथकारांनी नमूद करून ठेविलें आहे. पाचशें वर्षापूर्वी रायगडास जेव्हा गडाचें स्वरूप नव्हतें व जेव्हा 'तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास तणस व रासिवटा अशीं दोन नांवें होती. त्याचा आकार, उची व भोंवतालच्या दऱ्या या सर्वांचें स्वरूप ध्यानीं घेऊन त्यास नंदादीप असेंही एक नाव पडलें. अगदी आरंभीं तेथे घडशी कोळी रहात. आज आपण याच कोळी जमातीस डोंगरकोळी म्हणून संबोधितों. निजामशाहींत रायगडचा उपयोग कैदी ठेवण्यापुरताच होई व त्यावर पहारा ठेवण्यासाठी पहारेकरी तेवढे रहात. येथील 'घळकीच्या पद्दत्या'चा उल्लेख जुन्या कागदपत्रांतून आढळतो.

रायरी हें नाव बदलून त्यास रायगड हें नाव शिवाजी महाराजांनी दिलें. हा नामकरणविधि केव्हा झाला असावा, हें आपणास शिवचरित्रप्रदीप पृ. ५० वरून स्पष्ट कळतें. “ गडाची नावे ठेविले ” अशी नोंद तेथे आढळते. या नोंदीचें वाचन आमचे मते ‘ गडासी नाव ठेविले ’ असें पाहिजे. रियासतकारांनी या नोंदीच्या आधारे केवढें काव्यमय भाष्य केलें आहे ! ते म्हणतात, “ शिवाजीने पुष्कळशा किल्ल्यांचीं जुनीं नावें बदलून संस्कृत वळणावर नवीन सुंदर नावें ठेवलीं. रायरी घेतल्यावर शके १५७८ भाद्र० ष। ११ रोजीं [इ. स. १६५६ सप्टें. ४] गडाचीं नावें ठेविलीं असा उल्लेख शकावलीत आहे. ” यावर आमचें म्हणणें एवढेंच की शिवाजीने गडांस नवीं, सुंदर नावें दिल्याचा प्रकार खरा असला, तरी तो नंतरचा आहे. इ. स. १६५६ सप्टें. ४ नंतर जिकलेल्या व बांधलेल्या किल्ल्यांस शिवाजीने अगोदरच नवीं नावें दिलीं, असें मानणें योग्य होणार नाही. असो. झुलफिकार खानाने इ. स. १६८९ त रायगड जिकल्यानंतर औरंगजेबाने त्यास इस्लामगड असें नवें नाव दिलें व तें कागदोंपत्री अनेक वर्षे रूढ राहिलें.^१

प्रथमदर्शनी रायगड अगदी बाजूस असल्यासारखें वाटतें. पण रायगडपासून मुंबई, पुणे व सातारा हीं शहरे सारख्याच अंतरांवर आहेत. महाडच्या त्यावेळच्या बंदरापासून रायगड केवळ सोळा मैलांवर आहे. अरबी समुद्रापासून रायगड फक्त अठेचाळीस मैलांवर, सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगातील एक दुवा आहे. रायगडची भूमि शिवराज्याभिषेकापर्यंत तरी रक्तलांछित नव्हती. सिंहगड, पुरंदर, लोहगड, प्रतापगड, राजगड इत्यादि शिवकालीन किल्ल्यांबद्दल तसें म्हणता येणार नाही. मानवी रक्त सांडलेल्या भूमीवर आपल्या राज्याभिषेकाचा समारंभ न झाला तर बरा, असें शिवाजीस वाटत असावें. शिवाय, रायगडच्या नैसर्गिक रचनेमुळे त्याचें वैशिष्ट्य ध्यानीं येतें. यासाठीच शिवाजीने तो राजधानीसाठी पसंत केला असावा. मोगलांच्या हल्ल्यापासून आपला बचाव व्हावा, यासाठीच पुणें सोडून पश्चिम डोंगरांत रायगड राजधानी केली असावी.^२ सुरतेचा जुना रस्ता रायगड जवळूनच जात असून खुष्कीने रायगड ते सुरत हें अंतर १०।१२ मजलांचें होतें. तेथून शिवाजीची पहिली राजधानी राजगड केवळ ४।५ मुक्कामांवर आहे.^३

कैळदिनूपविजयम् या ऐतिहासिक कानडी काव्यांत रायगडचें वर्णन करतांना, ‘ भूतलांत आश्चर्यकारक म्हणून गणला जाणारा रायरी ’ असें वर्णन कवीने केलें

१. शिचसाखं १० ले. ३८; शिचप्र पृ. ५०; शशि पृ. २३७.

२. BBD. पृ. ४१३-४१५.

३. शिचवृसं. खं. ३ रा. फार्शी विभाग पृ. ८५, ८६.

आहे. ^३ तेथे लिहिले आहे की रायगड १८ अक्षांश, कला १३ व ७३ रेखांश, कला ३० वर आहे. पण कुलाबा गॅझेटियरकार लिहितात की, रायगड उत्तर अक्षांश १८°-१४' आणि पूर्व रेखांश ७३°-२०' वर असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची २८५१ फूट आहे. तो किल्ले महसुसा ऊर्फ जंजिरापासून पूर्वेस चाळीस मैलांवर आहे. तुटलेल्या कड्यांमुळे सद्याद्रीच्या रांगांपासून तो अलग झाला असून भोवतीं सुमारे एक मैल रुंदीची दरी निर्माण झाली आहे. या दरीतून काळ व गांधारी या दोन नद्या पर्जन्यकालांत पावसाचे गदळ पाणी महाडसुद्धा खार्डीत आणून मारल्या ओतीत असतात. सद्याद्रीच्या रांगांनी, जवळ जवळ सर्व बाजूंनी वेढल्यामुळे आणि झाकल्यामुळे रायगड ठळकपणे आढळांत येत नाही. रायगडपासून पश्चिमेस १६ मैलांवर माणगाव हें तालुक्याचें ठिकाण आहे; तेथून रायगडवरची टकमक टोक व हिरकणी बुज हीं ठिकाणे दिसतात व ओळखता येतात. तेथून रायगडचा आकार षोड्याच्या नालाप्रमाणे वाटतो. दक्षिणेकडून नजर टाकल्यास कालकाईचा व गुडरीचा डोंगर रायगडच्या अगदी सन्निध असल्यासारखे भासतात; त्यामुळे रायगडचें स्पष्ट दर्शन त्या बाजूने होत नाही. कालकाईच्या डोंगरावरूनच, इ. स. १८१८ मध्ये तोफा डागून रायगड इंग्रजांनी जेर केला. महाबळेश्वरावरून रायगडचें दर्शन होणें दुर्घट आहे; कारण, तेथून रायगडच्या आसमंतांतील सद्याद्रीचा बराच भाग इतका उच्चकपणे नजरेसमोर येतो, कीं त्यांतून नेमका रायगड तेवढा ओळखणे जाणत्या माणसासही मुश्किलीचें होतें. डग्लसने बुक ऑफ बॉम्बे मध्ये म्हटलें आहे की रायगडचें अचूक आणि स्पष्ट दर्शन तोरणा किल्ल्यावरून होतें, कारण तोरणा रायगडच्या पूर्वेस वीस मैलांवर असून हजार फुटांनी जास्त उंच असल्यामुळे हें दर्शन सहजसुलभ होतें. रायगडपासून केवळ दोनच मैलांवर असलेल्या, सद्याद्रीच्या पश्चिम रांगेतील लिंगाण्याच्या शिखरावरून रायगड चांगला दृष्टिक्षेपांत येतो. तोरण्यावरून रायगडचे उध्वस्त अवशेष दिसत नाहीत; पण लिंगाण्यावरून तेही आढळांत येतात. तेथून अगदी समोर पूर्वेस, रायगडचें भवानी टोक दिसतें व रायगडचा वायव्येकडील टकमक टोकाचा तुटलेला कडा दिसतो. या टोकावरून गुन्हेगारांचा कडेलोट होई.

येथेच लिंगाणा किल्ल्याचा परिचय करून देणे योग्य होईल. लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सद्याद्रीच्या मुख्य रांगेंत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचा खडक समुद्रसपाटीपासून २९६९ फूट उंच असून त्याची चढण चार मैल लांबीची आहे. या चढणीतील अर्धे

अंतर चढावयास बरेच सोपे असून वरचा अर्धा मार्ग एकदम उंच, अवघड झाला आहे. पूर्वी या चढावांत पायऱ्या होत्या; पण त्या आता नष्ट झाल्या आहेत. लिंगाप्याचा लिंगाकृति भाग पठाराच्या भागापासून म्हणजे माचीपासून वर आहे. त्याला तट व बुरूज होते व या तटवंदीचे आंतील क्षेत्रफळ अवघे २५०० चौरस फूट होते. आता तटवंदी व इमारती नष्ट झाल्या असून काही हौद व धान्याच्या कोठारांच्या खुणा तेवढ्या शिल्लक आहेत [कुणें पृ. ३४३]. मोऱ्यांचा पराभव केल्यावर शिवाजीने रायगडजवळ हा किल्ला बांधला [९१ कलमी बखर कलम ३० सानेप्रत पृ. ६१]. त्याचा उपयोग केवळ कैदी ठेवण्यासाठी करित. खडकांत असलेल्या अंधारी खोल्यांतून हे कैदी ठेवीत. या खोल्यांपैकी एक खोली पन्नास कैदी राहू शकतील एवढी मोठी आहे. इ. स. १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला मराठ्यांकडून घेतला [कुणें पृ. ३४३].

कुलाबा जिल्ह्यांत रहाणारांना रायगडावर जावयाचें असल्यास अनेक मार्गांनी जाता येईल. (१) निजामपूरपासून रायगड १६ मैलांवर असून वायव्य दिशेने डोंगरांतून गेलेल्या पायवाटेने, नागमोडी वळणें घेत, डोंगर चढत-उतरत, रम्य वनश्रीचे सौंदर्य हृदयांत आणि नेत्रांत साठवीत जाता येईल. पण हा प्रवास पायी करावा लागेल. (२) माणगावपासून हा प्रवास डोंगरांतील पायवाटेने करता येईल; पण त्यांत प्रेक्षणीय निसर्गस्थलें थोडी आहेत. (३) रायगडाच्या पूर्वेस केवळ सोळा मैलांवर त्रिरवाडी हें शिवपूर्वकालीन गाव असून तेथून ईशान्य दिशेने रायगडावर जाता येतें. त्रिरवाडीपासून बारा मैलपर्यंत बैलगाडीने, अगर जपून गेल्यास मोटारने जाता येतें. हा रस्ता काळनदीच्या तीरालात्याने गेला असून नदी दोन ठिकाणी ओलांडावी लागते. छत्री निजामपूरपर्यंत वाहनाने जाता येतें व पुढील चार मैलांचा प्रवास पायी करावा लागतो. या मार्गाने जात असता, डावीकडे गुडरीचा डोंगर व त्याचेच जवळ असलेल्या रायगडाचें आपणांस दर्शन घडत असतें. वारेंत वाळणकुंड नावाचा काळनदीतील एक डोह लागतो. डोहाची लांबी सुमारे तीनशे फूट असून रुंदी अवघी तीस फूट आहे. डोहांत वर्षभर मासे विहरत असतात व कुंड पवित्र स्थान मानलेलें असल्यामुळे त्यास कोणी उपद्रव देत नाही. छत्रनिजामपूरपासून वाडी किंवा रायगडवाडी हें ठिकाण दीड मैल अंतरावर आहे. तेथून रायगडाची चढण सुरू होते. येथेच, ९ मे १८१८ या दिवशी घडून आलेल्या शरणागतीच्या तहाने रायगड इंग्रजांच्या ताब्यांत गेला. रायगडाचे अठरा कारखाने बाबी येथेच असून मराठेशाहींत या गावास फार महत्त्व होतें. मराठ्यांच्या स्वातंत्र्य-कालांत हा मार्ग विशेष रहदारीचा होता. (४) ज्याला रायगडची नीटशी माहिती

नाही, अशा प्रवाशाने महाड येथून मोयारने जाणें सोयीचें आहे. महाड ते रायगड हें अंतर १४ मैलांचें असून गांधारी नदीच्या काठाने कोंक्षरपर्यंत जाता येतें; तेथून पायी प्रवासास सुरवात होते. एक अवघड टप्पा ओलांडून पाचाड येथे पोहोचल्यावर, रायगडच्या प्रत्यक्ष चढावास प्रारंभ होतो. पाचाडपर्यंत बैलगाडीही जाऊ शकते.

वाडी आणि पाचाड हीं रायगडच्या परिसरांत असलेलीं ठिकाणें रायगडच्या अगदी पायथ्याशीं असून त्यांमधील अंतर फक्त दीड मैलांचें आहे. दोहोंचे दरम्यान डोंगराची निरंद दरड आहे. कोंक्षरहून पाचाडास जाऊ लागलें म्हणजे सावंताची चौकी म्हणून पाचाडचें एक चौकीचें ठिकाण लागतें; त्याचें फक्त जोतें तेवढें शिखर आहे. जोत्याची लांबी रुंदी २०×१५ फूट आहे. रायगडच्या डोंगराच्या कडसरीसच पाचाड गाव वसला आहे [राकिव पृ. ३२]. पाचाड येथे पूर्वी रायगडची पेठ असून महाड लागणाऱ्या वस्तू येथील दुकानदार पुरवीत. पूर्वी पाचाड येथे दहा हजार कोडेस्वारांची शिवंदी असे [BBD पृ. ४०३]. येथे शिवाजीने आपल्या मातुशी जिजाबाई यांच्याकरिता एक वाडा बांधला होता. वाड्याचें जोतें २००×४० फूट लांबी रुंदीचें आहे. त्या वाड्यासच कोट म्हणत. आंत हत्ती, घोडे बांधण्याच्या जागांची शेंद्री आहेत. तटाची भित ६ फूट जाड असून उंची ८ ते १२ फूट आहे [राकिव पृ. ३२]. वाड्याचें जोतें व तटरुंदी आजही दृष्टीस पडते. चिरेरुंद पायऱ्या असलेली थळा विहीर आंत आहे. इ. स. १७७३ मध्ये नारायणराव पेशव्याने रायगड आपल्या तहब्यांत घेतला, त्यावेळीं आप्पाजी हरि या पेशव्यांच्या सरदाराने कोट हस्तगत केला व मोडला [शिचसा खं १० ले. ३८]. जिजाबाईचें देहावसान याच वाड्यांत झालें व पाचाड येथेच तिचें स्मारक उभारलें आहे. सध्या रायगडावर जाण्याची मुख्य वाट पाचाड येथूनच आहे. किल्ल्याकडे जाताना शिंदीच्या कपूरकीर्तीतील चौक्यांचीं दोन जोतीं लागतात.

रायगडावर चढून जाण्याचा मार्ग गेल्या तीस वर्षांत काहीसा बदलला आहे. वाडी ते रायगड हें अंतर चार मैलांचें असून तेथून रायगडची उंची २२५० फूट आहे. वाडी समुद्रसपाटीपासून ६०० फूट उंचावर आहे. रायगडावर जाण्याची पूर्वीची वाट पाचाडकडून नसून वाडीकडून होती. म्हणजे, पाचाडच्या मनुष्याला खूजलढा बुलजाजवळची दरड ओलांडून, वाडी गाव डाव्या हातास टाकून रायगडच्या वाटेस मिळावें लागे. वाडीकडून रायगडच्या चढास जेथे प्रारंभ होतो, तेथे रस्ता निरंद असून बराच अडचणीचा असल्याने पायी जावें लागतें. वाडीपासून पाच मैल अंतर चढून आल्यावर रायगडच्या चढास प्रारंभ होतो. या चढांत, आरंभीच, जो झाडीचा भाग लागतो, तेथे पूर्वी शिवछत्रपतींचा बाग होता. या

रस्त्यालगत वाडी येथील घरांची काही जोती अद्याप दृष्टीस पडतात. छुडुपें वाढल्या-मुळे आंत दडलेली व भंगलेली हीं जोतीं, गडास पुरविल्या जाणाऱ्या धान्याचीं कोठारें होत. इ. स. १८८३ पर्यंत ग्ना जोत्यांवरील पडकीं भिंताडें उभीं होतीं आणि कोठारांच्या सभोवार चार फूट उंचीची भिंत होती.

वाडीकडील या मार्गाने गड चढू लागलें, म्हणजे उजव्या बाजूस वायव्य कोपण्यांत एका बुरूजाचें ठिकाण दिसतें; तोच प्रसिद्ध खूबलढा बुरूज होय. सध्याचा पाचाडचा मार्ग या बुरूजापाशीं येऊन पोहोचतो व आपण पायऱ्या चढून बुरूजावर जातो. बुरूजाशेजारीं पूर्वीं एक दरवाजा असे; त्यास चित् दरवाजा म्हणत. हा दरवाजा कोसळला असून बुरूज मात्र अस्तित्वांत आहे. त्याची उंची २७ फूट व घेर ५० फूट आहे [राक्वि पृष्ठ ३२, ३३]. खुद्द रायगडापासून हा बुरूज काहीसा विलग झाल्यासारखा दिसतो. हा तुटकपणा डोंगराच्या निरंद दरडीमुळे आणि वालसुरें गांवाकडील एका खिंडीमुळे आला आहे. ही खिंड व खूबलढा बुरूज यांचे दरम्यान असलेला मार्ग एखाद्या भिंताडावरील वाटेसारखा निरंद आहे. खूबलढा बुरूजापासून ' नाना दरवाजा ' सुमारे तीन फर्लांग अंतरावर आहे. हा मार्ग एका निरंद दरडीवरूनच आहे.

रायगडवाडी येथील, वर निर्दिष्ट केलेल्या धान्याच्या कोठारांपासून ' नाना दरवाजा ' सुमारे एक मैल अंतरावर आहे. या एक मैलांत एकूण चढ ६०० फुटांचा असून नाना दरवाजापाशी रायगडची उंची १२०० फूट भरते. स्थानिक लोकांची समजूत अशी आहे की ' नाना दरवाजा ' या शब्दांचा संबंध नाना फडणिसांशी असून इ. स. १७९६ मध्ये नानांनी रायगडची डागडुजी, दुरुस्ती केली, तेव्हापासून हें नाव प्रचलित झालें असावें; पण हा गैरसमजुतीचा प्रकार होय. इ. स. १६७४ च्या मे मध्ये शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने मुंबईकर इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्सेंडन रायगडावर याच वाटेने आला होता. त्याने आपल्या रोजनिशींत रायगडच्या दोन दरवाजांचा उल्लेख केला असून, या दरवाजास त्यावेळीं लहान दरवाजा म्हणत, असे त्याने सूचित केलें आहे. भाषा बदलते व शब्दांचीं स्वरूपें बदलतात; त्यास अनुसरून लहाना, नान्हा, नाना अशा क्रमाने या दरवाजाचें नाव बदलत गेलें असें मानणे उचित होईल. किल्ल्याच्या मुख्य दरवाजास महादरवाजा असें नाव दिल्यावर दुसऱ्यास लहाना दरवाजा हेंच नाव ओघाने प्राप्त व्हावयाचें ! दिलें हें विवेचन गॅझेटियरकारांचें आहे. पेशवे दप्तरांतील अप्रसिद्ध कागदांतून या दरवाजाचा उल्लेख नाणें दरवाजा असा आहे; तेव्हा हें विवेचन बरोबर नाही, हें उघडच आहे.

नाणें दरवाजास दोन कमानी आहेत. कमानीतील अंतर दहा फूट असून कमानीची उंची अनुक्रमे बारा व चौदा फूट आहे. या दोन कमानींच्या दरम्यान सतरा पायऱ्या आहेत. दरवाजाच्या दर्शनी भागीं एक बुरूज लागतो; त्याची उंची वीस फूट आहे. दरवाजाच्या आतील बाजूस, खडकांत, पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या तयार केलेल्या आहेत. दरवाजास आडसर घालण्यासाठी खोबणी आहेत; पण इ. स. १८८३ पासून दरवाजे नष्ट झाले आहेत. नाणें दरवाजापासून महादरवाजा आणखी एक हजार फूट उंचावर आहे. महादरवाजाची उंची समुद्रसपाटीपासून २२०० फूट आहे.

दरवाल्यांतून आत शिरल्यावर, कुठें पूर्वेकडे तर कुठें पश्चिमेकडे नागमोडी वळणें घेत असलेल्या रस्त्याने पाऊण मैल सपाटी तुडवावी लागते. या मोकळ्या जागेंत, टोकाशीं, दोन पडक्या इमारती आहेत. त्यांपैकी एक जागा पहारेकऱ्याची खोली असून दुसरी धान्याचें कोठार आहे. या खोल्यांची लांबीरंदी अनुक्रमे ३९×२५॥ व ७५×२० फूट आहे. या इमारतीपासून थोड्या अंतरावर नाणें दरवाजाचे वर ३०० फुटांवर तोफेचा एक मोर्चा आहे. लेफ्टनंट रेमन् याने इ. स. १८१८ मध्ये ज्याचा मस्जिद मोर्चा म्हणून उल्लेख केलेला आहे तोच हा असावा. शिवाजीने रायगडावर मुसलमानांसाठी एक मशीद बांधविली होती [NHM I Pages 264-265] ती येथे असावी. येथे मदनशहा नावाच्या एका साधूची कबर आहे. जवळच सुमारे चारशें यार्डांवर सपाट जागीं, खडकांत खोदलेल्या तीन गुहा असून त्या धान्य साठविण्यास वापरीत असत. त्यांची लांबीरंदी अनुक्रमे २०×८; १८×८ व ३३×८ फूट असून तिसऱ्या गुहेस दोन दगडी, चौकोनी खांबे आहेत. या खोल्यांची उंची आठ ते दहा फूट आहे. येथे रस्ता एकदम उजवीकडे वळतो व एक मोठी चढण लागते. येथून मोठा दरवाजा अर्ध्या-मैलावर असून एकूण चढ तीनशें फुटांचा आहे. प्रत्यक्ष मोठ्या दरवाजाशी पोहोचताना एकदम चढ लागतो. दरवाजाशीं पोहोचावयास बत्तीस पायऱ्या चढाव्या लागतात. हा अर्ध्या मैलाचा रस्ता प्रवाशास तापदायक होतो; कारण, एकतर, चढ एकदम लागतो आणि दुसरे, यांतील बऱ्याच पायऱ्या खडकांत, साधलें तशा खोदलेल्या असल्याने त्या कमी अधिक उंचीच्या आहेत. महादरवाजांत शिरण्यापूर्वी किंचित् उजवीकडे वळावें लागतें.

महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट व दुसरा ६५ फूट उंच आहे. त्यांमध्ये असलेला दरवाजा वायव्य दिशेस आहे. दोन बुरूजांतील अंतर ८॥ ते १६॥ फूट भरतें, महादरवाजापासून हिरकणी टोक ४०० फूट उंचीवर राहतें

व किल्ल्याचा अत्युच्च भाग ६०० फूट उंचीचा उरतो. महाद्वाराच्या ढाण्यां उजव्या बाजूस, किंबहुना संबंघ वायव्येस रायगडास भक्कम तटबंदी आहे. गडास सर्व बाजूंनी तटबंदी नाही. अन्यत्र, वर चढून जाण्यासारख्या जागीं मात्र तटबंदी असून, आंत बालेकिल्ल्यास सर्व बाजूंनी तटाची भक्कम भित आहे. एकूण, गडाची तटबंदी तुटक आहे.

महादरवाजाच्या आंत प्रवेश केल्यावर, खडकांत खोदलेली पहारेकऱ्याची जागा प्रथम दृष्टोत्पत्तीस येते. उजव्या बाजूस संरक्षकांच्या रहाण्याच्या खोल्या आहेत.

किल्ल्यांत जाण्याचा हा एकच मार्ग आहे व प्रत्येकास या महाद्वारांतूनच आंत जावे लागते. दक्षिणेस आणखी एक दरवाजा आहे; त्यास चोर-दरवाजा असे म्हणतात. अकस्मात् एकादा वहिमी आल्यास, त्याला गाठण्यासाठी या दरवाजाचा उपयोग केला जात असावा. चोर-दरवाजाशी जाण्यास वाट नाही. महादरवाजाने आंत गेल्यावर टकमक टोक व हिरकणी बुरूज थोडी उंचावर बाजूस असलेली दिसू लागतात; बालेकिल्लाही दिसू लागतो.

महादरवाजापासून पाऊण मैलाच्या वाटचालीनंतर आपण रायगडच्या अत्युच्च भागी येऊन पोहोचतो. आरंभी, प्रसिद्ध मदारशहाची कबर लागते. तिचेच शेजारी एक लोखंडी मल्लावांघ दिसतो. “रायगड किल्ल्याचे वर्णन” या पुस्तकांत या कबरी-बद्दल संशय प्रकट केला आहे. हा मुसलमानी दर्गा कोणी नवीन स्थापिलेला आहे, असें लेखक म्हणतो [पृ. ३७]. पण हा संशय उपलब्ध साधनांवरून चुकीचा वाटतो. शिवाजीच्या शय्यागारावरील सेवक फरास मदारशहा, ज्याने आगऱ्यास शिवाजीचे प्राण वाचविले त्याचा हा दर्गा होय [शशि पृ. २२३].

रायगडची अवघड चढण येथे संपते व चढून तर आलो, असा समाधानाचा सुस्कारा, प्रवासी येथे टाकतो. शिवाजीने रायगड बांधला, तेव्हा त्याने वर जाण्यास पायऱ्या बांधल्या. हें काम पुरें करण्यास त्यास अनेक वर्षे लागली. काही ठिकाणी खडकांत सुफंग लावून, खडक फोडून त्यांत पायऱ्या खोदल्या होत्या. उंट, हत्ती, घोडे यांना रायगडवर चढविण्यांत आले होते. सर्वांत वरच्या पायऱ्या अजून शाबूत आहेत; पण बाकीच्या, दोनशें वर्षांत नैसर्गिक घडामोडींनी आणि कर्नल प्रॉथरच्या दारुगोळ्याने नष्ट झाल्या [BBD. पृ. ४०४ ते ४०६]. आतां आवश्यक जागीं नव्याने पायऱ्या बसविल्या आहेत.

मदारशहाच्या कबरेजवळ, खडकांत खोदलेले अंडाकृति तळे लागते. ते १२० × ७५ फुटांचे असून त्याचा तळ सर्वत्र सारखा नाही. यासच हत्ती तलाव असें म्हणतात. तेथेन सुमारे १०० यार्ड अंतरावर गंगासागर तलाव असून तो

१२० × १०० यार्ड आकाराचा आहे. पूर्व आणि पश्चिम बाजूस खडक खोदून आणि पूर्व व दक्षिण बाजूस बांधकाम करून गंगासागर तलाव बनविला आहे. त्याचें पाणी चांगलें असून शिवकालांत शिवंदीसाठी तेंच वापरण्यांत येई. शिवाजी व राजकुटुंबांतील मंडळींसाठी बालेकिल्ल्यांत पाण्याची व्यवस्था स्वतंत्र होती.

गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे असून त्यांचा वरचा भाग दासळ-ल्यामुळे ते आता भग्नावस्थेंत आहेत. पूर्वी ते पांच मजली होते असें म्हणतात. त्यांच्या बांधकामांत नक्षीकाम केलेलें आढळतें. त्यांचा पाया द्वादश कोनी असून प्रत्येक बाजूस खिडक्या ठेवलेल्या आहेत. हें सर्वच बांधकाम, विशेषतः खिडक्यांची रचना मुसलमानी शिल्पशास्त्रास धरून आहे. या मनोन्यांत चवदा फूट व्यासाच्या खोल्या असून त्यांना घुमटाकृति छत आहे.

मनोन्यांच्या पश्चिमेस, भित्त असलेल्या भागांतून एकतीस पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर बालेकिल्ल्याचा पालखी दरवाजा लागतो. हा दरवाजा दहा फूट उंचीचा आहे.

बालेकिल्ल्याची पूर्वपश्चिम लांबी ३०० यार्ड असून दक्षिणेत्तर रुंदी १५० यार्ड आहे. पालखी दरवाजांतून आंत गेल्यावर तटबंदीच्या पश्चिम बाजूने जाऊ लागल्यास, १५० यार्डांच्या अंतरांत दोन्ही बाजूस, कोसळून पडलेल्या इमारतींचे अवशेष आहेत. उजव्या बाजूस सात वाड्यांचे अवशेष लागतात; त्यांस शिवाजीच्या राण्यांचे महाल म्हणतात. या वाड्यांच्या समोरच संरक्षकांच्या खोल्यांची रांग होती.

बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडील तटबंदींत एक दार होतें. त्यांतून संध्याकाळच्या वेळीं राणीवंशांतील स्त्रिया सहल करण्यास बाहेर पडत.

पालखी दरवाजांतून आंत शिरल्यावर डाव्या बाजूस सिंहासनाकडे जाण्याचा एक मार्ग आहे; पण त्यास स्वतंत्र दरवाजा नाही किंवा नव्हताही. या वाटेने राजकीय कचेऱ्याकडे जात असत. पूर्वेकडील तटबंदींत तीस फूट रुंदीची एक जागा आहे; तींत पूर्वी एक दरवाजा असावा. तटबंदीच्या या भिती अजून उभ्या असून त्यांचे दरम्यान १२० × ५० फुटांची मोकळी जागा आहे.

बालेकिल्ल्यांत मध्यभागी, गंगासागराच्या पूर्वेस सिंहासनाची जागा आहे. सिंहासनाभोवती बांधीव चौथरा आहे. तो सुस्थितीत असून, मराठे मंडळी तेथे पादत्राणें बाजूस ठेऊन जातात. महार मंडळी त्या चौथऱ्यावर चढत नाहीत. सिंहासनाच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींत पेशवेकालांत धान्य सांठवीत. कचेरीच्या टोकांच्या दोन खोल्या जामदारखान्याच्या जागा होत. या खोल्यांची रुंदी पंधरा फूट आहे. सिंहासनासमोर पांच फूट रुंदीचा एक मोकळा मार्ग ठेविलेला असे.

सिंहासनासमोर, अगर बालेकिल्ल्याच्या पूर्वेकडील तटांत बारा कमानदार खिडक्या आहेत; त्यांचें मोजमाप ३॥×१॥ फूट आहे. सिंहासनासमोरच्या मोकळ्या जागेंत शिवकालांत कारंजें फवारत असे; त्याचे अवशेष अजून शिल्लक आहेत. या कारंजाशेजारी नगरखाना आणि बालेकिल्ल्याचें मुख्य प्रवेशद्वार आहे.

नगरखान्याच्या आंतील बाजूस, दक्षिणेकडे, पूर्वी जेथे दरवाजा होता, त्याच्या डावीकडे रंगमहालाची इमारत होती असें म्हणतात.

सिंहासनाचे उत्तरेस, रंगमहालाच्या समोर जे भग्न अवशेष आहेत, तेथे शिवाजी महाराजांचा वाडा होता असे म्हणतात. बालेकिल्ल्यांतल्या उरलेल्या सगळ्या अवशेषात्मक इमारती म्हणजे गडावरील कचेऱ्या होत.

पूर्वेकडील तटबंदींत मुख्यप्रवेशद्वाराचे वरच्या बाजूस, सिंहासनाचे अगदी समोर नगरखाना आहे. प्रवेशद्वार वृत्तीस फूट उंच व आठ फूट रुंद आहे. नगरखान्याच्या कमानीची उंची जमिनीपासून साठ फूट असून बाजू बारा फूट जाड आहेत. मधून जाणाऱ्या रस्त्याची रुंदी चौवीस फूट आहे. समोरच अग्निलेऱ्या दरबारच्या जागेची लांबी १५० फूट व रुंदी ७० फूट आहे. ही जागा सदैव मोकळी असे. या मोकळ्या जागेंत एक विहीर होती व ती दगडमातीने बुजविली आहे [BBD. पृ. 410]. एकोणतीस पायऱ्यांच्या दगडी जिऱ्याने नगरखान्यांत जाता येतें. नगरखान्याची एकूण उंची पन्नास फूट असून रुंदी तीस फूट आहे. नगरखाना म्हणजे एक त्रिदस्त जागा आणखी दहा पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्यावर जास्तांत जास्त उंचीवर जातो. येथून दिसणारें आसमंत नेहमींच भव्य असतें.

किल्ल्यावरील मनोन्यांचें व नगरखान्याचें शिल्प सारांसीन पद्धतीचें असल्यामुळे, मि. केनेडी यांस वाटतें की त्या इमारती शिवपूर्वकालीन असाव्यात. किंवा हेंही शक्य आहे की शिवाजीनेच त्या इमारती मुसलमान शिल्पकाराकडून घडविल्या असाव्यात. डग्लसने आपल्या बुक ऑफ बॉम्बे मध्ये हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. तो म्हणतो की रायगडवरील, मुख्यतः नगरखान्याचें शिल्प कायरो अगर दमास्कस येथील शिल्पाचें स्मरण करून देतें [पृ. ४०९].

नगरखान्याच्या पूर्वेस थोड्या अंतरावर एक कोरडा तलाव आहे; त्याचें नाव कुशावर्त. येथून जवळच श्रीगोंदे टोळ आहे. कुशावर्त व श्रीगोंदे टोळ यांच्या दरम्यानच्या जागेंत शिवाजी महाराजांच्या प्रधानांचे वाडे होते. शिवोत्तर कालांत पोतनिसांचा वाडा याच भागांत होता. या टोळांच्या पूर्वेस, थोडें खालच्या पातळीवर, भग्न इमारतीचें एक ठिकाण दिसतें; हें ठिकाण दारूखान्याचें कोठार होय. त्याची लांबी नव्वद फूट, रुंदी वीस फूट व त्याच्या भिंती साडेतीन फूट जाडीच्या

होत्या. इ. स. १८१८ मध्ये कालकाईच्या टेकडीवरून, इंग्रज गोलंदाजांनी या कोठारावर गोळे टाकले; त्यायोगे हा दारूखाना उध्वस्त झाला. जवळच खडकांत खोदलेली बारा टाकी आहेत; त्यांत नेहमी पाणी असतें.

बालेकिल्ल्याच्या वायव्यभागी, पीलखान्याची इमारत कोसळण्यापूर्वीच्या सावरलेल्या स्थितीत उभी आहे. उत्तरेस गडावरील बाजारपेठेचे अवशेष जोत्याच्या रूपाने शिल्लक आहेत, पेठेच्या दोन रांगांत मिळून चव्चेचाळीस दुकानें होती. मधून चाळीस फूट रुंदीचा रस्ता अजून आखल्यागत आहे.

बाजारपेठेच्या खालच्या बाजूस, पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळें व एका मनोऱ्याचे भग्न अवशेष आहेत. तेथून ईशान्येस एक तटबंदीची जागा असून आंत महादेवाचें मंदिर आहे. त्याच्या पश्चिमभागी प्रवेशद्वारापाशी, तीन फूट उंचीची, दीड फूट रुंदीची, उत्कृष्ट खोदकाम केलेली मारुतीची पाषाणमूर्ति आहे. महादेवाच्या मंदिराभोवती नृत्यांगनांच्या रहाण्याच्या जागा असून, जवळच खोदलेलें एक तळें आहे.

महादेवाच्या मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोड्या अंतरावर एक अष्टकोनी चौथरा असून तेथे शिवछत्रपतींचें दहन झालें. आतां त्यावर घुमटाकृति स्मारक उभारलें आहे.

या दरवाजाच्या उजव्या बाजूस भितीवर पुढील शिलालेख आहे—

प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानन्ददोऽनुशया
श्रीमच्छत्रपतेः शिवस्य नृपतेः सिंहासने तिष्ठतः ।
शाके षण्णवन्नाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकीर्तिमहिते शुक्लेशसर्पे तिथौ ॥ १ ॥
वापीकूपतडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
साम्भेः कुम्भिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्ज्वंभते ॥ २ ॥

[सभासद परिशिष्ट १ पृ. ८५]

येथे पायरींत हिरोजी इटलकराचे नावाचा दुसरा एक लेख आहे. इमारतीच्या खात्यावरील हिरोजी ' इंदलकर ' तो हाच असावा.

दहनभूमीपलीकडे भग्न इमारतीच्या अवशेषांची एक रांग आहे; तें शिवंदीचें निवासस्थान असावें. हे अवशेष बालेकिल्ल्यापासून सुमारे एक मैल अंतरावर आहेत.

त्यांचे पलीकडे, सदर वस्तीपासून विलग असें एक घर होतें. इ. स. १६७४ मध्ये इंग्रज बकील ऑक्सॅडन यास रहावयास दिलेलें घर तेंच असावें.

या अवशेषांच्या पूर्वेस माथ्याबरील भागाच्या टोंकास, कालाकुंड नावाचें एक कुंड आहे.

रायगडचा माथा पूर्वपश्चिम दीड मैल लांबीचा असून त्यांची उत्तरदक्षिण रुंदी सुमारे एक मैल असावी. माथ्यावरचा आकार वेडावाकडा आहे. हिरकणी टोक माथ्याच्या पश्चिमेस असून टकमक उत्तरेस, भवानी टोक पूर्वेस आणि श्रीगोंदे टोक आग्नेयेस आहे. किल्ल्यास हीं चारच टोंकें आहेत. हिरकणी टोक बालेकिल्ल्यापासून दोनशें फूट खाली आहे. त्यास बुरुज व तटबंदी आहे.


दंतकथा अशी की हिरकणी नाषाची एक गवळण गडावर दूध विकण्यासाठी आली असता, रात्र झाल्यामुळे महादरबाजा बंद झाला. आपल्या तांग्द्या मुलासाठी तिला वाडी येथे घरी जाणे तर आवश्यक होते; आणि दरवाजा उघडला जाऊन वाट मिळणे तर शक्यच नव्हतें ! अपत्यधेमाच्या ओढीने ती या टोकावरून खाली उतरली. दुसऱ्या दिवशी शिवाजीमहाराजांस ही हकीकत समजताच त्यांनी तिला बोलावून आणलें व स्वतः यात्रदल चौकशी केली. ती जागा दुर्गम करणे जरूर, हें जाणून त्यांनी तेथे तटबंदी करविली. हिरकणीची हकीकत ही सत्यकथा की दंतकथा, हें ठरविण्यास कागदोपत्री पुरावा नाही; म्हणून इतिहासलेखकास या कथेबद्दल मुग्ध रहावें लागतें. पण कवींचें तसें नाही. त्यांनी तिला काव्यांतून अमर करण्याचा प्रयत्न केला आहे. कै. कवि विनायक, व कै. गणेश टिपणीस [कवि भालचंद्र] यांची हिरकणीबद्दलची काव्ये विशेष प्रसिद्ध आहेत.

टकमक टोकाबद्दल अशीच दंतकथा आहे. एकदा शिवाजी महाराज काही निमित्ताने दुपारचे वेळी टकमक टोकापाशी उभे होते. उन्हाची वेळ, म्हणून त्यांच्या मस्तकावर एका नोकराने छत्र धरलें. वारा सुटला आणि शिडांत भरावा तसा छत्रीत भरला. नोकराचे पाय जमिनीपासून सुटले आणि तो टकमक टोकावरून बाजूस झाला ! पण उघडी छत्री हातांतून न सोडल्यामुळे, वारा कमी होतांच, काही क्षणांनी तो जमिनीवर टेकला. ज्या जागी तो जमिनीवर सुलरूप उतरला, तेथे जें गाव वसलें त्यास छत्रीनिजमापूर असें नाव प्राप्त झालें.

रायगडच्या माथ्यावर झाडी नाही; कारण तेथील जमीन खडक आणि मुसूम यांची बनली आहे. पण बालेकिल्ल्याच्या पूर्वे उतरणीवर थोडीं झाडे वाढलीं असून तीं इमारतींचे अर्धावृत्त भ्रम अवशेष दिसतात, माथ्यावरच्या या भागांत काही

बांधीव हौद असून त्यांत काही महिने पाणी असतें. पश्चिम, दक्षिण व पूर्वभाग तुटलेल्या कड्यांसारखे असल्याने त्या बाजूंस रायगडास तटबंदी नाही.^१

१. प्रस्तुत प्रकरणांत जेथे आधार दिले नाहीत, तेथे कुलाबा गॅझेटियरचा आधार समजावा. पृष्ठे ३५७ ते ३६२ वरील जरूर त्या मजकुराचें, या प्रकरणांत संकलन केलें आहे. 'रायगड किल्ल्याचें वर्णन' मधील मजकूर व गॅझेटिअरचा मजकूर यांत बिलक्षण साम्य आहे.



२ शयगड्या पूर्वतिहास

इसवी सनाच्या १२ व्या शतकांत रायरी उर्फ रायगिरी एका मराठे पाळेगाराचें निवासस्थान होतें. कोकणच्या प्रदेशांत सत्ता कोणाचीही असली, तरी ती नाममात्र होती व राजधानीपासून दूर असल्यामुळे, या प्रदेशास राजसत्तेचा फायदा अगर तोटा कधी जाणवत नसे. ठिकठिकाणीं दाट झाडी, त्या झाडांत खेडी, असें वस्तीचें स्वरूप होतें. १४ व्या शतकांत रायरीच्या मराठा पाळेगाराने अनागोंदी उर्फ विजयनगरच्या संघाटाचें स्वामित्व पत्करलें. इ. स. १४३६ मध्ये अल्लाउद्दीन शाह बहमनी २ रा याने रायरीवरील अधिकाऱ्यास आपलें स्वामित्व मान्य करावयास लाविलें. बहमनींची ही सत्ता इ. स. १४७९ पर्यंत टिकली. नंतर अहमदनगरच्या निजामशहाने रायरी आपल्या ताब्यांत घेतला [कुर्ण पृ. २६३].

निजामशाहीच्या अमलांत जावळी सुभा होता. त्यांत परगणे महाड, तपे बिरवाडी, तपे तुडिल, तपे नातें, तपे विन्हेंरें हा रायरीच्या आसपासचा भाग, रायरीचा किल्ला व मावळांतील कानदखोरें मोडत होतें [पेद ४५ पृ. २]. इ. स. १६१७ मध्ये मामले रायरीचा हवालदार आगा हाजी याकुद इस्तंबोली नावाचा निजामशाही अधिकारी होता. इ. स १६१८ मध्ये आदिलशहाचे वतीने हैबतखानाने मामले रायरीवर हल्ला केला, लूट केली व संबंध कानदखोरें काबीज केलें [रावें. १६ ले. ६, ७]. याचा स्पष्ट अर्थ की निजामशहा व आदिलशहा या दोघांत या वेळी जावळी सुभ्यावरील अधिसत्तेबद्दल चुरस उत्पन्न झाली होती. युद्धानंतर आदिलशहाने मामले रायरीस कौल दिला व तेथील हवालदारी राजे पतंगराव

१. राजवाडे यांचें ' आगा हाजी याकुद इस्तंबोली ' हें वाचन चूक.

यास दिली [पेद. ३१ ले. ८]. हवालदारांच्या म्हणजे प्रादेशिक अधिकार्यांच्या बदल्या होत. इ. स. १६२१ मध्ये राजे पतंगराव याची बदली होऊन मलिक अमरूत रायगडचा हवालदार झाला [पसासं. २३१६].

पण इ. स. १६२४ मध्ये रायरी व बारा मावळांचा हवालदार म्हणून इब्राहीमखान नावाचा निजामशाही अधिकारी कारभार करित असलेला दिसतो ! [पसासं. २०७, २१६]. इ. स. १६२८ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये निजामशाही सेनेने दाभोळ काबीज करून आदिलशहाचा पराभव करण्याचा चंग बांधला. तळकोकणचा हवालदार हब्सखान याने मावळच्या कान्होजी जेधे व खोपडे या जमींदारांस व सरदारांस लिहिले की, आम्ही दाभोळच्या मसलतीसाठी जात आहोत; महाडास येऊन थांबतो; तुम्ही आम्हास येऊन सामील व्हा. त्याप्रमाणे कान्होजी जेधे व खोपडे महाडास येऊन दाभोळकडे गेल्याची पत्रे आहेत [पसासं. २६५; शिचसाखं. २ ले. २२८ पृ. २२५^१]. सारांश, या वर्षी मावळ व दाभोळपर्यंतचें कोकण निजामशाहाच्या ताब्यांत होतें.

पण इ. स. १६३६ मध्ये बादशहा शहाजहान याने अकरावें अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या हेतूने निजामशाहीवर स्वारी केली आणि सर्वेथ राज्य जिंकून घेतले. मोगली राजधानीपासून दूर असलेल्या हा प्रांत आपल्या ताब्यांत ठेवणे अवघड, असे जाणून बादशहाने इ. स. १६३६ मे ६ या दिवशी आदिलशहाबरोबर तह केला. त्यांत ठरले की मामले रायरी व निजामशाहाचें कोकण विजापूरच्या आदिलशहास द्यावे व त्याबद्दल आदिलशहाने वीस लक्ष होन किंवा ऐशी लक्ष रुपये शहाजहानास द्यावेत. या तहामुळे रायगडवर आदिलशहाची सत्ता सुरु झाली [पसासं ४०७].

कोकण प्रांत विजापूरकरांच्या ताब्यांत गेल्यामुळे जंजिरा किल्ल्याचा धनीपणा विजापूरकरास प्राप्त झाला व शिंदी त्यांचा एक सरदार झाला. आदिलशहाने शिंदी अंबर यास वजीर म्हणून किताब देऊन गौरविल्यामुळे त्याच्या मनांत नवीन धन्याबद्दल निष्ठा उत्पन्न झाली.

इ. स. १६३६ ते १६४४ च्या दरम्यान शेख इब्राहीम, सय्यद कबीर लष्करी व शेख अली असे तिथे रायगडाच्या हवालदारीचें काम करून गेले. त्यांपैकी शेख इब्राहीम व सय्यद कबीर लष्करी यांनी बदअमल केल्यामुळे ते मारले गेले. १६४४ रद्दीमखान हवालदार झाला; पण त्याच्या वारंट वागणुकीबद्दल आदिलशहाकडे

१. शिचसा खं. २ ले. २२८ मध्ये कालोळेख नाही. पसासं २६५ च्या शोगाने तो कळतो. पसासं पृ. ६१ वरील टीप पहा.

तक्रारी होऊ लागल्या. चंद्रराव मोन्याने जालो रुद्र यां आपल्या जासुदास शहाकडे पाठवून अनेक तक्रारी गुदरल्या. त्यामुळे त्याची हवालदारी काढून शहानें पुन्हा शेर अलीस हवालदार नेमिलें. रायगडाच्या पायथ्याचे गावची प्रजा असंतुष्ट झाली होती; संचणी होईना. इ. स. १६४५-४६ मध्ये फतहमुल्क हवालदार झाला [शिचंसा खं. १० ले. २ व ७; फासा खं. १ ले. ३१, ३२; पसासं २४९९, २५०५]. सारांश, रायगड व आसमंत आदिलशाहाच्या ताब्यांत असला, तरी तेथे सुव्यवस्था नांदू शकत नव्हती. ही परिस्थिति शिवाजीच्या फायद्याची ठरणारी होती. प्रत्येक तप्यांत म्हणजे तालुकेंतजा विभागांत पाटील हेच वसुली करणारे सरकारी अधिकारी होते. रायगडच्या बेगमीस नेमून दिलेल्या गावच्या पाटलांनी गडाच्या हवालदाराच्या आज्ञेंत राहून आपलें काम करावयाचें, अशी कारभाराची पद्धति होती. शिवाय प्रत्येक गावचा कोणीतरी खोत असे व त्याचे काही अधिकार असत. सदर अधिकारांची व्याप्ती मोठी असावी. रायगडच्या परिसरांत दाट अरण्ये होती; तेथे रयत पारभ करी. या पारधांतही खोताचा हक्क लाक्षिमा असे [शिचंसा खं. १० ले. ८].

वर सांगितलेल्या सर्व हवालदारांची बदली प्रत्यक्ष विजापूर दरबाराकडून झाली आहे; त्यावरून असें दिसतें की रायगड किल्ल्यावर आदिलशाहाचें प्रत्यक्ष नियंत्रण होतें.

शिवाजी आणि जावळीकर 'चंद्रराव' मोरे यांचा प्रथम संबंध इ.स. १६४८ मध्ये आला. या वर्षाच मोन्यांतील प्रमुख दौलतराव मोरे निपुत्रिक मरण पावला. शिवाजीच्या सल्ल्यावरून त्याच्या नायकोने 'यशवंतराव' नावाचा मुलगा दत्तक घेतला आणि हणमंतराव मोरे याच्या मदतीने विस्तृत जहागिरीचा कारभार चालविला. याच वेळीं अफझलखान वाईच्या सुभेदारीवर येऊन जावळीची जहागीर आपल्या ताब्यांत घेण्याचा विचार करित होता. पण शिवाजीच्या सान्निध्यामुळे त्याचें उद्दिष्ट साध्य झालें नाहीं. जावळीचा प्रदेश दुर्गम होता. हणमंतराव व 'चंद्रराव' मोरे हीं माणसें कर्तव्यगार होतीं व शिवाजी त्यांच्या पाठीशीं होता [शिचंनि; इ. सं.]. इ. स. १६५४ मध्ये अफझलखानाची वाईहून कन्नकगिरीस सुभेदार म्हणून बदली झाली. अफझलखान जातांच मोरे व शिवाजी यांत संघर्ष निर्माण झाला.

दौलतराव मोरे आपल्या प्रदेशांत व अन्वेत्र कसा दटाईने वागत असे, हें सांगणारा मजकूर उपलब्ध आहे. रामोजी वाडकर व चंद्रराव मोरे यांचें विनवल्यामुळे त्यास चंद्ररावाने चिलली येथे ठार केलें. त्याचा मुलगा छुमाजी याचाही एका लढाईत मृत्यु होण्यास मोरेच कारणीभूत झाले होते [राखें २० ले. २८८; पसासं

७०७]. रायगडपासून सुमारे सोळा मैलांवर असलेल्या बिरवाडीच्या माल पाटलाचें व दौलतराव मोन्यांचें वैमनस्य उत्पन्न झालें. मोरे बलवान; पाटील बिचारा दुबळा ! त्यामुळे पाटलाच्या प्रदेशांतील पाटलाचें वतनी उत्पन्न मोरे खात होते, पण पाटील प्रतिकार करू शकत नव्हता. उलट, रायरीच्या हवालदारास निमूटपणे वसूल देणे व संचणी करणे, हे बलमदार पाटलास सरकारी सनदी नोकर म्हणून करणे भाग होते. पाटलाच्या उत्पन्नाचा प्रदेश दौलतराव मान्याने कांगोरी किल्ल्याच्या तैनातास कायमचा लाऊन दिल्याने तर, या अन्यायावर कळस चढला ! यामुळे मोन्यांचें पारिपत्य हा प्रकार बिरवाडी टप्प्यांतील पाटलास वरदानासारखा वाटला. शिवाजी व मोरे यांच्या प्रकरणी वतनदारांची मदत मोन्यांस का मिळू शकली नाही, याचा अजमास या उदाहरणाने आपणास करता येतो. उलट, शिवाजीचें सामर्थ्य व न्यायीपण लक्षांत घेऊन माल पाटलाने आपली तक्रार शिवाजीकडे गुदरली व शिवाजीनेही त्याचें वतन त्यास परत दिलें; पण अट घातली की त्याने, प्रसंगी, दहा माणसांसह शिवाजीची चाकरी करावी ! [पसासं. ६१५; सं. ३ पृ: १६७]. आदिलशाही मुलुखांतील माणसांस अनुकूल करून आपल्या उद्योगीं आपण्याचा प्रकार शिवाजीने कसा केला असेल, याची कल्पना आपणास अशा उदाहरणांवरून होते. मोन्यांवरील मोहीम सुरू करण्यापूर्वी शिवाजीने गोळे नावाच्या मातबर घराण्यांतील कर्तबगार माणसास कौल दिला व त्यांस मोन्यांपासून वेगळे केले. गोळ्यांचें मुख्य ठिकाण गोळगणी हें असून, त्यांस अनुकूल करून घेतल्यावर शिवाजी रायगडच्या रोलाने निभाव्य [शिचसा. खं. १० ले. ४१].

शिवाजीने जावळी घेतल्याचे प्रकरणाची तपशीलवार हकीकत आपणांस शिवचरित्रप्रदीपमध्ये वाचावयास मिळते. जावळांतील ज्या देशमुखांस शिवाजीने आपणाकडे वळवून घेतले होते, त्यांत कान्हाजी जेधे, हैबतराव सिलीमकर व बांदल देशमुख प्रमुख होते. त्यांनी व शिवाजीचा सरदार संभाजी कावजी यांनी मोन्यांचें मुख्य ठिकाण जें जावळी, त्यावर प्रथम हज्जा केली; पण त्यांत त्यांना अपयश आले [N.H.M I पृ. ११२]. मग पुण्याहून शिवाजीने दुसरें सैन्य धाडलें, जोर देणे हणमंतराव मोरे याजबरोबर एक लढाई झाली; तीत हणमंतराव मोरे पडला व जोरचें ठिकाण शिवाजीच्या ताब्यांत आलें. जांभळी हें मोन्यांचें दुसरें ठिकाण जेध्यांनी काबीज केलें. मोन्यांचें जावळी हें ठिकाण शके १५७७ मन्मथ नाम संवत्सर, पौष शु॥ १४ रोजी शिवाजीच्या हातीं आलें [३१ डिसें. १६५५] अशी हकीकत रा. जी. २

रायगड अति उंच व चढण्यास कठीण; वर्षांतून पाच महिने तेथे मुसळधार पाऊस पडतो. तो ताऱ्यांत घेतल्यावर आपल्या विशिष्ट दृष्टिकोनांतून तो बांधण्यास शिवाजीने प्रारंभ केली. मोरेप्रकरणांत गुंतल्या असता, त्या सुमारासच कल्याणचा तुभेदार मुखा अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी शिवाजीस समजली. त्याने तो खजिना छुटून रायगडावर नेला. रायगडच्या बांधकामास तो उप-योगी पडला. उंच उंच दरवाजे, तट व बुरुज तयार झाल्यावर, तोफा वर नेल्यावर व जागा सुरक्षित केल्यावर, त्याने एका मार्गाशिवाय बाकीचे सर्व मार्ग कायमचे बंद केले. एके दिवशी त्याने लोकांस जमविले व लोन्याने भरलेली एक पिशवी व शंभर होनांचे कडे पुढे ठेऊन जाहीर केले की शिडी किंवा दोर यांच्या साहाय्याशिवाय व ठेवलेल्या मार्गाखेरीज किल्ल्यावर चढून जाणे निशाण लावील, त्यास बक्षीस मिळेल. एका असुरयाने गड चढून व निशाण लाऊन राजांपुढे येऊन रामराम केला. राजाने त्यास बक्षीस दिले व तो चढून आल्याचा मार्ग कायमचा बंद करून टाकिला [शशि. पृ. २३८; NHM I पृ. ११५; शिचवृत्तं ३ पृ. ८५, ८६; इंडिडॉ. भाग ७ पृ. २८८].

रायगडप्रकरणी बखरकाराने म्हटले आहे, “ मिळाले बारभाई, बुडाली चंदरसाई ! ” किती समर्पक आहेत हे शब्द !

टीप-शिवचरित्रप्रदीप पृ. २१८ वर पुढील नोंद आहे- ‘ शके १५७५ विजय संवत्सर-रायगडी देवीची स्थापना ’ ही नोंद चुक; कारण, त्यावर्षी रायगड ताऱ्यांतच नाही, मग शिवाजी देवीची स्थापना कशी करणार !



३ रायगडचें चढतें वैभव

रायगड घेतल्यामुळे शिवाजीला कोकणप्रांतांत राज्य-विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. त्याचा जंजीन्याचा शिही, राजापूरचे इंग्रज व्यापारी आणि वाडीकर सायब याजबरोबर संबंध आला. कोकणांत मोन्यांचा चंद्रगड नावाचा एक किल्ला होता. तसेच, पोलादपूरजवळ कोंढवी नावाचें एक डोंगरप्रदेशांत गाव आहे, तेथे एक किल्ला होता; हे दोन्ही किल्ले शिवाजीने घेतले. यामुळे शिवाजीचे पारंपार्य करण्याची सोपता आदिलशाहाचे मनांत उत्पन्न झाली. त्यांतूनच अफझलखानाच्या स्वारीचे म्हणजे प्रतापगडच्या युद्धाचा इतिहास उत्पन्न झाला. 'शिवाजीने निजामशाही कोकणातील किल्ले हस्तगत केले आहेत; त्याच्या पराभवासाठी आम्ही अफझलखान महमूदशाही यास धाडले आहे शिवाजीचा पराभव करून त्याचा समूळ फडशा करावा,' असें पत्र इ. स. १६५९ जून १६ रोजी अदिलशाहाने कान्होजी जेध्यास धाडलें आहे [पसास. ७७४; साधनचिकित्सा पृ. २८७, २८८]. या पत्रामुळे अफझलखानाचे हेतू आपणास पूर्ण समजतात.


याचवेळी महाराष्ट्राच्या इतिहासाचे दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट घडली. शाहाजहानने औरंगजेबास दक्षिणन्ना सुभेदार नेमले होते. इ. स. १६५७ मध्ये औरंगजेबाने अदिलशाहास नेट लावला की, शाहाने शिवाजीचा पराभव करावा आगस्तमध्ये विजापूरकर व मोगल बादशाहा यांचेमध्ये एक तह घडून आला त्यांतिल महत्त्वाची कलमें अशी—(१) अदिलशाहाने शाहाजहानास एक कोट रुपये खंडणी द्यावी. (२) बेदर, कल्याण, परिंदा हे किल्ले आणि त्याखालील सर्व मुख्य व निचामखाती

वरून शिवाजीने दाखविलेला हा पहिला जमत्कार आहे. आणि झालेला हा प्रकार किंवा केलेले हे शासन निवळ काही व्यापाऱ्यास नसून एका कंपनीस -- जिने सर्ष हिंदुस्थानची सत्ता पुढे आपल्याकडे घेतली, तीस आहे.

दिलेरखान व मिर्झा राजा जयसिंग हे दोन शूर सेनापति शिवाजीशी युद्ध करून त्यास समूळ उखडून काढण्यासाठीच आले होते. औरंगजेब व शिवाजी यांचा राजनैतिक रागरंग इ. स. १६५६ पासूनच वैमनस्याचा होता व शिवाजीचे निर्माण होऊ घातलेले स्वतंत्र राज्य बादशहास नको होते; कारण ते बादशहाच्या राज्यविस्ताराच्या घोरणाच्या मुळावर जन्मास येत होते. प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीस तात्कालिक परिणामकारक अशा कारणाची गरज असतेच. अशी दोन कारणे यावेळी शिवाजीचे हातून हेतुतः पडली होती. पहिले, शाहिस्तेखानावरील रात्रीचा भयानक हल्ला आणि दुसरे, सुरतेची वेसुरत. शिवाय, त्याने आपल्या नावाचे स्वतंत्र नाणें पाडण्यास सुरुवात केली होती [कु. गं. पृ. ३६४]. नाणें पाडणे याचा अर्थ स्वतंत्र सत्ता जाहीर करणे हाच होय. शिवाजी कोणाचाच ताबेदार नव्हता !

इ. स. १६६५ च्या मार्चमध्ये दिलेरखान व जयसिंग यांच्या स्वारीस सुरुवात झाली. ही स्वारी आपल्या लष्करी सामर्थ्यास झेपणारी नाही; हें ध्यानांत आल्यामुळे १२ जून १६६५ रोजी शिवाजीने जयसिंगाशी पुरंदर येथे तह केला. त्यांत ठरले की, 'शिवाजीचे २३ किल्ले, आणि निजामशाही तळकोरुण मिळून चार लक्ष होनाचा मुळतः शिवाजीकडून घेऊन मोगली साम्राज्याला जोडण्यात यावा.' जयसिंगाने ठरविलेला हा तह इ. स. १६६५ सप्टें. ५ च्या फर्मानाने औरंगजेबाने मान्य केला. त्यामुळ शिवाजीकडे फक्त १२ किल्ले राहिले; त्यांत रायगड राहिला. राहिलेला मुलुच सामान्यपणे राजगड व रायगड यांच्या परिसरांत होता शिवाजीने मोऱ्यापासून जिंकलेला जावळीचा प्रदेश शिवाजीच्याच ताब्यांत राहिला. रायगड, लिगाणा व बाणकोट खाडीच्या टोकावरील महाड त्याच्याचकडे राहिले, [शशि. पृ. १०५, ११५ : कु. गं. पृ. ३६४; राखं. ८ ले. १४ पृ. १३; पसासं. १०७७, १०८३; प्रभात ले. ८; मों. रि. भाग २० पृ. १०]. शिवाजीने बादशहाची भेट घ्यावी हे जयसिंगाचें म्हणणें शिवाजीस मान्य करावें लागलें.

इ. स. १६६७ एप्रिलपर्यंतचे रायगडच्या इतिहासाचें स्वरूप आपण पाहिलें. राजापूरप्रकरणी रायगडला महत्त्व असले, तरी पुढील ३१४ वर्षे राजगड हेंच महाराजांचे राजधानीचें ठिकाण होतें. पुढील काळांत रायगडला महत्त्व प्राप्त होऊ लागलें व तेथे महाराष्ट्राची विशिष्ट राजनीति व संस्कृति याचा विकास होऊ लागला.



४ रायगडवरील वैभवाची मध्याह्न

शिवाजीराजे आगऱ्याहून सुटून आले, ही घटना हिंदुस्थानांतील परकीयास आश्चर्याचा धक्का देणारी होती. गोव्याच्या व्हाइसरॉयने तर आपला वकील शिवाजीचे अभिनेदन करण्यासाठी रायगडावर धाडला. मोगल बादशहाच्या दहशतीने पोर्तुगीज इतके दिवस शिवाजीशी सल्लोखा ठेवीत नसत, तहाच्या वाटाघाटीस १५ मे १६६७ रोजी सुरुवात झाली. शिवाजीनेहि आपला वकील सखोपंत यास गो यास धाडले होते. त्याचेबरोबर पोर्तुगीझ वकील गोंझालो मार्टिन रायगडास आला. ५ जुलै रोजी शिवाजी व पोर्तुगीझ यामधील तहाच्या अटी ठरल्या आणि ११ डिसें. १६६७ रोजी शिवाजीने तो रायगडवरच पूर्ण करून दिला [पिसुल्लेकर शि. पु. १६ पसासं. ११६०; शशि. पु. १३६].

इ. स. १६६८ व १६६९ मध्ये बरेच दिवस रायगडावर राहून शिवाजीने मराठी राज्याचे परराष्ट्रीय धोरण व अंतर्गत व्यवस्था ठरविली [कु. गें. पु. ३६५]. त्यावेळीं महाराज अनेक वेळा महाड येथे असत, त्यांनी महाडास एक वाडा बांधला होता. त्यास समुद्रस्नानाची अतिशय आवड होती, व ते बाणकोटच्या खाडीवर सुमारे चार वर्षे मुदाम येऊन राहिले होते [शशि. पु. २५२; BBD पु. १३०]. तो काल हाच असला पाहिजे.

रायगडावर राहून निरनिराळ्या प्रदेशांत लूट करून पैसा गोळा करण्याचा धूमधडाका शिवाजीने चालविला. इ. स. १६७० च्या मध्यास त्याने मोगलांचे

बांधला व व्यवस्था लावली. याच द्रव्याच्या जोरावर त्याने सातारा व परळी हे किल्ले घेतले [NHM I पृ. २०२; शशि. पृ. १५३; शिचप्रपृ. २६].

१६७२ मध्ये घोडवंदरवर स्वारी करून पोतुंगीझांची वसाहत काबीज करण्याचा शिवाजीने धाडसी प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईकर इंग्रज घाबरून शिवाजीची मर्जी संपादण्याच्या उद्योगास लागले. सख्य जोडण्यासाठी मिस्टर उस्टिक यास रायगडावर पाठविण्याचे कंपनीने ठरविले. राजापूरलुटीची भरपाई करून घेणे, हा तहाचा एक हेतु होता. २२ फ्रेवुवारी रोजी मुंबईकरांनी ठरविले की शिवाजीस नजराणा देण्यासाठी ६०० रु. व शिवाजीच्या सरकारकुनांसाठी १५० रु. खर्च करावेत. उस्टिकने आपल्याबरोबर दहा भंडारी. दोन इंग्रज, दोन घोडे, पालखीचे भोई व दोनशे रुपये रोकड घ्यावी. उस्टिक रायगडावर का जात आहे, या बाबत गुप्तपणा राखावा; जाहीर करणेच झाले, तर राजापूरच्या वखारीची व गलवतांची नुकसानभरपाई करून घ्यासाठी त्यास पाठवीत आहोत, एवढेच सांगावे असे कंपनीने ठरविले उस्टिकने ६ मार्च १६७२ रोजी रायगडवर जाण्यास मुंबईहून निघावयाचे ठरले. शिवाजीचा मुक्काम रायगडवर होता व त्याचा वकील मुंबईस होता. त्या वकिलाबरोबर उस्टिक १० मार्च रोजी निघाला. तो प्रथम चौल येथे गेला व १५ एप्रिलपर्यंत शिवाजीच्या परवानगीच्या पत्राची वाट पहात थांबला; नंतर रायगडवर येऊन पोहोचला. शिवाजीने त्याची भेट मेच्या आरंभी घेतली. राजापूरच्या लुटीचे बोलणे शिवाजीने साफ नाकारले. उस्टिकचे म्हणणे असे होते की शिवाजीने या लुटीचढल ३२ हजार पॅगोडा कंपनीस द्यावेत. त्यावर, लुटीच्या भरपाईचा नीट विचार करण्यासाठी शिवाजीने आपला वकील मुंबईस पाठविण्याचे कबूल केले. याबाबत शिवाजीने सुदरजी व पिलाजी नावाचे वकील पूर्वीच धाडले होते. आता शिवाजीनेच उलट उस्टिकजवळ अट घातली की कंपनीने जजिरेकरांविरुद्ध शिवाजीस मदत करावी; अर्थात् ही अट कंपनीस मान्य होण्यातली न हती ! ही मुलाखत फक्त अर्धा तास चालली शेवटी शिवाजीने राजापूरच्या वखारीची नुकसानभरपाई म्हणून कंपनीस ५ हजार होन देण्याचे मान्य केले व आश्वासन दिले की कंपनीने राजापूरस पुन्हा वखार उघडल्यास आपण कंपनीस सर्व प्रकारे सहानुभूति दाखवू. सारांश, या वकिलीतून काही निष्पन्न झाले नाही. १६७२च्या १४ मे रोजी उस्टिक मुंबईस जाऊन पोहोचला [हिंसावि पृ. १००; राखे. ८ ले २९; पसासं. १४५०, १४५१, १४५२, १४५३, १४६४, १४६९].

पण मुंबईकरांनी तहाचा हेतु सोडला नाही. इ. स. १६७३ एप्रिल २८ रोजी कंपनीच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांनी ठरविले की शिवाजीच्या मुलखांत युरोपांती

कोणत्या मालाला मागणी आहे, व त्याच्या मुलुखांतील कोणता माल युरोपला धाडता येईल, हे पहाण्यासाठी व त्याच्या प्रदेशातील शहरें, पेठा, मुंबईपासून त्या ठिकाणाची अंतरें, मार्ग, दळणबळणाची साधनें याची माहिती मिळविण्यासाठी टॉमस निकल्स यास पाठवावे. १ मे १६७३ रोजी निकल्सला सूचना देण्यांत आल्या- (१) त्याने शिवाजीच्या मुलुखाची व्यापारी दृष्ट्या पहाणी करावी (२) मुंबईहून गलबतांत नसून नागोठणें येथे उतरावे. तेथील भौगोलिक परिस्थिति, नदीच्या पात्राची रुंदी, खोली, तेथे जाणाऱ्या होड्यांचा आकार, भरती ओहटीची कमाल आणि किमान मर्यादा, धक्याची सोय, या गोष्टी पहाण्यात (३) जवळच्या पैण, भट्टी इत्यादि गावांची माहिती मिळवावी जुन्नरबद्दल सर्वाविध माहिती मिळवावी (४) त्याने रोजनिशी ठेवावी व घडत असलेल्या सर्व गोष्टींची नोंद करावी.

निकल्स हा खाजगी व्यापारी असल्याने त्याला परिस्थितीची कल्पना होती. त्याने मे १०, १६७३ रोजी कळविले की सध्याची वेळ शिवाजीशी तह करण्याचे दृष्टीने अतिशय अनुकूल आहे. त्यावरून प्रथम ठरले की वाघजी नावाच्या मनुष्यास शिवाजीकडे धाडावे. पण ता. १६ मे रोजी फेरविचारांत ठरले की शिवाजीशी बोलणें करण्यास जाणारा मनुष्य स्पष्टवक्ता पाहिजे; म्हणून निकल्स यालाच वकील म्हणून धाडण्याचे ठरले. ता. १७ मे रोजी निकल्सला शेवटच्या सूचना देण्यांत आल्या. त्यांत कंपनीने म्हटले की 'शिवाजीशी तह करून कित्येक महत्त्वाच्या मुद्यांची उत्तरे मिळविण्यासाठी आम्ही तुम्हांस धाडीत आहोत. शिवाजीने आमच्या व्यापाराची वेळोवेळ नुकसानी केली आहे. ती भरून पावण्यासाठी आम्ही तुमची योजना केली आहे. शिवाजी, आण्णाजी पंडित व शिवाजीचा वकील पिलाजी यांस देण्यासाठी पत्रें तुमचे स्वाधीन केली आहेत; तीं त्यास पोहोचती करवात. शिवाजीची भेट न झाल्यास त्याचा मुलगा अग्र जो महत्त्वाचा अधिकारी भेटेल, त्यास भेटून पावसाळ्यापूर्वी परत यावे.'

टॉमस निकल्स सोमवार ता. १९ मे १६७३ रोजी ३७ लोकांसह मुंबईहून निघाला. मध्यरात्री त्याचे गलबत नागोठण्यास येऊन पोहोचले. त्याचे बरोबर शामजी नावाचा एक व्यापारी होता. ता. २० रोजी दुपारी २ च्या सुमारास तो कुलुक म्हणजे कोलाड येथे येऊन पोहोचला. ता. २१ रोजी संध्याकाळी तो रायगड-वाडी येथे येऊन वस्तीस राहिला. रायगडवाडी ऊर्फ वाडी यास त्याने एक भिंकार खेडें म्हणून हिणविले आहे. रायगड ते नागोठणें हा प्रवास ३० मैलांचा झाला. ता. २२ मे रोजी, शिवाजी रायगडावर नसल्यामुळे त्याने संभाजीच्या भेटीची परवानगी मागितली; ती मिळाली, पण पाऊस पडल्यामुळे त्यास भेटीसाठी गडावर



५ ऑक्सॅडनची ऐतिहासिक वकिली

मुंबईकरांची तहाची बोलणी इ. स. १६७४ मध्येहि चालू राहिली. शिवाजीच्या कोकणच्या प्रदेशांत व्यापार वाढवणे, राजापूरचे झालेले नुकसान भरून काढणे व नव्या सवलती मिळवणे, पूर्वी झालेल्या तहावर शिवाजीने शिक्षामोर्तब करून तो कायम केला नव्हता, त्यास कराराचे स्वरूप आणणे, हें इंग्रजांचे उद्दिष्ट होतें. इ. स. १६७४ च्या मार्चमध्ये मुंबईच्या सव्हागार मंडळाने एक ठराव केल्या, की पूर्वी शिवाजीबरोबर झालेला तह पुरा करण्यासाठी नारायण शेणवी यास पाठवावे व त्याचेबरोबर मुखत्यार वकिल म्हणून हेन्री ऑक्सॅडन यास रायगडावर धाडावे [पसासं. १६१८].

तहाची बोलणी पुरी करण्यास आरंभी नारायण शेणवी रायगडकडे निघाला. ता. २४ मार्च १६७४ रोजी तो निराजीपंताची भेट घेण्यासाठी पाचाड येथे थांबला. पण निराजी रायगडावर होता; म्हणून त्याने आपल्या आगमनाची वर्दी गडावर धाडली. त्यावर निराजीने गडावळून निरोप धाडला की, शिवाजीराजे यांची एक भार्या नुकतीच निवर्तली असल्यामुळे राजे सुतकांत आहेत. सुतक फिटपर्यंत गडावर न येता (पाचाडास) माझे बरी रहा. नारायण शेणवीने पाच दिवस पाचाड येथे रिकाम-टेकडेमणात घालविले. २८ मार्च रोजी पाडव्याच्या निमित्ताने निराजी गडावरून पाचाड येथे आला. २९ मार्च रोजी निराजीने नारायण शेणव्याची एका स्वतंत्र, प्रशस्त घरांत व्यवस्था केली. तेथे शेणवी आणखी पाच दिवस राहिला. मग एप्रिल ३ रोजी दुसरी शेणवी गडावर जाऊन दरबारांत शिवाजीस भेटला. निराजीपंत हजर होता. राजापूरच्या वखारीची छूट केल्याने इंग्रजांचें जें नुकसान झालें, त्यावर प्राप्ति

ख्याने बोलणी झाली. यजेवळी निराजीपंताने इंग्रजांच्या या मुद्यावर अपेक्षेबाहेर तरफ-दारी केली. शिवाजीच्या मनावर निराजीच्या विचारांचा परिणाम होऊन त्याने ताबडतोब कारकुनास हुकूम लिहिण्यास सांगितले. राजापूरच्या नुकसानीची भरपाई शिवाजीने तीन हप्त्यांनी करावयाची. नुकसानीच्या रकमेदाखल २५०० होन राजापूरच्या जकातीतून; २५०० होन १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या १ ल्या वर्षी व उरलेले एकूण ५ हजार होन शिवाजीने पुढील दोन वर्षांत इंग्रजांस पोहोचते होण्याची व्यवस्था करावी, असें या कलमाचें स्वरूप होतें. या कलमाने इंग्रजांचें झालेंलें नुकसान भरून दिलें पाहिजे, ही गोष्ट तत्त्वतः व प्रत्यक्षतः शिवाजीने स्पष्टपणे मान्य केली.

नारायण शेणव्याचा हा मोठा विजय होता. त्याने ४ एप्रिल रोजी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला उद्देशून लिहिलेल्या पत्रांत कळविलें, 'येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करून घेण्याच्या उद्देशाने शिवाजी तयारी करीत आहे. सोनें, हिरे यांनी जडवलेले भव्य सिंहासन तयार होत आहे. असंख्य विद्वानांना बोलावणीं जातील. रायगडावर फार मोठ्या प्रमाणांत दानधर्म होईल. आता ऑक्सॅडनबरोबर शिवाजीकरिता चांगला नजराणा पाठवा. आरबी घोडा वगैरे न धाडता मूल्यवान् रत्नें, राज्याभिषेकसमयी धारण करण्याजोगी पाठवावीत. नजराणा हजार बाराशे रुपयांचा पाठवावा.'

हें पत्र ता. ८ एप्रिल रोजी मुंबईस पोहोचलें. ता. ९ रोजी सल्लागार मंडळाच्या सभेंत ठरले की, हेन्री ऑक्सॅडनने रायगडावर जाण्याची तयारी करावी. ऑक्सॅडन व अस्टिक यांनी विचार करून तहनाम्यांत अधिक काही गोष्टी घालावयाच्या असल्यास सुचवाव्यात. ता. ९ रोजी मुंबईहून सुरतेस पत्र रवाना झालें; त्यांत ३४ हजार रुपयांचीं रत्नें खरेदी करण्याची जबाबदार अधिकाऱ्यास विनंति करण्यात आली. [पसासं. १६२५, १६२७, १६२८; आर्म ११४-३ पृ. ९८].

मुंबईकराचें पत्र सुरतेस पोहोचल्यावर तेथील कौन्सिलच्या सभासदांचे मत झालें की नारायण शेणवी यास अपेक्षेबाहेर यश आलें आहे; तेव्हा शिवाजीस प्रसन्न करण्यासाठी भरीव नजराणा द्यावा, म्हणून ६ मोत्यें, ३ अंगठ्या, १ शिरपेच, २ सलकडी अशा सुमारे ३३१४ रुपये किंमतीच्या वस्तु खरेदी करून मुंबईस धाडण्यात आल्या [पसासं. १६२९; त्रै. ८ पृ. ३०-३१].

कालिकतहून सुरत येथे एप्रिल २५ चे जें पत्र रवाना झालें, त्यांत कालिकतकरांनी कळविलें की 'शिवाजी एक मूल्यवान सिंहासन बनवीत असून येत्या जूनमध्ये तो स्वतःस राज्याभिषेक करून घेणार आहे [पसासं. १६३२]. शिंदीच्या आरमारी सत्तेचा उपहास करून रायगडावर शिवाजी महाराजापद स्वीकारण्याच्या तयारीत

आहे; आपण इंग्रजांनी आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी वकील धाडला पाहिजे; [पसासं. १६४६; फायर भाग १ पृ. १९५].

४ मेच्या सभेत मुंबईच्या कौन्सिलसनी पुन्हा या गोष्टीवर खल केला. नारायण शोणवी याने ऑक्सॅडनचें नाव सुचविलें आहे; तेव्हा त्यानेच जावें असा पक्का निर्णय घेण्यांत आला. चाड्ल्ड, उस्टिक व ऑक्सॅडन यांनी नजराण्याची व्यवस्था करवावी. जॉर्ज रॉबिन्सन व टॉमस मिचेल यांनी ऑक्सॅडनबरोबर त्याचे मदतनीस म्हणून जावें, असेंहि या बैठकीत निश्चित झालें [पसासं. १६३८].

दरम्यान, रायगडहून नारायण शोणवी याने शिवाजीकडून तहाच्या कलमाचे कागद घेऊन सुरतेस धाडले. त्यावर तेथील कौन्सिलने विचार केला व दुरुस्त्या सुचविल्या. शिवाजीनें तहाच्या मसुद्याचे जे कागद धाडले, त्यांत प्रामुख्याने दोन गोष्टी होत्या. पहिली, राजापूरच्या वखारखुटीची भरपाई आणि दुसरी, राजापूर, दाभोळ, चौल, कल्याण इत्यादि शिवाजीच्या मुलुखांतील कोणत्याहि ठिकाणी वखार घालण्यास इंग्रजास स्वातंत्र्य असावें व त्यास आयात व निर्यात जकात फक्त शेकडा अडीच टक्के असावी. मात्र कंपनीने खरेदी आणि विक्री बंदरांतच करावी आणि आंतील वहातुक करू नये [पसासं. १६४०].

इ. स. १६७४ मे ११ या दिवशी ऑक्सॅडन यास ज्या सूचना कंपनीने दिल्या, त्यांचा आशय पुढीलप्रमाणे — ऑक्सॅडनने शिवाजी, संभाजी, जिजाबाई इत्यादीस योग्य वेळी सदळ हाताने नजराने द्यावेत. राजापूरचा व्यापार, मुंबई बेटाची सोय व सुरक्षितता यांच्या दृष्टीने जरूर त्या गोष्टी उरकाव्यात. शिवाजीने पाठविलेल्या तहाच्या मसुद्यांत जें कमीअधिक झालें आहे, तें दुरुस्त व सोयीचें करून द्यावें. इंग्रज व्यापार्यांनी बंदराबाहेर व्यापार करू नये, ही अट अवश्य दुरुस्त करून घ्यावी. निराजीपंत कंपनीस अनुकूल आहे; त्याचा सल्ला घ्यावा. पंतप्रधानाचा सन्मान ठेवावा. आण्णाजी-पंताशी परिचय वाढवावा. बालाघाट, आंतील प्रदेशांतल्या पेठा, नागोठणें व मुंबईचा आसमंत प्रदेश इंग्रजांच्या व्यापारासाठी खुला करवून घ्यावा [पसासं. १६४२]. सूचना घेतल्यानंतर ऑक्सॅडन रायगडकडील प्रवासास निघाला.

मुंबईचा पहिला गव्हर्नर जिर्गल्ड अँजीर याने मुंबईच्या उत्कर्षाचा पाया घातला. मुंबईचें शिवाजीपासून संरक्षण व्हावें, आपला व्यापार वाढावा व कंपनीची भरभराट व्हावी या दृष्टीने शिवाजीशी भलेपणाने संबंध ठेवण्याचा हेतु त्याचें मनांत सतत वागत असे. त्याने एकूण तीन वेळा शिवाजीकडे तहासाठी वकील धाडले. राज्याभिषेकसमयी ऑक्सॅडन यास त्याने रायगडावर धाडले, हा तहाचा तिसरा प्रयत्न होय. मुंबई व मराठी राज्य यांतील व्यापार सुरळीत चालण्याच्या दृष्टीने काही प्रतिबंध होते.

इ. स. १६६४, १६६५ व १६७० या तीन वर्षी शिवाजीचा व इंग्रज कंपनीचा सुरत, कारवार व राजापूर येथे आलेला संबंध स्नेहाचा होता असें म्हणता येणार नाही. राजापूर व कारवार येथील इंग्लिश वखारीस जो अपाय झाला होता, त्याची भरपाई या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आपल्या प्रतिनिधीस शक्य होईल, असा त्याचा कयास होता. आपलें राज्याभिषेकप्रसंगीचें अस्तित्व लाभदायक होईल असा त्यास भरवसा होता [BBD. पृ. ८६; कु. गं. पृ. ३६५].

सुरतेचा प्रेसिडेंट जॉर्ज ऑक्सॅडन याचा हेन्‍री हा नातलग होता. हेन्‍रीचा जन्म इंग्लंडमधल्या एका सरदारघराण्यांत झाला. हेन्‍रीचे भाऊ सर जॉर्ज व क्रिस्टोफर दोघांचीं थडीं सुरत येथे आहेत. वकील म्हणून त्याची निवड अगदी योग्य वेळी झाली होती. पूर्वी झाने कारवारच्या वखारीवरील मुख्य म्हणून कामाचा अनुभव घेतला होता. तें ठिकाण शिवाजीने आपल्या ताब्यांत घेतलें, त्यावेळी हेन्‍रीस शिवाजीच्या कर्तृत्वाची आणि स्वभावाची ओळख झाली होती. पुढे इ. स. १६७६ मध्ये हेन्‍री ऑक्सॅडन मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर झाला. इ. स. १६७९ मध्ये त्याला इंग्लंडच्या राजाने सरदार (Baronet) केलें. रायगडवर आला तेव्हा हेन्‍री ५६ वर्षांचा होता [BBD. पृ. ४१६].

चौल म्हणजेच रेवडंडा. येथे बुधवार ता. १३ मे रोजी रात्री ऑक्सॅडन एका गलबतांतून येऊन पोहोचला. तेथील वेशी शिवाजीच्या भीतीने रात्री आठ वाजताच बंद होत. हेन्‍री आला तेव्हा वेशी बंद झाल्या होत्या. रेवडंड्यास हेन्‍रीला कळलें की शिवाजी रायगडावर परत आला आहे; म्हणून, चौलच्या सुभेदाराची भेट घेण्यापुरतें थांबून हेन्‍री जलद निघाला. सुभेदार व हेन्‍री यांची भेट ता. १४ रोजी झाली. षेण, नागोठणें इ. शहरांवर चौलच्या या अधिकाऱ्याची देखरेख असे. तेव्हा, आपले-विषयी बरेपणा वाटावा म्हणून हेन्‍रीने त्यास, भेटीचे वेळी दोन पामन्या नारायण शेणवीच्या सांगण्यावरून नजर केल्या. ता. १६ मे रोजी एका लहान गलबतांतून हेन्‍री अष्टमीस गेला. तेथून निजामपूर, गांगवली, या मार्गाने ता. १९ मे रोजी सकाळी ९ वाजता तो पाचाड येथे पोहोचला. निराजीपंत रायगडवर असल्यामुळे हेन्‍रीची व त्याची भेट ता. २० रोजी झाली. भेटीत हेन्‍रीने त्याला एक अंगठी नजर केली व त्याचा थोरला मुलगा प्रल्हाद निराजी यास त्याने पामन्यांची एक जोडी दिली. शिवाजी रायगडावर नसल्यामुळे हेन्‍रीस पायथ्याशीच मुक्काम करावा लागला; पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ता. २१ रोजी, शिवाजी प्रतापगडच्या भवानीस सुवर्णलत्र अर्पण करून रायगडास परत आल्याचें त्यास कळलें. दोन दिवसांच्या पाचाडच्या मुक्कामांत नारायण शेणवी, निराजी रावजी व हेन्‍री

ऑक्सॅडन बराच काल एकत्र असल्यामुळे त्यांची चांगली जानपछान झाली. हेन्रीने शिवाजीसाठी आणलेला नजराणा निराजीपंताने पाहिला. निराजीपंताचे मत झाले की भेटीच्या वस्तूतील हिऱ्यांच्या किंमती फुगवून लावल्या आहेत. शिद्दी आणि शिवाजी यांचेमध्ये सख्य नसल्यामुळे इंग्रजांच्या व्यापारास धोका उत्पन्न होतो व वेळी प्रतिबंध होतो, याबद्दलही हेन्रीचे निराजीपंताशी बोलणे झाले. आमच्या व्यापाराचे दृष्टीने शिद्दी व शिवाजी यांचे सख्य असावे असे हेन्रीने म्हटले. हेन्रीच्या या बोलण्याचा निराजीपंताच्या मनावर काही परिणाम झाल्याचे हेन्रीस दिसून आले नाही. त्याने विषय बदलून म्हटले की, शिवाजीच्या ताब्यांत बालाघाटपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विस्तृत प्रदेश आहे; हा प्रदेश इंग्रजास व्यापाराचे दृष्टीने मोकळा असावा व तेथे व्यापार करण्यास त्यास उत्तेजन मिळावे, या मुद्यावर निराजीने म्हटले की हे तुमचे म्हणणे अंमलात येऊ शकेल असे आहे. त्या दृष्टीने शिवाजीशी सलोख्याचे संबंध ठेवण्यांत इंग्रजांचा फायदा आहे.

ता. २२ मे रोजी शिवाजीच्या सूचनेप्रमाणे हेन्री ऑक्सॅडन व त्याचे दोघे अनुयायी रायगडावर जाऊन पोहोचले. एका स्वतंत्र घरांत रहाण्याची व्यवस्था केलेली आहे, असे पाहून ऑक्सॅडन यास समाधान वाटले. गड चढत असताना ऑक्सॅडनची नजर संचारत असून गडाबाबत अनेक गोष्टी मनांत साठवीत होती. फितुरीखेरीज हा गड अभेद्य असून कोणाचे ताब्यांत जाण्याचा संभव नाही; गडावरील राजमहाल, दरबार, घरे, मिळून सुमारे तीनशे इमारती आहेत, असे त्याच्या दृष्टीस पडले [पसासं. १६४३, १६४४, १६४५, १६४९].

२३ मे रोजी ऑक्सॅडनने निराजीस विनंति केली की माझी व राजाची भेट करून घ्या. निराजीनेही तसा प्रयत्न करून पाहिला; पण राज्याभिषेकाची पूर्वतयारी, दोन भार्यांबरोबर विवाह इत्यादि कार्यांत तो गुंतलेला असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. ता. २६ रोजी रायगडावर शिवाजी आणि ऑक्सॅडन याची पहिली ऐतिहासिक भेट झाली. ऑक्सॅडनने राजा व संभाजी यांस नजराणा दिला. शिवाजीनेही तो आदरपूर्वक स्वीकारला व म्हटले, 'आता तह झाला आहे; तेव्हा तुम्ही खुशाल, बिनधोक, व्यापार करा.' हेन्रीने म्हटले, 'इतर देशांत ज्या सवलती आम्हाला मिळतात, त्या आम्हाला या राज्यांत मिळाल्यात.' शिवाजीने मोरोपंताचा हवाला दिला व त्याकडून तह पुरा करून घ्या असे सांगितले. शिवाजीच्या भेटीस जाण्यापूर्वी केवळ अर्धा तासच मुंबईहून आलेली दरबारी खुर्ची या प्रसंगी ऑक्सॅडनने शिवाजीस नजर केली. ऑक्सॅडनने नजर केलेल्या वस्तूची यादी पुढीलप्रमाणे—

शिवाजीराजे यास—	१ हिरेजडित शिरपेच	किंमत	६९० रुपये
	२ हिरेजडित सलकडी	,,	४५० ,,
	२ मोती	,,	५९० ,,
			<u>१६५० रुपये</u>
संभाजीस—	२ सलकडी	किंमत	१२५ रुपये
	१ कंठी ८ हिऱ्यांची	,,	२५० रुपये
			<u>३७५ रुपये</u>
मोरोपंतास—	२ मोत्ये	किंमत	४०० रुपये
अण्णाजी पंडितास—	२ सोन्याचे गोफ ७ तोळे	,,	१२५ रुपये
निराजी पंडितास--	२ पामऱ्या	,,	७० रुपये
रावजी सोमनाथ शिवाजीचा चिटणीस }	२ पामऱ्या	,,	७० रुपये
			<u>एकूण २६९० रुपये</u>

शिवाजी व संभाजी फार वेळ थांबले नाहीत. मोरोपंताचा हवाला देऊन राजे उठून महालांत गेले. ते व ब्रह्मवृंद अनेक धार्मिक विधि उरकण्यांत गुंतले. ऑक्झेंडन लिहितो, 'आजउद्या मी प्रधानांना नजरारेण देऊन तहाचे कलमावर वाटाघाटी करीन. मुंबईहून नेलेल्या मसुद्याच भाषांतर मी प्रधानाकडे दिलें आहे. मुंबईची नाणीं शिवाजीच्या प्रदेशांत चालू करण्याच्या कलमावर आक्षेप घेतला जाईल. राज्याभिषेकानंतर शिवाजीच स्वतः एक टांकसाळ काढणार असल्याने या कलमास संमति मिळणार नाही, असें निराजीपंताने सांगितलें. तसेंच, वादळांमुळे किनाऱ्यास लागणाऱ्या आपल्या गलबतांबद्दलचें कलम आक्षेपाहर् टरेल' [पसासं. १६४०, १६४३, १६४९].

वर दिलेल्या कलमांचे स्पष्टीकरण होणे जरूर आहे. इ. स. १६७० मध्ये मुंबईस इंग्रजांनी आपली नाणी पाडण्यास सुरुवात केली. इ. स. १६७६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीस नाणी पाडण्याचा मक्ता इंग्लंडच्या राजाने दिला. आपण जेथे जेथे व्यापार करू, तेथे तेथे नाणीं रुढ व्हावीत हा कंपनीचा हेतु होता. इ. स. १६७२-७३ मध्ये कंपनीस कोणीतरी सुचविले की मुंबईच्या सोन्याच्या नाण्यास कॅरोलिना, रुप्याच्या नाण्यास अँजेलिना, तांब्याच्या नाण्यास कॅपेरून व जस्ताच्या नाण्यास टिनी अशीं नावें द्यावीत. शिवाजीच्या राज्याभिषेकाचे वेळी कंपनी चार धातूंचीं चार प्रकारचीं नाणी पाडू लागलीं होती. इंग्रज-मराठे तहाने कंपनीच्या नाण्यांस शिवाजीच्या प्रदेशांत कायदेशीर चलन म्हणून मान्यता मिळावी असा

मुंबईकर इंग्रजांचा आग्रह होता [BBD. पृ. ८३]. दुसरे कलम गलबतां-संबंधाचें होतें. ज्या राज्याशी कंपनीचा व्यापार व्हावयाचा, त्यांतील सत्तेची गलबतें असणार. अशीं गलबतें वादळांत सापडून फुटलीं व कंपनीच्या बंदरांत लागलीं, अगर कंपनीच्या हातीं आलीं, तर तीं गलबतें परत करण्यास कंपनी तयार होती; आणि कंपनीचीं गलबतें वादळांत सापडून त्याची तीच गत झाल्यास शिवाजीने तीं परत करावीत असें कंपनीचें म्हणणें होतें. मोगली व आदिलशाही किनाऱ्यावर तशी सवलत कंपनीने मिळविली होती. शिवाजीचें म्हणणें असें होतें की ही सवलत आम्ही तहाने कंपनीस दिली, तर तीच सवलत आम्हास पोर्तुगीस व फ्रेंचांसही द्यावी लागेल. निराजीने ऑक्सॅडन यास सांगितलें की या बाबत शिवाजीचें मन कधीतरी वळवता येईल. एवढें खरें की इंग्लिशांची अशी गलबतें परत करण्याचें शिवाजीने मान्य केलें नाही [BBD. पृ. १३२; पसासं. १६४३, १६५०; कु. गॅ. पृ. ३६७; हिंसावि. पृ. १००; दाशि. पृ. २५४]. या वेळीं मुंबईस असलेल्या फ्रायरने राज्याभिषेक व तह यावर बरेंच लिहिलें असलें, तरी गलबतांच्या कलमांचा निर्देश त्याने केलेला नाही [कु. गॅ. पृ. ३६७ टीप].

ज्या तहावद्दल आतापर्यंत विवेचन केलें, त्याचीं सर्व कलमं खुलासेवार पहावयाची असल्यास, ती फॅक्टरी रेकॉर्ड्स, मुंबई, भाग ६ वा, पृ. १२४ ते १२८ वर अगर शिवकालीन पत्रासारसंग्रह पत्र १६४१ मध्ये वाचकास पहाता येतील. एकूण कलमं अशीं— (१) आजपासून शिवाजी राजे व ईस्ट इंडिया कंपनी यांचा पक्का व अभंग सलोखा असावा (२) उभयतांत शत्रुत्व नसावें. उभयपक्षी कोठल्याही भागांत लूट करणें, छापे घालणें इत्यादि प्रकारचें नुकसान करू नये (३) शिवाजीच्या राज्यांत इंग्रजांस संचार, रहाणे व व्यापारास पूर्ण स्वातंत्र्य असावें. इंग्रजांनी नित्याच्या जकाती द्याव्यात. शिवाजीच्या प्रजेस मुंबई बेटावर त्याच सवलती असाव्यात (४) अडचणींमुळे आश्रयास आलेलीं एकमेकांचीं गलबतें एकमेकांस जकात घेतल्याशिवाय परत द्यावीत. फुटून किनाऱ्यास लागलेलीं एकमेकांची गलबतें एकमेकांस परत द्यावीत (५) जकातदारांनी एकमेकास बक्षिसें इत्यादि प्रकारे छुत्राडू नये (६) शिवाजीच्या प्रदेशांत इंग्रजांवर अन्याय झाल्यास त्वरित न्याय मिळावा. तसाच त्वरित न्याय शिवाजीच्या प्रजेस इंग्रज प्रदेशांत मिळेल (७) खाजगी व्यक्तीच्या आगळिकीमुळे सलोखा बिघडू नये. गुन्हेगारास शिक्षा व्हावी. जतीसारखा प्रकार होऊ नये (८) मोगल वगैरेच्या प्रदेशांतील इंग्रजी बखारी शिवाजीने लुटू नयेत, उलट वाचवाव्यात (९) समुद्रांत पकडलेला एकमेकांचा माल एकमेकांनी परत द्यावा (१०) इंग्रजांनी राजापुरास वाटेल तेव्हा रहावें. राजाने त्यास स्वखर्चाने बखारी-

साठी घर घावें. एकदा जकात दिल्यावर पुन्हा अन्यत्र त्याच मालावर जकात घेऊ नये (११) आयात मालावर इंग्रजास २।। टक्के जकात असावी. लाकडावर जकात अस् नये (१२) इंग्रजास खरेदीविक्रीवर बंधनें नसावीत (१३) देशी व्यापार्यास खरेदीविक्रीच्या बाबतीत इंग्रजाशी केलेले करार पाळण्यास शिवाजीच्या अधिकाऱ्यांनी भाग पाडावें. तसें न केल्यास कर्जेफेड व करारपूर्ति होईपर्यंत इंग्रजांनी देशी गुन्हेगारास आपल्या घरांत अडकवून ठेवावें (१४) राजापूरच्या बखारीच्या दुसऱ्याचा खर्च शिवाजीस मिळणाऱ्या जकातीतून इंग्रजांनी करावा (१५) इंग्रजांचें युरोपियन शत्रूशी युद्ध जुंपल्यास शिवाजीने त्यास मदत करू नये. त्याचेपासून इंग्रजी मालमत्तेचे व लोकांचें त्याने संरक्षण करावें. त्यांची इस्टेट जप्त होऊ देऊ नये व शिवाजीच्या प्रदेशांत तसें होऊन नुकसान झाल्यास शिवाजीने भरपाई करावी (१६) इंग्रजवस्वारीत शिवाजीच्या कोणाही अधिकाऱ्याने जबरदस्तीने शिरू नये. देशी गुन्हेगारास शिवाजीने शिक्षा करावी. इंग्रज गुन्हेगारास गव्हर्नरच्या स्वाधीन करावें (१७) शिवाजीचे इंग्रजप्रदेशांत पळून गेलेले नोकर इंग्रजांनी परत घावेत (१८) मुंबईजवळच्या मराठी प्रदेशांतून इंग्रजास सर्पण मिळावें (१९) परस्परांची नाणीं परस्परान्याच्या प्रदेशांत चालावीत (२०) इंग्रज मुंबईच्या लोकास ज्या सवलती देतील, त्या शिवाजीनेही घाव्यात.

या तहनाम्यांत वास कलमें असलीं तरी तीं सर्व मिळून चारच कलमें आहेत असा रियासतकाराचा अभिप्राय आहे. चार कलमांपैकी दोन कलमें शिवाजीने मान्य केलीं व दोन फेटाळून लावलीं. शिवाजीने मान्य केलेलीं कलमें (१) महाराजांच्या राज्यांत इंग्रजांनी व्यापार करावा (२) व्यापारी मालावर त्यास जकात माफ असावी. बाकी दोन कलमें शिवाजीने फेटाळली; तीं नाणीं व किनाऱ्यावरील वादळांत सापडलेलीं गलबतें याबद्दची होत. [शशि. पृ. २५४; हिंसावि पृ. १००; पसासं. १७३७; राखं. ८ ले. २९]. नाण्याच्या बाबतीतही शिवाजीने प्रत्यक्ष विरोध केला नाही, ही गोष्ट इंग्रजांनी समाधानाची मानावी, असें निराजीने ऑक्झेंडन यास सांगितलें [पसासं. १६४३]. शिवाजीचें म्हणणें असें होतें की, इंग्लिशांचीं नाणीं चांगलीं असलीं, म्हणजे त्यांतील धातूची किंमत व नाण्याची छापिल किंमत ही योग्य प्रमाणांत असली, तर लोक आपखुशीनेच तीं घेतील; त्यास आपण उत्तेजन न दिलें तरी विरोध करणार नाही. बंदराशिवाय इतरत्र विनाजकातीने व्यापार करण्याची सवलत इंग्रज मागत होते, ती शिवाजीस पसंत नव्हती. आदिलशहाने राजापूर येथे वखार घालताना ज्या सवलती कंपनीस दिल्या, तेवढ्या सवलती देण्यास शिवाजी तयार होता. शिवाजीच्या मतें त्या सवलती थोड्या नव्हत्या. इंग्रजांच्या व्यापाराच्या वस्तु मिठी,

सुपारी, नारळ वांचा पुरवठा त्यास बंदरांत पुरेसा आहे, असें शिवाजीचें म्हणणें होतें [पसासं. १६५०].

तह पुरा करून घेण्याबद्दल ऑक्सॅडनने नारायण शेणवी आणि निराजी पंडित यांचेमागे निकड लावली. निराजी आपणास अनुकूल आहे, असें पाहून ऑक्सॅडनने त्यास एक आंगठी भेट म्हणून दिली. तहाचें काम लवकर उरकावें, म्हणून कोणास काय नजराणे द्यावेत, याबद्दल त्याने निराजीजवळ चर्चा केली. निराजीने सांगितलें की ऑक्सॅडनने मोरोपंताकडे स्वतः जाऊन नजराणा द्यावा. इतर प्रधानांकडे नारायण शेणवी याचेमार्फत नजराणे धाडून भागेल. मोरोपंतास चार पामन्या, दत्ताजीपंत बाकेनिविस यास १२५ रुपयांची आंगठी, डबीर यास चार पामन्या, शामजी नाईक मुद्राधिकारी व आण्णाजी पंडित यास प्रत्येकी चार पामन्या दिल्यास बरें, असें निराजीने ऑक्सॅडन यास सांगितलें; त्याप्रमाणे ऑक्सॅडनने केले. प्रल्हाद निराजी बरोबर जाऊन त्याने मोरोपंताची भेट घेतली व त्यास नजराणा दिला [कु. गें. पृ. ३६७; पसासं. १६४३, १६४९].

राज्याभिषेक झाल्यावर ऑक्सॅडनने निराजी पंडिताच्या पाठीशी लकडा लावल्या की आता यावर राजाची संमतिदर्शक सही घ्या. तहाच्या कलमांचे कागद त्याने सतत आपल्याजवळ बागळले होते. ता. ११ जून रोजी शिवाजीने तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली. ता. १२ जून रोजी त्यावर सर्व प्रधानांच्या सहा झाल्या. ऑक्सॅडन निराजी पंडिताच्या घरी गेला; निराजी व ऑक्सॅडन यांचें जें भाषण झालें, तें स्नेहपूर्ण होतें. कलमाचे उतारे करणे इत्यादि कामगिरी निराजीच्या पुतण्याने केली असल्याने ऑक्सॅडनने त्याला एक पामरी दिली.

प्रसन्न मनाने, ता. १३ जून रोजी ऑक्सॅडन रायगडवरून निघाला व ता. १६ रोजी मुंबईस येऊन दाखल झाला [पसासं. १६४३]. शिवाजीसमोरल्या स्वातंत्र्य जाहीर करणाऱ्या राजाबरोबर स्वतंत्र रीतीने, बरोबरीचा तह करण्यांत ऑक्सॅडनचा मोठा राजनैतिक विजय होय !



६ शयगडवरील पहिला राज्याभिषेक

महाराष्ट्रांत पैठण हें १४ व्या व १५ व्या शतकांत विद्वानांचें माहेरघर म्हणून प्रसिद्ध होतें. भट्ट आणि शेष हीं तेथील दोन घराणीं तत्कालीन विद्वानांत विशेष मान्यता पावलीं होती. भट्ट घराण्यांतील गोविंदभट्ट १६ व्या शतकाच्या आरंभी पैठणहून काशीस जाऊन राहिला. त्याचेपासून ५ वा पुरुष गागाभट्ट जन्मला. गागाभट्टाने धर्मशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. राजपुतान्यांत अभिषेकसमारंभ होत, ते भट्ट घराण्यांतील विद्वानांचे हातून करविण्याचा प्रघात होता. काशींत धर्मसभा भरत; त्यांत अग्रपूजेचा मान भट्ट घराण्यास मिळें. या घराण्याने काशी येथे एक विद्यापीठ चालविलें व शिवाजीचे काळांत या विद्यापीठाचें कुलगुरुपद गागाभट्टाकडे आलें; त्यामुळे एक गुरुशिष्यपरंपरा उत्पन्न झाली.

अकबरच्या कारकीर्दींत कृष्ण नरसिंह शेष या ग्रंथकाराने काशी येथे शूद्राचार-शिरोमणी हा ग्रंथ परिश्रमपूर्वक तयार केला. त्यांत त्याने सिद्धांत मांडला की कलियुगांत क्षत्रिय उरले नाहीत; परशुरामाने सर्व पृथ्वी निःक्षत्रिय केली असल्याने भारतांत हिंदूमध्ये चातुर्वर्ण्यपैकी ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण अस्तित्वांत आहेत, सामान्य लोकांची भावनाही तशीच होती. त्यामुळे शिवाजीचें क्षत्रियत्व पुराणमतवादी ब्राह्मणांस मान्य नव्हतें. वस्तुतः शिवाजीने आपल्या कृतीने आपलें क्षत्रियत्व सिद्ध केलें असताही तें गतानुगतिकत्वामुळे मान्य होण्यातलें नव्हतें. महाराष्ट्रांत अनेक शतकांत राज्याभिषेक झाला नव्हता व अछाउद्दीन खिलजीच्या दक्षिणभारतांतील आक्रमणा-नंतर असा राज्याभिषेक करण्याची पात्रता असलेली विद्वान, धर्मविद् भाण्डसिंह उरलीं

नव्हती. पैठण, पंढरपूर इत्यादि जागीं अंसलेलीं विद्यापीठें नाहीशी होऊन विद्वान् लोक काशीक्षेत्रीं जाऊन रहावयाची प्रथा व परंपरा उत्पन्न झाली होती. देव, धर्माधिकारी, शोध, भट्ट, मौनी हीं घराणीं मूळ महाराष्ट्रांतली; पण ती मान्यतेने काशीक्षेत्रीं नांदत असून वेदविद्या महाराष्ट्रांत छुप्त झाल्यासारखें झालें. सारांश, महाराष्ट्रांत नुसती घटपटादि खटपट राहून गंगेच्या काठीं मात्र, तिला नवें प्रागतिक जीवन प्राप्त झालें होतें.

शिवाजीच्या मनाला शोषांचें तत्त्वज्ञान मानवणारे नव्हते; एवढेच नव्हे तर असलें पुराणें, एकांगी, अप्रागतिक तत्त्वज्ञान जाहीररीत्या निषिद्ध मानलें पाहिजे, असा त्याचा ठाम ग्रह झाला होता. श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या रूपाने सांगितलेलें चातुर्वर्ण्य पुन्हा प्रस्थापित करण्याची शिवाजीची भावना होती; म्हणून त्याने आपलें क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी राजपूतांपासूनची आपली वंशावळ प्रथम तयार केली. भारतांत जर क्षत्रियच नाहीत, तर भारतीय राज्यच करू शकत नाहीत; पर्यायाने, भारतांतील लोक स्वतंत्र नांदू शकत नाहीत; त्यांनी क्षत्रियांभावी परतंत्र, गुलामच राहिलें पाहिजे, हा व्यामोह शिवाजीस नाहीसा कारावयाचा होता व शूद्राचारशिरोमणीमधील तत्त्वज्ञानास कायमची मूठमाती द्यावयाची होती.

गागाभट्ट व त्याच्या शिष्यपरंपरेने नेमकें हेंच कार्य केलें होतें. त्यांनी कृष्णशोषाच्या मतांचें पूर्ण खंडन केलें. नीलकंठभट्टकृत व्यवहारमयूख, कमलाकरभट्टकृत निर्णयकमलाकर ऊर्फ निर्णयसिंधु, दिक्करभट्टकृत दिनकरोद्योत इत्यादि अनेक ग्रंथ गागाच्या विद्वत्परंपरेंत तयार झाले व त्यांनी कृष्णशोषाच्या मतांचें अत्यंत मार्मिक खंडन केलें.

शिवाजीच्या मनांत राज्याभिषेकाची इच्छा इ. स. १६७३ पासून तीव्रतेने येत होती. त्याने बाळाजी आवजी चिटणिस, केशवभट्ट पुरोहित, भालचंद्रभट्ट, सोमनाथभट्ट कात्रे यांस उदेपूर येथे व जेथे अजून क्षत्रियवंश धुगधुगी धरून होता, तेथे तेथे धाडलें. यांत त्याचा स्पष्ट हेतु असा होता की, महाराष्ट्रांत क्षत्रिय वंश नष्ट झाला नसून तो अजून कायम आहे, हें सिद्ध करता यावें. सदर ब्राह्मण मंडळी बाळाजीपंत चिटणीसाच्या प्रमुखत्वाखाली उत्तर हिंदुस्थानांत हिंडली. बाळाजीपंत मुखुद्दी तर होताच; पण लोकांतील धर्मविषयक अज्ञान नष्ट करून क्षत्रियत्वाला उज्वल स्वरूप द्यावें या कल्पनेला उठाव देण्याची शिवाजीची जी कल्पना होती, तिचा तो मोठा पुरस्कर्ता होता. तेव्हा, या मंडळाला विश्वेश्वर ऊर्फ गागाभट्ट याची भेट घेणे क्रमप्राप्तच होतें. शिवाय, गागाच्या परंपरेंत तयार झालेल्या पांडित्यपूर्ण प्रगत ग्रंथांतील विचारांनी अनेक विद्वानांच्या मनाची त्यावेळी पकड

घेतली होती. आजही हिंदु कायद्याचा सखोल अभ्यास करणारा विद्यार्थी या ग्रंथांतील विचारप्रणाली समजून घेतल्याशिवाय अभ्यासु ठरू शकत नाही.

गागाने कायस्थधर्मप्रदीप नावाचा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला आहे. त्यांत त्याने शूद्राचारशिरोमणि या ग्रंथांतील मतांचा पुन्हा एकदा समाचार घेतला असून कायस्थ हे धार्मिक होत, असा निर्वाळा दिला आहे. बाळाजीपंत कायस्थ असल्याने, त्याच्या मनाने गागाकडे का ओढ घेतली हें स्पष्ट ध्यानी येईल. शिवाजीने गागाभट्टाशी राज्याभिषेकानाबत विचारविनिमय केला व त्यास अभिषेकार्थं रायगडावर बोलाविलें. गागास शिवाजीचा लौकिक व पराक्रम ठाऊक होता. त्याने दक्षिणेंत येऊन ठिक-ठिकाणाच्या विद्वानांचे अनुमतीने हा राज्याभिषेक सिद्धीस न्यावयाचें निश्चित केलें.

प्राचीन काळच्या राजधान्या देवगिरि, विजयनगर वगैरे दुर्भेद्य ठिकाणी करण्यात आल्या. त्या प्रघातांस अनुसरून शिवाजीने रायगड राजधानीसाठी पसंत केला. हिंदुराजांची जुन्या काळची राज्यारोहणाची पद्धति नष्ट झाली होती; तिचा शिवाजीने पुनरुद्धार करून भारतांतील एक स्वतंत्र हिंदु राजा म्हणून स्वतःस राज्याभिषेकाने जाहीर करण्याचें ठरविलें. शिवाजीपूर्वी अनेकांनी राजा ही पदवी घेतली होती व मुसलमान सत्तांनी तशी दिली होती. पण त्या पदव्या स्वातंत्र्यनिदर्शक नव्हत्या. पदवीघर राजे बरोबरीच्या भूमिकेवरून तह करू शकत नव्हते. आपण स्वयमेव नरेंद्रता अशा स्वरूपाचे राजे आहोत, असे शिवाजीस जाहीर करावयाचें होतें. मराठा सरदारस 'स्वतंत्र' या शब्दांतील अर्थाची कल्पनाच त्या काळी नव्हती. ते विजापूरकरांच्या अधिसत्तेखाली नांदत असूनही आपणास स्वतंत्र समजत व त्याचे हुकूम पाळीत ! स्वतंत्र म्हणजे दुसऱ्याचे हुकूम पाळणारा नव्हे, ही कल्पना त्यास शिवाजी शिकविणार होता. स्वतंत्र राजा सैन्य जमा करतो, कर लादतो, स्वाभ्या करतो, बरोबरीच्या नात्याने तह करतो, न्यायनिवाडे देतो; या सर्व गोष्टींचा मूलभूत हक्क प्राप्त होतो, तो राज्याभिषेकाने, हें त्यास तत्कालीन मांडलिकास शिकवावयाचें होतें आणि 'सिंहराशीत' * सूर्याचें परिभ्रमण चालू झालें, त्यावेळी इ. स. १६७४ जून ५ या दिवशी ती कल्पना प्रत्यक्षांत आणली [शाशि. पृ. १५९, १६०, १६२; NHM I पृ. २०७ ते २११].

शिवचरित्राचे तत्कालीन महत्त्वाचे आधार दोन. (१) सभासदाची बखर (२) एक्याण्णव कलमी बखर-यांतून या प्रसंगाची वर्णनें आली आहेत. सभा-

* राज्याभिषेक शनिवारी झाला. त्या दिवशी ६ जून ही तारीख होती. त्यावेळी सूर्य सिंहराशीत नसून मिथून राशीत होता. तेव्हा सरदेसायांचें विधान सर्वस्वी चूक. पहा जेथे शकाबलि व पिले अंती,

सदाचें लेखन असें - 'वेदमूर्ति राजेश्री गागाभट्ट म्हणून वाराणशीहून राजियाची कीर्ति ऐकून दर्शनास आले. भट गोसावी थोर पंडित; चार वेद, सहा शास्त्रे, योगाभ्याससंपन्न, ज्योतिषी, मांत्रिक, सर्व विद्येने निपुण, कलियुगीचा ब्रह्मदेव असे पंडित; यांस राजे व सरकारकून सामोरे जाऊन भेट घेऊन सन्माने आणिले. त्यांची पूजा नानाप्रकारें रत्नवचित्त अलेकार, पालखी, घोडे, हत्ती देऊन, द्रव्यहि उदंड देऊन पूजिलें. गागाभट्ट बहुत संतुष्ट जाहले. भट गोसावी यांचे मते मुसलमान बादशाहा तख्ती बसून, छत्र धरून पातशाही करितात आणि शिवाजीराजे यांणीही चार पातशाही दबविल्या आणि पाऊण लाख घोडा, लष्कर, गड, कोट असें असता त्यांस तख्त नाही; याकरिता मन्हाटा राजा छत्रपति व्हावा असें चित्तांत आणिलें. अवघे मातबर लोक बोलावून आणून विचार करिता सर्वांचे मनास आलें तेव्हां भट गोसावी म्हणू लागले की तर्की बसवें. शिसोदे उत्तरेकडून दक्षिणेस एक घराणें आलें, तेंच राजियाचें घराणें शोधिलें. सुद्ध क्षत्रिय आर्षी केला. अपार द्रव्यधर्म केला. कुळ आपले देशांतून, परदेशांतून वैदिक ब्राह्मण थोर थोर क्षेत्रांहून मिळाले. तो सर्वही समुदाय राहून घेतला. प्रत्यही मिथ्यान्न भोजनास घाळू लागले' [पृष्ठ ६४].

एक्याण्णव कलमी बखरींत पुढील मजकूर आला आहे — 'रायगडास इमारती, सरकारकुनांचे वाडे, दुकानांची चिरेबंदी करविली. आपणांस महालाचे अष्टकोनी, विछाने बसावयाचे व विवेकसभा व कल्याण महाल व प्रगटसभा व दत्तर महाल व खासे मंदिर व अष्ट महाल व अष्टकुल वधस व राजकुंवरास राजकन्येस महाल बांधून दिले. सिंहासनारूढ झाल्यावर छत्र धरिलें. दानधर्म बहुत केला. नितळपुरी गोसावी वाराणसीहून आले. त्यांचा उपदेश घेऊन संगमेश्वरी ठेविले. परमानंद गोसावी पोलादपुरी ठेविले. ते बाबा बहुत सिद्ध होते व मोहनी बावा, त्रिन्नक नारायणाश्रम असे थोर सत्पुरुष होते; त्यांची मर्यादा राखून ज्याचेप्रमाणे साहित्य करून देऊन समाधान करून ठेविलें' [एक्याण्णव कलमी बखर कलम ५७ साने व सरकार प्रत पृ. १०५, १०६].

इ. स. १६७३-७४ मध्ये रामाजी दत्तो हा रायगडवरील रत्नशाळेचा अधिकारी होता. त्यास सांगून शिवाजीने सिंहासन तयार करविलें [शिचसाखं. १० लेख ४१].

१ हा मजकूर एक्याण्णव कलमी बखरीच्या बाकीच्या प्रतीत नाही.

राज्याभिषेकापूर्वी ६ मार्च १६७४ रोजी शिवाजी एकदा कोकणांतून हिंडून रायगडास परत आला. [पसासं. ले. १६१८]* त्याने आपले बरेंच सैन्य यावेळी चिपळूण येथे ठेविलें. सैन्यावरील अधिकाऱ्यास सक्त सूचना दिल्या. त्याने एकदा लष्कराची नीट पहाणीही केली. नंतर परशुरामक्षेत्री जाऊन पूजा करून शिवाजी ता. १४ मे रोजी रायगडावर आला. प्रतापराव गुजर नुकताच मरण पावला होता. त्याचें सेनापतिपद त्याने हंबीरराव मोहित्यास दिलें. अनाजी रंगनाथ मलकरे हा पुरंदर किल्ल्यावर सवनीस होता. त्याला हंबीरराव मोहित्याची मजमू रायगडावर सांगितली. सालेरच्या रणांगणावर हंबीररावाने विजय मिळविला होता; त्याबद्दल प्रसन्न होऊन शिवाजीने त्यास वस्त्रभूषणें दिलीं [पसासं. १६४३; शशि. पृ. १६०; एक्याण्णव कलमी बखर कलम ७१ व ८६ भारतवर्ष व राजवाडे प्रती; NHM I पृ. २११].

ता. १९ मे रोजी, राज्याभिषेकादि विधिपूर्वी, प्रतापगडाच्या भवानीचें दर्शन घेण्यासाठी शिवाजी रायगडावरून निघाला. त्याने तीन मण सोन्याचें म्हणजे ५६ हजार रुपये किमतीचें छत्र तिला अर्पण केलें. ता. २१ रोजी तो प्रतापगडावरून रायगडास परत आला [पसासं. १६४५, १६४९; NHM I पृ. २११].

ता. २९ मे पूर्वी शिवाजीने राज्याभिषेकाची तयारी सूक्ष्म तपशिलासह परिपूर्ण केली. ब्राह्मण व विद्वान भट्ट सहकुटुंब, सुमारे ११ हजार लोक, यावेळी रायगडावर जमा झाले होते. शिवाजीने मुख्य विद्वान् गृहस्थांना आपला हेतु सांगितला. क्षत्रिय वर्णांत प्रवेश केल्याशिवाय आपणास मुकुट धारण करता येणार नाही असें त्यांनी सांगितलें. मग शिवाजीने त्यास, मला क्षत्रियत्व द्यावें म्हणून विनंति केली. भोसले क्षत्रियवंशज आहेत असें शिवाजीचें म्हणणें होतें. आपण जुलुमाने राज्यकारभार करणार नाही, असें त्याने वचन दिलें. मग ज्येष्ठ शुद्ध ४, घटि ५, आनंदनाम संवत्सर शके १५९६, म्हणजे २९ मे १६७४ रोजी शिवाजीची समंत्रक मुंज झाली. जन्मापासून जे जे संस्कार लुप्त झाले होते, त्याबद्दल त्यास प्रायश्चित्त देण्यांत आलें. नंतर पुण्याहवाचन, होम, शांति, इत्यादि विधि झाले. ता. २९ रोजी प्रथम एक उंच राचें लाकूड कोरून, त्यांत तूप घालून त्यायोगे त्याचा पुनर्जन्मसंस्कार करण्यांत आला. मग त्याला समारंभपूर्वक क्षत्रिय करून घेतलें. आपणास ब्राह्मणाचा आचार (म्हणजे गायत्री मंत्र) शिकवावा, अशी इच्छा त्याने प्रदर्शित केली. एका मुख्य ब्राह्मणाने

* १८ मार्च १६७४ रोजी त्याची भार्या [काशीबाई] रायगडावर मरण पावली; त्यास झालेलें दुःख त्याने आवरलें [पसासं. ले. १६२५].

१ सरदेसायांची ११ मे ही तारीख चूक; तिला आधार नाही.

(गागाभट्ट) त्यास संमति दिली. शिवाजीने त्यास ७ हजार होनाची देणगी दिली. मौजिवंधनाच्या संस्काराप्रतीत्यर्थ १७ हजार होन दक्षिणा इत्यादीच्या स्वरूपाने अर्पण केलें. यावेळी शिवाजीचें वय ४५ वर्षांचें होतें. [पसासं. १६८४; शि. च. प्र. पृ. २७, ५२, ६४; शि. च. सा. खं. १० ले. ४१; एक्याण्णव कलमी बखर कलम ८७ पृ. १४९, १५० भारतवर्ष व फॉरेस्ट प्रती; स. ग. जोशी अप्रकाशित कागद-भा. इ. सं. मं. २०।५१७६; शाशि. पृ. १६०; NHM I पृ. २११; भा. इ. सं. मं. वार्षिक इतिवृत्त शके १८३६ पृ. २४]. त्याच दिवशी शिवाजीची सुवर्ण-तुला झाली. राजाचें वजन १६००० होन झालें. त्यात एक लक्ष होनाची भर घालून राज्याभिषेका-निमित्त जमणाच्या ब्राह्मणास दान करावयाचें त्याने ठरविलें. [पसासं. १६४३] *

ता. ३० मे, ज्येष्ठ शु। ६ शनिवार या दिवशी शिवाजीने सोयराबाईशी समंत्रक विवाह केला. त्यायोगे राज्याभिषेकाचे वेळी पट्टराणी म्हणून अभिषिक्त होण्याचा अधिकार तिला प्राप्त झाला^१ [शि. च. प्र. पृ. २७, ५२; ६४; शाशि. पृ. १६०; NHM I पृ. २११; एक्याण्णव कलमी बखर कलम ८७ पृ. १४९, १५०; भारतवर्ष व फॉरेस्ट प्रती].

* जूनमध्ये झालेल्या राज्याभिषेकाची हकीकत डच कंपनीने वेंगुर्ल्याहून आक्टोबरमध्ये बटोव्हियास कळविली. (पत्र उशीरा पोहोचलें असावें.) त्या हकीकतीत सुवर्णतुलेची तारीख ४ जून दिली पण ती चूक होय. ऑक्सॅडनने गडावरच प्रत्यक्ष राहून लिहिलेली हकीकत चक्षुर्वैसत्यम् असणार. तेव्हा त्याची २९ मे हीच तारीख माझ आहे. शिवाय, डच कंपनी त्याचें वजन १७ हजार होन सांगत आहे; बेथेही तपशिलांत तफावत आहे. पण डच कंपनीचा पुढील मजकूर ध्यानी घेण्या-सारखा आहे—

शिवाजीने स्वतःची सुवर्णतुला केली. त्याचप्रमाणे चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसें, लोखंड, ताग, कापूर, मीठ, विळे, जायफळें, जायपत्री, मसाले, लोणी, साखर, सर्व प्रकारची फळें, खांद्ये, ताडीसुद्धा नानाविध वस्तूंच्या तुला करून त्या सर्वांचा घर्म करून टाकला. शिवाजीने जाळपोळ केली; त्यांत स्त्रिया, मुलें, पशु, ब्राह्मण यांची हत्या झाली असण्याचा संभव होता. त्या पापाच्या क्षालनार्थ दोषा ब्राह्मणाच्या सूचने-वरून आणवी १६०० होनाचें दान करण्यात आलें [पसासं. १६८४; कु. गं. पृ. ३६७].

१ सरदेसाई ता. ३१ मे १६७४ देतात पण ज्येष्ठ शु। ६ शनिवार या दिवशी खरे जंत्रीप्रमाणे ३० मे ही तारीख येते. त्यादिवशी पंचमसिंह षष्ठी आहे, तेव्हा वार प्रमुख धरून ३० मे हीच तारीख पाहिजे.

५ जून १६७४ रोजी निराजीपंताने ऑक्सॅडन यास सांगितलें की उद्या सिंहासनारोहण होईल व दरबार भरेल. त्यावेळी शिवाजीला मुजरा करण्यास व नजरणा अर्पण करण्यास तुला जावयास पाहिजे. त्याप्रमाणे ज्येष्ठ शु। १३ उजाडता शनिवार या दिवशी ३ घटका रात्र उरली असता पहाटेस राज्याभिषेकाचा विधि सुरू झाला. मुसलमानी कालगणनेप्रमाणे १० रविलवल, खमस सवैन आल्फ हा दिवस होता. घटी २१, पळें ३४, विकला ३८।४० सी ४२ हा समय होता. आरंभीचे सर्व संस्कार होऊन गेले होते. राजा सिंहासनाधिष्ठित झाला. त्याचे मस्तकावर छत्र धारण करण्यांत आलें. त्याने उंची वस्त्रें व अलंकार धारण केले होते. त्याचे कुलगुरु प्रभाकरभट्ट यांचे पुत्र बाळभट्ट यांनी या प्रसंगी महत्त्वाची धार्मिक कृत्यें लाजकडून करवून घेतलीं. सभोवार अष्टप्रधान आपापत्या चिन्हांनीं युक्त होऊन अष्ट दिग्भागीं विराजमान झाले. आसमंतभागीं कोशाशालांचे अधिकारी, सुदृब्ध, सेनाधिकारी वगैरे नियुक्त स्थलीं उभे होते.

सभासदाने या प्रसंगाचें वर्णन पुढीलप्रमाणे केलें आहे— तख्त सुवर्णाचें कत्तीस मणांचें सिद्ध करविलें. नवरत्नं अमोलिक जितकीं कोशांत होतीं, त्यामध्ये शोध करून मोठीं मोलाचीं रत्नं जडाव केलीं. सप्त महानदीयांचीं उदकें व थोर थोर नदीयांचीं उदकें व समुद्राचीं उदकें, तीर्थक्षेत्रें नामांकित तेथील तीर्थोदकें आणलीं. सुवर्णाचें कलश केले. सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनीं अष्ट प्रधानांनीं राज्यांत अभिषेक करावा, असा निश्चय करून सुदिन पाहून मुहूर्त पाहिला.

ते दिवशीं राज्यांनीं मंगलस्नानें करून श्रीमहादेव व भवानी कुलस्वामी, उपाध्ये प्रभाकरभटाचे पुत्र बाळभट्ट कुलगुरु व भट गोसावी (गागा), वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरुष अनुष्ठित यांची सर्वांची पूजा यथाविधि अलंकार वस्त्रें देऊन, सर्वास नमन करून अभिषेकाचे सुवर्ण चौकीवर बैसले. वेदमूर्ति गागाभट्ट यांनी बाळकृष्ण भट क्रमवंत (अलीबाग तालुक्यांतील नागाव येथे रहाणारे) यांचा वाराणशी क्षेत्री विवाह केला; तेही महाराज शिवछत्रपति यांच्या सिंहासनप्रसंगी व महानुष्ठानप्रसंगी रायगडावर हजर होते [अष्टा. क्र. ५. इति. पृ. ५]. अष्ट प्रधान व थोर थोर ब्राह्मणांनीं स्थळोस्थळांचीं उदकेंकरून सुवर्ण कलशापात्रीं अभिषेक केला. दिव्य वस्त्रें, दिव्य अलंकार घेऊन सर्व पूज्य मंडळींस नमस्कार करून सिंहासनावर बैसले. किरत्येक नवरत्नादिक सुवर्णकमळें व नाना सुवर्णपुष्पें, वस्त्रें, उदंड दिवलीं. दानपद्धतीप्रमाणे षोडश महादानें इत्यादिक दानें केलीं. सिंहासनास अष्टलांब जडित केले, त्या स्थानीं

अष्ट प्रधानांनी उभे रहावे^१ [पसासं. १६४३, १६८४; कासंपया. पृ. ४५५, ४७५; शि.च.प्र. पृ. २७, ५२, ६४; NEM. I पृ. २११; शशि. पृ. १६०, सभासद पृ. ६४, ६५].

ता. ६ जून रोजी पहाटे ५ वाजता^१ शिवाजीने सिंहासनावर आरोहण केले. जमलेल्या सर्व लोकांनी शिवराय हें नामाभिधान दिलें. त्यानंतर मुख्यप्रधान मोरो पंडित याने मुजरा करून आठ हजार होन राजाच्या शिरावर ओतले. मुख्य हिशेबानीस निळो पंडित याने सात हजार होन, आणखी दोषा प्रधानांनी प्रत्येकी पाच हजार होनांनी त्यास सुवर्णस्नान कराविलें. राहिलेल्या प्रधानांनी मुजरे केले व ते सिंहासनाच्या उभय बाजूंस रांगा करून उभे राहिले. संभाजी सिंहासनाच्या पायरीवर बसला. राज्यारोहण व सुवर्णस्नानापूर्वी ता. ५ च्या उत्तररात्री त्याने गंगोदकाने स्नान करून प्रत्येक ब्राह्मणाला १०० होन दक्षिणा दिली. मुख्य पुरोहिताला (प्रभाकर भट्ट) पाच हजार होन व दोन हजार होनांचें वर्षासन करून दिलें [पसासं. १६८४]. या प्रसंगी दक्षिणेच्या रूपाने २ लक्ष होन त्याने वाटले [पसासं. १६५८]. या उत्सवाकरितां निदान २० हजार ब्राह्मण व त्याचे सर्व अंमलदार हजर होते [पसासं. १६६१].

त्या इतिहासप्रसिद्ध दिवशी सकाळी ७।८ चा सुमार असताना इंग्रज कंपनीचा वकील हेन्री ऑक्सॅडन दरबारांत आला व त्याने छत्रपतींस, लवून, मानाचा मुजरा केला. त्याचेबरोबर दुभाषा नारायण शेणवीही दरबारांत प्रविष्ट झाला. नारायण शेणव्याने हिरेजडित आंगठी वर धरली व तिच्यावरून सूर्यकिरण परावर्तित झाल्याने छत्रपतींचें चित्त ऑक्सॅडनकडे वेधलें. शिवाजीने त्यास सिंहासनाच्या पायरीपाशी बोलावून घेतलें. त्याने ती आंगठी छत्रपतीस नजर केली. मग शिवाजीने पोशाख देऊन त्याची पाठवणी केली. ऑक्सॅडन थोडाच वेळ सिंहासनाजवळ होता. त्यावेळचे वर्णन करताना तो लिहितो, 'सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार-निदर्शक व राजसत्तेची द्योतक चिन्हे मी पाहिलीं. उजव्या हाताला दोन मोठी, मोठ्या दाताच्या मत्स्याची सुवर्णांची शिरे होती. डाव्या हातास अनेक अश्रुपुच्छे व एका मूल्यवान् भाल्याच्या टोकावर, समपातळीत लोंकणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आम्ही परत आले, तो दोन लहान हत्ती दरवाज्याच्या दोन्ही बाजूला

१ सरदेसाई राज्याभिषेकाची तारीख ५ जून देतात; ती ६ जून पाहिजे. वर दिलेले कासंपया, पसासं १६८४, शिच.प्र. पृ. २७ इ. पहा.

छुलत होते. दोन देखणे [पांढरे] अश्व शृंगारल्ल्या स्थितीत तेथे आणलेले दिसले. गडाचा मार्ग इतका बिकट की हे प्राणी कोदून वर आणले असावेत याचा तर्कच आम्हास करवेना ' [पसास. १६४३]. दरबार बरखास्त झाल्यावर छत्रपतींची हत्ती-वरून मिरवणूक निघाली. अगदीश्वराच्या प्रासादाकडे ही मिरवणूक जात असता रस्त्याच्या कडांनी जमलेल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर सुवर्णरौप्य पुष्पवृष्टी केली व त्यांच्या नावाचा जयजयकार केला. सभासद लिहितो की या समारंभाप्रतीत्यर्थ छत्रपतींनी ५ कोट रुपये खर्च केला. पण जडुनाथ सरकार यास वाटते की तो ५० लक्ष रुपये असावा.

हा सर्व समारंभ आणि सोहळा पहाण्यास वृद्ध जिजामाता हजर होती. आपला पुत्र सिंहासनाधीश्वर झालेला पहाण्याचे तिचें सुखस्वप्न साकार झालेले पाहून तिला अनिर्वचनीय आनंद झाला. [साशि. पृ. १६१; NHM I. २१२, २१३.]



७ राज्याभिषेकानें घडविलेलीं स्थित्यंतरे

शिवछत्रपतींचा राज्याभिषेक हा एक मोठा यज्ञ होता व यज्ञापासून काही फलनिष्पत्तीची अपेक्षा असते. या महान् यज्ञांतून कोणकोणती फलनिष्पत्ति झाली, याचा आपण विचार करणार आहोत.

राज्याभिषेकाच्या पूर्वी शिवाजीने दिल्लीस आजवर झालेल्या पातशाह्यांच्या जमाखर्चाचा जाबता रायगडावर आणविला त्याचा सारांश —

दिल्लीच्या पातशाहीचे एकूण सुभे २२. त्यांचा जमाखर्च शतकोटींचा होत आला.

रु. ८९८०४६२३१ सुभे सुमार २२, एकूण जमा.

पैकी ३३८०४६२३१ ऐन जमा.

रसदीचे ४६००००००० जकाती, समुद्रकिनारा - बंदर गलबत सुद्धा.

१००००००० मोहतर्फा इत्यादि.

११००००००० नजराण्याचे सर्व सुभ्यांचे जमा.

खर्च ५ कोटी देवस्थानें, मशिदी इ. साठी.

६ ,, देशक, मोकदम इ. स इनाम.

३३ ,, जमींदार, गांव इ. चा खर्च.

२३ ,, वजीर, खासे उमराव यांचा खर्च. [पेद. ३१ ले. ३३]

हा जाबता दृष्टीसमोर ठेवून शिवाजीने आपल्या जमाखर्चाचीं ठळक खाती ठरविलीं.

प्रत्यक्ष पाहून ऑक्झॅडनेने शिवाजीचें शब्दचित्र रेखाटलें आहे. तो लिहितो- 'शिवाजी ४७ वर्षांचा असून देखणा होता. त्याच्या चर्येवरून त्याची बुद्धिमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानांत येई. त्याचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता. त्याची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी जाकदार होते. त्याच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती. त्याचे भाषण निश्चयात्मक, स्पष्ट, पण जलद होते.' [षष्ठसंमेलनवृत्त पृष्ठे ५७ ते ६२].

राज्याभिषेकाच्या वेळी मराठ्यांच्या स्वतंत्र राज्याचा भगवा ध्वज फडकत होता. त्याला सोनेरी कापडाचा काठ लावला होता. छत्रपतींच्या मस्तकावर छत्र हें राजचिन्ह विराजत होते. फार मोठा नगारा दुमडुमत होता. मराठ्यांचा भगवा झेंडा रामदासांमुळे शिवरायांनी स्वीकारला ही कल्पना ह्याच असली, तरी सत्य नव्हे; कारण राज्याभिषेकापूर्वी शिवाजीचा ध्वज भगवाच होता. शिवाजीने आग्न्यास जाताना आपले भगवे निशाण बरोबर घेतले होते. जरीकिनारी भगवा ध्वज राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी लावण्याचा ध्वज ठरला. राज्याभिषेकापूर्वी पंडितांनी जुने ग्रंथ कसोशीने पाहिले होते. उदेंपूर व जोधपूर येथील परंपरा नीट लक्षांत घेतल्या होत्या. त्या ज्ञानाचा उचित उपयोग राज्याभिषेकाच्या वेळी करण्यात आला होता [HS पृ. १६६; NHM I पृ. २१३-१४].

इ. स. १६४५ पासून शिवाजीच्या पन्नावर पुढील मुद्रा दिसते-

प्रतिपञ्चद रेखेव वर्षिष्णुर्विश्वंदिता ।

शाहसूतोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते । ” राज्याभिषेकानंतरही ती कायम राहिली. त्याचप्रमाणे, ' छत्रपति ' ही किताबत शिवाजीस राज्याभिषेकापूर्वीही लावलेली दिसते. अर्थात् शिक्षा व छत्रपतीत्व या दोन्ही गोष्टी राज्यसंस्थापनेस सुरुवात केल्यापासूनच निर्माण झाल्या आसाव्यात [NHM I पृ. १०५].

राज्याभिषेकापूर्वीचा शिक्षा बदलून नवीन शिक्षा वापरणा असे घाटत होते. त्यासाठी खालील सुंदर श्लोक कवींद्र परमानंदाने तयार केला.

श्रीशिवरूपेणोर्वीमवतीणोऽयं स्वयंप्रभुर्विष्णुः ।

एषा तदीय मुद्रा भूवल्लयस्याऽभयप्रदा जयति ॥ १ ॥

पण या मजकुराचा शिक्षा तयार करून वापरण्यांत आल्याचें मात्र दिसत नाही [ऐसंसाखं. २ रा. पृ. ६६].

राज्याभिषेकसमयी शिवाजीने अनेक मुलकी, लष्करी, धर्माधिकरणी, न्यायाधिकरणी कायदे केले; त्यांना पद्धति म्हणून म्हणत. जुने व प्रचलित रीतीरिवाज पाहून

या पद्धति तयार केल्या, अशा पद्धतीपैकीच लेखनप्रशास्ति म्हणून एक पद्धति शिवछत्र-पतींच्या आशेरून बाळाजी आवजी चिटणीस व इतर मुत्सद्दी मंडळींच्या विचाराने रचली गेली, मुसलमानी लेखनप्रशास्तीचा शिरकाव पूर्वीच्या कारभारांत झाला होता. शिवाजीच्या राज्याभिषेकापर्यंत ही यवनभाषामय प्रशास्ति चालूच होती. यावनी पद्धति आस्ते आस्ते मोडून शुद्ध मराठी पद्धति चालू करण्याला राज्यव्यवहार कोश व लेखन-प्रशास्ति हीं दोन साधनें शिवाजीनें निर्माण केली [भाइसंमंअश. १८३२ पृ. ६०, ६१]. या बाबत संस्कृत परिभाषा वापरण्याचा कटाक्ष शिवाजीने ठेवला व रघुनाथ पंडितास राज्यव्यवहारकोश रचण्याचा आदेश दिला. त्याने अनेक पंडित व मुख्यतः धुंडीराज लक्ष्मण व्यास यांच्या मदतीने तो कोश पुरा केला. राजव्यवहारकोशाच्या द्वारे संस्कृत शब्द प्रचारांत येऊन उर्दू व फारसी शब्द मागे पडू लागले. “सोयं शिवच्छत्रपतेरनुशं मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि । अमात्यवयो रघुनाथनामा करोति राजव्यवहारकोशम् ॥ असें रघुनाथ पंडिताने स्पष्ट म्हटलेच आहे [शशि. पृ. १६३; NHM I पृ. २१४ ते २१६].

राज्याभिषेकापूर्वीपासून घडत असलेल्या अनेक गोष्टींवर शिवाजीने यावेळी शिक्षामोर्तेच केले. त्याचे अनेक प्रधान पूर्वी काम करीत होतेच. यावेळी अष्टप्रधानात्मक राज्यपद्धतीस त्याने कायम रूप दिले. इ. स. १६५३ मध्येच शिवाजीने स्वराज्याची कल्पना आपल्या ताब्यांतील प्रदेशात मूर्त स्वरूपांत आणली होती, नंतर स्वराज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. व त्यांतून राज्याभिषेकाच्या वेळचे विस्तारलेले स्वराज्य निर्माण झाले. इ. स. १६७५ पासून १६८० च्या आरंभापर्यंत दक्षिण दिग्विजयाने, स्वराज्याच्या आणखी विस्ताराचें काम शिवाजीने तडीस नेले. म्हणजे शिवकालीन स्वराज्य एकूण तीन हप्त्यांनी सिद्धीस गेले. राज्यविस्तार होऊ लागताच शिवाजीचें प्रधानमंडळ मोठे होऊ लागले. इ. स. १६५३ मध्ये राज्यकारभारासाठी काही प्रधान शिवाजीने निर्माण केले होते. त्यांत जरूर त्या त्या प्रमाणांत वेळोवेळी वाढ होऊन यावेळी अष्ट ही संख्या त्याने कायम केली. अष्टप्रधानांनी कारभार कसा करावयाचा, हें ठरविण्यासाठी कानुजाबता शिवाजीने तयार केला. राज्याभिषेकाच्या वेळी पुढील-प्रमाणे अष्टप्रधान होते.

सिंहासनाच्या डावीकडे

हंबीरराव मोहिते सरनोबत-सेनापति.
रामचंद्र त्रिंबक-डबीर सुमंत.
रावजी निराजी-न्यायाधीश.
रघुनाथराव पंडितराव.

सिंहासनाच्या उजवीकडे

मोरोपंत पिंगळे-पेशवा-मुख्य प्रधान.
रामचंद्र नीलकंठ-मुजुदार अमात्य.
अण्णाजी दत्तो-सुरनिस सचिव.
दत्ताजी त्रिंबक-वाकनीस-मंत्री.

शके १५८४ चैत्र वा। १० पासून राज्याभिषेक होईपर्यंत मोरोपंत मुख्य प्रधान म्हणून काम करित होता. त्यास राज्याभिषेकसमयी पंतप्रधान म्हणून कायम केले [भ्रष्टसंभ्रंश. १८३४ पृ. २१४]. रामचंद्र त्रिचक हा सोनोपंताचा नातु रघुनाथ पंडितराव याचे पुत्रास दानाध्यक्ष असें पद दिलें. ही अष्टप्रधानपरंपरा सामान्यपणे शाहूचे अखेरपर्यंत प्रत्यक्षांत राहिली [NHM I पृ. १०६, १०७; शशि. पृ. १६३-१६४; पसासं. १६५७; सपृ. १२२ ले. १६; सभासद पृ. ६५] अष्टप्रधानांचें वेतन त्याने ठरवून दिले. पंतप्रधानांचा वार्षिक पगार १५ हजार होन, पंतअमात्य यांस १२ हजार होन व इतर प्रधानांस १० हजार होन. वार्षिक वेतन कायम केलें [NHM I पृ. २१४ ते २१६].

यावेळी बाळाजी आवजी चिटणीस यास महाराजांनी सांगितले की तुम्ही स्वामीसेवा केलीत; राज्याभिवृद्धीचें काम केलेंत. तुमचे भ्रम फार मोलाचे आहेत. तुम्हास अष्टप्रधानांत पद देतो. पण चिटणिसांनी तें मान्य केलें नाही. त्यांनी छत्रपतींच्या धरण्याची चिटणिसी वंशपरंपरागत रहावी अशी मागणी केली. मग महाराजांनी त्यास मराठी राज्याची कारखानिशी, जमेनिशी वंशपरंपरा करून दिली. बाळाजीचा भाऊ चिमणाजी आवजी यास फडनिशी म्हणजे दमरचें काम सांगितलें, बाळाजीचा तिसरा भाऊ शामजी आवजी यास त्यांनी रायगडची कारखानिशी सांगितली [पसासं. १६५४; काप्रसा. पृ. १३ ले. १; शशि. पृ. ५६; सभासद पृ. ६५].

राज्याभिषेकाच्या दिवशी जेथे, बांदूल व मावळचे देशमुख व लोक यांनी शिवाजीस अर्ज केला की आमची सफराजी करावी. स्वामी बोलले की आधी पान मावळचें. तुमची वतनें आमचे वंशाने चालवावीं. तुमचा अन्याय झाला तरी क्षमा करून तुमचें चालवावें [शिचप्र. पृ. २७ जेथे शकावलि].

राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजीने ठरविलें की ब्राह्मणांपासून नीच सेवा घेऊ नये; याकरिता कारखान्यांतील ब्राह्मण दूर करून प्रभु कारकून नेमले [९१ कलमी बखर कलम ८७ पृ. १४९, १५० साने प्रत].

राजाने आपल्या पुत्रास युवराजपद देताना अगर एखाद्या व्यक्तीस प्रधान-मंडळांत जागा देताना कोणतीं वस्त्रें व वस्तु द्यावयाच्या, याचा रिवाज राज्याभिषेक-प्रसंगी शिवाजीने ठरविला. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे—

(१) युवराज, पंतप्रधान व सेनापति यांस—

वस्त्रें भरणच्ची - १ मंदिल, १ चादर, १ पटका, १ किनखा पान,
१ महमुदी पान - एकूण ५ वस्त्रें.

दागिने - १ शिरपेच, १ कंठी मोत्यांची, १ चौकडा, १ मोत्यांचा तुरा,
१ जगा - एकूण ५ दागिने.

शिवाय - १ शिक्रेकटार, १ चौघडा, १ हत्ती, १ चवरी सोन्याचा दांडा
असलेली, १ ढालतरवार, १ जरीपटका, १ घोडा १ चोबदार.

(२) पंतभमात्य व पंतसचिव यांस—

वस्त्रे - १ मंदिल, १ चादर, १ किनत्वाप पान, १ महसुदी पान; एकूण ४ वस्त्रे.

दागिने - १ चौकडा, १ मोत्यांचा तुरा, १ मोत्यांची कंठी, १ शिरपेच; एकूण

४ दागिने.

शिवाय - १ शिक्रेकटार, १ चवरी सोन्याच्या दांडीची, १ ढालतरवार,
१ कमलदान रुप्याच्या दांडीचे, १ हत्ती, १ घोडा.

(३) सुमंत, मंत्री, न्यायाधीश, राजाज्ञा यांसही वरीलप्रमाणेच वस्त्रे ३०
द्यावयाचे.

(४) पंडितराव यांस ढालतलवारखेरीज सर्व वरीलप्रमाणे.

(५) उपपंतप्रधानांस वस्त्रे साडेतीन - १ तिबट, १ दुपेटा, ॥ किनत्वाप,
१ महसुदी पान - एकूण ३॥. याप्रमाणे सर्व उपप्रधानांस.

(६) चिटणीस - वस्त्रे - १ मंदील, १ झगा, १ इजार, १ दुपेटा, १ टुमलन;
एकूण ५ वस्त्रे.

दागिने - १ कंठी मोत्यांची, १ चौकडा, १ शिरपेच एकूण ३ दागिने.

शिवाय - १ कमलदान रुप्याच्या पेटीचे, १ चवरी रुप्याच्या दांडीची,
१ घोडा.

(७) फडणीस - वस्त्रे ३॥ वरीलप्रमाणे व कमलदान रुप्याच्या दांडीचे.

(८) पोतदार - वस्त्रे ३॥ व कमलदान रुप्याच्या दांडीचे.

[कासंपया. पृ. ३२-३३].

छत्रपति पद धारण करताच शिवाजीने राज्याभिषेक शक चालू केला;
तो मराठी राज्यच्या सामान्यपणे अखेरपर्यंत चालू राहिला [NHM I
पृ. २१४ ते २१६]. सरदेसाई लिहितात, ' हा शक १०४ वर्षे चालला
व इ. स. १७७७ मध्ये दुसरा शाहू गादीवर आला, त्याप्रसंगी सखाराम बापू
व नाना फडणीस यांना तो गैरसोयीचा वाटला आणि त्यांनी हुकूम काढून तो
बंद केला [धडफळे यादी; शशि. पृ. १६३]. पण सरदेसाई यांचे हें म्हणणें
सत्याच्या निकषावर टिकत नाही. रा. भि. शक ११८ मधील पत्रेही उपलब्ध
आहेत. पेशव्यांचें हार्ती सत्ता गेल्यावर छत्रपतींचा पत्रव्यवहार उत्तरोत्तर कमी झाला

व काही जमिनी इनाम देणे, मकरसंक्रमणाच्या तिळगुळाचीं पत्रें घाडणे, इत्यादि जुजनी स्वरूपाचीं पत्रें छत्रपति लिहू लागले व त्या पत्रांवर हा शक प्रचलित होता.

‘क्षत्रियकुलावर्तस, सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपति अशी बिरुदावली राज्यरोग्णप्रसंगी शिवाजीने भारण केली. यामुळे शिवाजीचे महत्त्व राजपूतांत वाढलें; कारण ब्राह्मणांनी त्याचा जन्म राजपूत घराण्यांत झाल्याचें जाहीर केले होते [कुंगुप्ट. ३६८-३६९].

सभासद म्हणतो, ‘पन्नास सहस्र ब्राह्मण वैदिक मिळाले. यावेगळे तपोनिधि, सत्पुरुष, संन्यासी, अतिथि, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम नानाजाती मिळाले. तितक्यांस चार मास मिष्टान्न, उनफे (शिधे) चालविले. निरोप देतां पात्र पाहून द्रव्य, अलंकार, भूषणें, वस्त्रें अमर्याद दिधलीं. गागाभट्ट अध्वर्यु; त्यास अपरिमित द्रव्य दिलें. संपूर्ण खर्चाची संख्या एक कोड बेतालिस लक्ष होन झाले. अष्टप्रधानांस लक्ष लक्ष होन बक्षीस दर असामीस, त्याखेरीज एक एक हत्ती, घोडा, वस्त्रें अलंकार असें देणें दिलें. या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह. मन्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला; ही गोष्ट सामान्य झाली नाही ’ [सभासद पृ. ६६].


७ जून रोजी रायगडावर सार्वत्रिक देकार सुरू झाला. योग्यतेप्रमाणे प्रत्येक ब्राह्मणास ३, ४, ५ रुपये आणि बायकामुलांना सरसकट १ किंवा २ रुपये दिले. हा दानधर्म १२ दिवस चालू राहिला व तितके दिवस भोजनें चालू होतीं. समारंभ व दानधर्म यांचा खर्च एकूण दीडलक्ष होन इतका झाला [पसासं. १६८४]. या दोन उताऱ्यांवरून खर्चाचा अंदाज वाचकांनीच बांधण्याची सोय झाली आहे.

इंग्लिश वकील ऑक्सॅडन रायगडावरच. राजवाड्यापासून सुमारे एक मैलावर रहात होता. त्याच्या भोजनादीची हकीकत फ्रायरेने आपल्या पुस्तकांत दिली आहे. तो लिहितो, ‘रायगडावर जे अन्न लोक खात असत, तें ऑक्सॅडन यास उल्लेखनीय वाटले. डाळ आणि तांदूळ याची खिचडी हें लोकांचें मुख्य अन्न होते. ही खिचडी लोण्यांत तयार करून लोणी घालून लोक खात होते. त्यायोगे अंगांत चरबी वाढते, असे इंग्लिश वकीलाचे म्हणणे शिवाजीच्या कानी गेलें. त्याने ताबडतोब त्यास बकऱ्याचें मांस देण्याची व्यवस्था केली. एक वकील व दोघे सोबती या तिघांस दर दिवशी अर्ध्या बकऱ्याचें मांस लागे. ज्याचेकडे सारुती पुरविण्याचें काम होतें. तो यामुळे बऱ्याच फायद्याचा वाटेकरी झाला. आपली गिऱ्हाईकें पहाण्यासाठी तो मुद्दाम गडावर येऊन गेला ! [कुंगुप्ट. ३६८ टीप]

राज्याभिषेक उपरकल्यानंतर ८ जून रोजी शिवाजीने रायगडावर चवथ्या भायेंशी लग्न केले [पसासं. १६४३]. सोयराबाईस पट्टराणीपद मिळावे व तिला राज्याभिषे-

कारण भाग घेता यावा, या दृष्टीने तिच्या क्षत्रियत्वासाठी झालेल्या विवाहाचा अर्थ समजतो; पण या नोंदीचा अर्थ लागत नाही.

राज्याभिषेकासाठी कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती रायगडावर येऊन गेल्या, याचा विचार करू लागल्यास गागाभट्ट व ऑक्झेंडन यांचे नंतर निश्चलपुरी गोसावी आणि भूषण कवी यांचे स्मरण होतें. निश्चलपुरी व परमानंद रायगडावर त्यावेळी असल्याचा पुरावा सापडतो. भूषण कवी त्यावेळी होताच, असा पुरावा नाही; पण त्याचे काव्य हाच पुरावा मानला, तर तो यावेळी गडावर होता, ही गोष्ट संभवनीय वाटते. त्याने आपल्या काव्यांतून रायगडचे वर्णन केले आहे.



८ भूषण कवीने पाहिलेला रायगड

हिंदी साहित्यांत भूषण कवीचें नाव सुप्रसिद्ध आहे. त्याचें आडनाव त्रिपाठी; गोत्र काश्यप. तो कान्यकुब्ज ब्राह्मण असून त्याच्या पित्याचें नाव रत्नाकर. त्याच्या गावाचें नाव त्रिविक्रमपूर. तें यमुना नदीच्या काठी असून सध्या त्यास टिकमापूर म्हणतात. राजा बिरबल हा टिकमापूरचाच रहाणारा. काशीविश्वेश्वरसदश बिहारीश्वर ही तेथील ग्रामदेवता.

भूषणाने आपला प्रसिद्ध काव्यग्रंथ शिवराजभूषण यांत आरंभीच आपली जी माहिती दिली आहे, तीवरून कळते की रत्नाकरास चार पुत्र झाले—चिंतामणि, भूषण, मतिराय व नीलकंठ ऊर्फ जटाशंकर अशीं त्यांचीं नावें होत. चित्रकूट संस्थानचा सोळांखी राजा हृदयराम याचा पुत्र रुद्र याचेजवळ भूषण आरंभी आश्रयास राहिला. तेथेच त्यास भूषण हें नाव प्राप्त झालें.

शिवाजी आग्याहून निसटून गेल्याची बातमी कळताच भूषणाच्या वृत्ति थरा-रल्या. त्याच्या अंतःकरणांत शिवाजीबद्दल विशेष भावभक्ती उत्पन्न झाली. या लोकोत्तर पुषारुचे दर्शन आपण घेतलेंच पाहिजे, असा ध्यास त्याच्या मनाने घेतला व चित्रकूट सोडून भूषण रायगडावर आला.

भूषणकवीने शिवचरितावर दोन काव्ये लिहिली आहेत. (१) शिवाबावनी, (२) शिवराजभूषण. शिवाबावनी हें स्फुटकाव्य असून त्यांत ५२ छंद आहेत. शिवराजभूषणमध्ये ३८२ छंद आहेत. भूषणाच्या काव्यांत उच्चप्रतीचे काव्यगुण असून त्यांत इतिहासाचा विपर्यास बहुधा नाही. शिवाजीने त्यास लावो होन बक्षीस दिले, संपूर्णभूषण या ग्रंथातील निवेदनाच्या भागांत संपादक श्री. काटे म्हणतात की त्याच्या

जन्म इ. स. १६३६ मध्ये झाला असावा. त्याचा अंतकाळही अनिश्चितच आहे. इ. स. १६६७ ते १६७४ पर्यंत भूषण शिवाजीजवळ होता. राज्याभिषेकसमारंभ पाहून तो परत स्वदेशी गेला. इ. स. १७०८ व १७१५ या सालांत तो पुन्हा शाहूचे भेटीस महाराष्ट्रांत आला होता.

शिवराजभूषण काव्यांतील दोहा १४ ते २४ यांचा साकल्याने विचार केला असता आपणास समजून येते की, दक्षिणेचे महत्त्वाचे किल्ले जिंकून शिवराज रायगडावर राहू लागले; रायगडास राजधानी स्थापन केली. इच्छित दान देण्याबद्दल सर्वत्र शिवरायाची कीर्ति झाली. ही कीर्ति ऐकून भूषण शिवाजीकडे आला.

भूषण रायगडावर आले व संध्याकाळच्या वेळी संध्येकरिता म्हणून एका देवळांत (महादेव, जगदीश्वर) उतरले. देवदर्शनाकरिता शिवराय आले, तेव्हा त्यास समजले की हा पान्यस्थ कवि असून राजाश्रयाकरिता उत्तरेकडून दक्षिणेंत आला आहे. शिवरायाने त्याच्या काव्याचा पहिला नमुना तेथे मंदिरांतच चाखला व तेव्हापासून भूषण शिवाजीचा दरबारी कवी झाला [शशि. पृ. २२२; संभू निवेदन पृ. १३ ते १६].

शिवराजभूषण काव्याच्या समाप्तीच्या ओळींवरून हें काव्य शके १५९६ मध्ये रचल्याचें स्पष्ट होत आहे. “ सम सत्रहसे तीस पर सुचि वदि तेरसि भान । भूषण शिवभूषन कियो पढियो सकल सुजान ॥ १ ॥ ” संवत् १७३० ज्येष्ठ व।। १३ रविवार ही काव्यसमाप्तीची वेळ कवीने सांगितली आहे [संभू- (अलंकार प्रस्तावना पृ. २)].

भूषणने रायगडचें वर्णन केलें आहे. दोहा १४ ते २५ मधील भाग थोडक्यांत असा— ‘ शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपलें वसतिस्थान केलें. या किल्ल्यावरील शिवाजीचा दरबार व तेथील ऐश्वर्य पाहून कुबेर लाजू लागला. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे, की त्यांत तीनही लोकींचें वैभव साठविलें आहे. किल्ल्याखाली भूभाग जलमय पाताळाप्रमाणे, माची म्हणजे पायथ्याचा उंचवट्याचा भाग पृथ्वीप्रमाणे व वरील प्रदेश इंद्रपुरीप्रमाणे शोभतो. रायगडावर शिवरायाचे रत्नखचित महाल शोभत आहेत. गडावर विहिरी, सरोवरे व कूप विराजत आहेत. चारही दिशांकडे चंपा, चमेली, चंदन, रायआवळा, लवंगा, वेलदोडे, केळी यांची झाडे व वेल आहेत. अमृतापेक्षाहि मधुर व रसाळ फळें देणारे आम्रवृक्ष आहेत. वसंतादि सहाही ऋतु येथे सुवासिक फलपुष्पादि सामग्रीसह नेहमी रहातात; असा तो सुंदर व सुखदायी राजदुर्ग शिवरायाच्या निवासस्थानाने शोभू लागला. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचें इच्छित पुरवून जगतांत श्रेष्ठ यश संपादन केलें. त्या यशामुळे देशांतराहून

गुणी लोक त्याजकडे याचना करण्याकरिता येऊ लागले; त्यांतच भूषण म्हणविला जाणारा एक कवी आला ! [संभू. पृ. ५ ते ९].

‘ हे शिवराज ! तुझ्या दारावर दानाच्या दुंदुभि अहर्निश झडत आहेत. आर्कट भोजन झाल्यामुळे भिक्षुकांच्या छुंडींची मोठी मौज दिसत आहे. हे राजन् आज पृथ्वीवर तुझ्यासारखा दीनवत्सल तूच आहेस ’ [दोहा ४०]. हें वर्णन राज्याभिषेकप्रसंगीच्या ५० हजार आमंत्रितांच्या भोजनाचे नव्हे काय ? [संभू. पृ. १४]. ‘ हे दानशूर शिवराज तुझ्या सुयशाशी मी आता कोणाची तुलना करू ? [दोहा ५० पृ. १७]. तुझा हात कल्पवृक्षाप्रमाणे शोभतो; किंबहुना कल्पवृक्षच तुझ्या हातामुळे शोभा पावतो ’ [दोहा ५४ पृ. १९]. हें वर्णन सार्वत्रिक देकार किंवा गागाभट्ट वैगरेना दिलेल्या दानाचें असावें.

‘ शहाजीपुत्र शिवाजीची रायगडावरील सभा मेरु पर्वतावरील देवसभेला तुच्छ लेखणारी अशी आहे. ’ भूषण म्हणतो, ‘ ह्या रायगडाच्या एकेका शिखरापासून कित्येक नदीनदांचे प्रवाह धो धो वहात आहेत. किल्ल्यावरील मंदिरांतील हिरे माणकादि रत्नांची प्रभा चंद्रप्रकाशास लाजविणारी आहे; कारण या प्रभेने गडावरील व भोवतालच्या दऱ्याखोऱ्यांतील अमावास्येचा अंधार पार घालवून दिला आहे. महाबलिष्ठ शिवरायाचा रायगड इतका उंच आहे की तारांगणामुळे त्यावर नेहमी दीपावलीची शोभा विराजत आहे ’ [संभू. पृ. २० दोहा ५९]. पावसाळ्याचे दिवसांत रायगडचें दृश्य पाहिल्यास हें वर्णन यथावत् वाटतें. या दोह्यांत अलंकार अतिशयोक्ति नसून स्वभावोक्ति आहे.

‘ सर्जा शिवाजीने जगतास शोभायमान अशा दोन गोष्टी केल्या. एक बांद-शहाचे भय न बाळगता मानाने रहाणे व दुसरी अभिमानरहित दान करणे ’ [दोहा १५२].

‘ शिवाजीचा कवी ’ म्हटल्यावाचून कोण कविशिरोमणि होऊ शकेल ? सर्जा शिवाजीचें गुणवर्णन केल्यावाचून कोण कवी सभाजित होईल ? भोसल्यांच्या मनाला आवडल्यावाचून कोण कवी राजप्रिय होऊ शकेल ? पृथ्वीवर शिवाजीची कृपा संपादन केल्यावाचून कोण कवी हत्तीघोड्यांवर बसू शकेल ? [दोहा १५३; संभू. पृ. ५४]. भूषण कवीचा आदरसत्कार शिवाजीने कसा केला असेल, याची आपणास येथे भूषण स्वतःच कल्पना करून देत आहे असे वाटतें.


‘ ज्या रायगडावर शिवाजी महाराज राहतात, त्याच्या आजूबाजूस पंपा, मानस इत्यादि सरोवरांसारखीं इतिहासप्रसिद्ध व अवर्णनीय अशीं सरोवरे आहेत. तेथील राजमार्ग पाहून देव देखील थक्क होतात. आकाशास इतर कोठेच आधार

नसल्यामुळे तस्त झालेले चंद्रसूर्य येथेच विसावा घेतात. मण्यांची प्रभा अति उंच फाकल्यामुळे सूर्याच्या रथावर पडून रथाचीं चाकें रंगीत्रेगी दिसत आहेत' [दोहा २८८ संभू. पृ. १०२]. येथे सांगितलेली पंपा व मानस सरोवरे म्हणजे कुशावर्त व गंगासागर होत. रायगडावरून उगवत्या सूर्याची शोभा पाहून हें वर्णन वाचावें, म्हणजे वस्तुस्थिति व काव्यवर्णन याचा पडताळा मनांत अनुभवता येतो. ' ज्यांच्या दाराशीं हत्ती झुलतानां दिसत आहेत, अंगणांत घोडे खिकाळत आहेत. बंदीजन वारंवार यशोगान करून आशीर्वाद देत आहेत, ज्यांच्या भरजरीच्या ताणलेल्या तंबूंतून मोऱ्यांच्या झालरी रुळत आहेत, अशा शिवाजी महाराजांच्या कृपेला पात्र झालेले श्रेष्ठ कवी त्या (समारंभाच्या) ठिकाणीं वावरत आहेत आणि सर्जा शिवाजीचें वर्णन करीत असताना म्हणत आहेत की येथे माणकांच्या योगाने प्रातःकाल व नीलमण्यांच्या योगाने सायंकाल होतो (अशी या शिवरायाची संपत्ति अपार आहे)' [दोहा ३३६ संभू. पृ. ११९] अनेक शहरांची लूट करून रायगडावर आणलेल्या संपत्तीचें हें वर्णन असावें.

' सर्व राजांमध्ये श्रेष्ठ व बादशहांमध्ये वरिष्ठ अशा शिवरायांनी आज राजा होण्याची इच्छा प्रकट केली आहे. त्यामुळे फिरंगी काळजीने व हवशी भीतीने घटकाभर देखील झोप घेईनात [संभू - शिवबावनी दोहा ३३ पृ. १५६].

भूषण कवीने राज्याभिकेकाचें सार सांगितलें आहे. ' शिवाजीने आपल्या तरवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे संरक्षण केलें. सर्वस्वाचे सार जें रामनाम तें हिंदूंच्या जिन्हेंवर कायम ठेवलें. हिंदूंची शेंडी राखली आणि शिपायांची रोटी चालविली. खांद्यावरील जानवीं आणि गळ्यांतील माळा सुरक्षित ठेवल्या. मोंगलांचें यथास्थित मर्दन केलें, बादशहास मरगळून टाकिलें, शत्रूंचें चूर्ण केलें. इतकें करून आपल्या हातीं वर देण्याचा अधिकार ठेवला. देवळांत देव व घरांत कुलधर्म, कुलाचार कायम ठेविले [शिवाबावनी दोहा ५१ संभू. पृ. १६५].

भूषण कवीचे शिवकाव्य ग्रंथ रायगड प्रत्यक्ष पाहून लिहिले असल्याचे वरील मजकुरावरून ध्यानांत येईल. शिवकालीन रायगडचें वर्णन या दृष्टीने त्या वर्णनास मोठीच किंमत, म्हणून संबंध ग्रंथाचे सार येथे सादर केलें आहे.



१ शिवशयांचा दुसरा राज्याभिषेक

श्रीशिवराज्याभिषेककल्पतरु या नावाचा एक संस्कृत पद्यात्मक ग्रंथ भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक वर्ष १० अंक १ मध्ये प्रसिद्ध झाला असून काव्यदृष्ट्या तो सामान्य प्रतीचा आहे. 'एनस्यातिरथः पुत्रौ राजारामेति यं विदुः । उसाद्य यवनान् सर्वान् सार्वभौमो भविष्यति ॥' असे भविष्यकथन त्यांत केले आहे. त्यावरून असे वाटते की जिंजीच्या वेढ्यांतून सुटून राजाराम महाराष्ट्रांत परत आला, त्यावेळी या ग्रंथाचे लेखन पूर्ण झाले असावे.

या ग्रंथाची सध्यातरी एकच प्रत उपलब्ध असून ती कलकत्यास बंगाल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयांत आहे. कै. का. ना. दीक्षित व कै. द. वि. आपटे या संशोधकांनी तिची नकल मिळवून ती त्रैमासिकांत प्रसिद्ध केली.

ग्रंथाचीं तेरा पृष्ठे असून तींत २३६॥ श्लोक आहेत. मूळ पोथीचें हस्ताक्षर शिवकालीन असले, तरी ती पोथी तिघांच्या हस्ताक्षरांत आहे. श्लोकांपैकी ४३ श्लोक समासांत लिहिलेले असून त्यांची रचना बहुधा नंतर झालेली, म्हणजे ते प्रक्षिप्त असावेत.

या कल्पतरूच्या आठ शाखा कल्पिलेच्या असून पहिल्या शाखेंत निश्चलपुरीचें तीर्थाटन, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या शाखांत गागाभट्टाने केलेल्या शिवराज्याभिषेकांतील दोषदिग्दर्शन व त्यापुढील तीन शाखांत निश्चलपुरीने तांत्रिक विधीने केलेला राज्याभिषेक सांगितला आहे. शेवटच्या म्हणजे आठव्या शाखेंत राजसभावर्णन व भविष्यमंथन आहे. या ग्रंथावरून आपणास शिवछत्रपतींच्या पहिल्या व दुसऱ्या राज्याभिषेकाची हकीकत कळते.

निश्चलपुरी गोसावी नावाचा एक साधु रायगडावर गागाभट्टाने केलेल्या शिवराज्याभिषेकसमयी आमंत्रित म्हणून उपस्थित होता. नंतर तो कोकणांत तीर्थक्षेत्रें पहात हिंडत असता दाभोळ, पंचनद, परशुराम, संगमेश्वर, निवैरकाजवळील (पुळ्याचा) गणपती, धूतपापेश्वर, राजापूरची गंगा, सप्तकोटीश्वर, पंचगंगा बांचें दर्शन घेऊन कुडाळेश्वरास गेला. तेथे गोविंद नावाच्या एका विद्वान् ब्राह्मणाची व त्याची भेट झाली. काशीक्षेत्रीं दोषांचा परिचय आलेला असल्याने ते एकमेकांस क्षेम विचारू लागले. त्यावर निश्चलपुरीने सांगितले की शिवछत्रपति साक्षात् शिवावतार असून मी त्यांचेजवळ असतो. त्यांचा राज्याभिषेक गागाभट्टाने नुकताच उरकला. गोविंद राज्याभिषेकास उपस्थित नसल्यामुळे, मोठ्या उत्सुकतेने त्याने म्हटले राज्याभिषेक कसा झाला, ते मला आपण सांगावेत. त्यावर निश्चलपुरी म्हणाला, ' गागा नाशिक येथे आले होते. त्यांस सन्मानपूर्वक बोलावून आणून शिवाजीने हा राज्याभिषेक उरकला. पण गागाच्या आगमनापासूनच महाराष्ट्रांत अनेक अनिष्ट गोष्टी घडू लागल्या. राजपत्नी काशीबाई निवर्तली. एका लहानशा लढाईत प्रतापराव गुजरासारखा शिवाजीचा सेनापति मरण पावला, हे राज्याभिषेकाला अपशकून झाले. शिवाजीराजांना ज्या दिवशी गायत्र्युपदेश झाला, त्याच्या आदल्या दिवशी उल्कापात होऊ लागला. पण मी हनुमन्मन्त्राच्या योगे तो प्रकार थांबविला. त्यांचें मौजीबंधन कुमुदूर्तावर झालें. राज्याभिषेकापूर्वी शिवाजीने पूर्वीच्याच स्त्रियांशीं पुन्हा समंत्रक विवाह केला, हेंही अपशकुनाचेंच झालें. गागाने आपल्या वशिल्याच्या ब्राह्मणांस दक्षिणा देवविली व मी पाठविलेल्या सत्यात्र ब्राह्मणांचा अन्हेर झाला, हें अनुचित घडलें. गागाने शिवाजीस सांगितलें की निश्चल हा नमस्कारास पात्र नाही; कारण ब्राम्हण तेवढेच नमस्कारास पात्र असतात, हेंही त्याज्यच होय. सुवर्णतुलेनंतर मोठा अपघात होऊन एक लाकूड पडलें व तें गागाच्या नाकास लागलें. राजपुरोहित बाळभट्टाच्या मस्तकावर लाकडी स्तंभावरील लाकडी कमळ पडलें. कुमुदूर्तावर अभिषेक केल्यामुळे आणि स्थानिक देवतांचें पूजन व बलिदान न केल्यामुळे अनिष्ट गोष्टी घडल्या. ' असो.

गागाने केलेल्या राज्याभिषेकांत दोष घडल्यामुळे पुढे कशा अनिष्ट गोष्टी घडतील, हेंही निश्चलपुरीने सांगितले. त्याप्रमाणे राज्याभिषेकानंतर राजमाता जिजाबाई मरण पावली. प्रतापगडावरील घोड्यांची पागा जळाली. हे ठोकताळे आल्यानंतर शिवाजीने तांत्रिक म्हणजे पुराणोक्त पद्धतीने राज्याभिषेक करण्याचे मान्य केलें व जपास ब्राह्मण बसविले. निश्चलपुरीने शिवाजीस सांगितलें की पंधराव्या दिवशी शत्रु हस्तगत होईल. या सांगण्याचा प्रत्यय शिवाजीस आला. मग शिवाजीने

निश्चलपुरीकडून राज्याभिषेक करून घेण्याचें व त्याचा मन्त्रोपदेश स्वीकारण्याचें निश्चित केलें.

इ. स. १६७४ मध्ये सप्टेंबर २४ रोजी ललिता पंचमी म्हणजे अश्विन शु ॥ ५ स हा दुसरा राज्याभिषेक झाला. सिंहासनाचे सिंह, सिंहासन, महाद्वार यांना व अनेक स्थानिक देवतांना बलिदानें दिल्याची हकीकत सहाऱ्या शाखेंत दिली आहे. निराळ्या रौप्यासनांवर अभिषेक केल्याचें व शिवाजीने निश्चलपासून मंत्र घेतल्याचें सातव्या शाखेंत आलें असून आठव्या म्हणजे शेवटच्या शाखेंत राजसभावर्णन व भविष्यकथन करून हें काव्य पूर्ण करण्यांत आलें आहे.

प्रस्तुत ग्रंथावरून शिवकालीन अनेक गोष्टी आपणास समजतात. इ. स. १८ मार्च १६७४ रोजी शिवाजीची जी भार्या रायगडावर वारली, तिचें नांव काशीबाई होतें, हें आपणास येथेच समजतें. ३० मे १६७४ रोजी शिवाजीने नूतन विवाह केला नसून पूर्वस्त्रियांशीच पुन्हा समंत्रक विवाह केल्याचें समजून येऊन डॉ. बाळ-कृष्ण यांच्या शिवचरित्रांतील एक चूक दुरुस्त होते. [शिवाजी दि ग्रेट भाग २ रा पृ. ५६३ पहा]. गागाभट्टाने केलेला राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीचा की पुराणोक्त, याचा निर्णय आपणास येथे लागतो. चिटणीस बखरींत गागास पैठणहून बोलावून आणलें, असें विधान आहे; त्याची दुरुस्ती होते. सभासदबखर व चित्रगुप्त बखरींत लिहिलें आहे की गागा स्वतःच शिक्कजी महाराजांच्या भेट्रीस रायगडावर आला; याही विधानाची दुरुस्ती होते.

“ शिवाजी आणि गागाभट्ट ” या आपल्या निबंधांत म. म. काणे यांनी म्हटलें आहे की निश्चलपुरीने केलेला विधि राज्याभिषेक नसून एखादी अरिष्ट शमनार्थ शांति असावी. तें मत मान्य करवत नाही; कारण त्यायोगे प्रस्तुत ग्रंथ एक कल्पितकथा मानावी लागेल व श्रीशिवराज्याभिषेककल्पतरु या नावास अर्थ रहाणार नाही. मग, शिवापुरकर देशपांडे यांच्या शकावलीत [शिचप्र. पृ. ५२] पुन्हा राज्या-रोहण केल्याची नोंद आहे; तिची वाट काय ? हा कल्पतरु व सदर शकावली हे दोन्ही स्वतंत्र शिवकालीन पुरावे त्याज्य कसे मानावयाचे ? हे परस्परनिरपेक्ष समकालीन पुरावे दुसऱ्या राज्याभिषेकाची तिथि एकच देतात. शिवाजीला मंचकारोहण करण्याचें कारणच नसल्याने या राज्याभिषेकाची, एक मंचकारोहण म्हणून वासलात लावता येत नाही.

तेव्हा, ज्येष्ठ शु ॥ १३ स राज्याभिषेक झाल्यावर जे अनिष्ट प्रकार घडून आले, ते वैदिक विधीने राज्याभिषेक घडला, पुराणोक्त पद्धतीने झाला नाही म्हणून घडले, अशी सामान्य लोकांची समजूत झाली असावी. शिवाय, संतति झाल्या-

वर मुंज, त्याच स्त्रियांशी पुन्हा विवाह इत्यादि सामान्य जनांच्या बुद्धीस न पटणाऱ्या गोष्टी घडल्या होत्या; त्या सर्वांच्या निराकरणाच्या दृष्टीने हा पुराणोक्त राज्याभिषेक शिवाजीने केला असावा, अशी या प्रकारची उपपत्ति श्री. य. गो. फोंसे यांनी लावली आहे. या श्रीशिवराज्याभिषेककल्पतरूचा कर्ता गोविंद नारायण बर्वे होय असे त्यांनी सिद्ध केले आहे [ऐसंसा. निबंध खंड ६ वा पृ. ७५ ते ८४].

निश्चलपुरीने केलेला राज्याभिषेक तांत्रिक विधीने उरकला. तांत्रिकाचा दिवस संध्याकाळी सुरू होतो, ही गोष्ट येथे ध्यानी घेतली पाहिजे. शिवनिधनशकावलीत ललिता पंचमी बुधवारी सांगितली आहे. सदर ग्रंथ गुरुवार हा दिवस देतो; त्याची संगती वरील उपपत्तीने सहज लागते. या ग्रंथातील चुका दाखवावयाच्या झाल्या, तर ठळक चूक अशी की प्रतापगडावर आग लावून शिवाजीची घोड्यांची पागा जळून गेल्याचा अपशकुन अगर हानी या ग्रंथांत सांगितली आहे; हा प्रसंग, राज्याभिषेककल्पतरूंत सांगितल्याप्रमाणे, दुसऱ्या राज्याभिषेकापूर्वीचा नसून तो शिवापुरकर यादीप्रमाणे २५ सप्टें. १६७५ चा म्हणजे नंतरचा आहे.

श्रीशिवराज्याभिषेककल्पतरूच्या लेखनारंभी गणेशाला अभिवादन केले असून नंतर श्रीशंकर व पार्वती यांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे.

गागाभट्टाच्या आगमनानंतर शिवभार्या काशीबाई हिचें निधन झालें व प्रतापराव गुजर नेसरीच्या लढाईत पडला. अशा स्थितीत भार्गवक्षेत्री भार्गवास प्रसन्न करण्यासाठी बरेच द्रव्य खर्च करून शिवाजी. रायगडास परत आला. मग राज्याभिषेकाच्या अनुसंधानाने शिवाजीने गोदानें व द्रव्यदानें केली; त्यांत त्यांचा हेतु असा होता की पूर्वी घडलेल्या ज्ञातज्ञात पापांपासून आपली मुक्तता व्हावी.

राज्याभिषेकाच्या विधीस प्रारंभ झाल्यावर दुसऱ्या दिवशी आकाशांतून एक उल्का पडली. पण त्यायोगे काही अशुभ घडून नये म्हणून निश्चलपुरीने आपल्या मंत्रसामर्थ्याचा उपयोग केला. मौंजीबंधन जरी कुमुदूर्तावर झालें, तरी शिवाजीने गायत्री-मंत्र भक्तीपूर्वक स्वीकारला. शिवाजीच्या विवाहास पुष्कळ निमंत्रित हजर होते. या प्रसंगी पुष्कळ ब्राह्मणांचे आर्थिक ऋण त्याने नाहीसे केले.

सिंहासनावर अधिष्ठित होण्यापूर्वी सिंहासनास बली देण्यात आला नाही. गडावरील शिर्काईची पूजा करण्यात आली नाही. कोकणचा संहारकर्ता, भार्गव याची पूजा बांधण्यात आली नाही. वेताळ व हनुमान यांची पूजा झाली नाही. सिंहासनास आधार देण्यासाठी मंत्रविद्येचा आश्रय घेण्यात आला नाही. गडाच्या महादाराचें संरक्षण करणाऱ्या देवतांचें पूजन झालें नाही. भूतपिशाच्चांना संतुष्ट करण्यात आलें नाही. गागाभट्टाच्या उद्धटपणामुळे आणखी कितीतरी अनिष्ट गोष्टी

घडल्या. सिंहासनारोहणाचा विधि चालू असता संभाजीच्या मस्तकावरून दोन मोठ्ये ओषळलीं राजाजवळील कऱ्यार म्यानबद्ध नाही असे आढळून आले, लक्ष न जाते, तर अपघात निश्चित झाला असता. सुवर्णादींनी सजविलेला रथ मिरवणुकीसाठी गडावर तयार ठेवला होता. अभिषेकानंतर गागाने राजास रथारूढ होण्यास विनंति केली. राजा रथारूढ होताना म्हणाला, या रथावर आरूढ होऊन मी भूभाग जिंकण्याची इच्छा करतो; पण सर्व लोक पहात असता रथाचा आस वाकला. मग राजा गजारूढ झाला. धनुष्याची प्रत्यंचा ओढीत असता राजाच्या चोटांतील आंगठी गळून पडली; पण ती त्याला परत मिळाली.

राज्याभिषेकाचा समारंभ उरकल्यावर राजा वाड्यांत गेला. निश्चलपुरीने आपल्या शिष्यास राजवाड्यांत शिवाजीकडे धाडिले आणि निरोप सांगितला. मग राजाने निश्चलपुरीस बोलावून घेतले व त्याचेपुढे एक फल ठेऊन त्यास साष्टांग नमस्कार घातला. निश्चलने त्यास आशीर्वाद देऊन पुढे काय घडेल ते सांगितले त्याने म्हटले, 'राजा, तेराव्या, बाविसाव्या, पंचाव्नाव्या आणि पासष्टाव्या दिवशी अशुभ, खेददायक गोष्टी घडतील, हें ऐकून राजा विस्मित झाला.

निश्चलपुरी निघून गेल्यावर तेराव्या दिवशी राजमाता इहलोक सोडून गेली [बाराव्या दिवशी उत्तररात्री जिजाबाई मृत्यु पावली; म्हणजे तेराव्या दिवसापासून सुतक]. रायगडावर हत्ती निधन पावला व आणखी काही दुश्चिन्हें घडलीं. हे प्रकार घडल्यावर राजा निश्चलपुरीस भेटला व त्यास म्हणाला, 'तुमच्या बोलण्याचा पडताळा आला. आता तांत्रिक विधीने मला अभिषेक करा.'

निश्चलपुरी म्हणतो, 'मी मंत्र म्हणणारे ब्राह्मण निवडले. ते लाल आसनावर, लाल वस्त्रे परिधान करून मंत्रपठण करू लागले. शुभ दिवस पाहून हें कार्य सुरू झालें. आश्विन शु। ५ स मी त्यास राज्याभिषेक केला. राजाने त्या दिवशी सकाळी कूभपूजा केली. सिंहासनापाशी समंत्रक भूमि शुद्ध केली. नवे सिंहासन मांडले. सिंहासनाच्या सिंहाची पूजा केली. राजा हातांत तरवार घेऊन सिंहासनापाशी गेला. अनेक देवतांची शांति केली. सिंहासनाच्या सिंहास बली दिले. पूर्वेकडील सिंहास प्रथम बली दिला. आग्नेयेकडील हर्यक्ष या सिंहास, दक्षिणेकडील पंचास्य या सिंहास, नैर्ऋत्येकडील केसरी नावाच्या सिंहास, पश्चिमेकडील मृगेंद्र या सिंहास, मग वायव्येकडील शार्दूल नावाच्या सिंहास, नंतर उत्तरेकडील गजेंद्र या सिंहास, ईशान्येकडील हरि या सिंहास राजाने बली दिले. या आठ सिंहाच्या पाठीवर राजाचें राज्याभिषेकाचें आसन होतें. आसनावर निश्चलने 'यंत्र' ठेविलें व त्या आसनास एक बली दिला.

एका रत्नसूचित उच्च आसनावर निश्चलने रौप्य आसन ठेविलें. त्यावर राजास बसवून राज्याभिषेकाचें कार्य सुरू झालें. आसनाभोवती असलेल्या अष्ट कलशां-
रा बी. ५

वर चंद्रकिरणांच्या धारा ओघळत होत्या. त्या अष्टकलशांत पांच पानांचे तुरे ठेवलेले होते व कलशांना लाल रेशमी वस्त्रे गुंडाळली होती. पडदे लाऊन शोभा आणली होती. धूप दरवळत होता. दिवे तेवत होते. नंतर मस्तकावर अभिषेकाचें जलसिंचन होऊन राज्याभिषेक उरकला. यावेळी सामवेदगायन चाललें होतें.

मग निश्चलने राजास सांगितलें, 'राजा, शिजवलेल्या अन्नाचा प्रचंड ढीग या रायरी पर्वतास अर्पण कर.' राजानें तसे केल्यानंतर राजाचें भोजन झालें.

नंतर निश्चलने म्हटले, 'शिवाजीचा मुलगा राजाराम (रामराजा) छत्रपती होईल. त्याच्यामुळे जगांत सद्गुणांचा उत्कर्ष होईल. शिवछत्रपतींच्या घराण्यांत तीनशे वर्षे राजसत्ता चालेल. या अवधीत यवनांचा सतत नाश होत राहील.'

'हा राज्याभिषेक कुंभ लग्नावर, आयुष्मन् योग असताना, अनुराधा नक्षत्र व बुधवार, आश्विन शु॥ ५, आनंद संवत्सर, शके १५९६ या दिवशी झाला, शुभं भवतु।' निश्चलपुरीने केलेल्या राज्याभिषेकाचें थोडक्यांत वर्णन हें असें आहे [पोत. गौ. ग्रंथ पृ. ३५३ ते ३६८ ले. प्रो. व्ही. डी. राव].

पिले जंत्रीप्रमाणे कुंभलग्न, नक्षत्र, वार, तिथि यांचा मेळ आहे. बुधवार आणि अनुराधा नक्षत्र असलें, म्हणजे तो अमृतसिद्धियोग होतो; तसा योग वरील दिवशी आहे. पण शिवराजराज्याभिषेककल्पतरूंत आलेल्या मजकुराच्या सन्दर्भात जुळते अन्य पुरावे संशोधकांच्या हातीं आलेले नाहीत.

या दुसऱ्या राज्याभिषेकासंबंधी लिहितांना सरदेसाई लिहितात की जिजाबाईंचा पाचाड येथे राज्याभिषेकानंतर बाराव्या दिवशी झालेला मृत्यु [१७ जून १६७४—शकाशिवप्र. पृ. ५२; पसासं. ले. १६८४; शशि. पृ. १६१; NHM I पृ. २१३, शिचप्र. पृ. २७ शिचप्र. पृ. ६४^२] व घडलेले कित्येक प्रकार पाहून, विरोधी पक्षाच्या समजुतीसाठी पुन्हा लहानसा राज्याभिषेक शिवाजीने निश्चलपुरीकडून करविला. ६ जून १६७४ हा दिवस अशुभ नक्षत्रांच्या खालचा, म्हणजे शुभदिवस नव्हता. राज्याभिषेकास तर पूर्ण शुभदिवस पाहिजे. या गागा-विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून हा दुसरा राज्याभिषेक घडून आला. राजा प्रकृति-रक्षणात या सूत्राप्रमाणे दुसरा राज्याभिषेक उरकून घेण्यात शिवाजीला विरोधक अनुकूल होणार होते; मग त्याने मान्यता दिली यांत नवल तें कसलें !

१ जेथे शकावलीत महिना चैत्र दिला आहे, तो ज्येष्ठ पाहिजे.

२ शिचप्र. पृ. ६४ वर मृत्यूची वेळ दोन प्रहर रात्री दिली आहे, ती तर कल्पतरूस अत्यंत पोषक आहे.



१० ऑस्टिनची रायगडावरील वकिली

राज्याभिषेकसमारंभ चालू असता औरंगजेबाने दख्खनचा सुभेदार बहादुरखान यास शिवाजीच्या मुलखावर चालून जाण्यास हुकूम सोडले. त्याच्या हालचालींच्या बाबी प्रथमही शिवाजीस रायगडावर कळत होत्या. राज्याभिषेकानंतर जोरदार पाऊल घेऊन असता शिवाजी बहादुरखानावर चालून गेला [NHM I पृ. २१७]. या तयारीत शिवाजीने दख्खनच्या सुभेदाराची बाकी ठेवायची नाही, असा निश्चय केला. जुलै इ. स. १६७५ मध्येही ही लढाई चालूच राहिली. यावेळी शिवाजीने हुमनास लूट घरणपाव [शशि. पृ. २५५] यथेच्छ छुटले. त्यांत तेथे असलेली इंग्रजांची वखत छुटली, ऑक्सडेनने शिवाजीबरोबर केलेल्या तहांत शिवाजीने आपल्या मुलखातील इंग्रजांच्या व्यापारास संरक्षण दिले होते, पण तो मोगली मुलखातील इंग्रजांच्या व्यापाराच्या संरक्षणास बांधला गेला नव्हता, असे शिवाजीने मानले असावे.

इ. स. १६७५ मार्च १३ या दिवशी मुंबईकरांनी ठरविले की या वखत-छुटीबाबत बोलणे करण्याकरिता संस्युअल ऑस्टिन यास रायगडावर पाठवावे, जुलै ७ व ऑगस्ट ९ च्या बैठकीत ऑस्टिन याने गडावर जाऊन शिवाजीकडून वखत-बाबत कौल वेण्याचे निश्चित झाले व त्याबद्दल शिवाजीस सुमारे ५०० रुपयांचा नज-राना द्यावयाचे ठरले [पसासं. १७३२, १७६४, १७७२]. ऑगस्ट २० च्या सभेने नजराण्याच्या वस्तूंची यादी कायम केली, ती पुढीलप्रमाणे—

शिवाजीसाठी लहान पितळी तोफ गाड्यासह—	किंमत
मोरोपंताकरिता १२ वार कापड—	३०० रु.
अण्णाजीपंताकरिता ७ वार— कापड—	१५० रु.
एक आरसा व एक तोळा कस्तुरी—	८७ : १६
सेनापति (चिटणीस ?) आजकरिता कापड ३ वार	२५
किरकोळ वस्तु	२७ : १६
	१४०

[पसासं १७७५]

७४० रु.

हा नजराणा घेऊन सॅम्युअल ऑस्टिन ता. २४ ऑगस्ट रोजी मुंबईहून निघाला. त्याचा मार्ग भट्टी-चौल-निजामपूर हा होता. सप्टेंबर २ रोजी ऑस्टिन निजामपुरास असताना त्याची व मोरोपंत आणि आण्णाजी पंडित यांची भेट झाली. ते दोघेही आठ हजार सैन्यासह जुन्नरकडे निघाले होते. त्यांस नजराणा अर्पण करून ऑस्टिनने त्यांचे पत्र शिवाजीस देण्याकरिता घेतले. सप्टें. ६ रोजी ऑस्टिनने रायगडास पोहोचला व ७ रोजी त्याची व शिवाजीची भेट झाली. भेटीत ऑस्टिनने नजराणा अर्पण करून हुमगावच्या वखारलुटीची हकीकत शिवाजीच्या कानावर घातली. १५ सप्टेंबर या दिवशी शिवाजीची व त्याची पुन्हा भेट झाली. या भेटीत शिवाजीने इंग्रजांच्या सर्व वखारीस कौल देण्याचे ठरवून ऑस्टिनसमक्षच चिटणीसास कौल पाठविण्याचा हुकूम दिला [पसासं. १७७६]. तेव्हा, ऑस्टिन याचा गडावर येण्याचा मुख्य हेतु साध्य झाला. पण, वखारलुटीची भरपाई ऑस्टिनने शिवाजीजवळ मागितली असल्यास, ती शिवाजीने मान्य केली नाही [शशि. पृ. २५५; F'B].

येथेच, रायगडवर इंग्लिश वकील येण्याचे सगळे प्रसंग सांगून टाकणे उचित होईल. इ. स. १६७६ च्या पावसाळ्याचे अखेरीस मिस्टर मौलवेअर नावाचा वकील इंग्रजांनी शिवाजीकडे धाडला. या सुमारास शिवाजी कल्याणवर वराती देणार होता. त्या त्याने दिल्या असल्या, तर त्याचा परिणाम इंग्लिश व्यापारावर होणार होता. मौलवेअरबरोबर नारायण शेणवी दुभाषा म्हणून रायगडावर रवाना झाला होता. मौलवेअरला हात हालवीत परत यावे लागले. त्याचे मागोमाग नारायण शेणवीही ६ ऑक्टोबर रोजी मुंबईस परतला [पसासं १८७३, १८७४, आर्म ११४-५ पृ. ६१]. इ. स. १६७७ च्या जूनमध्ये मराठ्यांचे सैन्य साल्हेर व सुरतजवळ होतें या सैन्याने सुरत लुटण्याचे ठरवल्यास इंग्लिश वखारीस उपद्रव होण्याचा दाट संभव जाणून कंपनीने असे ठरविले की, मोरोपंताची पत्रे घेऊन रायगडावर खवासखान भोदी यास धाडावा व वखारीच्या सुरक्षिततेचा प्रयत्न करावा. जून २७ रोजी मोरोपंत सैन्यशिबंदीची पहाणी करून रायगडकडे परतला होता. त्यास गाठण्यासाठी केम्बिन व कृष्ण शेणवी यांस धाडण्याचे मुंबईकरांनी ठरविले. त्याप्रमाणे प्रेसिडेंट अँजिअर याच्या सहीची पत्रेही तयार झाली. पण ३० जून रोजी अँजिअर मरण पावला. त्यामुळे कंपनीच्या वकीलाचे जाणे रहित झाले. यावर्षी ऑगस्टमध्ये शिवाजी कर्नाटकचे स्वारीस निघून गेला असल्याने मोरोपंत व आण्णाजी पंडित रायगडावरून मराठेशाहीचा कारभार करीत राहून गुजराथच्या प्रदेशावर दाब टाकत होते. सन १६७७ हें वर्ष मराठी सैन्य गणदेवीजवळ असल्याचें आहे. आण्णाजी पंडित रायगडावर राहून कारभार करीत होता व मोरोपंत मोहीम

चालवीत होता. त्यामुळे इंग्रज वर्षभर वक्रील धाडण्याच्या तयारीत राहिले. त्यांना मराठ्यांचा उपद्रव झाला नाही [पसासं. १९४१, १९४७, १९५०, १९५२, १९६३, १९७०; आर्म ११४ - ६ पृ. ३७, ४३, ४५].

इ. स. १६७८ मध्ये जंजिरेकर शिद्दीने मुंबईजवळ माजगाव बंदरांत आपले ठाणे दिले, शिद्दीने माजगाव येथे रहाणे व इंग्रजांनी त्यास राहू देणे हे मराठ्यांस मानवणारे नव्हते. यावेळी शिद्दीने मराठी मुल्लास खूपच उपद्रव दिला होता. तेव्हा मराठी सैन्य व आरमार घेऊन दर्यासारंग दौलतखान कल्याणपर्यंत जाऊन आला. पण माजगावपर्यंत जाता न आल्यामुळे सुरतेच्या आजूबाजूची लूट मिळवून तो रायगडास परत आला [हिंसावि पृ. ९५, ९६]. शिद्दीमुळे मराठे माजगावकडे पाहू लागले, ही गोष्ट इंग्रजांस वेचैन करणारी होती. तसेच, इ. स. १६७८ च्या ऑक्टोबरमध्ये चौलचा सुभेदार रायगडास गेला असता त्याच्या अधिकारक्षेत्रांत वाद होऊन तो परतल्यामुळेही मुंबईकर इंग्रजांस भीती उत्पन्न झाली [पसासं. २०७७]. पण मराठे व मुंबईकर यांचे संबंध निकरावर आले नाहीत.

इ. स. १६८० जूनच्या सुमारास संभाजी रायगडावर आल्यावर इंग्रज वकील त्यांचे अभिनंदन करण्यास आला. संभाजीशी आपले स्नेहसंबंध दृढ करणे हा इंग्रज वकिलाचा हेतु होता [त्रै. वर्ष ९ अंक १ पृ. १४; संपसासं, पृ. १०३]. हा वकील तीन महिने रायगडावर राहिला. संभाजी यावेळी इंग्रजांवर नाराज होता. त्याने वकिलास म्हटले की तुम्ही आमचा शत्रू जंजिऱ्याचा हक्कशी यास मुंबईस आश्रय देता; त्याला आमच्या विरुद्ध दारुगोळा पुरवितా; ही तुमची कृती शिवाजीबरोबर झालेल्या तहाच्या सर्वस्वी विरुद्ध आहे. तेव्हा शिद्दीस मुंबईबाहेर घालवून द्या व तुमच्या प्रदेशांत सैन्य जमा करण्यास त्यास बंदी करा; मग सलोक्याच्या गोष्टी बोला [पसासं. २२९२; त्रै. व. ९ अंक १ पृ. १५; संपसासं, पृ. १०५]. संभाजीच्या या धोरणामुळे इंग्रज वकिलास अयशस्वी स्वरूपांत रायगडवरून निघून जावे लागले. त्याचे मागोमाग संभाजीने आवजी पंडित यास रायगडवरून १६८० च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईस पाठविले. आवजी पंडित बुद्धिमान व चाणाक्ष होता. त्याने इंग्रज अधिकाऱ्यांची शिद्दीस दाखविल्या जाणाऱ्या सहानुभूतीबद्दल कान-ठणवणी करणारी संभाजीची पत्रे मुंबईस नेली होती. त्याने मुंबईस राहून मुंबईकरांचे आरमान व सैन्य यांची माहिती मिळविली [आर्म पृ. १२४; HS पृ. २१८]. या माहितीचा पूर्ण उपयोग करून घेण्याची संधी मराठ्यांस आली नाही, हे इंग्रजांचे सुदैव होय [उग्रप्र. संभाजी पृ. ८६].

इ. स. १६८२ च्या आरंभी बाळाजी हा संभाजीचा वकील रायगडवरून इंग्रजांकडे तहानावत गेला होता [HS पृ. २२६]; या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर

२० रोजी इंग्रजांचा एक वकील संभाजीच्या वकिलाबरोबर रायगडास आला होता. त्याची व संभाजीची भेट झाली. इंग्रजांची मागणी अशी होती की, शिवाजीने जिंकलेल्या जिंजी प्रांतांत इंग्रजांस व्यापार करण्याची परवानगी असावी. ही मागणी संभाजीने मान्य केली. पण तहास कायमपणा येण्यापूर्वीच इंग्रज वकील रायगडावरून मुंबईस परतला [उग्र. प्र. संभाजी पृ. ४१; आर्म पृ. ११५ ते १२१]. १६८३ च्या आरंभी संगमेश्वरजवळ प्रेसिडेंट या नावाचें एक इंग्रजी गलबत मराठ्यांनी गाठलें व तें चकमकीत नादुरुस्त झालें. या गलबताच्या निमित्ताने इंग्रज वकील रायगडास आला होता. कंपनीस व्यापारी सवलती देण्याचें संभाजीने या वकिलाजवळ मान्य केलें होतें [आर्म पृ. १५४]. इ. स. १६८४ च्या एप्रिलमध्ये मुंबईचा गव्हर्नर केम्ब्रिज याने आपले दोन वकील कॅप्टन गेरी व ले. विल्किन्स यांस संभाजीकडे रायगडावर धाडलें होतें. राम शेणवी हा दुभाषा त्यांचेबरोबर होता. या वकिलीचा सुपरिणाम होऊन संभाजी व इंग्रज यांमध्ये दोन कलमी करार ठरला. त्यायोगे पुढे ५० वर्षेपर्यंत इंग्रज व मराठे एकमेकांच्या वाटेस गेले नाहीत [उग्र. प्र. सं. पृ. ४१].

रायगडवर आणखी एकदा इ. स. १६८४ मध्ये वकील येऊन गेल्याचा उल्लेख सापडतो. या वकिलाशी संभाजी अत्यंत समजूतदारपणे वागला. शिवाजीच्या वेळचें राजापूर वखारीबाबतचें २६०० पॅगोडांचें कंपनीचें देणें संभाजीने मान्य केलें व जिंजीकडील देवनापट्टम् आणि कडलोर येथे वखारी घालण्यास व पोर्तुगेजोहो येथे खुला व्यापार करण्याची परवानगी दिली. या तहावर कंपनीतर्फें केम्ब्रिज याची सही आहे ^१ [आर्म पृ. १७३-१७४].

बेरिंग नावाच्या ग्रंथकाराने सांगितलें आहे की 'संभाजीच्या कारकीर्दीत मुंबईच्या कौन्सिलचा एक सभासद रायगडवर येऊन गेला.' वर सांगितलेला वकील व कौन्सिलचा सभासद एकच असावेत. रायगडावरून परत जाताना तो नागोठण्यास येऊन मुंबईस परतला [कुर्ग. पृ. ३६८ टीप].

इ. स. १६८४ मध्ये संभाजीबरोबर तह करण्यासाठी गोवे सरकारनेहि आपला एक वकील रायगडावर पाठविला. हा वकील गोव्याहून वसईस व तेथून रायगडास आला, असें आर्मस-लिहितो. संभाजीने पोर्तुगीजांकडून प्रारंभीच ५ लाख रुपयांची मागणी केली व मग तहाचें बोला, म्हणून सांगितल्याने तह होऊ शकला नाही.

औरंगजेबाच्या अलोट सैन्याची आगेकूच चालू असता, शांततेच्या काळांत करावयाच्या तहादि मुत्सद्देगिरीला आणि कागदी घोडे नाचवायला आता वेळच उरला नव्हता.

१. उग्र. प्र. संभाजी पृ. ४१ वर सांगितलेली वकिली व आर्मस् पृ. १७३-१७४ वरील वकिलीचा प्रसंग बहुधा एकच असावा.



११ राजे निजधामास गेले

राज्याभिषेकानंतर रायगडवर काही सुखसोहळे झाले. इ. स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व॥ ५ गुरुवार या दिवशी मराठ्यांचा भावी राजा संभाजी याची मुंज झाली [शिचप्र. पृ. ५२, ६४, २७]. संभाजीची मुंज शिवराज्याभिषेकाच्या वेळीच झाली, असे सांगणारा एक आधार आहे [शिच-साख. १० ले. ४१] व तो आधार फारसा दुबळा मानता येणार नाही. रायगडावर सिंहासन करण्यांत गुंतलेल्या रामाजी दत्तो या जामदारखान्यावरच्या गृहस्थाच्या चराण्यातील नोंदीवरून ती घेतली आहे.

तदनंतरचा प्रसंग राजारामाच्या मुंजीचा आहे. इ. स. १६८० मध्ये दिलेरखानाकडून पळून संभाजी पन्हाळगडावर आला. शिवाजीने त्याची भेट घेतली व त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने संभाजीस सांगितले की आम्ही रायगडावर राजारामाचें लग्न उरकण्यास जातो [एक्याण्णव कलमी बत्तर कलम ६१-भारतवर्ष व राजवाडे प्रती पृ. १०९ वाकसकर आवृत्ति; सभासद पृ. ८१, ८२]. रायगडास येण्यापूर्वी त्याने समर्थ्यांची भेट घेतली. समर्थ व छत्रपति एक महिना एकत्र राहिले. नंतर राजे १६८० फेब्रु० ४, माघ शु॥ १४ रोजी रायगडावर आले [शशि. पृ. २०८, सांप्रदायिक वि. वि. खं. १ ले. २१]. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व॥ २, १६८०, मार्च ७ रोजी रायगडावर राजारामाची मुंज झाली [शिचप्र. पृ. ३०]. लगेच आठ दिवसांनी त्याने राजारामाचें लग्न उरकलें. प्रतापराव गुजर याची मुलगी वधू म्हणून पसंत करून हें लग्न फाल्गुन वद्य १० रोजी शिवा-

जीने उरकले. सभासद लिहितो, 'धाकटा पुत्र राजाराम यास वधू पहाता प्रतापराव यांची कन्या वधू नेमस्त केली. लग्न सिद्धीते पावविले. वधूचें नाव जानकीबाई असें ठेविलें. मोठा महोत्साह केला. दानधर्म अपार केला' [शिचप्र. पृ. ३०, ५३; सभासद पृ ८२; भाइसंमं. वा. इ. श. १८३६ पृ. २४]. राजांच्या हातचें हें शेवटचे कौटुंबिक कार्य होय.

रायगडवरील अतिशय महत्त्वाचा प्रसंग शिवाजीराजांचें महाप्रस्थान हा होय. इ. स. १६८० मार्च २४ रोजी त्यांस प्रथम ताप आला; तो न निघता तसेच दिवस जाऊ लागले [पसासं. २२५३]. राजेस्वामीस नवज्वर प्राप्त जाहला. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे, चैत्र शुद्ध १५ दोन प्रहरा राजेस्वामी कैलासवासी जाहले. अंतकाल-समयी धर्म चहुत केला. सहस्ररुद्राक्षपरिधान, भागीरथी उदकस्नान, विभूतींचें चर्चन, सावधपणे संस्कार करून हरिकीर्तन करीत असता देह ठेविला. आयुष्याची मर्यादा झाली, असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते, त्यांमध्ये भले लोक बोलावून आणिले व्रितपसील—

(१) निळोपंत पिंगळे प्रधानपुत्र (२) प्रल्हाद निराजी (३) गंगाधरपंत, जनार्दनपंताचे पुत्र (४) रामचंद्र नीलकंठ (५) रावजी सोमनाथ (६) आबाजी महादेव (७) ज्योतिराव (८) बाळाजी आवजी ऊर्फ बालप्रभु चिटणीस (९) हिरोजी फर्जद (१०) बाबाजी घाटगे (११) बाजी कदम (१२) मुघोजी सरखवास (१३) सूर्याजी मालुखरे (१४) महादजी नाईक पानसंवळ [सभासद पृ. ८२]. अंतकाली राजाराम समीप होता [९१ क. बखर कलम ९० पृ. १५३, १५४ भारतवर्ष, राजवाडे, फॉरेस्ट प्रती—वाक्यकर संपादित]. शिवाजीने मृत्युपूर्वी असे म्हटले की राजारामास गादीवर बसवावे [वेरिंग पृ. ११०; कुर्ग. पृ. ३७३ टीप]. एक्याण्णव कलमीची राजवाडे व फॉरेस्टप्रत सांगते की तहपत्रें देऊन सावधपणे देह ठेविला [पृ. १५२, १५३]. 'सगळ्यांस बाहेर घालविले. योग्यांस करून आत्मा ब्रह्मरंध्रास नेऊन दशमद्वार फोडून प्राणप्रयाण केलें' [सभासद पृ. ८४]. शिवाजीराजे यांनी सिव सिव राम उच्चार करून समाप्ति जाले [शिचप्र. पृ० ७०]. सभासद व घोडगांवकर शकावली मृत्युदिन रविवार देतात. पण जेथे शकावली, जेथे करीना, यांत शनिवार दिला असून तोच जंजौशी सुसंगत आहे. [शिचप्र. पृ. ३०, ४७, ५३, ७०; कासंपथा. पृ. ३८४, ४५५; भाइसंमं. वा. इ. श. १८३६ पृ. २४, ६०].

१. सरदेसाई उग्रप्रकृति संभाजी पृ. २० वर शनिवार मान्य करतात व रविवारची तारीख देतात, तें चूक. ३ एप्रिल तारीख पाहिजे.

शिवाजीच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या तीन भार्या जिवंत असून त्या रायगडावर होत्या. (१) सोयराबाई (२) पुतळाबाई (३) सकवारबाई. त्याशिवाय राजाराम व त्याची बायकोही गडावरच होती. शिवाजीस या तीन राण्यांशिवाय दोन उपस्त्रिया होत्या. आपल्या पाठीमागे राज्यकारभार कोणी करावा हें त्याने सांगितलें नाही [N.H.M I पृ. २५७, २९३]. शिवदिग्विजय पृ. ३७३ च्या आधाराने सरदेसाई लिहितांत की आपली आयुर्मर्यादा संपली असे ध्यानीं येताच शिवाजीने पन्हाळ्यावर संभाजीस निरोप धाडला की राज्य दोघामध्ये वाटून देतो. संभाजीने तें मानलें नाही. महाराजांच्या मृत्यूचे वेळी मोरोपंत पिंगळे प्रधान व आण्णाजी दत्तो सचिव जवळ नव्हते [शशि. पृ. २०८ २०९].

‘ राजियाचे कलेवर चंदनकाष्ठें व बेलकाष्ठें आणून दग्ध केलें. राजारामाने क्रिया केली ’ [सभासद पृ. ८४]. एक्याण्णव कलमी बखर सांगते की कान्होजी भांडवलकर हवालदार व सरकारकून यांनी श्री महादेवाच्या देवळापुढे महाराजांच्या कलेवरास अग्नि दिला. परसोजी भोसल्याचे नावहि एक्याण्णव कलमी बखरीच्या एका प्रतीत येतें [सानेप्रत, सरकारप्रतकलम ८९ पृ. १५२, १५३].

कुलाबा गॅझेटियरमध्ये थोडी वेगळी हकीगत आली आहे. ‘ वयाच्या ५३ व्या वर्षी शिवाजीने जालना या गावावर झडप टाकली. नंतर रायगडावर येऊन तो आजारी झाला. कोणी म्हणतात की गुडघा सुजून त्यास ताप आला. कोणी म्हणतात की, अतिश्रमाने त्याची रक्तवाहिनी फुटून त्यास मरण ओढवले. कोणी म्हणतात की, मुसलमान साधूनी दिलेल्या शापामुळे तो मरण पावला. थोड्या दिवसाच्या आजाराने तो ५ एप्रिल १६८० ’ मध्ये रायगडावर मरण पावला ’ [पृ. ३७२]. या मजकुरांतील निघनाच्या तारखेची चूक वाचक आता दुस्त करतीलच. गुडघी रोग होऊन मेला, हाही गैरसमजुतीचा प्रकार होय.

२८ एप्रिल १६८० च्या पत्राने मुंबईकरांनी सुरतेस कळविले, ‘ आम्हास खात्रीलायक कळते की तेवीस दिवसांपूर्वी शिवराज मरण पावले. तत्पूर्वी शिवाजी १२ दिवस आजारी होता. रक्तातिसाराने त्याचें मरण ओढविलें [पसासं. २२५३ HS पृ. २१६]. या हकीकतींत सत्य जाहीर झालें आहे. राजापूरच्या वखारीवरील इंग्रज अधिकारी क्लेमेंट याने फ्रेंच गव्हर्नर मार्टीन यास ता २९ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रांत कळविले, ‘ १२ दिवसांपूर्वी शिवाजीचा मृत्यू ओढवला ’ [पसासं. २२४९, २७६७; मॉर्डन रिव्यू १९५४ व्हॉ. ३४ पृ. १५३ ते १५५].

१. शिवचरित्र वृत्तसंग्रह खंड २ रा [फार्सी विभाग] पृ. १११ वर बसातीनुस्सलातीन या ग्रंथांतील भागाचें भाषांतर दिलें आहे. तें शिवाजीच्या मृत्यूचा ‘ सु। १०९१ ’ असा सन दिला आहे; तो हिजरी १०९१ पाहिजे.

यावरून शिवाजीचा मृत्यू नैसर्गिक होता व तोच मान्य करणे समजुतदारपणाचे होईल; 'विषप्रयोगाने मृत्यू' ही कल्पना नंतरची आहे.

या कल्पनेचा सुगावा आपणास दोन ठिकाणी लागतो. इ. स. १६८० ऑक्टो. २३ च्या पत्रांत पुढील मजकूर आला आहे. 'शिवाजीला त्याच्या हुसऱ्या नायकोकडून विषप्रयोग झाला असावा ! त्याचा कनिष्ठ पुत्र गादीवर बसावयाचे घाटत होते' [पसासं २२८६]. 'संभाजीने सोयराबाईस पकडले. त्याने तिच्यावर, शिवाजीस विष घातल्याचा आरोप केला' [कुर्गपृ. ३७३]. कुलाबा गॅझेटियर हा साधनग्रंथ नसल्यामुळे पुराव्यादाखल त्यावर अवलंबून राहणे योग्य होणार नाही. आणि आक्टोबरमधील पत्र बरेच नंतरचे व महाराष्ट्राबाहेरील, ऐकीव बातमीच्या आधारेने लिहिलेले होय; म्हणून सोयराबाईवर विषप्रयोगाचा आरोप करणे अन्याय होईल. सारांश, शिवछत्रपतींचे देहावसान नैसर्गिक होय याबद्दल संशय रहात नाही.

शिवाजीच्या मरणाबद्दल खाफीखानाने आनंद मानला आहे. 'काफीर बजहानम रफ्त' म्हणजे काफिर नरकांत गेला, असे त्याने शिवाजीबद्दल लिहून ठेवले आहे [कुर्गपृ. ३७२]. फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने लिहून ठेवले आहे, 'हिंदुस्थानातील नाव घेण्यासारख्या अशा थोर विभूतींमध्ये शिवाजीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, हे निस्संशय !' [पसासं. २७६७; मॉडर्न रिव्यू १९२४ व्हॉ. ३४ पृ. १५३-१५५]. शिवाजीच्या मृत्यूचे वर्तमान कार्नी पडताच औरंगजेब आनंदाच्या भराने बेहोष झाला. या प्रसंगी त्याने म्हटले "शिवाजी हा फार मोठा सेनापती होऊन गेला. नवीन स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्यातच होतें. हिंदुस्थानातील जुन्या सत्ता मोडून टाकण्याचे माझे प्रयत्न सारखे चालले आहेत. सतत १९ वर्षे माझे सैन्य त्याच्याशी लढा देत असूनही त्याचे राज्य वाढतच आहे," [आर्म पृ. ११९-१२०].

शिवाजीची भार्या पुतळाबाई सती गेली. पण तिची सती जाण्याची तारीख १३८० जून २७, शके १६०२ आषाढ शु ॥ ११ अशी आहे [शिचप्रपृ. ५३; भाइसंमं. इ. वृ. १८३६ पृ. २४]. पुतळाबाई इतके दिवस मागे का राहिली, याचा काहीच उलगडा होत नाही.

इतिहासाच्या दृष्टीने रायगडचे महत्त्वाचे पर्व येथे संपले. सामान्यपणे, इ. स. १६७० ते १६८० हा रायगडच्या चढत्या वैभवाचा काल होय. या काळांत महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य रायगडावर निर्माण झाले आणि शिवरायांच्या पश्चात् अनेक आपत्तींस तोंड देऊन ते अटकेपर्यंत विस्तारले आणि म्हणूनच रायगड हे ठिकाण महाराष्ट्रांतील एक धारातीर्थ, संस्कृतीचे माहेरघर व महाराष्ट्राचे मानविंदु बनले.



१२ संभाजीच्या कारकिर्दीचे स्वरूप

शिवाजीच्या मरणसमयी संभाजी बाबांस वर्षाचा असून राजाराम केवळ दहा वर्षांचा होता. संभाजी पन्हाळगडावर नजरकैदेत असल्याचा फायदा घेण्याचे राजारामाजी आई सोयराबाई हिने ठरविले. आण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे गडावर नव्हते; त्यांस बोलावून तिने शिवाजीची मरणसमयीची इच्छा सांगितली. राजारामास गादीवर बसवून पालकव्यवस्थेस ते दोघेही तयार झाल्याने बाकीच्या प्रधानांनीही या गोष्टीस अनुमति दिली. बाळाजी आवजी चिटणीसही तिला अनुकूल झाला. पन्हाळ्यावर पत्रे पाठवून शिवाजीच्या मृत्यूची बातमी संभाजीस कळू नये असा तिने प्रयत्न केला. प्रथम तिने रायगडावरचा बंदोबस्त केला. दहा हजार घोडेस्वार पाचाड येथे सज्ज ठेवण्यात आले. जनार्दनपंताच्या हाताखाली सैन्य पाठवून पन्हाळ्याचा ज्यास्त कडक बंदोबस्त करण्याची सिद्धता झाली. सेनापति हंन्रीरराव मोहिते यास सातारा जिल्ह्यांत कन्हाडजवळ मोठ्या सैन्यानिशी ठेवण्यांत आले.

पण संभाजीस शिवाजीच्या मृत्यूची बातमी समजली. सोयराबाईच्या हेतूची कल्पना येताच संभाजीने पन्हाळ्यावरून आपली सुटका करून घेतली. विठ्ठल त्रिंबक महाडकर हा पन्हाळ्यावरील किल्लेदार होता, त्यास संभाजीने कैद केले. सेनापती

१. संभाजीने किल्लेदारास ठार केलें, असें सरदेसाई NHM I पृ. २९३-२९४ वर म्हणतात; उपसं पृ. २२ वर मात्र तसें म्हणत नाहींत.

हंत्रीरावावर संभाजीच्या चढाऊ घोरणाचा अनुकूल परिणाम होऊन तो संभाजीस मिळाला. संभाजीने जनार्दनपंताचा पराभव केला व त्यास पन्हाळ्यावर कैद केले तेव्हा, रायगडावरून निघालेल्या मोरोपंताने संभाजीस मिळण्याचे ठरविले. आण्णाजी दत्तोनेही संभाजीस मिळून आपला वचाव करण्याचे ठरविले. संभाजीने त्या दोघांस पन्हाळ्यावर पकड्या बंदोबस्ताने कैद ठेविले रायगडावरील संभाजीविरुद्धच्या उपक्रमांत आण्णाजी दत्तो पुढारी असल्याचे संभाजीस कळले होते. त्याच्या पायांत त्याने जड बेड्या ठोकल्या. मग सैन्य घेऊन संभाजी रायगडास जाण्यास निघाला. पाचाड येथे असलेले सैन्य संभाजीस मिळाल्यावर संभाजीने रायगड आपल्या ताब्यांत घेतला आणि राजाराम व सोयराबाई यास त्याने कैद केले [कुण्णु. ३७२, ३७३; आर्म. पु. १२१; NHM I पु. २९३, २९४; उपसं. पु. २०, २२, २३]. संभाजीची घडाडी, सोयराबाईचा दुबळेपणा व अष्टप्रधानांची धरसोड या सगळ्या गोष्टींचा फायदा संभाजीस मिळाला.

तत्कालीन साधनांच्या दैनंदिन तपशिलाकडे पहाणे मनोरंजक होईल. शके १६०२ रौद्र संवत्सर, वैशाख शु॥ ३, एप्रिल २१ या दिवशी कटाचा पुढारी आण्णाजी दत्तो सुरनीस याने रायगडावर राजारामाचे मंचकारोहण घडवून आणले व शिवाजीचा वारस म्हणून तो जाहीर झाला. यापुढे संभाजीस पकी कैद करण्याच्या हेतूने मोरोपंत व आण्णाजी दत्तो सैन्य घेऊन पन्हाळ्यावर चालून गेले [शिचप्र. पु. ३०; संपसासं. पु. १०१]. ता. २७ एप्रिल, १६८० पूर्वीच संभाजीने राजा ही पदवी घेतली व त्याने सैन्य जमविण्यास प्रारंभ केला. सुभेदार, हवालदार इत्यादि अधिकार्यांना त्याने आपणाकडे बोलावून घेतले. कित्येकास त्याने कैद केले; कित्येकास कामावरून दूर केलें [पसासं २२५१, HS पु. २१७]. मेच्या ३ तारखेपूर्वी संभाजी राजा झाल्याचे सर्वत्र जाहीर झाले. या वेळी, मोरोपंत व आण्णाजी दत्तो त्याचे हुकूम स्वीकारण्यासाठी पन्हाळगडावर गेले. राजाराम रायगडावरच होता. रायगडावरील सर्व अधिकारी यावेळी कामावर रजु झाले. या वेळेपर्यंत अधिकारीवर्गात कोणताही बदल झाला नाही [त्रै. व ९ अं. १ पु. १४; संपसासं पु. १०२; पसासं २२५६; HS पु. २१७].

१. शिचप्र. पु. ५३ वरील शिवापूरकरदत्तर यादीत मंचकारोहणाची मिति वैशाख वा। ३ दिली आहे, ती चूक; कारण, राजारामास कारभार करण्यासाठी तत्काल राजा बनविणे जरूर होते. संभाजीने राजत्व जाहीर केल्यानंतर राजारामाच्या मंचकारोहणास अर्थच नव्हता ! सं. खर पु. ४ (आवृत्ति १९१५) वर हीच चूक; राखं १५ ले. ३०१ मध्ये हीच चूक. पहा- पसासं २२५१.

शके १६०२ वैशाख वा। १३, १६ मे १६८० रोजी संभाजीचे वतीने राय-गडावर धराधर सुरू झाली [शिचप्रपृ. ५३; भाइसंवाइश. १८३६]. याचा स्पष्ट अर्थ की सोयराबाईचा पक्ष सर्वांनी सोडला व संभाजीचे राजा म्हणून स्वागत केले. ३ जून १६८० रोजी मुंबईहून सुरतेस गेलेले पत्र सांगते, संभाजीला बापाच्या सर्व-स्वाचा ताबा मिळाला. त्याने नवे सुभेदार व अंमलदार नेमले. राजाराम सुरक्षित असून त्याला संभाजी दयाशील वृत्तीने वागविले, असे म्हणतात. त्याने आण्णाजी दत्तोचा शिरच्छेद केला. त्याची मोरोपंतावर खप्पा मर्जी नाही; पण त्यास त्याने विश्वासातही घेतले नाही [पसासं २२६१].

आषाढ शु। २, शुक्रवार ता. १८ जून १६८० रोजी संभाजी रायगडास आला. त्याने राजारामास केवळ नजरकैदेत ठेवले व राज्यकारभार करण्यास सुरुवात केली [शिचप्रपृ. ३०, ५३; कासंपया. पृ. ३८४; संबखर पृ. ५; HS. पृ. २२३]. २६ जूनच्या राजापूरहून सुरतेस गेलेल्या इंग्रजी पत्रातही संभाजी रायगडा वर गेल्याचा निर्देश आहे [पसासं २२६५]. ओमसू म्हणतो की रायगडावर येत असता संभाजीजवळ फक्त पाच हजार घोडेस्वार होते. त्याची व राजारामाची गडावर भेट झाली; त्या भेटीत द्वेष नसून प्रेम होतें [पृ. १२१]. 'शिवाजी महाराज वारल्यावरी राजारामसाहेब यांचे राजकारण जाले. संभाजी महाराज पन्हाळ्याहून रायगडास आले. तेव्हा कैद करून बेडी घातली' [भाइसंमं. अश. १८३४ पृ. २१५].

वर दिलेल्या आधारांतून मजकुराचा जसा एकसूत्रीपणा आहे, तसा तपशिलीत फरक आहे. पण याचा अर्थ असा की संभाजी रायगडावर आला व त्यास प्रतिकार न होता राजपद प्राप्त झाले. सोयराबाईचा पक्ष अगदी निष्प्रभ ठरला

शिवाजीच्या प्रधानांमध्ये कोणाला राजा करावे, याबद्दल मतभेद होता. आण्णाजी पंडित धाकट्याच्या बाजूचा होता; मोरोपंत ज्येष्ठ पुत्र संभाजी ह्याचा पुरस्कार करित होता. संभाजी महाराजा झाला. [पसासं. २३०७; फायर भाग ३ पृ. १६६-१६९]. संभाजीला या प्रसंगी सैन्याच्या जोरावर राजपद मिळवावयाचे असल्याने त्याने सैन्याला दोन महिन्यांचा पगार आगाऊ दिले. ३० जूनच्या सुमारास त्याच्या विरुद्ध उठलेले काहूर शमून राज्यांत स्थिरस्थावर होऊ लागले. जुलै १२ चें मुंबईहून सुरतला गेलेले पत्र म्हणते, 'संभाजी रायगडास आहे. तो राजारामाशी दयाबुद्धीने वागत आहे. आण्णाजी पंडित जिवंत असून त्यास बेड्या घालून संभाजीने त्याचे हाल चालविले आहेत. संभाजी राजा झाला असून त्याचे जवळ वीस हजार सैन्य आहे. तो मेहनती आणि सावध आहे [HS. पृ. २१७, २१८; पसासं २२६५;]

वै. व ९ अं. १ पृ. १५; संपसासं पृ. १०३, १०४]. यावेळी सोयराबाईसही राजा-
रामाप्रमाणे कैद झाली होती [उपसं. पृ. २३]. मोरोपंत आपणाची दत्तोप्रमाणे
कैदेतच होता. ' त्याचे प्रधानकीचे कामकाज संभाजीने उधो योगदेव यास सांगितले.
लिका चालला. संभाजीराजे यास राज्याभिषेक जाला, तेव्हा बेडी तोडली. मोरोपंत
बरोच होते [भासंमं. अश. पृ. २१५].

२० जुलै १६८०, श्रावण शु॥ ५ म्हणजे नागपंचमी या दिवशी संभाजीने
सिंहासनारोहण केले. मराठी लेखकांनी या प्रकारास मंचकारोहण म्हटले आहे
[शिचंप्रपृ. ३०; ५३; कासंपया. पृ. ४७५; संवत्सर पृ. ५; उपसं. पृ. २४; संपसासं.
पृ. १०४, HS पृ. २२३; NHM I पृ. २९४]. त्याने राज्यकारभारास सुरुवात
केली. आपणास राजा होणे सुख झाल्याचे पाहून त्याचे मन प्रसन्न झाले. ज्या
प्रतापगडाच्या भवानीमुळे हे घडून आले, तिला दरवर्षी दहा हजार होन देणगी
दिल्याचे शिक्कामोर्तवाचे पत्र त्याने कळविले. सदर पत्र २३ आगस्ट १६८० चे
अस्त अजून अप्रसिद्ध आहे.

ऑगस्ट महिन्यांत संभाजीने आपल्या कारकुनांस गडावरील संपत्तीच्या
याद्या आपणापुढे ठेवण्यास सांगितले. साहित्य तपासून घेण्याचे काम इतरांवर न
सोपवता त्याने स्वतः जागदारांच्याची तपासणी केली. संपूर्ण यादी देणे शक्य नाही;
थोडा नमुना पहा—

सोने ३ खंडी, होन ५ लक्ष, तांबे ३ खंडी, शिसे ४५० खंडी, लोखंड २०
खंडी, जस्त व शिसे यांची मिश्र धातु ४०० खंडी, चांदी ५॥ खंडी, ब्रॉझ २७२
खंडी, निरनिराळ्या अधिकाऱ्यांजवळ ३ लक्ष होन खरेदीस दिले होते ते. शिवाय,
निरनिराळ्या किल्ल्यांवर ३० लक्ष होनांची संपत्ति ठेविली होती. मसाख्याचे पदार्थ,
सुगंधी पदार्थ प्रचंड प्रमाणांत होते. भात १७ हजार खंडी होतें. तेल ७० हजार
खंडी, २७० खंडी सैधव, २०० खंडी जिरें, २०० खंडी गोपीचंदन व २०० खंडी
गंधक होतें [H. S. पृ. १८७ ते १९४] वेरिंगच्या आधारे कुलाबा गॅझेटियर-
कते लिहितात की यावेळी गडावर कापडाची चार हजार पांढरी ठाणे, तीन हजार
हलक्या किंमतीच्या कापडाचे कपडे, एक हजार ठाणे बऱ्हाणपुरी कापड, पैठणी
कापडाचे चार हजार तागे, अहमदाबाद-जालना पेठांचे कापड, एक लक्ष तागे हलके
कापड गडावर होतें. धान्य, डाळी, तंत्रातू, साखर व आणखी कितीतरी वस्तु फार
मोठ्या प्रमाणांत होत्या [Marathas by Waringes पृ. २१५, २१६ इ. स.

१. कासंपया. पृ. ४२५ वर दाखे १६०२ श्रावण शु॥ १५ हा काळ दिला
आहे; तो चूक.

१८१० ची आवृत्ति; कुर्गपू. ३७३, ३७४]. नऊ कोट रुपयांची सौम्याची नाणी, ५१ हजार तोळे सोने, २०० तोळे माणकें, एक हजार तोळे मोरें, ५०० तोळे हिरे, चाळीस हजार डर्कस्, ३० हजार तलवारी, ४० हजार भाले, ६० हजार लॉग डर्कस्, ५० हजार दुधारी तलवारी, ६० हजार ढाली, ४० हजार कट्टे, १८ लक्ष बाण इत्यादि संपत्ति शिवनिघनसमयी रायगडावर होती [कुर्गपू. ३७३, ३७४ टीप].

इ. स. १६८० चा पावसाळा संभाजीने गडावर काढला. या काळांत मद्रा-राष्ट्राचें फार मोठें नुकसान झालें. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यांत रायगडावर मोरोपंत पिंगळे यांचें देहावसान झालें. [शिचप्रपृ. ३०; त्रै. व ९ अंक १ पृ. १५; उपसंपृ. २४; NHM I पृ. २९४]. त्याचे जागी संभाजीने निळोपंतास पेशवेपद दिलें.

संभाजीचें राज्यारोहण शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु। ७, इ. स. १६८१ फेब्रुवारी १६ या दिवशी रायगडावर विधिपूर्वक झालें. या प्रसंगी त्याने पुरंदर-शांति, विनायकशांति इत्यादि विधि करून १२ तुला केल्या [संवलर पृ. ७८; शिचप्रपृ. ३१, ५३; राखं १५ ले. ३०१; उपसंपृ. २०, २४. NHM I पृ. २९४; भाइसंमंवाइश. १८३६ पृ. २४]. संभाजीने याप्रसंगी कैदेत ठेवलेली माणसे सोडून दिली. हिरोजी फर्जद व आण्णाजी दत्तो यांस त्याने आपल्या पूर्वाच्या पदावर रुजू करून घेतलें [उपसंपृ. २४].

इ. स. १६८१ जूनच्या आरंभी औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर व राजपूत सरदार ठाकूर दुर्गादास महाराष्ट्रांत आले. आपल्या बापाविरुद्ध अकबराचें मन अगदी विटलेलें होतें व त्यास पदच्युत करून आपण गादीवर बसावें अशी शहाजादा अकबराची तीव्र तळमळ होती. मराठ्यांच्या मदतीने आपण बादशाही मिळवावी, असा त्याचा हेतु होता. या संधीचा फायदा शिवाजीने घेतला असता व आपल्या राज्याचें साम्राज्यांत रूपांतर करून बादशाही सत्ता दक्षिण भारतांतून तरी नष्ट केली असती. पण शिवाजीची भावना आणि वृत्ति यांचा संभाजीमध्ये संपूर्ण अभाव होता. रायगड ताब्यांत आल्यावर संभाजीची पहिली तडफ ओसरून त्याची विलासी वृत्ति जागी झाली.

जूनच्या १ त्या तारखेस शहाजादा अकबर रायगडपासून सुमारे २५ मैलांवर पाली येथे आला. त्याच्या आगमनाची व हेतूची वार्ता संभाजीस कळली असल्यामुळे, संभाजीने नेताजी पालकर व हिरोजी फर्जद यांस शहाजाद्याचे स्वागतास

१. राखं १५ ले. ३०१ वर राज्यारोहणाची मिति शु। १० दिली आहे. सदर लेख उत्तरकालीन असल्याने मिति प्रमाण मानता येत नाही.

व दिमतीस धाडले व त्यास पालीजवळ राहण्यास जागा दिली. हिरोजी एकटाच रायगडावर आला व नेताजी शहाजाद्याची योग्य व्यवस्था लावण्यास मागे राहिला [NHM I पृ. २९६, २९९]. संभाजीच्या माणसांनी शहाजाद्यास काही कमी पडू दिले नाही व संभाजीचे वतीने त्यांनी एक हजार मोहरांचा नजराणा शहाजाद्यास दिला [आर्म पृ. १३३].

शहाजाद्याच्या रूपाने मराठ्यांस कोणती संधी चालून आली आहे, याची कल्पना हिरोजी फजंद यास स्पष्ट आली होती. हिरोजी हा शहाजीचा अनौरस पुत्र आणि शिवाजीचा भाऊ होता. शिवाजीबरोबरच त्याचें आयुष्य गेल्यामुळे शिवाजीच्या घोरणी दृष्टीची त्यास चांगली कल्पना होती. हिरोजी शहाजाद्याची भेट घेऊन रायगडावर परत गेला, तेव्हा त्याची पूर्ण खात्री झाली की दिल्लीच्या बादशहाची अमर्याद सत्ता पूर्ण खिळखिळी करण्याची नामी संधी मराठ्यांस आली आहे; पण संभाजींत त्या संधीचा फायदा उठविण्याचें कसब नाही. व्यसनी व लहरी राजाचे हातून राष्ट्रसंरक्षणही होणे जर शक्य नाही, तर तो या संधीचा फायदा तरी कसला साधतो, अशी भावना त्याचं मनांत उत्पन्न झाली. रायगडावरील पुष्कळ जाणत्या माणसांची अशीच तीव्र भावना झाली होती. हिरोजी रायगडावर परतल्यावर सोयराबाई, अनाजीपंत वगैरे मंडळींशी त्याचा विचारविनिमय झाला असला पाहिजे. पहिले १-२ महिने संभाजी व शहाजादा यांनी निष्ठि यतेत काढले; हे पाहून रायगडावरील मंडळींनी एक गुप्त कट उभारला.

पण कटाची ही बातमी शहाजाद्याने संभाजीच्या कानावर घालून त्यास सावध केले. इ. स. १६८१ च्या ऑगस्ट महिन्यांत रायगडावर संभाजीला अन्नातून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला; विषप्रयोग होणार, असें संभाजीस अगाऊ कळले होते ! त्याने तें अन्न कुठ्यास व एका नोकरास घातलें व ते दोन्ही प्राणी अल्पावकाशांतच मरण पावले. हे पाहून संभाजीचा क्रोध अनावर झाला व त्याची चित्तवृत्ति विलक्षण साशंक झाली. त्याने लगेच प्रमुव मंडळींस पकडून वेड्या घातल्या. आण्णाजी दत्तो, त्याचा भाऊ सोमाजी दत्तो, हिरोजी फजंद, बाळाजी आवजी, दयामजी नाईक पुंडे, महादेव अनंत व आण्णाजी तीन इसमांस त्याने प्रथम कैद केले. यांपैकी आण्णाजी व सोमाजी दत्तो, हिरोजी व बाळाजी यांस त्याने परळीखाली टार केले. दयानजी नाईक यावेळी कर्नाटकांत होता, त्यास कैद झाली. बाकीच्या चौघांस त्याने हत्तीच्या पायी दिले [उपसंस्कृत. २८, २९, ३०; आर्म पृ. १३३, १३४; कुर्गू. ३७३; HS पृ. २२३; NHM I पृ. २९९]. या कटांत केशव पुरोहित, प्रल्हाद निराजी, मानाजी मोरे, गंगाधरपंत, वासुदेवपंत, रावजी सोमनाथ

हिंदी माणसं संभाजीने पकडली व कैदेत ठेवली. त्यांची सुटका संभाजीचे मृत्यूनंतर झाली [उपसंपु. ३१].


संभाजीचा मुख्य रोष आपली सावत्र आई सोयराबाई इजवर झाला. तिनेच हा सर्व व्यूह रचिला अशी त्याची खात्री झाली. शिवाजीस विषप्रयोग करून त्या ठार मारिले, असा आरोप त्याने तिजवर केला आणि तिला मृत्यूची शिक्षा फर्माविली. कोणी म्हणतात की तिला विष देऊन ठार मारले; कोणी लिहितात की तिला उपाशी ठेऊन हाल करून मारिले; भिंतीत घिटोनी चिणून ठार केले असाही प्रवाद होता. सोयराबाई ही शिके घराण्यातील होती. त्यांजवरही संभाजीची बकडष्टी झाली. त्यामुळे शिके मडळींनी मराठ्यांचा पक्ष सोडला व ते मोगलास जाऊन मिळाले. हा प्रकार १६८१ च्या ऑगस्टपासून पुढे, तीन महिनेपर्यंत रायगडावर चालू होता. याशिवाय आणखी २१ गणसं संभाजीच्या क्रोधसत्रांत प्राणास मुक्ली, असा इंग्रज लेखकांचा आशय आहे. [उपसंपु. ३०, आर्म पृ. १३३-३४; NHM I पृ. २५७, २९३; कुंगुपु. ३७३].

वर दिलेल्या मजकुराबाबत आपणास थोडे मितिवार लिहिता येते. इ. स. १६८१ ऑक्टो. १२ पूर्वी संभाजी रायगडावर आला आणि त्याने विषप्रयोगाच्या कटाची चौकशी केली. २७ ऑक्टोबर रोजी सोयराबाईचा मृत्यु ओढवला [त्रै. व. ९ अ. १ पृ १७; संपसासंपु. १०९; NHM I पृ. २९९;].

या प्रकारामुळे संभाजीने ठाकूर दुर्गादास व शहाजादा अकबर यांची बराच कालपर्यंत भेट घेतली नाही. कार्तिक शु. ११, रविवार ता. १३ नोव्हें. १६८१ या दिवशी संभाजी प्रथम पालीस गेला व त्याने शहाजादा व ठाकूर दुर्गादास यांचा सन्मान केला [उपसंपु. २८]. या भेटीनंतर त्याने शहाजादास रायगडावर नेले.

१६८१ डिसें. ७ च्या सुमारास संभाजी शहाजादासह रायगडावरून उतरला व शहाजादा पालीकडे वळल्यावर संभाजी जंजिरेकरांच्या पारिपत्यासाठी २० हजार सैन्यासह जंजिन्याकडे वळला [आर्म पृ. १३९-१४०]. शहाजादा व संभाजी यांचे-विरुद्ध रान उठविण्याच्या दृष्टीने औरंगजेबाने जंजिन्याच्या शिंदीस युद्धास प्रवृत्त केले होते व शिंदीने रायगडाच्या पायथ्यापर्यंतचा मुलुक्ष मारून ताराज केला होता. संभाजीने जंजिन्यास वेढा घालून व शेजारच्या टेकडीवरून सतत तीस दिवस तोफा डागून शिंदीची खात्री पटविली की रायगडाचा संभाजी रणांत उतरल्यावर त्याची बुद्धि शत्रूस गुंगवून टाकण्यास समर्थ आहे [NHM I पृ. ३०६; आर्म पृ. १३९-१४०].

१. आर्मसुने या हकीकतीचा काल १६८१ सप्टें. दिला आहे; तो ' नोव्हें. १३ नंतर ' असा पाहिजे [पृ. १३४].



१३ शयगडावर शाक्त्यांवा वरवषा

शिवचरित्रलेखकांत परमानंद कवीस फार महत्त्व आहे. प्रवरा नदीच्या तीरावर नेवासे येथे गोविंद नावाचा एक ब्राह्मण रहात होता; त्याच्या पुत्राचें नाव परमानंद, शिवकालांत त्यास कवींद्र हा किताब प्राप्त झाला. इ. स. १६६९ मध्ये परमानंद रायगडजवळ पोलादपूर येथे राहिले. ते विद्वान् व साधुवृत्तीचे असल्यामुळे त्यांनी पोलादपूर येथे अध्ययन व अध्यापनांत, शांतपणे जीवित ध्यतीत करण्याचें ठरविले. इ. स. १६७२-७३ मध्ये एकदा महाराज रायगडावरून उतरले; त्यांनी पाचाडच्या अंबाबाईचें दर्शन घेतलें व ते पौलस्त्यनगर म्हणजे पोलादपूर येथे आले. त्यांनी स्वामीचें दर्शन घेतलें व त्यांचा आशीर्वाद मस्तकी धारण केला [जयराम पिंडे पर्णाल पर्वतग्रहणाख्यान अ. ४ था; ऐसंनि. खं. ४ था- द. वा. पोतदार].

इ. स. १६७४ त अगर त्या सुमारास परमानंद कवीस शिवचरित्रावर एक काव्य लिहिण्याची सूचना देण्यांत आली असावी. त्यांनी अनुपुराण ऊर्फ सूर्य-वंशम् अगर शिवभारत हें शंभर अध्यायांचें काव्य लिहिण्याचा संकल्प केला व त्या काव्याचे ३१ अध्याय पूर्ण व ३२ व्यांतील नऊ श्लोक इतका भाग लिहून संपविला. त्यांत इ. स. १६६२ पर्यंतचें शिवचरित्र आलें. हा भाग प्रसृत झाल्यामुळे त्याच्या अनेक हस्तलिखित प्रती आढळतात.

याच कवींद्र परमानंदाच्या नावावर मोडणारी काही काव्ये परमानंदकाव्यम् या पुस्तकांत एकत्र प्रसिद्ध करण्यांत आली आहेत. भोसलकुलप्रशस्ति, शिवाजीचें राज्याभिषेकानंतरचें चरित्र, राजारामास गादीवर बसविण्याचा व्यूह, संभाजीचें राज्यारोहण व अंशावतरण म्हणजे शाहूचा जन्म या पाच विषयांवरचीं काव्ये या ग्रंथांत काव्यरूपाने वाचावयास मिळतात.

भोसलप्रशास्ति हें काव्य कोणी लिहिलें हें निश्चित सांगता येत नाही. संभाजीच्या कालांत, त्याच्या एलाद्या आश्रित कवीने तें लिहिलें असावें. त्यांत शहाजी, शिवाजी व संभाजी यांची प्रशस्ति गायिली आहे. इ. स. १६८७ मध्ये शहाजादा अकबर इराणास गेल; तेथपर्यंतचे संभाजीचें चरित्र त्यांत थोडक्यांत आलें आहे. रियासतकार व सरकार मानीत असले, तरी या काव्याचा परमानंदांशी संबंध नाही; कारण हें वेगळ्या लेखनशैलीतील असून त्यांत परकीय शब्दांची योजना आहे.

दुसरा काव्यविषय — राज्याभिषेकोत्तर शिवचरित्र हा होय. शिवाजीचा राज्याभिषेक वैदिक पद्धतीने झाल्याचें नमूद आहे. तो धर्माने राज्य करू लागल्यामुळे कलि रागावला. 'कलियुगांत' असें घडतें यावहल त्याने शंकराकडे तक्रार केली. शंकराने सांगितलें की शिवाजीच्या अवतारसमाप्तीचा काल जवळ आला आहे.; नंतर तुझेंच राज्य ! कलीच्या प्रेरणेने शिवाजीचे मंत्री मोह-मत्सरग्रस्त झाले. शिवाजीसही द्रव्य-लोभ सुटला. तो राणी सोयराबाईच्या तंत्राने वागू लागला. संभाजी सर्वगुणसंपन्न असूनहि त्यास बाजूस सारून राजारामास महाराष्ट्रराज्य देण्याचें त्याने ठरविलें, इत्यादि हकीकत त्यांत आली आहे. हें काव्य परमानंदाचें असावें, असें संप्रदाकास वाटतें; भाषाकरणीहि थोडी परमानंदपद्धतीची आहे. पण विरक्त होऊन मठांत रहात असलेल्या परमानंदाने तें लिहिल्याची शक्यता श्री. फफे मानीत नाहीत, तें परमानंदाचा मुलगा अगर शिष्य याचें असावें.

राजारामास गादीवर बसविण्याचा व्यूह दिव्यदर्शित करणारें वर्णन दीड अध्यायांत आलें आहे. हें अपूर्ण काव्य परमानंदाचें नव्हे, असें संपादक व श्री. फफे एकमताने सांगतात.

संभाजीचें राज्यारोहण या चवथ्या काव्यांत पुढील हकीकत अनुस्यूत झाली आहे — संभाजीने पन्हाळ्यावर शिवाजीचें उत्तरकार्य केलें. प्रल्हाद निराजी व हंजीरराव मोहिते त्यास अनुकूल झाले व तो रायगडास आला. त्याने राज्याभिषेक करून घेतला. संपादक मानतात की हें काव्य परमानंदलिखित होय. पण या काव्यांत दिग्दर्शित झालेलें अनेकविध अज्ञान पहाता, हें काव्य दुसऱ्या कोणाचें तरी असावें, असें श्री. फफे याचें मत आहे.

पाचवें काव्य अंशावतरणम्, याचे बारा अध्याय असून ते गोविंद कवीने लिहिलें आहे. यांत कलुशाचा शाक्तपंथ, तांत्रिक पद्धति, जारणमारण प्रयोग, संभाजीची कलुशाबद्दल आपुलकी, शिवयोगी, गणेशभट्ट जांबेकर, पुत्रप्राप्तीसाठी आतुर झालेला संभाजी इत्यादि हकीकती आल्या आहेत. श्री. फफे यांचे मतें हें सर्व काव्य काव्यनिक आहे.

पण या सर्व समकालीन काव्यांना इतिहासाचे दृष्टीने नसले, तरी एका वेगळ्या दृष्टीने महत्त्व आहे. त्यायोगे छत्रपतींचे अखेरचे दिवस कसे गेले असतील याची कल्पना येते; संभाजीच्या हालचालीचा अंदाज येतो आणि मुख्यतः महाराष्ट्राच्या समाजकारणावर त्यायोगे प्रकाश पडतो संभाजीच्या कालातील धार्मिक परिस्थिति समजण्यास ते एक महत्त्वाचे साधन आहे.

गागाभट्ट, मोरोपंत पिंगळे, स्वतः शिवाजी, जिजाबाई इत्यादि सर्व शिव-कालीन प्रमुख माणसें शैव किंवा वैष्णव होती. शिवकालांत या दोन पंथांचें महाराष्ट्रांत दृढ बीजारोपण झाले होते. शिवछत्रपतींच्या पहिल्या राज्याभिषेकापर्यंत ही परिस्थिति कायम होती. पण निश्चलपुरी गोसावी तंत्रविद्यानिपुण म्हणजे शक्त होता. त्याने शिवछत्रपतींना दुसरा राज्याभिषेक करविला, यांतच तांत्रिकांच्या उदयाची बीजे आहेत.

महाराष्ट्रात शक्तपंथाचें शिक्षण बनारस व बंगालमध्ये मिळालें. संभाजीचा शाक्तपंथीय गुरु शिवयोगी याने तेथे जाऊन शिक्षण घेतलें व तो महाराष्ट्रांत परत आला. प्रारंभी हा पंथ समाजाच्या खालच्या थरांतील लोकांत थोडाफार पसरला; पण त्याला मोठेपण मिळाला नाही. बंगाल व गोवा या प्रांतातील गौड व सारस्वत ब्राह्मणांनी शक्तीची पूजा स्वीकारल्यानंतर मात्र, तो समाजाच्या वरच्या थरात मान्यता पावू लागला.

अन्य पंथीयांप्रमाणेच शाक्तांनी श्रेष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचें ध्येय ठरविलें होतें. स्वतःच्या मनावर व देहावर पूर्ण स्वामित्व मिळविणें, अज्ञात शक्तीस आपले दूत अगर दास बनविणे व अंती मोक्षसाधन करणे, हेंच त्यांचेंही उद्दिष्ट अगर ध्येय होतें. वशीकरणादि प्रकारांस तेही सामान्य गोष्टीच मानीत; पण पंथप्रचाराकरिता ते या गोष्टी अवलंबीत.

शाक्त तत्त्वज्ञानी शिवयोगी याने शृंगारपूर येथे आपली मठी स्थापून शाक्त-पंथाच्या प्रचारास प्रारंभ केला. त्याची कीर्ति प्रसृत होऊन गणेश अनंत जांभेकर व केशवभट्ट उपाध्याय हे दोन कऱ्हाडे ब्राह्मण त्याचे शिष्य झाले व त्यांनी शाक्तपंथाचा अभ्यास केला.

निश्चलपुरीकृत शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्रांतील शाक्तपंथाचा पहिला ठळक विजय होय. संभाजीच्या कारकीर्दीत शाक्तांना दुसरा महत्त्वाचा विजय मिळाला. शिवाजीच्या अष्टप्रधानांतील ब्राह्मण वैदिक पंथाचे होते व त्यांनीच संभाजीविद्द जाऊन राजारामाचे मंचकारोहण घडविले होते. संभाजीच्या आगमनानंतर त्यांचे राजकीय महत्त्व नष्ट होऊन तंत्रविद्येचा उत्तरेकडील जाणता अनुयायी कवि कलश

शाने एकत्रयाने त्यांपैकी अनेकांच्या जागा व्यापिल्या. त्यामुळे शाक्तपंथ राजसत्तेची पूर्ण निगडित झाला. कवि कलश अष्टपैलु विद्वान् होता. तो उत्कृष्ट काव्य करी. अगोदर नसेल, तर शिवराज्याभिषेकाच्या वेळी तो महाराष्ट्रांत आला असावा. एका जुन्या ग्रंथांत केशवभट्ट कवजीचा उल्लेख आला आहे; त्यावरून त्याचे नांव केशवभट्ट असावे; त्यालाच पुढे संभाजीने छंदोगामात्य हा किताब बहाल केला. शिवचरित्रप्रदीप पुष्ट ३२, ३३ वर म्हटले आहे की पोर्तुगीशांवरील साष्टनादेशाची स्वारी संपवून संभाजी रायगडास आला व त्याने कवि कलश यास कुल अखत्यार दिला. यावरून त्याच्या पूर्वोदयाचा काल इ. स. १६८३ चा प्रारंभ हा निश्चित होतो. मुंबईकरांनी इ. स. १६८२ नोव्हें. २८ रोजी सुरतेस लिहिलेल्या पत्राचा व पोर्तुगीश साधनांचा, या विधानाशी चांगला मेळ बसतो. या कवि कलशाने संभाजी व शिवयोमी यांचा हृदयबंध घडवून आणला होता.

गादी मिळविल्यानंतर संभाजीस वाढू लागले की आपणामागे वारस पुत्र पाहिजे. वैदिक ब्राह्मणांनी सांगितलेल्या व्रतवैकल्याचे योगाने आपणास पुत्रप्राप्ती होईल, असे त्यास वाटेना ! तेव्हा शिवयोगीने सल्ला दिला की संभाजीने कालीची पूजा बांधावी. योगयोग असा की हा पूजेचा विधि झाल्यानंतर मे १६८२ मध्ये शाहूचा जन्म झाला व संभाजीच्या छत्रपतित्वास वारस उत्पन्न झाला. यायोगे तांत्रिकांचे महत्त्व रायगडावरच्या दरबारांत कळसास पोहोचले.

तांत्रिकांच्या अंधारातील पूजेच्या क्रिया, मांसाशन, मांससन्तर्पण, मद्यप्राशन इत्यादि प्रकारांमुळे महाराष्ट्राने या विद्येची मोठी धास्ती घेतली होती; तरीही राजसत्तेच्या आश्रयामुळे शाक्तपंथास महत्त्व प्राप्त झाले.

संभाजी व कवि कलश महाराष्ट्रास अभिय कां झाले होते, याचा अजमास, आपणास, या प्रकारामुळे लागतो.

परमानन्दकाव्यम् या ग्रंथामुळे आपणास पुढील गोष्टी नव्याने कळतात. (१) संभाजीचा राज्याभिषेक रायगडावर शके १६०२ रौद्र, माघ शु। ७ रोजी झाला [इ. स. १६-१-१६८१]. [पृ. ९ श्लो. ६३]. या गोष्टीस जेथे शाकावलीचाही आधार आहे (२) सोयराबाई ही शिके घराण्यांतील नसून मोहिते घराण्यांतील होय [पृ. ८, २९, ४५, ५२, श्लोक ५४, १०७, ४५, १६]. (३) संभाजीचा कलशाभिषेक शके १६०० कालयुक्त, चैत्र शु। ११ [इ. स. २३-३-१६७८] रोजी झाला [पृ. ९ श्लोक ६२]. (४) शिवाजीच्या मृत्युपूर्वी रघुनाथ पंडितराय क्षयाने बाले [पृ. १५२ श्लो. १२]. (५) राहुजी सोमनाथ हा पहिला 'प्रति-

निधि' होय. यास, कर्नाटकाच्या स्वारीवर जाण्यापूर्वी शिवाजीने राजप्रतिनिधि नेमले [पृ. ६८ श्लो. १, २, ३].

संभाजीच्या कारकीर्दीत रायगडावरून न्यायनिवाडे कण्याचे काम प्रामुख्याने कवि कलश यानेच केले. त्याचे न्यायनिवाडे व संभाजीने स्वतंत्रमुद्दीने दिलेले निकाल अजून उपलब्ध आहेत; त्यांतील काही नमुने पहाणे बंधप्रद होईल.

(१) नाडोली हा गाव मल्हार गोसावी सदावर्ती यास शिवपूर्वकाळी अग्रहार होता. आपल्या राज्यांत अग्रहार देण्याची रीत नाही, अशा सत्रवीवर शिवाजीने तो गाव अनामत ठेवला. इ. स. १६८० च्या जूनमध्ये संभाजीने तो गाव सदावर्ती याजकडे चालविण्याची आज्ञा देशाधिकार्यास दिली. [संपसासं. पृ. १०२, १०३ ले. २; सनदापत्रे पृ. १३५].

(२) केशवभट्ट दामोदरभट्ट पुरोहित संगमेश्वर तालुक्यांत पुयें येथे रहात. शिवाजीराजासंनिध राहून त्यानी रायगडावर दानाध्यक्षाचें काम केले. शिवाजीने त्यांचे मुखें रामायण श्रवण केले. समाप्तीचे वेळी श्रवणाची सांगता म्हणून महाराजानी त्यास भूमिदान केले. शिवाजीनंतर संभाजीसही त्यानी श्रीरामायण प्रयोगरूपे सांगितले; म्हणून संभाजीने त्यास धारादत्त दान पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने दिले [सनदापत्रे पृ. १५७ ले. ४४; संपसासं. पृ. १३०; पेद. ३१ ले. ५३]. केशवभट्टाने संभाजी व राजाराम यांचे वेळीही दानाध्यक्षाची जागा भूषित केली इ. स. १६९० जानेवारी ४ रोजी त्याने आपल्या राजारामचरितम् हा ऐतिहासिक ग्रंथ पुरा केला [स्थिर. राजाराम पृ. २७].

(३) कसेने मसूर येथील महादजी पाटील व सटवोजी भोसले यांमध्ये उत्पन्न झालेल्या वादाचा निर्णय लागावा, म्हणून महादजीने रायगडावर फिराद आणिली; तेव्हा कवि कलश व सरकारकून यानी हाजीरमजालसी भरवून मुनसुफी केली [रावं. १५ ले. १० पृ. ३३, ३४].

(४) इ. स. १६८४ मध्ये चौल येथील बाळाजी ताऊजी देसाई व त्याचा भाऊ आप्पाजी ताऊजी देसाई यांत देसाईपणा व वाटणीविषयक वाद उत्पन्न झाला.

१. येथवर लिहिलेल्या या प्रकरणांस सरदेसाईसंपादित 'परमानंदकाव्यम्' ग्रंथास जोडलेला श्री. सरकारांचा पुरस्कार, सरदेसायांनी दिलेला सारांश, पुस्तकांतील काव्य, HS पृ. ३१४, ३१८, ३२० NHM I पृ. ३०९, ३०१ यांचा आधार आहे. श्री. य. गो. फफे यांचा 'सद्भाद्रि' खंड ३७ अंक ४ - एप्रिल १९५३ पृ. १९५ ते १९९ वरील लेखाचा आम्हास फार उपयोग झाला.

कवि कलश याने सदर बाद तोडण्यासाठी त्यांस रायगडावर बोलावले व वादाची भूमिका समजून घेतली [शिचसा. खंड ९ ले. ९७].

(५) कवि कलश याची परधर्मांत गेलेल्यांच्या शुद्धीकरणाबाबत कोणती भूमिका होती, हे सांगणारा एक महत्वाचा लेख उपलब्ध आहे. इ. स. १६८६ मध्ये हरसूल येथील एक ब्राह्मण गंगाधर रंगनाथ कुळकर्णी यास मोंगलांनी बलात्काराने बाटविले. तशा स्थितीत त्याच्या आयुष्याची ५१ वर्षे गेली. पण या कालात त्याने मुसलमानाशी अन्नोदकसंसर्ग ठेविला नाही. झाल्या कर्माचा त्यास पश्चात्ताप होत होता. त्याने छत्रपतींकडे प्रायश्चित्तपूर्वक शुद्धीकरणाची खटपट रायगडावर सतत एक वर्ष चालवली होती. सरकारकून, न्यायाधीश, उपाध्ये दानाध्यक्ष, भले ब्राह्मण गृहस्थ यांस तो शरण गेला. शेवटी छन्दोगामात्य यांनी त्याचे वतीने छत्रपतींशी बोलणे केले व त्यास प्रायश्चित्तपूर्वक शुद्ध करून घेण्याचा निर्णय देऊन व्यंबकेश्वरास त्याचे शुद्धीकरण करून घेतले. मग छन्दोगामात्यांनी त्यास आपले पंक्तीस भोजनास बोलावून त्यास शुद्धीपत्र दिले. या पत्रावर पंडित, अष्टप्रधान यांनी त्यास हिंदुत्व प्राप्त झाल्याबद्दल साक्षी घातल्या [राखं. ८ ले ४०.]

(६) वेरड नाईकांचे भांडण तोडण्यासाठी संभाजीने खंडई पानवडीकर, येसाजी सुपेकर, इत्यादि अनेक वेरड नाईकांस बोलावून त्यांचा वतनसंबंधी तंडा तोडला [ऐसंसा. खंड ५ पृ. २०।२१].

या उताऱ्यांवरून आपणांस संभाजीच्या कारकीर्दीतील सामाजिक व धार्मिक व्यवस्थेबद्दलची कल्पना होते आणि असे म्हणण्यास हरकत दिसत नाही, की संभाजीचे धार्मिक धोरण स्पष्ट, सुबोध आणि प्रगत होते. राजनैतिक अंदाधुंदी माजली असता धार्मिक व सामाजिक धोरण विचारपूर्वक चालविण्याचे काम कवि कलश व संभाजी यांनी केल्याचे पाहून त्यांचेबद्दल मनाचा थोडा अनुकूल ग्रह होतो.


संभाजीच्या काळांत रायगडावरील व्यवस्था कशी असेल व तेथे कोणते अधिकारी रहात असतील, व कोणती कामगिरी करित असतील याबद्दलही काही पुरावा आपणास उपलब्ध आहे.

(१) राजगृहीचीं कामें या कालांत, रघुनाथभट पंडितराय नवहस्त हे दिवाकर गोसावी याचे वतीने करित असत [श्री. सां. ले. ५९; संपसासं. ६१]. (२) इ. स. १६८० ते १६८९ या नऊ वर्षांच्या कालांत राघो स्वानंद बापोजी दिवाकर चिमणगांवकर हे रायगडावर दत्तदार म्हणून काम करित होते [सनदापत्रे पृ. ५९।६० संपसासं. २८]. (३) रायगडावरील इमारतींची डागडुजी व व्यवस्था पहाणारा अधिकारी म्हणून हिरोजी इंदलकर 'सुभेदार इमारती किळे रायगड' काम पहात

होता. त्याजनाबत संशय वाटून संभाजीने त्यास इ. स. १६८७ च्या सुमारास कैद केलें; त्याचे कागदपत्रांची शिबती घेतली; असा स्पष्ट उल्लेख आढळतो [राखं. १८ पृ. ८२-८३, ले. ५७].

(५) इ. स. १६८९ च्या फेब्रुवारीत संभाजीस पकडल्यानंतर सुद्धा रायगड-वर सर्व बाबतींत कसे व्यवस्थित चालले होते, याचा प्रत्यक्ष आपणास येतो. रायगडवर या काळांत बहीरजी नाईक घाटगे हा रत्नशाळेवरील अधिकारी होता. त्यास राजा-रामाने आज्ञा केली की नारोपंत अमात्य संगमेश्वराहून येत असत त्यांची चीजवस्तू छुटली गेली होती. आता त्या वस्तू सापडल्या असून त्यांच्या त्यांस परत घ्याव्यात; फक्त त्यांचें सोन्याचें कलमदान रायगडच्या रत्नशाळेंत ठेऊन त्याचे मोबदला रत्नशाळे-तील सोने त्याची किंमत म्हणून द्यावें; राहुजी सोमनाथ यासहि तशा अर्थाच आज्ञापत्र राजारामाने धाडलें [शिचसाखं. १० ले. १६].

या उल्लेखांवरून एक तर्क बांधण्यास हरकत नाही, की शिवाजीचे पश्चात् रायगडावरील राज्यव्यवस्थेच्या दृष्टीने संभाजीने सर्व काही सुरळीत चालविलें. औरंगजेबाची स्वारी झाली नसती, तर फारसा उणेपणा दिसला नसता. मग विचरलें होतें कुठें ? कमीपणा आला तो एका महत्त्वाच्या बाबतीत. मोरोपंत पिंगळे, आण्णाजी दत्तो, सेनापति व स्वतः शिवछत्रपति हीं माणसं एकाचवेळी अनेक ठिकाणी सेनापति म्हणून कामें करीत व चारीहि दिशांस एकाच वेळी शिवराज्याचा विस्तार होई. त्यामुळे मराठ्यांच्या लढाऊ समर्थ्यांचा जो प्रत्यक्ष येत होता, तो एक-दम कमी झाला, हा तो उणेपणा होय. संभाजीच्या कारकीर्दीत आरंभी संभाजी व हुंवीरराव हे दोनच सेनानायक उरले हुंवीररावाच्या पश्चात् संभाजी हाच राजा व सेनापति ही भूमिका झाल्याने रायगडापर्यंत शत्रू येऊन पोहोचला. या प्रत्यक्ष परि-स्थितीचा विचार पुढील प्रकरणांत करणार आहोत.



१४ संभाजीच्या

राथगडवरून स्वाऱ्या

औरंगजेब आणि संभाजी यामध्ये युद्धप्रसंग घडून येण्यास दोन टक्के कारणे घडलीं. शिवाजीने निर्माण केलेल्या राज्याची सत्तरांगोळी करणे व दक्षिणेकडील मुसलमानी शिया पंथाचीं राज्ये जिंकून संपूर्ण हिंदुस्थानभर सुन्नी साम्राज्य प्रसृत करणे, हे बादशहाचें ध्येय होतें. शिवाजीच्या काळांत तें शक्य झाले नाहीं; पण बादशहाने आपलें ध्येय सोडलें नव्हतें. तेव्हा, शिवाजीच्या मृत्यूने निर्माण झालेली अस्वस्थतेची परिस्थिति आपल्या ज्येष्ठसिद्धीस अनुकूल; ती साधायची, हा बादशहाचा एक विचार. दुसरे, आपला बंडखोर मुलगा अकबर यास ताब्यांत आणणे, हें स्वारीचें तत्कालिक कारण. यामुळे इ. स. १६८१ च्या मध्यांतच बादशाही स्वारीस मूलतः प्रारंभ झाला.

जंजिन्याचा सिद्दी हा बादशहाचा अंकित व पराठ्यांचा शत्रू असल्याने स्वारीचा प्रारंभ शिद्दीकडून झाला. १६८१ मध्ये त्याचा उपद्रव मराठी राज्यास होऊ लागला, म्हणून संभाजीने चार हजार सैन्य रायगडावर तयार केले. नागोठण्याच्या बंदरांत त्याने २२ गलबतें आरमारी स्वारीसाठी सिद्ध केलीं. सप्टेंबर १६८१ मध्ये संभाजीचें आरमार व सैन्य उंदेरीजवळ जाऊन पाऊस कमी होण्याची वाट पहात राहिले [ऑगस्ट १६७७]. बेलवडीच्या युद्धांत प्रसिद्धीस आलेला महाडचा दादाजी रघुनाथ प्रभु देशपांडे या स्वारीवर मुख्य होता त्याचा विजय झाला असता, तर त्यास अष्टप्रधानांत जागा मिळावयाची होती. पण सिद्दीने त्याचा परामर्श करून महाडपर्यंत पाठलाग केला; महाडचें त्याचें घर मारलें व त्याच्या माणसांस पळवून नेले ! [उपरो.

पृ. ३१।४०] अशा तऱ्हेने राजपुरीजवळचें युद्ध महाडपर्यंत येऊन पोहोचलें व संभाजीस सतत लढावेंच लागणार अशी परिस्थिति इ. स. १६८२ च्या आरंभी निर्माण झाली. पुढील दोन वर्षे शिही व पोर्तुगीज यांनी संभाजीस युद्धांत पूर्ण गुंतवून ठेवले. त्यामुळे त्याचेकडून शहाजादा अकबर यास अपेक्षित मदत होईना व बादशहास भरपूर सवड मिळून तो दक्षिणेस आपला सेनासागर घेऊन उतरू शकला. संभाजीचें राज्य हीच रणभूमि झाली. युद्धशास्त्राचा पहिला नियम हा आहे की, युद्ध करावयाचें, तें शत्रूच्या प्रदेशांत करावयाचें असतें. त्यायोगे आक्रमकांचे बळ वाढतें व आक्रमितांचें द्रव्य, मानसिक धैर्य यांचा धुःखा उडतो, धावत्या हालचाली सुलभ होतात व शत्रूचें जास्तीत जास्त नुकसान करता येतें. संभाजीस हें करता आलें नाहीं; शत्रूस आरंभीच त्याच्या प्रदेशांतील रायगड या राजधानीपर्यंतच्या वाटा मोकळ्या झाल्या.

इ. स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीनखान यास चाळीस हजार सैन्यासह बादशहाने रायगडच्या पायथ्याशी धाडले. इ. स. १६८५ जाने० १५ च्या सुमारास शहाबुद्दीनने रायगडच्या पायथ्याशी असलेल्या एका गावास आग लावली. सदर गाव 'पाचाड' असात्रं. शहाबुद्दीनने तेथे लुटालुट, कत्तल इत्यादि सर्व प्रकार केले. या 'विजयानंदल' बादशहाने त्यास फिरूझजंग हा किताब व अनेक बक्षिसें दिलीं. पण रायगडावर प्रत्यक्ष हज्जा न करता शहाबुद्दीन इ. स. १६८५ च्या मार्चमध्ये परतला व ता. २६ रोजी बादशहाजवळ येऊन पोहोचला. यावेळी बादशहाने संभाजी व रायगड यांवरील मोहीम अर्षवट सोडून दिली व तो विजापूरकरांच्या समाचारास वळला [Aur Vol. IV पृ. २९७ ते २९९].

संभाजीचे डोळे खाडकन् उघडले! युद्धभूमि बादशाही प्रदेशांत निर्माण करण्याच्या प्रयत्नास तो लागला. इ. स. १६८५ च्या जानेवारीत त्याने आपल्या सैन्याच्या चार तुकड्या केल्या व चार सरदारांच्या हातीं देऊन बादशाही सुलुखात धाडल्या. त्यांनी बऱ्हाणपूर (Brampore) पर्यंत जाऊन मुसलमानी प्रदेश लुटला. या मराठी घोडेस्वारांवर औरंगजेबाने बहाद्दुरखानास धाडले; पण त्यांची व मराठ्यांची गाठही पडली नाही व मराठ्यांनी बऱ्हाणपूरमधील एकही घर लुटावयाचे बाकी ठेवले नाही ! हाच प्रकार त्याने आक्टोबरमध्ये केला. रायगडवरून सहा हजार मराठे घोडदळ निघाले. त्याने भडोच शहरावर धाड घातली; तट छळला व तेथे शहाजादा अकबराच्या नावाने द्राही फिरविली [ओर्म पृ. १८१, १९४].

शिद्दी हें औरंगजेबाच्या हातचें हुकमी प्यादें होतें. संभाजीच्या बादशाही प्रदेशांतील स्वान्या थांबविण्यास व युद्धक्षेत्र मर्यादित करण्यास बादशहाने त्याचा पुन्हा एकदा उपयोग इ. स. १६८६ मध्ये करून घेतला व संभाजी व शिद्दी यांचें युद्ध पुन्हा सुरू झालें. या युद्धाची चमत्कारिक हकीकत अशी की, कै. शिवाजी राजे यांस काही व्यथा होती. पिलाजी तबीब महाले चौलकर याने केलेल्या उपचारांमुळे गुण घेऊन शिवाजी बरा झाला. शिवाजीने पिलाजीस पालवी देऊन त्याची चौल येथे रवानगी केली व चौलकडील मनसुबी व काजकारभार पिलाजीचे सल्ल्याने करावा, असा तेथील सुभेदारस हुकूम केला. संभाजीच्या कारकीर्दीत पिलाजीचा मुलगा बजाजी रायगडवर पत्रव्यवहार करी. रायगडवर संभाजीच्या भेटास आलेल्या बजाजीने एक दिवस संभाजीस म्हटले की शिद्दीची उंदेरी मां घेऊन देतो. महाले रायगडवरून उंदेरीस आला. त्याने माय नाईक मंडारी याचे मदतीने उंदेरीच्या तटास शिड्या लावल्या; पण तेवढ्यांत किल्लेदार सावध झाला व त्याने मराठ्यांचा मोड केला. बजाजी हा कटाचा सूत्रधार आहे व चौल येथे रहातो, हे शिद्दीस कळल्यावर उंदेरकरांनी चौलवर हल्ला केला; चौल मारलें व बजाजीस बायका-मुलांसह कैद करून बाटविलें ! [राम. ऐति. का. पत्रें सर ४ था मर्ण ९ वा. ले. ६३, ६६].

इ. स. १६८८ मध्ये संभाजीने रायगडवर गहाणे सोडून दिले आणि तो पन्हाळा आणि विशालगड यांचे दरम्यान राहू लागला [कुंगट. ३७४]. औरंगजेबाने त्याचे भोवतीं सतत युद्धजन्य परिस्थिति कायम ठेविली. व त्यास रायगडवर स्वस्थ रहाणें अशक्य करून सोडलें. ' कवि कलश दिवाण व संभाजी हे संगमवाडा व बाग होता तेथे जाऊन राहिले ' [कासंपया. पृ. २६] असा एक निर्देश आहे.

कार्तिकांत, म्हणजे इ. स. १६८८ च्या आक्टोबरनोव्हेंबरमध्ये कवि कलश व शिकें यांचे युद्ध झाले; त्यांत कलशाचा पराभव झाल्यांमुळे कलश खेळण्यास पळाला. त्याचे मदतीस संभाजी रायगडवरून निघाला, तो पुन्हा रायगडवर परत आला नाही. त्याने शिक्यांचा पराभव केला व तो खेळण्यास कलश याचे भेटीस गेला [शिचप्र. पृ. ३४]. जाण्यापूर्वी प्रल्हाद निराजी व कित्येक प्रमुख मंडळी शिक्यांस सामील आहेत, असा संशय आल्यावरून संभाजीने त्या सर्वांस रायगडावर कैदेत टाकलें. खेळण्यावर कवि कलशाची गांठ घेऊन त्याने सामानाची भरती केली

१. कासंपया. पृ. २६ वर सात्रान १८ असा काल दिला आहे. त्याची निश्चित तारीख इ. स. १६८८ जून ७ येते; पहा; शिचप्र. ३४, ३५ (जेथे शकावली),

व तो पुन्हा रायगडकडे येण्याचे उद्देशाने निघाला [उपसं. पृ. ९५, ९६]. विशाल-गडाकडून रायगडास यावयाचे, म्हणजे त्यास आंबाघाटांतून यावयास पाहिजे होते. त्यामुळे त्याने संभमेश्वर येथे मुकाम केला [NHM I पृ. ३१४]. १६८९ च्या जानेवारीअखेर त्याचा मुकाम संगमेश्वराजवळ अलकनंदा व वसणा या नद्यांचे संगमाजवळ नावडी येथे असल्याची बातमी औरंगजेबाचा सरदार शेख निजाम यास लागली. माघ वा! ७ शुक्रवार १ फे. १६८९ या दिवशी शेख निजाम ऊर्फ मुकईखान याने त्यास गाठले व पकडले. संभाजीस पकडतेवेळी चकमक उडाली; तीत शिवकालीन सरदार म्हलोजी घोरपडे ठार झाला. त्याचे तीन पुत्र संताजी, बहिरजी व मालोजी युद्धांत हजर होते. बाघ ठार झाल्याचें पहातांच, लढण्यांत अर्थ उरला नाही असे पाहून तीनही घोरपडे रणांतून निघाले व रायगडच्या वाटेस लागले. [कासंपया. पृ. ३८५; शिचप्र. पृ. ३४, ३५; कासंपया ३;]; शेख निजाम याने संभाजी व कवि कलश यांस पकडले; प्रतिकार मोडून काढला व औरंगजेबाकडे तुळापूर येथे नेले.

ही बातमी रायगडावर पोहोचताच ९ फेब्र. १६८९ रोजी राजाराम अटकेला होता, त्याची सुटका होऊन त्याचें मंचकारोहण झालें. रायगडचा किल्लेदार चांगोजी काटकर याने कैदेत असलेल्या मानाजी मोरे व इतर माणसांना कैदेतून सोडविलें. यसजी व सिदोजी फर्जद यांचा त्याने कडेलोट केला [शिचप्र. पृ. ३४, ३५, ४८].

संभाजीची कैद आणि वध ही मराठी सत्तेच्या सर्वविध क्रांतीची सुसवात ठरली.



१५ रायगडचे वैभव औरलें

संभाजीस पकडलें त्यावेळी रायगडचा मुख्य अधिकारी शिवाजीचा सुप्रसिद्ध सरदार येसाजी कंक होता. किल्लेदार चांगोजी काटकर याने त्याच्या सांगण्यावरून राजारामाची सुटका केली. त्यास मराठ्यांचा राजा म्हणून जाहीर करण्यांत आलें. प्रल्हाद निराजी, मानसिंग मोरे इत्यादीस पूर्वीचीं पदे देण्यांत आलीं. स्वतः संभाजीने राजारामास कधी कडकपणाने वागविलें नाही. संभाजीची बायको येसूबाई व राजाराम यांचे सख्ये होतें व राजारामास शाहूबद्दल जिऱ्हाळा होता. येसूबाईच्या सल्ल्यावरूनच असें ठरलें की राजप्रतिनिधि म्हणून राजारामाने राज्यकारभार पहावा. यावेळी शाहू केवळ सात वर्षांचा होता व राज्यकारभाराचे ओझे उचलण्यास तो पूर्ण असमर्थ असल्याने एकमते आखलेला वेत शहाणपणा व दूरदर्शीपणाचा होता.

रायगडवरच्या या हकीकती कळताच, औरंगजेबाने हें बंड मुळांतच उलटून काढण्याचे ठरविलें. त्याने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठविलें. बादशहास मराठ्यांची राजधानी व नवा राजा या दोघांसही आपल्या ताब्यांत आणावयाचें होतें [NHM I पृ. ३१९; कुर्गे. पृ. ३७४]. शके १६१० विभव संवत्सर, फाल्गुन शु। ३ म्हणजे १२ फेब्रुवारी १६८९ या दिवसापासून रायगडावर राजारामाची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी इतिकादखान ऊर्फ झुल्फिकारखान याने रायगडच्या परिसरांत येऊन मराठ्यांच्या राजधानीस वेढा घातला [शिचप्र. पृ. ३४, ३५, व ४८].

या अपेक्षित पण आकस्मिक प्रसंगाने गडावर गडबड उडाली. पण येसूबाई फार शहाणी व दूरदर्शी बाई होती. तिने स्पष्ट सांगितले की रायगड मजबूत आहे. पण आपण सर्वांनी एकत्र रहाणे मात्र धोक्याचें आहे; कारण, त्यायोगे चौफेर देखरेख राहून प्रतिकार करता येणार नाही. राजाराम व त्याच्या बायकांनी गडावरून जाई; मी व शाहू येथे राहू. आम्हांस रहाण्यास योग्य जागा या गडाखेरीज हुसरी

नाही. तुम्ही बाहेर पडल्यास शत्रु तुमचे आंगावर येईल व आम्हास मोकळीक मिळेल. सरदारानीही बाहेर पडावे. आम्ही किछा शक्य तेवढा लढवू. बाहेर पडलेल्यांनी मोगली सैन्यास उपद्रव देऊन वेढ्याचा ताण कमी करावा. तुमचा सर्वांचा जमाव एका ठिकाणी पोख्त झाला म्हणजे आम्हांस काढून न्यावे [NHM I पृ. ३१९-३२०; स्थिरा पृ. १७, १८]. येसूबाईचे हे दूरदर्शीपणाचे सांगणे सर्वांस मानवले. सर्वांनी प्रामाणिकपणाच्या शपथा घेतल्या व देश पुन्हा स्वतंत्र करण्याचा दृढनिश्चय केला. ता. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम रायगडावरून निसटून प्रतापगडास गेला. त्याच्या दोन्ही भायांस त्याने रांगणा-विशालगडाकडे धाडून दिले. रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, शंकराजी नारायण सचिव हेही रायगडावरून निसटले. या तिघांनी उरविले की आता मोगली सैन्याची अप्रतिहत लूट व जाळपोळ करावयाची व बादशाही सैन्यास त्रस्त करावयाचें [शिचप्र. पृ. ३५; NHM I पृ. ३२०; Aur. भाग ४ या पृ. ४०५]. संभाजीस पकडल्याची बातमी रायगडावर सांगत आलेला संताजी घोरपडेही याच मंडळीचरोवर किंवा थोडा अगोदर निसटला असावा.

उरल्याप्रमाणे राजारामाचे तहण साथीदार संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी बादशाही फौजेस सतावण्यास सुरुवात केली. त्यांनी मोगली सैन्यावर धावते हल्ले करण्यास प्रारंभ केला, तेव्हा इतिकादखानास रायगडचा वेढा चालविण्यात अडथळे येऊ लागले. त्याला मदत पोहोचिनाशी झाली. एक दिवस संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी कोरेगाव येथील बादशाही छावणीवर हल्ला केला आणि बादशाहाच्या तंबूचे सोन्याचे कळस आणि कनाता कापून आणल्या. तंबूतील अनेक लोकांस त्यांनी ठार केले. बादशाहा ठार झाला अशीही प्रथम लोकांची चुकीची समजूत झाली. ही लूट त्यांनी प्रतापगडावर राजारामापुढे आणून ठेविली. रायगडच्या वेढ्यास विलेपणा यावा, म्हणून रामचंद्रपंताने संताजी व धनाजी यांस भरपूर उत्तेजन दिले. त्यांनी ठिकठिकाणाहून चालून येणाऱ्या मोगल सरदारावरही छापे घातले. एकदा तर, रायगडास वेढा घालणाऱ्या इतिकादखानाच्या लोकांवरच संताजीने हल्ला चढविला व पाच हत्ती व बरीच संपत्ति छुटून राजारामापुढे पन्हाळ्यास हजर केली [NHM I पृ. ३२०; ३२१; स्थिरा पृ. १९, २०].

२५ मार्च १६८९ पासून ३ नोव्हें १६८९ पर्यंत म्हणजे सुमारे सव्वासात महिने रायगडचा वेढा चालला, असें सर्व ग्रंथकार सांगतात व ते आकड्यांत बरोबरही आहे. पण या वेढ्यासंबंधी एक गोष्ट ध्यानांत ठेवली पाहिजे की रायगडच्या खोऱ्यांत १५ जूनपासून सप्टेंबरच्या आरंभापर्यंत इतका पाऊस पडतो की तेथे जाणेही अवघड होते; मग या काळांत वेढा कसा चालविणार ? वेढा असलाच, तर तो नाम-

मात्र असणार ! तेव्हां, सव्वासात महिन्यांच्या मुदतीतून हा जोरदार पावसाचा काळ वजा केला पाहिजे. वेढा वास्तीत जास्त साडेचार महिने चालला असेल. रायगड ज्यांनी पाहिला असेल, त्यांच्या ध्यानांत येईल की रायगडला संपूर्ण वेढा घालणे अशक्य आहे ! तेव्हा ह्युल्फिकारखानाच्या या वेढ्याची मोठीशी मातब्बरी मानण्याचें प्रयोजन नाही.

या वेढ्यासंबंधी भाष्य करताना सरदेसाई यांनी मौजब केली आहे ! ते लिहितात, 'मराठ्यांनी जे किल्ले बांधले, त्यांत अत्यंत दुर्गम व अजिंक्य असा रायगड होता. मराठ्यांस तो अनेक वर्षे निकराने लढविता आला असता. एका पठारावरील हा किल्ला असा आहे, की तेथे गुरेदोरें राहू शकतात व मोठ्या शिवंदीस पुरेल इतकें धान्य पैदा होऊ शकतें. पण फितुरीपुढे हद्द आहे ! फितुरीमुळे ३ नोव्हें. १६८९ रोजी रायगड पडला. वेढा आठ महिने चालला होता. वाईच्या सूर्याजी पिसाळ्यास देशमुखी पाहिजे होती व तिच्या लोभाने किल्ल्याचा दरवाजा खानास सताड उघडा झाला' [NHM I पृष्ठ ३२१-२२]. अन्यत्र ते लिहितात, 'वेढा घालून आठ महिने झाले, तथापि इतिकादखानाचें पाऊल यत्किंचित् पुढे पडेना. तेव्हा खानाने कपटाविद्येचा प्रयोग केला. सूर्याजी पिसाळ हा एक हुशार गृहस्थ वर किल्ल्याचे बचावास होता. त्याला वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. किल्ल्याचे दरवाजे उघडून सूर्याजीने मार्ग शु। २ रविवार ता. ३ नोव्हें. १६८९ रोजी मोगलांचा आत प्रवेश करून दिला. त्यावेळी येसूनाईची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. जिवास अपाय करणार नाही, अशी खानाकडून शपथ घेववून ती मुलांमंडळीसह खानाच्या स्वाधीन झाली' [स्थिरा पृ. २०; २१]. कुलाबा गॅझेटियरकार लिहितात, 'वाईच्या देशमुखीच्या वतनाच्या लोभाने सूर्याजी पिसाळाने मावळ्यानिशी खानास मदत दिली. त्याच्या प्रयत्नांनी गडावरील शिवंदी खानास शरण आली' [NHM I पृ. ३७४; ऐसंसाखं. ५ पृ. २९].

वाईच्या या पिसाळ देशमुखाची रायगडबद्दलची फितुरी इतकी जाहीर झाली आहे की त्याबद्दल जास्त लिहिण्याची जरूरी नाही. त्याचे देशमुखी मिळविण्याचे प्रयत्न व फितुरी यांबद्दलची पत्रे प्रसिद्ध झाली आहेत [उदा. ऐसंसा. खं. ५ पृ. २५, २७, २८; पेद. ३१ ले. ८५]. पण त्याचेव्यतिरिक्त आणखी फितुर होतेच. 'छत्रपति (राजाराम) रायगडाहून कर्नाटकांत गेले. रायगड व इतर किल्ले गनिमाने घेतले. त्यावेळी जेथे देशमुख गनिमास सामील झाले' [राखं. १५ ले. २८१ पृ. २९०, २९१]. असें राजवाड्यांनी आपल्या संशोधनांत प्रसिद्ध केले

आहे. पण या पत्रास ते टीप देतात की पत्र विश्वसनीय दिसत नाही ! आम्हांस असें वाटतें की त्यावेळी, झाली असल्यास, 'न भूतो न भविष्यति' अशा स्वरूपाची फितुरी झाली आहे ! आणखी एक उतारा पहा— 'राजाराम छत्रपतीने चंदीहून आज्ञा केली की संभाजी नरसोबी गायकवाड देशमुख तसे बिरवाडी याचा बाप नरसोजी गायकवाड हा रायगडावर होता. त्याने इतिकादखान गनीम रायगडास येऊन बिलगला असता त्यास भेटून गडावरील हावपाळत्र सांगितली. त्यावरून त्याची देशमुखी जत झाली. नरसोबी गायकवाडाचा हा गुन्हा माफ करण्यातला नव्हे ! पण संभाजी गायकवाडाने जी इमानेइतबारे चाकरी केली, ती ध्यानी घेऊन १०० पातशही होन खंड घेऊन देशमुखी दुमाला केली आहे.' [शिचसा. खं. १० ले. २४].

याबाबत सर जदुनाथ सरकार यांची विचारसरणी महत्त्वाची आहे. ते लिहितात की, ' १६८८ च्या डिसेंबरमध्ये वजीर असदखान याचा मुलगा इतिकादखान यास सैन्य देऊन औरंगजेबाने रायगड काबीज करण्यास पाठविलें. १६८९ ऑक्टो. १९ रोजी त्याने रायगड घेतला. त्याने शिवाजीच्या राण्या, येसूबाई, शाहू, संभाजीच्या व राजारामाच्या मुलांस व बायकांस कैद केले. चिटणीसांची बखर व ईश्वरदास यांचे सयुक्तिक म्हणणें असें की येसूबाई आणि तिचे सहागार यांनी बहुधा असें ठरविलें असावे की, संभाजीचा मृत्यु व राजारामाचे महाराष्ट्राबाहेर जाणे या गोष्टी ध्यानी घेता व महत्त्वाची बरीच माणसें महाराष्ट्राबाहेर गेली आहेत, अशा वेळी रायगडावर असलेल्या सामान्य बिनलढाऊ माणसांचा प्रतिकाराचा यत्न फुकट आहे; शांतपणे शरण जाण्यांतच शाहूचे व सर्वांचे कल्याण आहे' [Aru. भाग ४ था. पृ. १०६]. आम्हांसही हीच विचारसरणी तत्कालीन परिस्थिति ध्यानांत घेता पटते. निदान रायगडावर शरण जावे असे म्हणणारा फार मोठा पक्ष त्यावेळी उत्पन्न झाला असावा. मराठ्यांनी किल्ल्यांबाबत हीच विचारसरणी पुढे अवलंबिली आहे, हें इतिहासाचे वाचक जाणतात. शक्य तेवढा प्रतिकार अशक्य झाल्यास कमीत कमी नुकसान सोसून किल्ला स्वाधीन करणे हेंच धोरण मराठ्यांनी, औरंगजेबाच्या स्वारीचा जोर ओसरेपर्यंत स्वीकारलें नाही काय ? तेंच धोरण रायगडाबाबत येसूबाईने अंमलांत आणलें असें आम्हांस वाटतें.

याबाबत जेथे शकावलीतील नोंद मोठी सूचक आहे. 'कार्तिक महिन्यांत रायगड छल्लिकारखानाच्या स्वाधीन करण्याचे ठरले व तो या दिवशी [शके १६९१ मार्ग. शु. १ रविवार ता० ३ नोव्हें. १६८९] त्याच्या स्वाधीन करण्यांत आला. शाहूस गडावरून तुळापुऱास औरंगजेबाकडे नेण्यात आले. बादशहाने त्यास

सप्तहजारी कैदें व शाहूराजे असें नाव ठेविल्लें व त्यास आपल्या जवळ 'बाळी' मध्ये ठेविल्लें [शिचप्र. पृ. ३५, ४८].

शुल्फिकारखानास रायगडावर खूप द्रव्य सापडलें [कासंपया. पृ. २६]. शाहूबरोबर रायगडावर कित्येक मराठा सरदारांचीं कुटुंबें शुल्फिकारखानाने कैद केली; त्यांत प्रतापराव गुजराचे कुटुंब होते. औरंगजेबाच्या बंदीवासांत प्रतापरावाचा मुलगा खंडेराव याजवर धर्मांतराचा प्रसंग आला. धर्मांतरानंतरही त्याने नामांतर केले नाही. खंडेराव बंदींतून सुटल्यावर दक्षिणेंत आला, त्याच्या मृत्यूनंतर त्याचें वृंदावन कसबे परळी येथें बांधलें [ऐसंसाखं. ४ पृ. ४१]. शाहूबरोबर कैद झालेल्या मडळींतील काही स्त्रिया व मुलें यांना दौलताबादच्या किल्ल्यावर कैदेंत ठेविल्लें. त्यांत, खाफी-खानाने संभाजीच्या मुलींचा उल्लेख केला आहे [ईलिडॉं भाग ७ पृ ३४१]. शिवाजीची जी भार्या शाहूबरोबर कैद झाली, तिला एका स्वतंत्र मोठ्या तंबूत बादशहाने नजरकैदेंत ठेविल्लें. शाहूस' त्याने सप्तहजारी मनसब, सात हजार स्वार, नगारा, निगान दिलें [बुसा. पृ. ७२२]. विठ्ठल विश्वनाथ चैसास याने रायगडावर स्वामीसन्निध राहून एकनिष्ठपणे सेवा केली. गळमाले व ब्रह्मपुरी येथे तो शाहू बरोबर कैदेंत होता. नर्मदातीरीही तो शाहूबरोबरच होता व शाहूबरोबरच तो स्वराज्यांत परत आला [पेद. ३१ ले ९५]. ज्योत्याजी केसकर, उद्धव योगदेव वगैरे कित्येक विश्वासु नोकर येसूबाई बरोबर होते [स्थिरा. पृ. १०३]. मोरोपंत सन्ननीस, राजाज्ञा, कारभारी, कारकून, शागीर्द-पेशा सेवेचे लोक, कारखानदार इत्यादि हजार पांचशे लोक कैद केले [योशाम. पृ. २]. गदाधर प्रल्हाद प्रतिनिधि रायगडचे वेढ्यांत शाहूबरोबर मोगलांकडे हस्तगत होऊन त्याच्याच बरोबर त्याची सुटका झाली. पुढे शाहूने त्यास आपला प्रतिनिधि नेमिले. औरंगजेबाचे कैदेंत तो शाहूची सेवा करीत होता [पेद. ४४ पृ. ८२]. शाहूचे भाऊ मदनसिंग व माधवसिंग यांस आपल्या आयांबरोबर रहाण्याची पद्दतानगी दिली. या सर्वांच्या खर्चाची बादशहाने ध्यवस्था लावून दिली [Aur भाग ४ पृ. ४०६]. इतिकादखानाने सिंहासन फोडलें. हस्तगत झालेली दौलत व दौलतींतील कैद केलेलीं माणसें यांस त्याने कोरेगाव येथे बादशहापुढे रुजू केले. बादशहाने संतुष्ट होऊन त्यास शुल्फिकारखान हा किताब दिला. सूर्याजी

१. येथें संदर्भग्रंथांत 'संभा' असे छापले आहे, तें चूक. वर ठिकठिकाणीं जे संदर्भग्रंथ सांगितले, त्यांतूनही रायगडच्या पाडावाची भरपूर हक्कीकत आली आहे. प्रत्येक ग्रंथाचे विशेष विधान तेवढें संदर्भाने सूचित केले आहे. शिवाय, राखं. १५ ले. ३०१; राखं. २० पृ. ५०; शिचसाखं. ६ पृ. ६९ वर या प्रकरणीं हक्कीकत पहावी.

पिसाळास वाईची देशमुखी दिली. या कैद्यांपैकी माधवसिंग १०-९-१६९८ रोजी मरण पावला. प्रतापराव गुजराचा दुसरा मुलगा जगजीवन हाही या कैद्यांत होता [स्थिरा पृ. २१, १०२, १३३].

औरंगजेबाने, कैदेत असताना शाहूचे लग्न केले; तेव्हा रायगडचा पाडाव करून आणिलेली शिवाजीची भवानी तलवार त्याने शाहूस बक्षीस दिली [स्थिरा. पृ. १३५].

रायगडच्या इतिहासाचें महत्त्वाचें पर्व हें असें शोकरसप्रधान आहे !



१६ रायगडचें पहिलें पारतंत्र्य

रायगड मुल्तिकारखानाचे हातीं पडला व स्वातंत्र्य आणि लक्ष्मी यांचें अपहरण झालें. रायगडवरील दत्तरखान्याचा त्याने नाश केला. त्यामुळे जुने कागद, तहनामे इत्यादि शिवकालीन पत्रव्यवहार नष्ट झाला व मराठी रियासतीचें राजनैतिक स्वरूप समजण्याची अन्वळ दर्जाची साधनें नष्ट झालीं [पेद. ४२ पृ. २२५].

रायगड पडल्यानंतर मोगलांचा अंमल कायम झाल्यासारखा झाला. पण इ. स. १६९० पासूनच मराठ्यांनी पुन्हा डोकें वर काढण्यास सुरुवात केली. या वर्षीचें ऑक्टो. ५ चे पत्र म्हणतें, ' हाली ईशकूपेने आपल्या राज्यांत मामला थाट्ट चाल्लल, ' [शिचसाखं. ६ ले. ११८; राखं. १६ ले. २८ पृ. ४३; राखं. १७ ले. २१ पृ. ३८]. इ. स. १६९० डिसेंबरमध्ये शंकराजी नारायण सचिव लिहितो की, ' स्वामींनी कृपाळू होऊन रायेगडापासून कोकणपट्टीही स्वाधीन केली. रामचंद्रपंतांस मजमुचा कार्यभाग सांगून त्याच्या स्वाधीन कऱ्हाडपासून पलीकडे वरघाट, रायेगडापासून आलीकडे कोकण × × × गोकर्णपावेतो केली, घनाजी जाधव आमच्याकडे, संताजी घोरपडे रामचंद्रपंतांकडे असावेत, असा तह केला ' [ऐसंसा. खं. १ ले. ७६ पृ. ६६]. यावरून छत्रपति राजारामाचे, गेलेला रायगड व एकूण प्रांत मिळविण्याचे हेतु व प्रयत्न आपणास समजतात. इ. स. १६९१ जून ४ रोजी राजारामाने हणमंतराव घोरपडे व त्याचा नातलग कृष्णाजी यांस सरंजाम ठरवून दिला. त्यावेळी राजाराम लिहितो, ' महाराष्ट्रधर्म पूर्ण रक्षावा हा तुमचा संकल्प जाणून उभयतांस जातीस व फौजसर्चास सहा लक्ष होनांची नेमणूक चालविण्याचा निश्चय करून दिधली असे. पैकी रायगड प्रांत..... काबीज केल्यावर पाऊण लक्ष होन द्यावयाचा निश्चय केला असे ' [त्रै. वर्ष १६-१; शिचसाखं. ५ ले. ६; स्थिरा. पृ. ४७].

इ. स. १६९२ मे १३ या दिवशी राजारामाने मावळांतील लोकांस एक पत्र लिहिलें; त्यांत म्हटलें आहे, ' सांप्रत रायगड हस्तगत करून घेणे हें कार्य बहुतच खोर आहे, हें रामचंद्रपंताने तुम्हांस सांगितलें आहे. तुम्ही गड घेण्याच्या यत्नात आहा.

सध्यां आम्ही आबाबी सोनदेव यास पाठविले असून त्यास रायगड हस्तगत करण्याची आज्ञा केली आहे. ते करावयाचें राजकारण करितील. तुम्ही त्यांस अनुकूल होऊन रायगडची 'हारी' करावी. स्थल हस्तगत करून फत्तेचें वर्तमान कळवा; तुमचे विशेष उर्जित करू' [राखं. ८ ले. ४३ पृ. ४६]. पण किष्ठा मराठ्यांचे हातीं आल्याचें दिसत नाही.

यावेळीं रायगड कोणाच्या ताब्यांत होता, याची हकीकत आता नवीन साधनां-मुळे आपणास प्रथमच समजून येत आहे. खंडो बल्लाळच्या घराण्याची एक शाखा महाडबळपोलादपूर येथे चित्रे आडनावाने नांदत आहे. त्याजकडील साधनांच्या आधारे ती येथे देतो.

मोगलाईं झाली. परगणे महाड मौजे लाडवली येथे इतकादखानाच्या सैन्याचा तळ पडला. रायगड घेतल्यावर त्याने राजा सूरसिंग यास किळेदार नेमून गडावर ठेविले. बेदरहून सैर्यतखान यास आणून वाडी येथे ठेविले. फत्तेजंगखान फौजमुद्रा पाचाड येथे येऊन राहिला. रयतेस कौल दिल्यावर पाचाडकडील जमीदार व वतनदार फत्तेजंगखानास रजु झाले व तेथील कारभार सुरळीत चालू झाला. वाडीकडील मागाचा अंमल सैर्यतखान चालवू लागला. तो जंजिन्याच्या शिर्डीपैकी महत्त्वाचा अधिकारी असल्यामुळे रायगडच्या परिसरांत मोगल व शिर्डी यांचा दुतर्फा अंमल सुरू झाला.

पण, लवकरच फत्तेजंगखान मरण पावल्यावर अब्दुल रजाखान हा पाचाड-कडील प्रदेशावरील अधिकारी झाला. त्याच सुमारास रायगडचा किळेदार राजा सूरसिंग मरण पावला. तो मोगली अधिकारी असल्याने, त्याचे पश्चात् रायगडचा कारभार कोणी करावा, याबद्दल बादशाही हुकूम मिळविण्यासाठी रायगडवरून दिवाण कपूरचंद बादशहाकडे खाना झाला. बादशहाने राजा सूरसिंगाचा मुलगा राजा शिवसिंग यास रायगडची किळेदारी व पाचाडची फौजदारी असे दोन्ही अधिकार दिले व अब्दुल रजाखान यास आपणाकडे बोलावून घेतले.

औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत रायगड व पाचाड येथील मोगली अधिकारी या नात्याने राजा शिवसिंग हाच कारभार करित होता. इ. स. १७०७ मध्ये मोगली सैन्य मराठी प्रदेश सोडून व स्वारीचा पसारा आवरून दिल्लीकडे निघाले; त्यामुळे राजा शिवसिंग यासही आपला अधिकार सोडून दिल्लीकडे निघण्याचे ठरवावे लागले. त्याने रायगड व पाचाड येथील आपला कारभार शिर्डी याकूदखान याच्या हवाली केला. त्याच्या मदतीने तो पुण्यास येऊन मुख्य मोगली सैन्यांत दाखल

शाला. शिद्दीने त्यास पोहचविण्यास भर्म सावंत व होन सावंत सुभेदार सत्तेन्य दिले होते.

यानंतर अंजिन्याहून शिद्दी याकूदखान याचे मार्फत रायगडकडील प्रदेशाचा कारभार चालू शाला. शिद्दी जोहार हा रायगडचा किल्लेदार शाला.

पेशवे दत्त र. नं. ८७ मध्ये रायगडच्या व्यवस्थेसंबंधी एक अप्रसिद्ध, महत्त्वाचा कागद आहे, त्याचा सारांश येथे उद्धृत करतो. त्यायोगे, शिद्दीने रायगडच्या बंदोबस्तासाठी नेमलेली माणसें, त्यांचा हुद्दा व त्यांचा सरंजाम याबद्दल आणखी कल्पना येईल.

किल्ले इस्मालगड रूर्फ रायगड-सरंजाम कलमें.

अजम सिद्दी जोहार किल्लेदार याचा सरंजाम- १ पालखी सरंजामसमेत, २ दरोबस्त इनाम गाव, ५ सोन्याचे ताट उत्तम प्रत, घोडा बक्षीस १.

सरनोबत याचा सरंजाम- शिद्दी अब्दुल्ला व हर सरनोबत यांस सरंजाम- घोडा बक्षीस १, दरोबस्त इनाम गाव १.

शिद्दी सैद- राजहुडा सरनोबत- घोडा १, गाव दरोबस्त इनाम १, सोन्याचे ताट १, सोन्याची वाटी १.

[शिद्दी सैदच्या] बेट्याचा सरंजाम- घोडा १, सोन्याचे ताट १ व ५० घोड्यांचा सरंजाम.

शिद्दी सालीम यास रायगडच्या महादरवाजाचा सरनोबत म्हणून नेमण्यात आले. तो पाचाड येथे रहात असे व तेथेच त्याचे घर व कब्रिला होता.

परशराम केशव सबनीस-यास पालखी १, इनाम दोन गाव, घोडा व सोन्याचे ताट असा सरंजाम नेमिला.

त्याचा मुलगा खंडो परशराम सबनीस यास घोडा १, सोन्याचे ताट १ व २५ घोड्यांचा सरंजाम दिला.

कृष्णाजी हराजीराव येरुणकर नामजाद सुभेदार यास सरंजाम-पालखी, घोडा, इनाम गाव २, सोन्याचे ताट १.

आनंदराव कृष्णाजी येरुणकर-सरंजाम- घोडा, सोन्याचे ताट, २५ घोड्यांचा सरंजाम.

गणेश शामजी मजमदार-सरंजाम-इनाम गाव १, सोन्याचे ताट १ घोडा १.

निळो शामजी सबनीस-इनाम गाव १, सोन्याचे ताट १, घोडा १.

नाईक शामची-दरोगा कारखाने—यासी सरजाम-रुप्याचे ताट १.

याशिवाय, आनंदराव शिकें, महिमाजी पालांडे इत्यादि अनेकांस रायगडवर काम करण्याबाबत सरजाम नेमून दिल्याचा उल्लेख आहे.

या दोन अप्रसिद्ध कागदांच्या आधाराने आपणास इ. स. १६८९ ते १७०७ या अठरा वर्षांच्या काळांतील इतिहास कळत आहे. पुढील पंचवीस वर्षांत काय घडले, याचा पत्ताच नाही !

१. थोरले शाहू महाराज चरित्र पृ. ११३ वरील रायगडसंबंधीची चिट्ठ्यांची माहिती मोघम व चुकीची.



१७ रायगड शाहूने घेतला

मराठयांवरील बादशाही आक्रमण संपलें आणि शाहूची सुटका झाली. भावी बादशहाच्या वतीने मुल्फकारखानाने शाहूस सांगितले की शिवाजीच्या वेळचे 'स्वराज्य' तुमचे स्वाधीन केले असून तुम्ही त्याचे पूर्ण मालक आहात. तुम्ही जा व खुशाल राज्य करा.

दीड तप बादशाही नजरकैदेत घालविलेल्या शाहूस आपल्या आज्ञाचें राज्य परत मिळणे ही गोष्टच एवढी मोठी होती की, त्याने मुल्फकारखानाचे म्हणणे मान्य केले व तो महापट्टांत आला. ताराबाईचा विरोध मोडून काढण्यास त्याला जवळ जवळ दहा वर्षे लागली. त्यामुळे आपलें राज्य संपूर्णपणे ताब्यांत घेऊन तेथे आपल्या मनाजोगी व्यवस्था घडवून आणण्यास त्यास सवड झाली नाही. बादशहाकडून सनदा आणून आपल्या राज्याची निश्चित सरहद्द ठरविणे, ही गोष्ट होण्यास तब्बल दहा वर्षे लागली.

रायगडकडे शाहूचे चित्त इ. स. १७१७ मध्ये प्रथम वेधलें. या वर्षी शाहूने शामजी बछ्छाळ देशाधिकारी यास आज्ञा केली की पिलाजी शिर्के व देवजी शिर्के हे मामले रायरीचे सरदेशमुख असून मावळचे सहा व कोकणचे सहा अशा बारा महालांची सरदेशमुखी शिर्के यांची आहे. शिर्क्यांचा मुतालिक दलपतराव पाताणे प्रभु ही सरदेशमुखी वळकावून बसला आहे. छत्रपति राजाराम यांनी पूर्वी शिर्क्यांच्या बाजूने जो निकाल दिला, तो आम्हास मान्य असून शिर्क्यांची सरदेशमुखी त्यांची त्यास द्यावी [ऐसंजा. खं. ५ पृ. २३]. इ. स. १७१८ मध्ये शाहूने पुन्हा आदेश दिला की कान्होजीराव शिर्के हे मामले रायरीची सरदेशमुखी अनुभवतील [राखं. ३ ले १४५ व १५७ पृ. १३३ व १५० ते १६३]. ज्यावेळी हे न्याय-

निवाडे शाहू करीत होता, त्यावेळीं मामले रायरीचा तो छत्रपति असला, तरी तेथे प्रत्यक्ष सत्ता मात्र जंजिऱ्याच्या शिंदीची होती.*

इ. स. १७९८ मध्ये बाळाजी विश्वनाथाने दिल्लीस जाऊन स्वराज्याच्या सनदा मिळवाव्यात व येसूबाईस सोडवून आणावे म्हणून शाहूने पाठविले त्यावेळीं एक यादी त्यास दिली; तीत लिहिले होते की 'स्वराज्य थोरले कैलासवासी स्वामीचे प्रमाणे रायगड व वरकड गड कोटदेखील करून घेणे. (२) कोकणपट्टीदेखील राजपुरी, चौथ व सरदेशमुखी, स्वराज्य व वरकड साधेल त्याचें फर्मान पृथकाकरे करून घेणें' [ऐपले. ६ पृ. ८; थोशामच. पृ. ५१].

आपलें राज्य स्थापन झालें, तरी जोपर्यंत आपली राजधानी आपल्या ताब्यांत येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण शिवछत्रपतींचे पूर्ण वारस ठरू शकत नाही, अशी शाहूची भावना होती. शिवाय, शाहूचें जन्मस्थान माणगाव तालुक्यांत गांगवली येथे नदीकाठी आहे; हे ठिकाण मूळच्या स्वराज्यातील असून ते त्यांच्या ताब्यांत आले नव्हते. ज्या ठिकाणीं जिजाबाई रहात, ते पाचाड शत्रूच्याच ताब्यांत होते !

स्वराज्यांतील अत्यंत महत्त्वाचा भाग जंजिऱ्याच्या शिंदीच्या ताब्यांत असून याहा हा बादशहाचा ताबेदार होता. तेव्हा, शिंदीस सांगून हा भाग बादशहाने वस्तुतः शाहूच्या ताब्यांत द्याव्यास पाहिजे होता. औरंगजेब जिवंत असेपर्यंत बादशहाचा शिंदीवर काहीतरी दाब होता. पण उत्तरेकडे बादशाहीचा अपकर्ष होत असताना केवळ बादशहा कळवितो, म्हणून हातचा प्रदेश घालवून वसण्याइतका अव्यवहारीपणा शिंदीमध्ये नव्हता. रायगडचा किल्ला ताब्यांत राहिल्याने शिंदीचा आणखी एक फायदा होता. ज्यावेळीं मराठ्यांचा बराच प्रदेश बादशहाने शिंदीच्या ताब्यांत दिला त्यावेळीं त्याला बादशहाकडून दरसाल तीन लक्ष रुपये मिळावेत, सुरतच्या सुभेदाराने ते द्यावेत, असा करार झाला होता. ते त्याला अनेक वर्षे मिळत होते. शिवाय शिंदीस किनाऱ्यावरील संरक्षणासाठी आरमारबद्दल आणखी दोन लक्ष रुपये दरवर्षी मिळत [BS ले. ५९, ६० पृ. २१६]. ही उत्पन्नाची बाब आपल्या हातून सुटायी असें शिंदीस वाटणे शक्य नव्हते; म्हणून शाहू सुटून आला व स्वराज्याचा कायदेशीर मालक ठरला, तरी हा प्रदेश शिंदीने आपल्या हातचा जाऊ दिला नाही. अनेक उद्योगांत गुंतलेल्या पेशव्यास शाहूच्या वतीने ह्या प्रदेशाकडे लक्ष देण्यास १७३३ साल उजाडलें.

* राल. ११ लेख ७२ व शिवचाल. ३ पृ. ५१ वर शिंदीच्या सरदेशमुखीबद्दल अधिक मजकूर पहा.

इ. स. १७३३ च्या फेब्रुवारीत जंजिऱ्याच्या सत्तेचा आधार शिद्दी रसूल मरण पावला त्यास अबदुल्ला नावाचा थोरला मुलगा असून शिद्दी संबुल, अंबर, रहयान याकूब, हसन असे आणखी पाच मुलगे होते. शिवाय, शिद्दी अबदुल्ला याचा रहमान नावाचा मुलगा हा आणखी एक वारस होता. यावेळी जंजिऱ्यास एक पराक्रमी सरदार होता, त्याचें नाव शेख याकूब ऊर्फ शेखजी. तो मूळचा कोळी असून हबशांच्या कारभारांत त्याचे मोठें वजन होतें. या सर्वांचें आपसांत वितुष्ट असून मुख्य अधिकारी कोणी न्हावयाचे याचा वाद रसूलचे मरणामुळे उत्पन्न झाला. शेखजीस आपल्या बाजूस वळवून घ्यावे, असे यशवंत महादेव पोतनीस याने ठरविले. पोतनीस व शेखजी यांचे कारस्थान ठरलें की शेखजीने मराठ्यांस सर्वतोपरी साहाय्य करावें आणि त्याचा मोबदला म्हणून मराठ्यांनी शेखजीस आरमारचें आधिपत्य, हबशांच्या सर्व मुलुबाची सुभेदारी, कित्येक किल्ले, इनाम गावें, पेणपासून कोल्हापूरपर्यंत तळक्रोंकणांतील सरगोंडपणाचा हक्क इतके द्यावे. शेखजीच्या भावास मराठ्यांनी रायगडची किल्लेदारी द्यावी [पुशा. पृ. २१५, २१६]. या कारस्थानांतून जंजिरामोहिम निर्माण झाली. आंगऱ्याचें आरमार तयार झालें; बाजीराव पेशवा जंजिऱ्याच्या समोर खोकरी येथे सैन्यासह येऊन दाखल झाला व मराठ्यांचे बरेच सैन्य रायगडच्या बाजूस स्वारी करण्यास सिद्ध झालें. मोहिमेसाठी शाहूने स्वतः खर्च पुरविण्याचे ठरवून पत्रव्यवहार चालविला. अंबाजीपंत पुरंदरे यांनी बाजीरावास लिहिले की उदाजी चन्हाणास दोन हजार प्याद्यानिशी शाहूने मोहिमेसाठी बोलविले आहे: तेही लवकरच येतील. सैन्य महाडजवळ एकत्र होईल. यशवंतराव पोतनीसाच्या कारस्थानास अनुसरून बाजीरावानेही रायगडावर भद करण्याची सिद्धता यावेळी केली होती. ' रायगडावर काही पैगामही लागला आहे. सत्य मिथ्या तहकीक तह किंवा नाही कळले नाही, ' असें त्यावेळचा एक पत्रलेखक लिहितो [कासंपया. पृ. ४५]. २६ मे १७३३ रोजी बाजीराव अंबाजीपंत पुरंदरच्या लिहितो की ' रायगड हातीं यावासा आहे. तो न आला तरी तेथेही दीड-दोन हजार फौज बंद करणे लागेल ' [पुद. भाग १ ले. १०३]. दुसऱ्याच म्हणजे मे २७ रोजी बाजीराव कळवितो की ' खानजादा जंजिरा किल्ल्याबाहेर आहे. तो म्हणतो की मला शाहूने जंजिऱ्यात स्थापन केले, तर स्थापनेनंतर चार महिन्यांनी रायगड पेशव्यांच्या स्वाधीन करीन. जंजिऱ्यांत असलेले शिद्दी संबुल व शिद्दी अंबर यांचा रायगड देण्याचा विचार नाही; तेव्हा खानजादास जंजिऱ्यांत स्थापन केले म्हणजे रायगड हातीं येईल. ' [पुद. भाग १ ले. १०६] बाजीरावाच्या या पत्राने त्याचे कारस्थानाचा सुगावा लागतो. बाजीरावाचे ७।८ शे सैन्य मे ३० च्या सुमारास पाचाड येथे जाऊन राहिलें होतें; त्याने तेथे आपला चौकीपहारा बसविला

होता. फत्तेसिंग भोसल्याचे सैन्यहि तेथे आले होते. अशा वेळी महाडहून प्रतिनिधी आपले सैन्य घेऊन पाचाडास गेले. त्यांनी जाहीर केले की शाहूच्या आज्ञेने मी रायगड हस्तगत करण्यास आले आहे [पेद. ३ ले.]. या योगाने बाजीरावाच्या सैन्यांत थोडी चूळबूळ झाली.

प्रतिनिधीचें महाड व पाचाड येथील आगमन इतके आकस्मिक होतें की बाजीराव व आंगरे यांस त्याची दादच नव्हती ! मे ३१ रोजी सेखोजी आंगरे बाजीरावास लिहितो की मंडणगड काबीज झाला असून आता आपण रायगड घ्यावयाचा; त्याचा विचार तुम्ही केलाच असेल [पेद. ३३ ले. १५]. यावरून असे स्पष्टच वाटते की प्रतिनिधींनी आपल्या आगमनाची वार्ताच त्यास लागू दिली नाही. ता. २ जूनच्या पत्राने फत्तेसिंग भोसल्याने शाहूस कळविले की प्रतिनिधी पाचाडास आले असून आमच्याकडे रायगडावरील जें राजकारण म्हणजे फितुरीची सूत्रे आली होती, त्यांबाबत आता आम्ही त्यांसच प्रमुख केले आहे [पेद. ३० ले. १५]. याचा उषड अर्थ असा की पाचाडास आल्यावर प्रतिनिधीने दोन दिवसांत फत्तेसिंग भोसल्याचे सैन्य अनुकूल करून घेऊन आपल्या लगामी लावले व गड घेण्याच्या इष्टीने पुढे पाऊल टाकलें. फत्तेसिंग शाहूस पुढे लिहितो की बाहात्कारे खानजाद्यास पुढे करावे, रायगड घ्यावा; रायगड जिल्हा घ्यावा; व तो तूर्त छत्रपतींचा म्हणजे हुजूरचा म्हणून ताब्यांत ठेगवा, असे आम्ही व प्रतिनिधींनी ठरविले आहे. आज अशी वेळ आहे की रायगड व रायगड जिल्हा आपल्या हाती येतील. फत्तेसिंग शाहूजवळ तक्रार करतो की येथें जमलेले लोक मात्र भ्याड आहेत. सैन्यासाठी जी रकम दानशे सैनिकांबरोबर तुम्ही धाडलीत, ती शिंदीच्या पाऊणशे लोकांनी छपा घालून पळवून नेली. लोकांचे समाधान केले आहे पैसे उसने काढले आहेत; पुन्हा ऐवज पाठवा. रायगड हाती येतो हे निश्चित समजा.

शिंदीच्या लोकांनी पैसा पळविला हा मराठ्यांचा दुबळेपणा तर खराच; पण याचा अर्थ स्पष्टच होतो की शिंदीच्या टोळ्यांनी आता चोरटे हल्ले रायगडच्या बाजूकडील मराठी सैन्यावर सुरू केले होते. ता. ३ जून रोजी सेखोजी आंगण्याने बाजीरावास जें पत्र लिहिलें आहे, त्यांतही अशीच एक तक्रार लिहिली आहे. सेखोजी लिहितो, 'रायगडावरील प्रतिष्ठित लोक आले. आम्ही त्यांचे मुद्दे कबूल केले व किल्लेदाराचा कबिला, ऐवज व पालवी असा जमाव बरोबर देऊन त्यांची खानगी केली. हें वर्तमान जंजिन्यास कळताच जंजिन्याहून चार गलबतें निघालीं. गलबतांतील लोकांनी वरील जमावास भालगाव येथे गाठले व त्यावर हल्ला करून रायगडच्या किल्लेदाराचा कबिला धरून नेला; काही लोक मारले. रायगडचें कार्य फसलें. मी

पूर्वीच सूचना दिली होती पण तुम्ही मानली नाहीत' [पेद. ३३ ले. २०] सारांश, रायगडचा किल्ला मराठ्यांच्या हातीं पडू नये म्हणून जंजिन्यांत कोंडला गेलेला शिद्दी आपल्याकडून खूप प्रयत्न करित होता, पण तो ५ जून १७३३ रोजी मराठ्यांनी घेतला. ६ जून १७३३ या दिवशी रायगड घेतल्याची पत्रे घेऊन स्वार सातान्यास पोहोचले व त्यांस इनामें मिळालीं [पेद. ३० पृ. ३७९]. रायगड जिंकण्याचे सर्व भेय प्रतिनिधींस मिळाले [राखं. २ पृ. ६८ ब्रच. पृ. ५०; शिचसाखं. ६ ले. १२५]. फत्तेसिंग भोसले हा त्याचा मदतनीस असल्यामुळे भेयाचा काही वाटा अर्थातच त्यास दिला पाहिजे. या लढाईत नारायणजी झुजारराव देशमुख ता. कादनखोरे मराठ्यांतर्फे लढत होता.

रायगड जिंकण्याची शाहूस यावेळी इतकी निकड वाटत होती की अंबाजी च्यंबक पुरंदरे, पिलाजी जाधवराव या सरदारांससुद्धा त्याच्या आग्रहास्तव रायगडच्या परिसरांत उतरावे लागले. ता. ७ जून रोजी पुरंदरे रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे मुक्कामास आला. त्याची व येसाजी गायकवाडाची पाचाडास भेट झाली. त्यावरून त्याचे ध्यानांत आले की रायगड तालुका मराठ्यांचे ताब्यांत रहाण्याच्या दृष्टीने शेखजीस प्रसन्न ठेवणे अवश्य आहे. त्याने दादोबा पुरंदरान्यास लिहिले की शाहूने शेखजीस गोड पत्र लिहून संतुष्ट करावे. पिलाजी जाधव कोकणांत उतरला, तो मात्र चिमाजी आप्पाच्या सांगण्यावरून बाजीरावास साह्य करावे म्हणून. त्याने ८ जून रोजी आपण कोकणांत उतरल्याचे बाजीरावास कळविले व लिहिले की खोकरीचे राजकारण तुम्ही स्वतःच खेळवीत आहात तेव्हां तें साधेल; पण रायगड हातीं येऊन तुम्ही यशस्वी व्हाल यांत संशय नाही [पेद. ३३ ले. २७ व पुद. भाग १ ले. १०७].

रायगड घेतल्याचे वृत्त चिमाजी आप्पास १२ जूनच्या सुमारास कळले, तें सातारहून आलेल्या पत्रावरून ! तो विचारतो की रायगडावर कोणाचे लोक चढले ? किल्ला सध्या कोणाच्या ताब्यात आहे ते कळवा [पेद ३ ले ७]. रायगड मराठ्यांनी जिंकल्याची बातमी मुंबईस १४ जून रोजी कळली. त्यांस कळले की रायगडचा दुर्गम किल्ला फितुरीमुळे मराठ्यांच्या हातीं पडला [BS ले. ४९ व ५४ पृ. २१३, २१६].

रायगड हातीं आल्याने शाहूस अतिशय आनंद झाला. त्याने दरबारांत उद्गार काढले की आपण स्वतः रायगडास जाणार ! नारबा मंत्री यास बाजीरावाकडे

१. राखं. २ पृ. ६८ वरील नोंदीच्या आधारें सरदेसाई ८ जून १७३३ ही तारीख देतात. पण ती बरोबर नाही. तेथें '६ मोहरम' ही छापण्याची चूक असावी. '३ मोहरम' पाहिजे असें आम्हांला वाटते.

राजपुरीस घाडणार !! यमाजी शिवदेव व उदाजी चव्हाण यांस अंजनवेलीस पाठवून तेहि किष्ण येणार ! अर्थात् हे त्याचे उद्गार आनंदाच्या उद्रेगाचे आहेत. त्याने स्वतःच्या हाताने लिहून कळविले की घेतलें स्थळ आपल्या हातीं सुरक्षित राहिल, अशी खबरदारी घ्या. आम्ही स्वतः भावणांत रायगड व इतर जिंकलेले किळे पहावयास येणार आहेत. शिवाजी महाराज, आबासाहेब संभाजी महाराज व काकासाहेब राजाराम महाराज व मातुश्री ताराबाईसाहेब या कोणास जें कार्य करता आलें नाहीं, तें कार्य फत्तेसिंग बाबा, प्रतिनिधी व पंतप्रधान यांनी केले, ही कीर्ति जगत्रयीं निजामुस्मुल्क व दिखीच्या पातशाहापावेतो शाली ! हा लौकिक कायम राहिला पाहिजे [राख. ६ ले. ८६ पृ. १९५ : पुशा. पृ. २१९, २२४]. शाहू मनाचा उदार आणि हाताचा सढळ होता. त्याने प्रतिनिधींचा व पंतप्रधानांचा गौरव करण्याचे ठरवून दोघांस बहुमानाचीं वळेंही पाठवून दिलीं.

प्रतिनिधींनी बाजीरावाशी या प्रसंगीं सवत्या सुम्याचें जें वर्तन केलें, त्यायोगे बाजीराव चिडला व यापुढे प्रतिनिधींस योग्य धडा शिकविण्याचें त्यानें ठरविलें. आंगरे, पिलाजी जाधव आंगऱ्यांचा दिवाण रघुनाथप्रभु, आंगऱ्यांचा नामवंत सरदार बाकाजी नाईक महाडिक हे बाजीरावास पूर्ण सामील झाले व प्रतिनिधी आता एकटा पडला. मराठ्यांत पडलेली ही फट शिहीच्या पथ्यावर पडली. शिहीसरदार अति चाणाक्ष म्हणून इतिहासांत प्रसिद्ध आहेत. बाजीरावाशी शिहीचें संगनमत सुरू झालें. आंगऱ्यांनीं तर बाजीरावास पत्रें लिहून सुचविण्यास सुरुवात केली की, शाहूने स्वतःच या जंजिरा मोहिमेबाबत तीन सूचना केल्या आहेत. तुम्ही ही मोहीम सर्वस्वी आपल्या आंगावर घ्या. तुम्हीआम्ही हे काम करू व शिहीचा मुख्य वाटून घेऊं. रायगड ही तऱ्हाची जागा असल्यामुळे त्याखालीं असलेला प्रदेश व प्रत्यक्ष रायगड छत्रपतींच्या ताब्यांत रहावा. शाहूने प्रतिनिधींस आता अंजनवेल घेण्यास घाडले आहे. रायगडचें राजकारण आपण केलें व तो जिंकण्याचें भ्रय प्रतिनिधींने घेतलें. आता अंजनवेलबाबत तसें होऊ देऊ नका. एकटा प्रतिनिधी काहीच जिंकू शकत नाही व ताब्यांतही ठेऊ शकत नाही [पेद. ३३ ले. ४२, ४८; पेद. ३ ले. ४३].

जंजिरामोहिमेच्या दृष्टीने इ. स. १७३३ हें वर्ष मराठ्यांस अतिशय अनुकूल गेलें. इ. स. १७३३ च्या जुलै ७ रोजी शाहूने उमाबाई दाभाडे हीस पत्र लिहून कळविले की 'जंजिऱ्याच्या शिहीने अमर्यादेने वागून कोकणांत उत्पात आरंभिला; म्हणून फत्तेसिंग भोसले, प्रतिनिधी व पंतप्रधान यांस पाठवून आम्ही मोहीम आरंभिली. रायगड आदि करून कोकणांतील गडकोट हबशाकडून घेतले मुख्य कानीज केला. जंजिरा व दोनचार स्थळें फक्त राहिली आहेत [शा. रो. पृ. २१, २२ कलम

५८]. यावरून मराठ्यांच्या आरंभीच्या घडाडी आणि पराक्रमाचा प्रत्यय झेतो; असेच चालू रहाते, तर चारदोन महिन्यांत मराठ्यांनी मारताच्या नकाशावरून शिंदीच्या सत्तेच्या रेषा पुसून टाकल्या असत्या.

पण प्रतिनिधीच्या सवत्या सुव्यामुळे परिस्थिति पालटली. स्वतः बाजीराव व आंगरे शिंदीस राखावे असे म्हणू लागले व पाताळयंत्री इंग्रजी शिंदीस अनुकूल होऊन त्यास जीवदान मिळाले. शिंदी सात आरंभापासूनच जंजिन्याबाहेर मोकळा राहून दक्षिणकोकणांत ठिकठिकाणी प्रतिकार करीत लढत होता. आता शिंदी अंबर अफझानी जंजिन्यातून निसटला व तोही शेर झाला. आंगन्यास गुंतविण्यासाठी इंग्रजी आरमार व सैन्य शिंदीच्या बाजूने युद्धांत पडले व मराठ्यासच शह लागण्याचा प्रसंग घडू लागला. इ. स. १७३३ जुलै २८ पूर्वी शामलाने बाणकोट घेतला; तेथील पंतप्रधानाची चौकी मारली व गोवेले, गोरेगाव विन्हेरे, तुडिल यांवर त्याचा अंमल पुन्हा कायम झाला. महाड, पाचाड, रायगड येथून स्वान्या करीत असलेल्या मराठी सैन्याचा दाब शामलवर राहिला नाही [पेद. ३३ ले. ५१].

शिंदीचे सैन्य रायगड पुन्हा ताब्यांत आणण्याच्या वाटचालीस लागले व पूर्वीचीच परिस्थिति उत्पन्न होऊन मराठ्यास पराभूत होण्याचा नामुष्कीचा प्रसंग येणार, असे दिसून येताच इ. स. १७३३ डिसेंबर अखेरीस शाहूने प्रतिनिधीशी पुन्हा एकदा रायगडबद्दल चर्चा केली. त्यावेळी प्रतिनिधीने सांगितले की शाहूने दरसाल ४० हजार रुपये दिल्यास मी रायगडवर दीड हजार सैनिक ठेवून रायगड राखतो. शाहूने त्यावर म्हटले की तुम्हास स्थल द्यावयाचे व पैसेहि द्यावयाचे मग आमचे स्थल आम्हीच राखतो; तुम्ही तुमच्या तैनातीच्या प्रदेशांतून बेगमी द्या म्हणजे झाले ! [पेद. ३ ले. १३३]. मग शाहूने बाजीराव व चिमाजी आप्पास आशापत्र धाडले की मातबर सरदारानेगेवर फौज पाठवा. चिमाजीआप्पाने स्वतः घाटावर अगर रायगडच्या माचीस अगर रायगडच्या पायथ्याशी रहावे [पेद. ३ ले. १३६]. शाहूने पेशव्यांच्या मदतीसाठी सैन्य पाठविण्याची व्यवस्था केलीच होती. तें सैन्य त्त. ५ जाने. १७३४ रोजी पोलादपुरास दाखल झाले. बाजीरावाचे सैन्यही घाटाखाली उतरले.

१. पेद. ३ ले. १३३ ची संपादकीय तारीख ७-१२-१७३५ आहे; ती २९ डिसें. १७३३ पाहिजे.

२. पेद. ३ ले. १३६ ची संपादकीय तारीख १०-१२-१७३५ आहे. ती १ जाने. १७३४ पाहिजे.

हुजुरातीचे म्हणजे खुद्द शाहूचे सैन्यदेखील या सैन्यास मिळाले. बाजीरावाने पुण्याच्या वाणीबकालास सख्त ताकीद दिली की महाडमार्गे लष्करास सर्व तऱ्हेचे जिनस पुरविण्याची व्यवस्था करा [पुद. भाग १ ले. १११] मराठी सैन्याचा जमाव रायगडच्या पायथ्याशी जमू लागला. शाहूचा सरदार बाजी भीमराव ता. ९ जाने. १७३४ रोजी छत्रनिजामपूर येथे येऊन पोहोचला. सोमवंशी बंधु, हरि मोरेश्वर पंतराजाशा, कृष्णाजी पवार, विश्वनाथ पवार, उदाजी पवार व देवराव मेवड्याम, वार्डेचा शेखमिरा, राघो व्यंकटेश, कृष्णराव खटावकर, आनंदराव बहिराव इतक्यांच्या सैन्याचा जथा रायगडभोवती पायथ्याशी पडला. या सरदारांनी ता. १० जानेवारीस इ. स. १७३४ रोजी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या वाडी गावावर चाल केली. ठिकठिकाणी नाकी धरून शिहीने घोर युद्ध मांडलें. शिही अंबर अफझानी युद्धाची शर्थ करीत होता. मराठ्यांनी आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. एकीवर बाजी भीमराव, दुसरीवर उदाजी पवार मुख्य होते. मध्यभागी हुजुरातीचे सैन्य लढू लागले. सूर्योदयाचे वेळी युद्धास तोंड लागलें. मराठ्यांनी प्रथम रायगडवाडी घेतली. नंतर त्याच दिवशी मराठ्यांनी पाचाड घेतलें. बाजी भीमरावाने चांगला पराक्रम केला पाचाडच्या व वाडीच्या लढाईत शिहीचे पुष्कळ लोक कामास आले. रायगडचा गडकरी सैन्य खाली उतरून आला होता. त्यानेही युद्धांत भाग घेऊन दरवाजावरोंल शिहीचा मोर्चा जाळून काढला. शिही अंबरबरोबर पाचसातशे कसलेले योद्धे होते; त्यांच्या बरोबर उदाजी पवाराने गाठ घेतली. उदाजीने त्यांचा मोड केला. खासा शिही अंबर ठार झाला. त्याची पालवी मराठ्यांकडे पाडाव झाली. शिहीने मदारेवर चौकी बसविली होती, ती उधळून लावली व मराठ्यांनी रायगडच्या दरवाजापर्यंत शत्रूला पिटीत नेले. त्यावेळी शिहीच्या उरलेल्या लोकांत पळापळ सुरू झाली. काही लोक महाडास पळून आले. शिही अंबरचे शीर मराठ्यांनी कापून आणले. या युद्धांत मराठ्यांचा नामवंत वृद्ध सरदार, शाहूचा पहिला विरोधक व नंतरचा इमानी सरदार कृष्णराव खटावकर पडला. राजगडचे लोक या युद्धासाठी आणले होते, त्यांतील काही या युद्धांत कामास आले व जखमी झाले [पेद. ३३ ले. १४९, १५०, १६१; योशाम. २

१. पुद. भाग १ ले. १११ ची संपादकीय तारीख '१७३४ डिसें. अशी आहे; ती १७३४ जानेवारी ५ नंतर अशी पाहिजे.

२. पेद. ३३ ले. १६१ ची संपादकीय दिलेली तारीख '१७३५ जाने. अशी आहे; ती इ. स. १७३६ जाने. पाहिजे. याच पत्राचे अधारे ब्रच. ले. ३०५ पृ. २८५ ची तारीख ठरविणे शक्य आहे.

पृ. ९१, ब्रच. पृ. ५४ पृ. २६२ ले. २७८ पुशा. पृ. २३४^१ या युद्धांत राय-
गडचा सरनोबत जावजी लाड शामलाचे हस्ते मारला गेला [पेद. ३३ ले. १६८].
अशा तऱ्हेने १० जाने. १७३४ वा दिवशी मराठ्यांनी रायगडवाडी व पाचाड ही
ठिकाणे जंजिन्याच्या शिद्दीपासून कायमची हिसकावून घेतली व शिद्दीस पुन्हा एकदा
धास्ती उत्पन्न केली.

विजयाची हकीकत शाहूस तावडतोब समजली. पत्राचे उत्तर म्हणून ता. १२
जाने. १७३४ रोजी शाहूने लिहिले ' वाडी येथील शिद्दीचा कोट पाडून टाकावा.
तेथील आणि मदारेवरील तोफा वगैरे सामान रायगडावर चढवावे. पाचाडचा बंदो-
बस्त करावा. तेथील तोफा पाचाडासच राहू द्याव्यात. पण पाचाडच्या तोफा पुढे
रायगडच्या मोर्चेबंदीसाठी नेण्यांत आल्या [पेद. ३ ले. १७३]. शिद्दी अंबर अफ-
जानीचे मस्तक सातान्यास पाठवावे. शिद्दीकडील जे लोक सापडले असतील, त्यांची
डोक्री मारावीत [पेद. ३३ ले. १५२]. शिद्दी अंबर अफजानीची पाठली ता. २९
जाने. १७३४ रोजी शाहूकडे सातान्यास पोहोचली [पेद ३३ ले. १५८]. शाहूच्या
आज्ञेप्रमाणे इ. स. १७३४ च्या जानेवारी १६ रोजी वाडी येथील खैरतखानाचा
कोट मराठ्यांनी पाडून टाकला [शिचसाखं. १० ले. ४८; पेद ३३ ले. १५४].
पाचाडचा कोट यावेळी सचिवपंताचे ताब्यांत आला. तेथे सचिवातर्फे आनंदराव
बहिरव आपले लोक घेऊन बंदोबस्तास राहिला त्याचे जवळ किल्ले प्रचंडगडचे लोक,
खंडा मल्हार नामजाद, दुलबाजी मरळ यांचा जमाव बंदोबस्तास राहिला [राखं.
१६ पृ. १६ ले. ३]. ता. १६ जानेवारी १७३४ रोजी पाचाड येथे लिंगोजी हवाल-
दार व शैखमिरा यांचा मुक्काम असताना शिद्दीचा प्रसिद्ध सरदार शिद्दी सात चार
हजार सैन्यानिशी महाडास आला. त्याने ' आपुस तळें पोटी घेऊन ' म्हणजे या
तळ्याच्या आभयाने लकडकोट बांधून टेहळणीचीं ठिकाणें तयार केलीं. रायगड
पडला तर पडो, पण त्राणकोटची संपूर्ण खाडी आपल्या ताब्यांत ठेवायची, असा
त्याचा इरादा स्पष्ट होता [पेद. ३३ ले. १५४]. ही बातमी कळताच शाहूने
संभाजी आंगन्यास आज्ञा केली की आपले आरमार सिद्ध करा व राय-
गड प्रांती उतरलेल्या आमच्या सैन्याचा पाठपुरावा करा. आंगन्यानेहि
लगेच ती गोष्ट पत्र पाठवून मान्य केली^२ [पेद. ३ ले. १२७]. शिवाय, शाहूने

१. ब्रच. ले. २७८ पृ. २६२ चे साल १७३६ पाहिजे.

२ पेद. ले. १२७ ची संपादकीय तारीख ४-१२-१७३५ आहे ती १८
जानेवारी १७३४ पाहिजे.

अंताजी शिवदेव यासही आज्ञा केली की तुम्ही पाचाड येथे जाऊन तळ घावा ' [पेद. ३ ले. १७२]. त्याने निघण्याचे मान्य करताच शाहूने बाबी भीमराव रेदरेकर यासही पत्र लिहून कळविले की रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे बुनगे ठेऊन सव्या स्वारीनिशी मतगडपर्यंत जा व लढण्यास उद्युक्त असलेल्या शिहीचे कबिले घरून आणा; म्हणजे शिहीच्या सैनिकांचें अवसान खचेल. त्यावर रेदरेकराने शाहूस नम्रपणे कळविले की ' माझा मुक्काम वाडी येथे असता महाराजांचे पत्र येते तर बरे झाले असते. आम्ही पाचाडास आलो; पण तेथें पाणी नसल्यामुळे नातें येथे आले. पाचाड २॥ कोस मागे राहिले असून महाड दोन कोसांवर आहे. नातें बगैरे भागांत शिहीने जाळपोळ केली आहे. अशा स्थितीत आम्ही महाडला शह देण्याचे ठरवीत आहोत. मजबरोबर शेल मिग व लिंगोजी हवालदार आहेत. स्वामीची आज्ञा मानली पाहिजे व शह देण्याचेही साधले पाहिजे, म्हणून हरी गणेश, हिंदुराव घोरपड्याचे लोक, सरलष्कर याची फौज, माणकोजी आटोळे यांचे स्वार, पवारांचे सैन्य, खंडोजी माणकर यांस मतगडकडे आपल्या पत्रानुसार धाडतो. मी स्वतः मात्र शहाचें कामीं गुंतलो असल्याने जाऊ शकत नाही. आनंदराव बहिरवही मजकडे राहातील. एकंदर चार हजार फौज मतगडकडे धाडली आहे. ' [पेद. ३ ले. ११३, ११४] ' शिहीच्या सैनिकांचे कबिले पकडण्याची बंगी मोहिमच यावेळी शाहूने काढविली.

महाडच्या स्वारीकडे जसे शाहूचे पूर्ण लक्ष होते, तसेच रायगडच्या सुव्यवस्थेकडे आणि सुरक्षिततेकडे त्याचे मन यावेळी लागले होते. त्याने सातारा, परळी, वसंतगड, वारुंगड, पांडवगड, वैराटगड, चंदन, वंदन, वर्धनगड, ताथवडा, महिमानगड, सदाशिवगड, यांवरिल शिबंदीतील शेलके लोक काढून त्यास रायगडावर धाडले. धाडलेल्या पाहिल्या टोळींत ६८० असामी असून त्यांत १०५ बंदूकवाले होते. या सैन्याबरोबर विठ्ठलपंत गडानिवीस याचा पुत्र धाडला. रायगडच्या शाकांरासाठी दोन हजार रुपये धाडले. बिंबाजी पवार यास गडाचा हवालदार म्हणून पाठविले त्याचे बरोबर शामजी रुद्र हा मदतनीस दिला. त्यांस ५ शें रुपये पाठविले. नवीन भरती करण्याच्या दृष्टीने दोनअडीचशे मावळे चाकरीस ठेविले. शाहूचा

१. पेद ३ ले. १७२ ची संपादकीय ता. २-१-१७३६ आहे; पण ती २४ जाने. १७३४ पाहिजे.

२. पेद ३ ले. ११३ संपादकीय ता. जाने. १७३५ अशी आहे, ती २४ जाने. १७३४ पाहिजे तसेच पेद. ३ ले. ११४ ची संपादकीय ता. २५-१-१७३५ आहे; ती २५ जाने. १७३४ पाहिजे.

विचार होता की रायगडावर ५ हजारपर्यंत मावळे ठेवायचे आणि त्या दृष्टीने त्याची तरतूद चालू झाली [पेद. ३३ ले. १५७, १६४]. नारोपंत सचिवास त्याने आज्ञा केली की मावळ प्रांतातून एक हजार माणसे रायगडच्या दिमतीसाठी आम्हास द्या [राखं. १६ ले. ८२ पृ. ८१-८२]. रायगड व रायगड प्रांतातील इतर किल्ल्यांवर पोक्त बेगमी असावी, म्हणून शाहूने आज्ञा दिल्या व त्याप्रमाणे मीठ, हळद, मिरे, सुपारी इ. वस्तू रवाना होऊ लागल्या [पेद. ३३ ले. १७५]. शाहू आपलेकडून सर्व तऱ्हेचे प्रयत्न करित होता. पण सरदार मात्र बरेच सुस्त होते. शाकारणीची व्यवस्था जानेवारीत केली, तरी एप्रिल अखेरपर्यंत शाकारणीस पत्ता नव्हता; मुलखाची संचणी झाली नव्हती व प्रांतात व्हावी ती सुव्यवस्था झाली नव्हती [ऐसंसा. खं. १ ले. १२९ पृ. १२७]. असो.

रायगडची मोहीम संपली, तरी जंजिरामोहीम रेंगाळत चालूच होती. शिंदीमध्ये जास्त लढत रहाण्याचे सामर्थ्य नव्हते. हे जसे खरे तसेच घडाडीचे युद्ध करून शिंदीचा नाश करणेही मराठयांस अवघड झाले. मराठयांचे आरमारी सामर्थ्यच प्रामुख्याने कमी पडले. आनंदराव सुमंत यांचेमार्फत शिंदीने तहाचे बोलणे लावले [पेद. ३ ले. १०४]. इ. स. १७३४ च्या डिसेंबरमध्ये शिंदी आणि मराठे यांचा तह झाला. त्या तहाने रायगड व रायगड तालुका मराठयांकडे आला. शाहूने रायगड, महाड व त्याखालील प्रदेश आपणाकडे ठेविला [पुशा. पृ. २२८ राखं. २ पृ. ७७]. आपल्या वतीने पोतनीस यास कारभारी नेमले. इच्छा असली तरी शाहू रायगडावर कधी गेला नाही, व १७७२ पर्यंत पेशव्यांनीही रायगडबाबत फारसे लक्ष दिले नाही. रायगडचे पूर्वीचे महत्त्व गेले; ते त्यास परत लाभू शकले नाही.

१. पेद. ३ ले. १०४ ची संपादकीय तारीख १२।१२।१७३३ आहे; ती ७।१२।१७३४ पाहिजे.

२. पुण्यश्लोक शाहू व पहिला बाजीराव पृ. २२८ वरिल तहाचा सन १७३४ पाहिजे. तसेच पेद. ले. १८३ ची संपादकीय तारीख २६।४।१७३६ आहे; ती १८ मे १७३४ पाहिजे.

रा. जी. ८



१८ रायगडवर पेशव्यांची सत्ता स्थापन झाली

इ. स. १७३५ पासून सन १७७२ पर्यंत रायगड तालुका हुजूरचा प्रदेश होता. शत्रूने वक्रदृष्टी वळविल्यास, त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांची होती; पण कारभारी नेमणे, तालुक्याचे जमाखर्च पहाणे वगैरे गोष्टींबाबत पेशव्यांस अधिकार नव्हता. शाहूने या तालुक्याचा कारभार यशवंत महादेव यांस सांगितला.

यशवंत महादेव यांचे घराणे मूळचे भोरप येथील. शाहूजवळ राहून त्यांनी स्वारीची पोतनिशी बरेच दिवस सांभाळली. त्यामुळे शाहूने उरवडे हा जत झालेला त्यांच्याच घराण्याकडील पूर्वीचा गाव त्यांजकडे चालू केला. यशवंत महादेव छत्रपतींचे पोतनीस, खासनिवीस होते. म्हणजे, शाहूचे अठरा कारखाने व शाहूचा खाजगी कारभार या गोष्टी त्यांजकडेच होत्या. शाहूने त्यांस रायगड तालुक्याचा कारभार सांगितला [थोशाम. पृ. ७१, ८१, ८८, ८९]. त्यांस ४० हजारांचा सरंजाम शाहूने दिला होता [राखं. २ पृ. ११६, ११७].

यशवंत महादेव ही मोठीच तोलाची असामी होती. त्यांजकडे इनामगाव सात, दोन गावांतील इनाम जमिनी, सरंजामासाठी प्रत्यक्ष अमलाखाली ९२ गावे व महादेवाच्या यात्रेसाठी लावून दिलेला हाशीलाचा एक गाव मिळून १०२ गावे चालत होती. नारायणराव पेशव्यांच्या कारकीर्दीत यांपैकी २४ गावांवरील त्यांचा अधिकार नष्ट झाला. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत आणखी १८ गावांवरील त्यांची सत्ता नष्ट

रायगडावर पेशव्यांची सत्ता स्थापन झाली ११५

झाली. ब्रिटीश सरकारने त्यांचे ५२ गाव खालसा करून त्याबद्दल सालिना दोन हजार रु. वेतन ठरविले [ऐसंसा. खं. ९ ले. ७४]. असो. छत्रपतींतर्फे महाड येथे राहून रायगड, लिंगाणा व महाडचा कोट हे तीन किल्ले व महाड, नातें, पाचाड, वाडी इ. महत्त्वाच्या गावांत पोतनिसांचा कारभार चालू झाला. त्यांचे पश्चात् विठ्ठल यशवंत हे अधिकारी झाले.

शाहूच्या मृत्यूनंतर राज्याचा सर्व कारभार पेशव्यांनी पहावा व छत्रपतींचे उणें पडू देऊ नये असे शाहूने मृत्यूपूर्वी स्वतःच ठरविले. त्यामुळे रायगड तालुका छत्रपतींकडे राहू देण्याचे कारण उरले नव्हते; पण नानासाहेब पेशव्याने व त्याच्या पश्चात् माधवरावानेहि इ. स. १७७२ च्या आरंभापर्यंत मूळ व्यवस्थेंत काही बदल केला नाही.

माधवरावांच्या कारकीर्दीच्या अखेरीस त्याच्या असे ध्यानीं आले की इंग्रज व त्यांचा स्नेही शिंदी एकादे दिवशी बाणकोटच्या खाडींतून रायगडच्या खोऱ्यांत शिरून हा स्वराज्यसंस्थापनेच्या वेळचा महत्त्वाचा प्रदेश आपल्या ताब्यांत घेतील. हा प्रदेश पोतनीसांकडून काढून प्रत्यक्ष पेशवेसत्तेच्या ताब्यांत ठेवला पाहिजे, असें त्यांचें मत झाले. शिवाय, नानासाहेब पेशवा व यशवंत महादेव यांचे जसे आपुलकीचे संबंध होते, तशी स्थिति माधवराव व विठ्ठल यशवंत यांची नव्हती. कुळाबा गेंडोटेअरकार लिहितो की इ. स. १७७२ त रायगडचा हवालदार मराठ्यांच्या विरुद्ध उठला व तो शिंदीस मिळणार असा रंग दिसू लागला; [पृ. ३७५]. पण याहून गंभीर कारण पेशवेदसरांतील अप्रसिद्ध कागदपत्रांत नमूद आहे, ते असे की विठ्ठल यशवंतराव यांजकडे पेशव्यांनी हिशेब मागितले असता ते त्यांनी दिले नाहीत. सर्व सत्ता जर पेशव्याने छत्रपतींचे प्रतिनिधी म्हणून चालवावयाची, तर पोतनीस हिशेब देत नाही म्हणतात, हे तापट पेशव्यास सहन होणारे नव्हते [अप्र. कागद रु. नं. २]. माधवरावाने छत्रपतींस कळविले की रायगड तालुका आमचे ताब्यांत दिल्याबद्दलची सनद द्या.

शाहूचा वारस रामराजा याने इ. स. १७७२ आगस्ट ३० या दिवशी रायगडचा हवालदार यशवंतराव मोरे यास आज्ञा केली की विठ्ठल यशवंत यांचे निसबतीस असलेला रायगड आता पंडित प्रधान यांच्या निसबतीस दिला असल्यामुळे, रायगड ही तक्ताची जागा जकीन्यासुद्धा, हवालदाराने पेशव्यांच्या स्वाधीन करावी. अशाच अर्थाचे दुसरे आज्ञापत्र महाडच्या कोटाच्या अधिकाऱ्यांस छत्रपतींनी धाडून दिले व पेशव्यांची यात्राबतची मागणी बिनविरोध मान्य केली [शारो. पृ. ५२, ५३; कलम ११७].

छत्रपतींनी अशी आज्ञापत्रे जोवर दिली नव्हती, तोवर पोतनीस व रायगडचे हवालदार यांनी हीं ठिकाणे व प्रदेश पेशव्यांच्या ताब्यांत देण्याचे नाकारले, हे कायदेशीर होते व त्याबद्दल खुद्द पेशवाही त्यास दोष देऊ शकत नव्हता. पण आज्ञापत्रे हातीं आल्यावरही आपली सत्ता बिनतक्रार सोडण्याची पोतनिसांची व त्यांच्या हस्तकांची तयारी नव्हती.

इ. स. १७७२ मध्ये माधवराव पेशव्यांचा क्षय वैद्य-हकीमांच्या साधन-सामर्थ्यांच्या व मानवी उपायांच्या पलीकडे गेला. आपण ह्या आजारांतून उठत नाही, अशी माधवरावांची खात्री झाली. ते पुणें सोडून थेऊर येथे गेले. नारायणराव पेशव्यांने सखाराम बापूच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली कारभार करावा, अशी त्यांनी व्यवस्था केली व राघोबादादास कैदेतून सोडवून त्यांच्याशी जुळते घेण्याचा प्रयत्न चालविला. निरवानिरव करित असलेल्या पेशव्यांना पोतनिसांची रायगड तालुक्याबाबतची नाखुषी समजून चुकली.

रियासतकार सरदेसायांनी माधवराव पेशव्यास 'निग्रही माधवराव' असे म्हटले आहे. पेशव्यांने आपला हा गुण रायगड तालुक्याबाबत पूर्णपणे दाखविला. त्याने आपला सरदार आपाजी हरि यास सैन्य तयार करून महाड, रायगड, लिंगाणा इत्यादि ठिकाणे हिसकून घेण्यास फर्माविले. आपाजी हरि सैन्यासह रवाना झाला व त्याने १० ज्वर म्हणजे इ. स. १७७२ सप्टें. ८ या दिवशी महाडचा कोट आपल्या ताब्यांत घेतला. लढाई अशी झालीच नाही. कोटावर पेशव्यांचे निशाण चढत असताना तोफांचे १८ आवाज झाले. महाडच्या कोटाच्या दर्या बुरुजावर एक नामांकित तोफ होती. ही तोफ आपाजी हरिने रायगडच्या मोर्चेबंदीसाठी बरोबर घेतली [अग्र. कागद रु. नं. २].

रायगड व लिंगाणा हे किळे ताब्यांत घ्यावयाचे व पोतनिसांची सत्ता नाहीशी करावयाची, हे महत्त्वाचे काम उरले. पण रायगडास वेढा घालणे अवघड होते तत्पूर्वी नातें, कोंझर, पाचाड, वाडी या ठिकाणी आपला पाय रोवणे व तळ ठोकणे आपाजी हरिस जरूर होते व त्या प्रयत्नांत तो होता. एवढ्यांत, १८ नोव्हें. १७७२ रोजी सकाळी माधवराव थेऊर येथे मरण पावले [ऐलेसं. ले. १२२८, १२३० पहा.] त्यामुळे प्रत्यक्ष युद्धाचा प्रकार थोडा नंतर, नारायणराव पेशव्यांच्या कारकीर्दीत घडून आला.

नारायणरावास पेशवेपदाची वस्त्रे मिळताच रायगडच्या मोहिमेस सुरुवात झाली. लढाईसाठी तालुके वसई, सुवर्णदुर्ग, प्रांत राजपुरी, साष्टी येथून सुमारे १५ खंडी दारू, ५ खंडी शिसें आपाजी हरिच्या सुपूर्त झाले [अग्र. कागद रु. नं. १].

बिरचाडी येथे सरकारचे ८०० बैल सतत राखणीस ठेवले होते. या बैलांवरून ताखुड्यांत लागणारे सगळे सरकारी सामान नेत. या बैलांची व्यवस्था नमुनेदार होती. त्यांस करड व उडदाची डाळ यांची खिचडी खुराक म्हणून चालू असे; त्यासाठी ५० खंडी भात दरवर्षी राखून ठेवलेले असे. त्यांस नाचणीच्या पिठाचे रोट खाऊ घालीत. बैलांच्या तैनातीसाठी २५ माणसें नेमलेली होती धान्य भरडण्यासाठी रोज पाच घरट चालू असत. अशा ह्या राखीव लमाणावरून युद्धाचे सामान रायगडच्या परिसरांत पाठविण्यात आले [अग्र. कागद रु. नं. ९१]. महाडहून वेठीच्या बैलांवरूनही सामान येत होते. महादजी त्रिंबक याने युद्धासाठी डोईओड्याने दारू पुरविण्याचे काम पत्करले व पार पाडले. सैन्यास लागणारे धान्य हातीं पडावे म्हणून पुंडलिक राम फडणीस याने रायगडचे मौजे कोक्रे येथील कोठार जप्त करण्यास माणसें धाडलीं. पेशव्यांचे तोफखान्याचे प्रमुख भीवराव पानसे यांनीही रायगडचे मसलतीसाठी बैलावरून साहित्य पुरविले [अग्र. कागद रु. नं. २]

मोहिमेसाठी काध्या, लोखंडी दागिने, कुदळी, पावडी, पहारा, कुन्हाडी, कोयले, चंद्रज्योती इत्यादि हरएक प्रकारचे साहित्य पुरविण्यांत आले [पेद. २२ ले. २२२]. शिशाच्या गोळ्या बनविण्यासाठी सोनारांस शिसें पुरविण्यांत आले व रोज रात्री बंदुकीच्या गोळ्यांचा ढीग तयार होऊ लागला. त्यांनी शिशाच्या ५० हजार गोळ्या पाडून दिल्या [अग्र. कागद रु. नं. २]. रायगडच्या मसलतीस खंडेराव बगें आपल्या लोकांसह आपाजी हरीच्या मदतीस आले. उंदेरी, तळें येथून लोक युद्धासाठी आपाजी हरीकडे आले व मोठे सैन्य जमा झाले.

विठ्ठल यशवंत याचे वतीने खंडेराव मोरेश्वर हा मामलतीचे काम पहात होता. त्याने युद्धाची तयारी केली. रायगडवर असलेले बंदीवान त्याने सोडून दिले. रायगडवर यशवंतराव मोरें हवालदार म्हणून काम करीत होता [ऐससा. खं. ४ ले. ५९, पृ. १००]. त्याचे हाताखाली बालकाजीराव पालांडे हा सरदार सैन्यासह सिद्ध होता. त्यांनी रायगड झुंजविण्याची सिद्धता केली. मदारचौकी, कोडेखळी व हिरकणी बुरुज ही रायगडवरून मारा करावयाचीं ठिकाणें होत. मदारचौकी नाणेदरवाजाखाली रायगडच्या वाटेत आहे. तेथे नागीण, भवानी, धाकटी तोफ व लांडा कसाब या तोफांची रचना केली. कोडेखळीच्या चौकीवर आणि हिरकणीवर एक एक तोफ सिद्ध ठेविली. पाचाड येथे पाच तोफा व ५०० गोळे आग ओतण्यास रचून ठेविले. लिंजाण्यावरही दोन तोफा व दोन जंबुरे मारा करण्यासाठी लावून ठेवले. अशा तऱ्हेने, रायगड व लिंजाणा ही ठाणीं झुंजरावयाचीच, असे पोतनिसानी ठरविले. यावेळी रायगडावर ४६ तोफा, ३२ बंदुखा ३२ जेजाला, ३ जंबुरे, ३०१४९ बंदु-

खीच्या गोळ्या, ३०१८ तोफांचे लहान गोळे, ७०९ जंगी गोळे, दारूची ११ पिपें एवढा पोरस्त सरंजाम होता [अप्र. कागद रु. नं. २]. हे आकडे युद्ध संपल्यानंतरचे आहेत. म्हणजे रायगडच्या हवालदाराने प्रत्यक्ष युद्धांत खर्च केले ते सामान वेगळेच होय.

आपाजी हरी हा सेनापति तर होताच; पण तो धोरणी व कारस्थानी मनुष्य होता. त्याने आपले सैन्य रायगडच्या पूर्वपश्चिम बाजूंनी नेले. पश्चिमेकडील बाजूस रायगड-पासून सुमारे ५ मैलांवर नातें हें गाव आहे, हें त्याने आपल्या ताब्यांत घेतले. इ. स. १७७३ च्या आरंभी आप्पाजी हरीच्या सैन्याचा उपसर्ग या गावास पोहोचला व सबंध गाव उजाड झाला. रयत परागंदा झाली. नात्यास झालेल्या लढाईत मर्चाची याने मर्दुमी गाजविली. तेथील प्रतिकार संपला असे पाहून सैन्य पाचाडच्या कोटापर्यंत येऊन पोहोचले. तेव्हा रायगडकऱ्यांनी कोट झुंजविण्याचे सोडून तो पाडून टाकिला; तेथील सामान जाळले व गड झुंजविण्याचे दृष्टीने गडकरी गडावर चढले. मार्चचे आरंभी आप्पाजी हरीच्या सैन्याचा एक गोट पाचाड येथे नाकेबंदी करून तळ देऊन राहिला. त्यामुळे पाचाड गाव ओस पडलें.

आप्पाजीचे दुसरे सैन्य निरवाडीस गेले व तेथून कसबे वाडीपर्यंत जाऊन पोहोचले. त्यामुळे वाडी गावची माणसे परागंदा झाली. आप्पाजीच्या सैन्याचा उपद्रव आमडोशी या गावास विशेषच झाला, असो [अप्र. कागद रु. नं. २ व ४].

रायगडच्या पायथ्याशी, येऊन पोहोचल्यावर आपाजी हरीने रायगडचे हवालदार यशवंतराव मोन्यांस कौलस येण्यास निरोप धाडला. पण त्याने नकार दिल्यामुळे आपाजी हरीने दोन योजना आखल्या. पहिली अशी की रायगडकऱ्यांचे कबिले व भाऊबंद धरून आणण्यासाठी त्याने माणसे धाडली. हवालदार व सरनोबत यांची मुलेमाणसे वाई येथे होती. त्यांचा ठिकाणा लावला. काही कबिले मावळांत होते; त्या सर्वांस धरून आणून आपल्या गोटांत पाचाड येथे ठेविले [अप्र. कागद रु. नं. २]. रायगडच्या मोर्चेबंदीस प्रारंभ करण्यापूर्वी त्याने जत्रा केली; नंतर तोफांसाठी धमधमे रचण्याच्या जागा निश्चित केल्या. एक मोर्चा चित् दरवाजाजवळ बांधला व तें स्थान काबीज करण्यासाठी नूरमहमद जमातदाराची नेमणूक केली. एक मोर्चा कसबे वाडी येथे, एक मोर्चा घळकीच्या मेटाजवळ व चौथा मोर्चा नाचण टेपाजवळ बांधला.

मोर्चेबंदीपूर्वी आप्पाजी हरीने गोपाळ जोशी महाडकर यांस मुहूर्त पाहण्यास सांगितले. त्यांस याबद्दल त्याने १२ रु. दक्षिणा दिली. पाचाडकर जोशी यासही ६ रु. दिले. मोर्चे चाळू करण्यापूर्वी मोर्चातून लोकांस जरूर त्या वस्तू पुरविल्या

जातील अशी खबरदारी घेतली. तळें येथील सुकचंद वाणी व महाडचा व्यापारी राणोजी मांगडे यांना सामान पुरविण्याच्या सक्त सूचना दिल्या. लढाईत जखमी होणाऱ्या सैनिकांच्या जखमा बांधण्यासाठी साव म्हाली न्हावी यास मोर्चात आणून ठेविले.

युद्ध सुरू झाले. ज्याव फिरंगी याने हुब्यावरील छपरारवर गोळे लागू केले. मनमेळ प्रेम गोलंदाज उंदेरीच्या सुभ्यांतून युद्धाकरिता आणिला होता. त्याने एक महिनाभर ठाणीं टेहळून गोळे टाकण्याची शिकस्त केली. राजमाची येथील सैनिकांनी हुंज चांगले घेतले. नूर महमद बाणदाराने चित् दरवाजाशी हुंज घेऊन तो ताब्यांत आणल्यावर तेथून मदारचौकीच्या मोर्च्यावर बाण टाकले व रायगडकऱ्यांचा मोर्चा तेथून उधळून लावला. तेथील चार तोफा त्यांनी हस्तगत केल्या. अशा तऱ्हेने आप्पाजी हरीच्या सैन्यास नाणे दरवाजासमीप जाण्यास तब्बल महिनाभर हुंज घ्यावे लागले.

युद्ध महाग पडू नये व सामदामाचे उपायाने रायगड हातीं यावा म्हणून आपाजी हरीचे प्रयत्न चालू होते. धोंडनाराव दाभणे, रामाजी चव्हाण, बरवाजी कड्डु हीं तीन माणसें या युद्धाच्या अग्निवर्षावातूनही रायगडवर पत्रांची नेआण करीत होती. आपाजी हरीने यशवंतराव मोरे व बालकाजीराव पालांडे यांजबरोबर सलोल्याचे बोलणे लाविले. गडावरील माणसांना ध्यानांत येऊन चुकले होते की लढाईत मरणे अगर शरण जाऊन किष्ठा स्वाधीन करणे, यांशिवाय मार्ग उरलेला नाही. पोतनीस किष्ठा लढवू शकतील अशी शक्यता उरलेली नाही. यशवंतराव मोऱ्यास पाचशे रुपये उत्पन्नाचा गाव नेमून देण्याचे आपाजी हरीने मान्य केले. पालांड्यांनाही जमीन इनाम देण्याचे ठरले. हवालदार व सरदार यांनीच युद्धांतून माघार घेण्याचे ठरविल्यावर युद्ध आवरले. हवालदारास चाळीस हजार रुपये देऊन किष्ठा पेशव्याने आपल्या ताब्यांत घेतला [कुर्गेपू. ३७५; अग्र. कागद रु. नं ८३]. या युद्धांत आपाजी हरीची एकशेतीन माणसें पडली व जखमी झाली. धर्मोजी महाडिक, बाजी येरंडकर व कुसाजी वानरे पडले [चंद्र. अग्र. कागद नं. २१९६१, २१९७९ भाइसंमं.]. हवालदार व कारकून स्वाधीन झाल्यावर आपाजी हरीने त्यास बंदोबस्ताने पुण्यास पाठवून दिले. तेथे यशवंतराव दत्ताजीराव मोरे माजी हवालदार किष्ठा रायगड यास ५०० रु. उत्पन्नाचा गाव देण्याचे निश्चित झाले. तो दिला जाईपर्यंत वीस खंडी भात व १०० रु. नख्त दरसाल द्यावयाचे ठरले. चांदनाराव महामूनकर व बालकाजीराव पालांडे सरदार यांस मौजे तेटपर ताा नातेंपैकी ७५९ ची जमीन द्यावयाचा करार झाला [अग्र. कागद रु. नं. ३, ८३]. बरेच दिवस जमीन देण्याचे राहून गेले होते. नंतर वीस काठ्यांच्या मोखणीची जमीन गावगन्ना नेमून

दिली-भातशेत इनाम विषे १११॥३१ व नख्त ५०० रुपये दिले. आजाजी विन चांदवाराव महामूनकर व बालकाजीराव पालांडे यांस १११॥३१ चावर जमीन दिली. त्यांस मिळालेल्या जमिनीचे उत्पन्न नख्त १२५ रुपये व ३१ खंडी भात इतके होते [अप्र. कागद रु. नं. ८१].

लढाई थांबली. आपाजीने सर्व देवतांच्या यात्रा करविल्या. झोलाई-कसबे वाडी, सोमजाई व म्हसोबा मजरे पाचाड यांस बकरी बळी दिली. किल्ल्याच्या मोर्चातून यात्रा केल्या. रायगडावर राजहुडा, घळकीचे मेठ, मेठ कालकाई येथे जत्रा झाल्या. रायगडावर लोकांस पानसुपारी झाली; तीन हजार पाने लागली (दर रुपयास दोन हजार पाने). महाडकर लोकांनी फार चांगली कामगिरी केली होती. त्यांनी बैलांवरून सामान पुरविले. जाळपोळ करणाऱ्या गडकऱ्यांच्या माणसांस पकडून आपाजीच्या स्वाधीन केले होते; म्हणून त्यांस बक्षिस देण्यात आली. यशवंतगडावरील काननाक फलाणकर व ताननाक पांगारकर, हुजुरातीतील रामनाक सिरकोल यांस एक एक शेराचे चांदीचे कडे आपाजीने बक्षिस दिले. ज्याने रायगडवर निशाण रोवले, त्या निशाणदारास त्याने पागोटें दिले. चौदा जणांस सोन्याची कडी, वीस जणांस रुप्याची कडी व दोघांस मोत्यांच्या जोड्या दिल्या [चंद्र. अप्र. कागद नं. २१९६१, २१९७९ भाइसंमं.].

आपाजी हरि गड चढून गेला. त्याने मुख्य दैवत शिर्काई हिचे दर्शन घेतले, तेव्हा देवीपुढे दोन रुपये दक्षिणा ठेविली. छ १ सवाल, आर्चा सवैन रोजी पुण्याहून सनद सादर झाली; त्या सनदेनुसार देवीचे दागिने तयार करून रायगडावर धाडण्यात आले. रायगड फत्ते व्हावा, म्हणून शिर्काईस नवस केला होता; तो फेडण्यासाठी हे दागिने पाठविले होते [पेद. ३२ ले. २०२].

इ. स. १८ मार्च १७७३ रोजी रायगड आपाजी हरीच्या हातीं आला. आपाजी, महाराज छत्रपतींच्या तख्तास मुजरा करण्यास गेला. त्याने नजर म्हणून नख्त पाच रुपये सिंहासनापुढे ठेविले. रुप्याची फुले सिंहासनावर उधळली. या प्रसंगी तख्तास पागोट्यांची झालर लाविली होती. आपाजीने दरबार भरविला; त्याप्रसंगी त्याने एक मोहोर नजर केली. भालदार व चोपदार यांस त्याने १८ रुपये बक्षिस दिले [अप्र. कागद रु. नं. २, ३].

सैन्यांत असलेल्या हंसाजी खैरा यास त्याने रायगडची हवलदारी सांगितली [अप्र. कागद रु. नं. ९२]. रजा-परवामीच काम त्याचे हातून घ्यावयाचे ठरले. गणेश विश्वनाथ व हंसाजी यांचे नावे दोन मोर्तब तयार झाले. शिर्काई प्रसन्न व्हावी, म्हणून आपाजीने एक बकरे देऊ केले होते; ते हंसाजी खैर याचे मार्फतीने दिले;

रायगडावर पेशव्यांची सत्ता स्थापन झाली १२१

त्यावेळी शिकार्ईची यात्रा केली [अप्र. कागद रु. नं. २]. रायगडावर दगाडेचे एक कानले होते; त्यास राणुवाई म्हणत. युद्धाचे गर्दीत आपाजीच्या एका गारद्याने ते जमिनीतून वर काढले. त्यावरून हंसाजी खेर यास दृष्टांत झाला; म्हणून ते कानले जेथील तेथे ठेऊन ब्राम्हणांकडून त्याची पूजाअर्चा करविली. कसबेवाडी येथील गावची कुळें परागंदा झाल्यामुळे शोलाईची यात्रा न्हावयाची राहिली होती. त्यामुळे उपद्रव होऊ लागला; सरकारांतून हंसाजी खेर याने शोलाईची यात्रा करविली.

लिंगाणा किल्ल्याच्या मसलतीसाठी आपाजी हरीने माणसे निवडली, त्यांस तिळगुळ दिला व धोंडो नारायण मोने कारकून याजबरोबर त्रिरवाडीस धाडली. तेथे सैन्याचा चार दिवस मुकाम झाला [इ. स. १७७३ मार्च २]. रायगड त्यावेळी क्षुजत होता; म्हणून रायगडकऱ्यांनी शत्रुत्वाच्या बुद्धीने या सैन्याच्या तळावर येऊन जाळपोळ केली [अप्र. कागद रु. नं. २]. किल्ला घेण्याबाबत प्रत्यक्ष हालचाली करण्यापूर्वीच लिंगाण्याचा हवालदार किल्ला स्वाधीन करण्यास तयार झाला होता. इ. स. १७७३ फेब्रु. २७ या दिवशीची एक सनद पुण्याहून सादर झाली होती, तिचा आशय असा—येसजी चांदलेकर हवालदार व कारकून किल्ले लिंगाणा यास सनद की संभाजी दौंड व चिमणाजी गोविंद व खंडोजी शेळके यांस लिंगाण्यावर धाडले आहे. त्यांचे स्वाधीन किल्ला सर्व साहित्यासह करावा व तुम्ही हुजूर [पुण्यास] यावे, म्हणजे तुमची व्यवस्था करू [अप्र. कागद रु. नं. ११]. या पत्रानेच काम झाले होते. हवालदाराने स्वतः येऊन किल्ला आपाजी हरीच्या स्वाधीन केला.

कोट महाड, रायगड, पाचाड व लिंगाणा ताब्यांत आल्यावर आपाजी हरीने तेथील वस्तूची मोजदार केली. पुढील आकडे पहा—

स्थान	रोख रकम	भात खंडी	नागली खंडी
कोठी कोट महाड	२-७-६	९९॥२॥१	१८॥१॥१॥१
,, किल्ले रायगड	१४-८-०	४४४॥१॥१	५८॥०॥१॥१
कोठी कोट पाचाड	-	१०॥१॥१	२५०३॥१
,, किल्ले लिंगाणा	-	१२॥४	१९॥१॥१

[अप्र. कागद रु. नं. २].

रायगड ताब्यांत घेतल्यावर आपाजी हरीने तेथे नामजाद लोक ४६५ व पोरगे ५५ इतकी माणसे बंदोबस्तास ठेविली. रायगड तालुक्यांत अन्यत्र जी माणसे नौकरीस ठेविली, त्यांची संख्या २१८ होती. रायगडावरील लोकांचा वार्षिक वेतन-खर्च नख्त ३३०४० रु. होता. यशवंतराव मोरे याचे जागी हंसाजी खेर यास हवालदार नेमिले, रायगडच्या मसलतीसाठी येसजी नाईक पवार याचेबरोबर जी माणसे

आली, त्यांतील हंसाजी खेर हा प्रमुख होय [अप्र. कागद रु. नं. ३ व १२]. रायगडच्या मोहिमेस एकूण भोजनाखर्च ३३२०॥० रु. आला; लोकांनी कामगिरी बजावली, त्याप्रीत्यर्थ २५०॥ रु. बक्षिसें देण्यांत खर्च झाले. बकाजी पांड्या पुजारी तस्त किले रायगड यास एक त्रिघा जमीन इनाम देण्यात आली. पुढील बक्षिसें वाचकांस घोडी चमत्कारिक वाटतील. (१) खंडेराव बगें किल्ले रायगडचे मसलतीस आले. त्यांस आपाजी हरि याने कलंसी कुणवीण बक्षीस दिली. (२) गणेश विश्वनाथ फडणीस तालके मजकूर यास गुणी कुणवीण बक्षीस दिली [अप्र. कागद रु. नं. २].

युद्धाचे वातावरण उत्पन्न झाल्यावर ठिकठिकाणी जाळपोळ आणि उपद्रव यामुळे रयतेचे फार नुकसान झाले. अनेक गावचे लोक पळून गेले. सैन्याने उडव्या उध्वस्त केल्या होत्या; कडपे व लोंब्या मळून नेल्या होत्या. उभीं शेतें तुडवलीं गेल्याने उत्पन्न साफ बुडालें होते; म्हणून नवीन सरकारने अनेक ठिकाणी सूट जाहीर केली. पाचाड या गावास ८२५॥॥ रु. नख्त व २०७॥॥३ खंडी गळ्या एवढी सूट मिळाली. नातें या गावास ७११॥ =॥ रु. सूट मिळाली. अन्य गावांतूनही गाव-कऱ्यांस अशी सूट मिळाल्यामुळे रयत निर्धास्त होऊन पुन्हा गावोगाव परत आली व रायगडच्या परिसरांत पुन्हा शांतता निर्माण झाली. मराठी सैन्य परत गेले व नव्या मामल्यावर गणपतराव कृष्ण कोल्हटकर याची चार वर्षांकरिता नेमणूक झाली [अप्र. कागद रु. नं. २, ८०, ८६, ९१].

गणपतराव कृष्ण याला रायगडच्या जमाखर्चाची व्यवस्था लाऊन द्यावयाचे काम उरकावयाचे होते. रायगडचे पूर्वीचे हिशेब कायम धरून त्याने इ. स. १७७३ चे हिशेब पूर्ण करून घेतले. मराठ्यांची अन्यत्र पद्धति अशी असे की नवी राजवट सुरू झाली की नवीन हिशेब सुरू होत. यावेळी दोन वेगळे जमाखर्च केले नाहीत. [अप्र. कागद रु. नं. २]. इ. स. १७३४ मध्ये रायगड मराठ्यांच्या ताब्यांत शिद्दीने दिला; तेव्हापासूनच्या रायगडच्या हिशेबाच्या भानगडी व पडणारा फरक याचा अंतिम निर्णय यावेळी गणपतराव कृष्ण यास करावयाचा होता. रायगड स्वराज्यांत आला, ते दिवस सामान्यपणे पर्जन्यकालचे व गर्दीचे होते. युद्धाचे गर्दीत एक ठिकाण दुसऱ्याचे ताब्यांत देताना शिल्लक मोजून ताबा देण्याचा शिरस्ता पेशवाईत होता. पण ठिकाण ताब्यांत घेणारे व देणारे सारखेच गर्दीत असत. त्यामुळे प्रत्यक्ष मोजदाद न करता अजमासे याद्या करूनच ताबा दिला जात असे व त्यांत ताब्यांत घेणाराची नेहमीच फसवणूक होई. तोच प्रकार इ. स. १७३४ मध्ये झाला. 'काही किरकोळ कैली वजनी मोजदाद झाली. वरकड जिन्नस भात, नागली, मीठ, गजमोज-

णीने ताब्यांत घेतले. दारू वगैरे वजनी सामान अजमासाने जमा धरून मोज-
दादीचा जावता अंताजी शिवदेव यांनी करून दिला,' असे वर्णन कागदोपत्रीं
आढळते. तदनंतर, वस्तूंच्या प्रत्यक्ष वापराचे वेळी जिनसांच्या मोजदादीतील
फरक आढळून येऊ लागले व भगवंतराव बाजी याजकडे हवालदाराने दोनतीनदा
अर्ज पाठवून मोजदाद करण्याबद्दल विनंति केली होती. मोजदाद व्हावी अशा प्रथम
आज्ञा सुटल्याही; पण नंतर अधिकारीवर्गाने मोजदाद न करण्याचा निर्णय घेतला.
' रायगड सरहद्दीची जागा. मोजदाद केलियासी बेगमीचा आवाब कळतो; सबब
करू नये; यामुळे राहिली. अलीकडे मोजदादीस सुभाहून कारकून आले; फड सिद्ध
केला, पण मोजणी राहिली,' असे अधिक वर्णन आढळते. यांतील गांभीर्य असें की
सर्व वस्तूंची मोजदाद झाली, तर ती जाहीर होऊन सर्वास कळणार व रायगड-
सारख्या ठिकाणी मराठ्यांचे एकूण साहित्य किती, हे शत्रूसही कळणार ! ही गोष्ट
न व्हावी, म्हणून जवळ जवळ चाळीस वर्षेपर्यंत पूर्वीचेच आकडे कायम धरून
वस्तूंच्या याद्या जमेच्या बाजूस देण्याची रीति कायम राहिली. या काळांत
' नासलें, कुसलें, घुशीने खाळे, तेही शिल्लक म्हणून ओढत होते.' आता रायगड
ताब्यांत आल्यावर आपाजी हरीने त्रिंबक बहिरव मुजुमदार यास आज्ञा करून
मोजदाद करविली. तीवरून आढळून आलेला सर्वविध तोटा पेशवेदसरांतील
कागदोपत्रीं नमूद आहे. नमुन्यादाखल काही आकडे पहा—

भात ६३।।३।१।।।	दाल हरजिनसी ०।२।-
नागली १६।३।।।१।।।	धणे ०१००।।
उडीद ०।२।।।।	तुरी ०।१।।।
तांदूळ ००१।।।	तूप १०१।।

याप्रमाणे शेकडो वस्तूंचा तोटा दिसून आला [अप्र. कागद रु. नं. ८६].
त्याची शिल्लकेंतून वजावट करून हिशेबाला सुरळीतपणा आणण्याचे काम, गणपतराव
कृष्ण कोल्हटकराने पुरे केले; पण त्यास प्रेरणा आपाजी हरि यानेच दिली.



१९ रायगडवरील वार्षिक अुत्सव

इ. स. १७७३ त पेशव्यांनी रायगड आपल्याकडे घेतल्यावर सिंहासनाब्राह्मण काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चांदवा व गलेफ तयार केला. त्याचा हिशोब पहा--

१२७६ रुपये सनगे २३॥ येकूण आख.

८१२॥ किनखाप ७॥

२२० ताफता ला॥ ४

२२८॥ गजन्या ९

१५ खावें ३

१२७६ रु. खर्च.

३३२॥ गजवार मखमल गज १९ ये॥

१६०८॥ एकूण खर्च.

हा १६ मार्च १७७३ चा सिंहासनाच्या कापडाचा खर्च आहे. सिंहासनास चार खात्र होते. सिंहासनाचा बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला आहे. खर्चास सरकारी मंजुरी मिळाली. तदनंतर बारा वर्षांनी हा सगळा वस्त्रसंभार जीर्ण झाल्यामुळे इ. स. १७८६-८७ मध्ये पुन्हा याच स्वरूपाचा खर्च झाला आहे [अग्र. कागद रु. नं. ९१]. इ. स. १७९७ एप्रिल १९

रोजी पुन्हा सिंहासनाचा गलेफ तयार केला. यावेळी सिंहासनाच्या खांब्यास लाल मल-मल वापरली होती; सिंहासनाचा चांदवा किनखापी होता. त्याला ताफल्याची झालर लावली होती; म्हणजे पेशवाईत सिंहासनाच्या स्थानाची व्यवस्था चांगली ठेवीत होते. रोज संध्याकाळी सरकारी माणसे जमून सिंहासनास मुजरा करीत व तेथे दिवटी लावीत [अप्र. कागद रु. नं. ७८]. रायगडावर ४ गोलंदाज, ४ सुतार, ३ कोठीवाले, २ पुजारी, २ भालदार व चोपदार, १ पोतदार, १ माहोती, ३ दिवट्ये इ. २० माणसे कायमची असत [अप्र. कागद रु. नं. ७५]. याशिवाय शिवंदीची माणसेही मुजऱ्यास गंभीरतेने हजर रहात. रायगंडवर दररात्री दिवटी लावावयाचीच, असा नियम म्हणून असलेली बरीच ठिकाणे होती. सदरेस व तख्ता-जवळ रात्री सतत दिवटी असे. महादरवाजा, विवेकसभा, श्रीभवानीजवळील राज-हुडा, नाणेदरवाजा, हिरकणी बुरुजावरील सदर कोंडेलळीची सदर, कचेरी, मदारावरील कोठी येथे रात्रभर दिवा जळत असावयाचा, असा शिरस्ता असे [अप्र. कागद रु. नं. ८१, ९२]. तख्ताजवळ कीर्तन होई व ते करण्याचे काम बिरवाडीच्या योगी ऋण्याकडे वंशपरंपरा होते. सिंहासनाच्या या सेवेबद्दल त्यास जमीन इनाम लावून दिली होती [अप्र. कागद रु. नं. ८४]. जन्माष्टमीचा उत्सव महाराजांचे सिंहासनाजवळ होई. इ. स. १७७८ मध्ये त्यास १५ रु. खर्च आला. उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलावीत. त्यास ५ रु. विदागी मिळे [अप्र. कागद रु. नं. ७९, ८४].

सिंहासनाच्या बरोबर समोर नगरखान्याची जागा आहे. इ. स. १७७३ मध्ये नगरखान्याच्या हिशेबांत १३००० रु. खर्ची पडले आहेत [अप्र. कागद रु. नं. ८७]. या खर्चापैकी काही रकमा रायगडावरील तळोजें येथील वसुलांतून खर्च होत. इ. स. १७९६-९७ मध्ये नाना फडणीस महाडास व नंतर रायगडावर आले. त्यांनी सिंहासनासमोर नगरखाना ठेवण्याची जी खास व कायमची व्यवस्था केली, तिचे स्वरूप पुढील प्रमाणे - २ सुरणाची, १ तुतारची, २ कर्णाची, २ दमामची, १ डफगर, १ झांजवाला, २ घड्यालची, ३ नगरची व पेलेदार, १ नगारे करणार इतकी माणसे कायम नेमली. इ. स. १८०७-०८ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन १२०० रुपये होते. नगान्याच्या साहित्यासाठी वार्षिक १०० रु. खर्चाची मंजुरी होती. इ. स. १८०७-०८ मध्ये झालेला काही खर्च - ४॥ रु. दसरा खर्च; १ रु. चौघड्यास दक्षणा; १॥ रु. दसऱ्याचे बकरे एक; ४॥ रु. खादी चौघड्यावर; २२॥ रु. दिव्यास तेल वार्षिक; ७२॥ रु. नगारे मढविण्यास कातडी, मसाला इ. साठी [अप्र. कागद रु. नं. ८०, ८६, ९१, ९४]. दरवर्षीचे

खर्चाचे आकडे सामान्यपणे हेच आहेत. नगरा मढविण्यास लागणाऱ्या साहित्यांत कातडी, तूप, हळद, मीठ या वस्तूंची नोंद आहे [अप्र. कागद रु. नं. ८१].

रायगडावरील मुख्य देवता शिर्काई होय. इ. स. १७७३ मध्ये तेथे नवचंडी होम केल्याचा उल्लेख आहे. त्याचा खर्च पहा—

कैली ८१॥ तांदूळ सडिक कैली.	८८३ तूप वजन कचे. देवास ८८॥.
८८॥ डाल हरजिनसी देवास व ब्राह्मणास.	व ब्राह्मणास ८८॥. ब्राह्मण गण जोशी राहीरकर, दररोज ८८१. प्रमाणे.
८८१/० मीठ देव-ब्राह्मणास	८८१। गूळ वजन कचे-देव, ब्राह्मणास.
८८२ घने देवाकडे	८८६॥ तेल वजन. पैकी ८८॥. ब्राह्मणास.
८१२॥	बाकी नवरात्र-दिवा नव दिवस व दसरा.
८८॥ हळद दसरेयासी.	
८८॥ मिरच्या ,,	
८८॥ लसून ,,	
८१२॥	

शिर्काईच्या खर्चासाठी ठरीव उत्पन्न लावून दिले होते. ते पुढीलप्रमाणे—

१२॥ भात कैली दरमहा नैवेद्यास	८८७॥ तूप कचे मोईन दरमहा ८८१ प्रो
दरमहा भात ८११॥ प्रो	वजन पोवलें व पौतें सणास
८८॥.तांदूळ पोते सणास नैवेद्य	८१३८९ तेल वजन क. दिव्यास दरमहा.
१२॥.॥.	माजने करावयासी दरमहा;
८८१॥ दारू बरकंदाजीस कार्तिक	श्रावणी पौर्णिमेस, कार्तिकी
द्रादसीस	द्रादसीस दिवा इ. मिळून
	[अप्र. कागद रु. नं. ७९].

इ. स. १७७५ आक्टो. ८ या दिवशी महाडहून दोन मुखवटे रायगडावर पाठविल्याचा उल्लेख आहे. हे शिर्काईचे मुखवटे असावेत [अप्र. कागद रु. नं. ८].

नवरात्रांत घट उठल्यावर शिर्काईपुढे गोंधळ होत असे. इ. स. १७८६ चे सुमारास तो बंद झाला; त्यामुळे किल्ले मजकुरी उपद्रव सुरू झाला. त्यामुळे पुन्हा गोंधळ चालता केला. त्यावेळी दिव्यास तेल वजन पके ८८१॥ लागत असे. गडावर कोणत्याही तऱ्हेचा उपद्रव सुरू झाला की, शिर्काईची यात्रा करावयाचीच, असा रिवाज असे. शिर्काईच्या गोंधळासाठी वार्षिक खर्चास नेमणूक नसे; पण खर्च मान्य

करण्याचा शिरस्ता होता. गोंधळाचे वेळी नवे निशाण उभारीत. निशाणास एक जोठाचे कापड लागे; त्यास १॥-४. खर्च लागे. तेलांत काव मिसळून ते मिश्रण जोठास फाशीत; की झाले निशाण ! तेल व काव ४-१ किंमतीचे लागे [अप्र. कागद ४. नं. ८०, ८१, ८६, ९२].

उत्सवाप्रीत्यर्थ होणाऱ्या खर्चाच्या याद्या उपलब्ध आहेत; त्यांतील काही आकडे पहा. त्यायोगे एकूण उत्सवाचीच कल्पना येणार आहे.

१०४० शिकार्ईचा नैवेद्य व दिव्यास. हा खर्च तांदुळाचा आहे. (भात दर खंडीस १५ रु. प्रो.)

४१.१. वजनी. वजन कचे. ४॥७.

१०४१ तूप नैवेद्यास. ३००॥ तेल.

९८॥१॥ नवरात्राचे उत्सवास व नंदादीपास मिळून उत्सवास. ११०॥ हरि-
कीर्तन ९ दिवस व लळित. या रकमेंत मृदुंगाची कणिक, खोबरे, नारळ, विड्याची पाने, खारीक, सुपारी, बुक्का, गुलाल, मखरखर्च असे. २२॥११० शिधाखर्च आहे.

ब्राह्मणांच्या समाराधनेचा खर्च, प्रसाद, हरिदास त्रिंशक जोशी पावळकर व त्याचे ७ असामी, घोडे, यांचा ९ दिवसांचा शिधा व दाणाखर्च यांत आहे.

शिकार्ईच्या नवरात्रोत्सवास दोन नातेकर जोशी देवीचे जपास बसत. महाडहून जिनगर मखर करावयास येई. लळिताचे दिवशी ब्राह्मणभोजन होई. सरदार व प्रमुख मंडळी प्रसादास येत. पाचाडकर जोशी देवीजवळ नऊ दिवस सप्तशतीचा जप करी. हरिदासास ९ दिवसांच्या कथेबद्दल १८ रु. त्रिदागी असे. २७॥ नंदा-
दीपाचा वर्षभराचा खर्च होई. त्यासाठी दर दिवशी अर्धा शेर तेल लागे. नवरात्रांत ९ दिवस देवीस ओवाळीत. ओवाळणीचा खर्च २००० होई. गोंधळाचा खर्च १॥-
होई. महाडकर गोंधळी गोंधळ घालीत; त्यांची त्रिदागी रोजी १ रु. असे. अष्टमीचे दिवशी कसबे नाते येथील मांग गोंधळी गोंधळ घालीत; त्यासाठी खर्च २॥-४. होई.

श्रावणी पौर्णिमेस श्री. शिकार्ईचे पौत्यास सूत वगैरेचा खर्च १०० असे. जन्मा-
ष्टमीचा उत्सव सालावाद होई; त्यास १५ रु. खर्ची पडत. गणेशचतुर्थीस श्री. गणेशपूजन, रंग, दक्षिणा यांकरिता १०० खर्ची पडत. दिवाळीचे ओवाळणीसाठी मौजे वाडी येथील परीट व गडावरील कुणबीण यांचेसाठी ११०० खर्च होई. कार्तिकी द्वादशीस तुळशीचे लग्न गडावर होई; त्यास १०० खर्च होई. संक्रांतफळश्रवण, दक्षिणा, तिळगूळ यांसाठी २॥॥-१ लागत. हुताशनी पौर्णिमेच्या पूजेची दक्षिणा ११०० होती. वर्षप्रतिपदेस गडावर पंचांगश्रवण होई; त्यावेळी ११०० दक्षिणा देत. श्री. शंभु

नेमणूक होती. दिवावतीस तेल वजन कचे ८८८ खर्ची पडे. दसरा व नवरात्र यांप्रीत्यर्थ १॥१८८ इतका पेनजिनसी खर्च होत असून तेलरूप ८१॥८॥ इतके दरसाल लागे [अप्र. कागद रु. नं. ७८, ७९].

गडावरील हनुमंताचीही अशाच व्यवस्था होती. मास्तीजन्मापूर्वी तेल व शेंदूर यांसाठी खर्च होई, तेव्हा तेल ८८८॥ लागे. त्या दिवशी नैवेद्य होई [अप्र. कागद रु. नं. ७९].

गडावरील राणूबाईसाठी स्वतंत्र वार्षिक नेमणूक नव्हती [अप्र. कागद रु. नं. ८८].

पेशवे उत्तरकालांत रायगडवर पीर मदारसाहेबाचा दर्गा होता. याचा उत्सव दरसाल जमादिलावल १७ या रोजी होई. इ. स. १७७३ या वर्षी पीर मदारास गलेफ केला. गलेफ साध्या शेत्याचे असत. इ. स. १७९७-९८ मध्ये नवीन गलेफ तयार करून घढविला. पीर मदारचा उरूस भरे. इ. स. १७७८-७९ मधल्या उरुसास १९ रु. खर्च झाला. गलेफ चढवतेवेळी तोफेचा बार होई [अप्र. कागद रु. नं. ८३, ९१, ९२]. उरुसाचे वेळी कंदोरी करित; तिचा खर्च ७॥ रु. होई. उरुसास एक खंडी भात, १८ चे अर्धा मण मीठ लागे. तोफेच्या बाराचा खर्च १८८ रु. होई. पीर मदाराशी दिवा लावित; त्यास ६ शेर तेल खर्च होई. मदारशाहाच्या खिजमतीस मुजावर किल्ल्यावर येई; त्यास दरसाल ५ मण भाताची मोईन असे. काशी राईरकर वास्तव्य कसेवे लोणशी ताा निजामपूर हा इदीस खुदना वाचण्यास गडावर येई; त्याबद्दल त्यास ४ रु. तश्रीफ होती. रमजान ईद व मदारशाहाचा उरूस या दोहोंसही सरकारी खर्च असे. इ. स. १८१३-१४ मध्ये हा खर्च ३५॥१८८ रु. झाला. दर्गा पीर मदार यास नातें येथे एक बिघा व मजरे पाचाड येथे दीड बिघा जमीन इनाम होती [अप्र. कागद रु. नं. ८१, ८३].

रायगडच्या अगदी लगत्याची गावे मजरे पाचाड व वाडी ही होत. यांतील देव-झोलाई, सोमजाई, महादेव, गणपति इ. सर्वांस सरकारांतून वार्षिक नेमणुका होत्या. या देवता किल्ल्याचे रक्षण करितात असे मानले जाई. इ. स. १७७७ मध्ये या गिर्दनवाहीचे देवांस सरकारांतून तेलाची नेमणूक करून दिली; तदनुसार कसेवे वाडी येथील झोलाई व पाचाड येथील सोमजाई यांस प्रत्येकी, वार्षिक ८८८ तेल सरकारी कोठींतून देण्याची व्यवस्था झाली व ती इ. स. १७८७ मध्ये कायम झाली. पाचाड येथील महादेवास इ. स. १७८१-८२ मध्ये दीपास ८८२ तेलची नेमणूक झाली. महादेवास श्रावणमासाभिषेक होई. पाचाडच्या सोमजाईस सालिना खर्चासाठी रोख १॥ रु. व ७॥ मण भाताची मोईन होती. इ. स. १८०५-०६ मध्ये रा. ची. ९

पाचाडची १॥३॥ विषे इतकी जमीन या मंदिराकडे लाऊन देण्यात आली. पाचाड येथील गणपतीस मौजे नांदगाव येथील २ विषे जमीन इनाम, ४ रु. रोख व एक खंडी भात सरकारातून असे. इ. स. १८१३-१४ पासून, या मंदिरास दरमहा एक शेर तेल मिळण्याची व्यवस्था झाली. हा खर्च रायगडच्या जमाखर्चातून होत असे. रायगडावरील शिर्काबाईचे जसे उत्सव असत, त्याचप्रमाणे या देवांचे होत. या देवांच्या नवरात्रोत्सवास ४७८॥ रु. नेमणूक होती. यावेळीं ब्राह्मणांकडून ९ दिवस जप चाले. शमीपूजन होई. रायगडावरील शिर्काबाईस साडी व खण यांसाठी २॥ रु. खर्च होई. यापैकी साडी २८८ व खण १८ चा असे. सोमजाई व झोलाई यांसही वार्षिक साडी खण अनुक्रमें १॥॥ रु. व १८॥ या किंमतीची सरकारांतून नेमून दिली होती [अग्र. कागद रु. नं. ८६, ९२, ८०, ८१, ८७, ७८].

लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे देव श्रीजननी व सोमजाई हे होत. या देवस्थानांचा नवरात्राचा उत्सव होत असे. त्यावेळी देवीस १८८ रु. चें पातळ व ८८८ रु. चोळी प्रत्येकी, अर्शी वस्त्रे सरकारातून अर्पण होत. निशाणास १॥ रु. व उपसाहित्यास १८८ रु. खर्च होई. कोळी भगत कडु याजकडे या देवतांचे भगतपण होते. लिंगाण्यावर उपद्रव सुरू झाल्यास या देवतांच्या यात्रा होत व त्यांस संतुष्ट करण्याचा प्रयत्न होई. वाळणकोडी येथील देवही, कचित्, लिंगाण्यावरील उपद्रवास कारण समजला जाई व त्यासाठी त्याची यात्रा करीत. इ. स. १७७४ मध्ये लिंगाण्यावर काही उपद्रव झाला; म्हणून वाळणकोडी येथील देवाची यात्रा केली. त्यास ८८८ नारळ-४; ८८८ शेंदुर, ८८८ पंचखाने व देवास पानसुपारी मिळून १८८८ रु. सरकारी खर्च झाला आहे [अग्र. कागद रु. नं. ६, ७८, ८१]

दर महिन्याच्या शुद्ध द्वितीयेस रायगडावर चंद्रदर्शन झाल्यावर तोफेचा बार काढीत; नंतर लोकांस पानसुपारी वाटीत. या समारंभाचा वार्षिक खर्च ७॥ रु. होता. दसऱ्याचे दिवशी सीमोळेघनानंतर जमलेल्या लोकांस पानसुपारी देत; त्याचा खर्च सुमारे २॥ रु. होई. या प्रसंगी १ रु. ची पाव मण सुपारी व १॥ रु. ची ४५०० पानें लागत. दसऱ्याच्या दिवशी १०. बकरी रायगडावर बळी पडत. दर बकऱ्यास १॥ रु. किंमत पडे. शिर्काबाई, सोमजाई, झोलाई, महादरवाजा, सिंहासन, पाचाडचा म्हसोबा, रायगडची कोठी, रायगडावरील लांडा कसाब, भवानी इ. तीन तोफा यांस प्रत्येकी एक बकरे बळी देण्याचा रिवाज होता. दर तीन वर्षांनी रायगडावर एक टोणगा बळी देत. त्याची किंमत सामान्यतः १० रु. असे. इ. स. १७८१ मध्ये टोणगाची किंमत २० रु. होती. टोणगास १० आण्याची दारू पाज्जीत. दसऱ्याचे दिवशी सुभेदाराच्या पालखीचीही इतर पूजनीय

वस्तूंबरोबर पूजा होई. दर चैत्रीपौर्णिमेस रायगडवर एक टोणगा बळी देत; या प्रकारास कागदोपत्री पांजीहाल असा शब्द वापरलेला दिसतो. म्हणजे दरवर्षी एक व दर तिसऱ्या वर्षी दोन असे टोणगे बळी दिले जात असत. दसऱ्याचे विडे वाटण्याच्या वेळी दिवटी पेटवीत; त्यावेळी ४४८॥ तेल लागे. दसऱ्याच्या दिवशी गडावर कोंबडी जमा होत. त्यांस दुरोजा दाणा व भात यांचा खर्च ४४१॥ (पावणे दोन शेर) होत असे. सीमोल्लघनाचे वेळी तोफा व जेजालांचे बार होत; त्यांत ४१८॥ दारू खर्च होई. म्हसोबास कोंबडे बळी देत; त्याची किंमत इ. स. १८१३-१४ मध्ये ४१॥ होती. लिंगाप्यावर पांजीसाठी दर तिसऱ्या वर्षी बकरें बळी देत. इ. स. १७८७-८८ मध्ये तेथे टोणगा बळी दिल्याचा उल्लेख आढळतो. लिंगाप्याच्या देवस्थानांस म्हणजे सोमजाई व श्रीजननी यांस व दरवाज्यास दरसाल प्रत्येकी एक बकरें बळी देत. पाचाडच्या महादेवाची यात्रा चैत्रपौर्णिमेस भरे; तेव्हा देवास एक बकरें बळी देत. या यात्रेस कैली भात १३॥ लागे [अप्र. कागद रु. नं. ८१, ७८, ९२, ७९, ८३, ८६].

रायगडवर वर्षप्रतिपदा साजरी होई. त्यावेळी कडुलिंब व गूळ वाटीत. गूळ वजन ४४८॥ इतका लागे. संक्रांतीचा तिळगुळाचा समारंभ गडावर होई. त्यास ४॥॥ तीळ व गूळ वजन ४॥॥७॥ इतका लागे. दसऱ्याचा रेडा बळी देण्याचे प्रकारास रेडेजत्रा असे कागदोपत्री लिहिलेले आढळते. रेडेजत्रेप्रमाणेच दुसरी एक जत्रा दरसाल रायगडावर होई, तीस शाकारजत्रा म्हणत. गडावरील अनेक इमारतींची पावसाळ्यापूर्वी शाकारणी करावी लागे. ती सुरु करण्यापूर्वी ही शाकारजत्रा होई. जत्रांस तांदूळ, तूप, तेल, मीठ इ. वस्तूंचा खर्च गडावरून होई व त्याचे तपशील भरपूर उपलब्ध आहेत [अप्र. कागद रु. नं. ७९, ८१]. लिंगाप्यावरही अशी शाकारजत्रा होत असे. लिंगाप्यावर दसरा व चंद्रदर्शनप्रसंगी पानसुपारी वाटण्याचा प्रघात होता.

रायगडावर बागा लावण्याचा किंवा वृक्षारोपणाचा उल्लेख आढळत नाही. रायगडचा माथा उंच; गडावर वारा जोराचा व जमीन खडकाळ. त्यामुळे काही मोजक्या जागी झाडी आहे; तेव्हा बागा लावण्याचा प्रयत्न कोणी केल्या नाही हे परिस्थित्यनुरूपच आहे. पण इ. स. १८१५ एप्रिल २८ रोजी दुसऱ्या बाजीरावाने रायगडचा अधिकारी मकाजी जाधव यास कळविले की गडावरील शिबंदीचा खर्च कमी करा. जी रकम वाचेल, ती धोंडो विश्वनाथ जोशी यास देऊन त्याचे करवी, गडावर नारळाची झाडे लावा. ' नारळाची झाडे अक्षय्य राहून उतम नामी चांगली होत ', अशा जाग्यावर लावावयाचे काम त्याजकडे सोपविण्यात आले, अशा स्वरूपाची आज्ञा दुसऱ्या कोणी दिल्याचे, लाखो कागदपत्र पाहूनही आढळांत येत नाही ! [अप्र. कागद रु. नं. ८७].



२० रायगडची दुरुस्ती, शाकारणी, राखण व गस्त

इ. स. १७७३ च्या स्वारीमुळे रायगडची तटबंदी बऱ्याच जागी ढासळली. तालुक्याचा अधिकारी गणपतराव कृष्ण कोल्हटकर याने ८२९॥३॥ रु. खर्च करून दुरुस्तीचे काम करून घेतले. इ. स. १७७५-७६ मध्ये नाणेदरवाजाचे दुरुस्तीचे काम केले; त्यावेळी. १९० वेळां सुरंग लाऊन तेथील खडक फोडला. त्यासाठी पाथरवटांस ८४॥३॥ रु. इतका रोजमुरा द्यावा लागला. याचवेळी हिरकणी व टकमक टोक यांवर पहाऱ्याच्या जागा बांधल्या, त्यांकरिता ३॥१॥ रु. खर्च झाले.

दुरुस्तीसाठी लागणारे लाकूड सरकारी जंगलांतून विनामूल्य आणले जाई. सरकारी माणसेच लाकडे तोडण्यास जात. त्यांचे वेतन अन्यत्र खर्च पडलेले असे. त्यांचा अन्नखर्च सरकारी कोठींतून होई. त्यामुळे रोख खर्च किरकोळ भासतो. इ. स. १७७७-७८ पासूनची रायगडची जी अंदाजपत्रकें आहेत, त्यांत दरसाल एक हजार रुपये रायगडचे दुरुस्तीसाठी दाखविले आहेत. इ. स. १७७९-८० मध्ये नाणेदरवाजाची उरलेली दुरुस्ती व किल्ल्याच्या पायऱ्या बांधून काढण्यासाठी एक हजाराची रकम अंदाजपत्रकांत खर्चाकडे टाकली आहे. पण मदारकोठी, नाणेदरवाजाचा पहारा व टकमक टोकाजवळील पहाऱ्याच्या जागांचे बांधकाम १७१८॥३॥ रु. तच दुरुस्त झाले इ. स. १७८०-८१ मध्ये मदारचौकीवरील जुनी कोठी मुसळधार पावसाने कोसळली. तिचे दुरुस्तीसाठी रोख ८०७॥२॥ रु. खर्च झाला. लोकांची अडिसेरी व कोठीची शाकारणी यांस २३५॥३॥ रु. लागले. याच वर्षी नाणेदरवाजाचा बुरूज कोसळला; तो बांधून काढण्यास ३८९८॥०॥ रु. लागले. नाणेदरवाजाचे दक्षिणेकडील तट चिखलधोंड्याचा होता. १९०१ हात तटाचे बांधकाम ४८०॥१॥३॥ रु. खर्चून करण्यात आले. कुशावर्त तलावाची मूस नवी बांधली व गाळ उपसून तळे स्वच्छ केले; त्यास ५१॥१॥३॥ रु. लागले. या वर्षी सखारामबापु बोकील यांस रायगडवर अटकेंत

रायगडची दुरुस्ती, शाकारणी, राखण व गस्त १३३

ठेवले. त्यांचेकरिता हवालदार रहात असलेले सरकारी घर मोकळे केले, दुरुस्त केले व सभोवती भिंत बांधली; त्यासाठी १८७॥१॥ रु. खर्च झाला. सारांश, इ. स. १७८०-८१ मध्ये रायगडच्या दुरुस्तीचा आकडा २१५२०॥१॥ रु. झाला आहे [अप्र. कागद रु. नं. ८, ७९, ८७, ९२].

इ. स. १७८८ मध्ये रायगड तालुक्याचा अधिकारी सदाशिव रघुनाथ गद्रे याने पेशव्यास कळविले की खूबलढा बुरुजाची जागा नाक्याची आहे. तेथील बांधकाम तीन वर्षांपूर्वी कोसळले; त्याची बंदिस्ती केली पाहिजे. त्यावर तोफा, जेजाला ठेवल्या पाहिजेत. नाणेदरवाजा व त्याच्या कोसळलेल्या पायऱ्यांची दुरुस्ती झाली पाहिजे. हे काम मजुरीने करण्यास ६।७ हजार रु. लागतील. पेशव्यांनी आशा केली की- नाणेदरवाजाचे, बुरुजाचे व तटबंदीचे काम किल्ल्याचे लोकांकडून पूर्ण करून घ्यावे; त्यासाठी चार हजार रु. पर्यंत खर्च करावा. काम पक्के करावे; मोजणीचा जाबता व इमारतीचा हिशेब तपशीलवार हुजूर कळवावा [अप्र. कागद रु. नं. ९१, ९२]. सरकारी आशेनुसार सदाशिव रघुनाथ याने खूबलढा बुरुजाचे, चित्दरवाजानजिक पश्चिमेकडील बुरुजभागाचे सगळेच काम नवे केले. तळ चुन्यांत बांधला व वरच्या कामास चिखल वापरला. पाथरवट व मजूर मिळून ४१ माणसे खपत होती व २४८०॥१॥ रु. खर्च झाला [अप्र. कागद रु. नं. ८६, ९२]. इ. स. १७९६ त नाना फडणिसाने रायगड दुरुस्त करून घेतला [सुप्र. ३७५]. तेव्हा तटबंदीचे कामासाठी ६४०॥१॥ रु. लागले [अप्र. कागद रु. नं. ९१]. इ. स. १८०८-०९ मध्येही अंदाजपत्रकांत एक हजार रुपये खर्चाकडे दाखविले असून पुढील वर्षी नाणेदरवाजा दुरुस्त केला आहे [अप्र. कागद रु. नं. ८०, ८४].

इ. स. १७७३-७४ त महादरवाजाची आगळ मोडली; ती बसविण्यास एक सुतार ५ दिवस काम करित होता; त्याची मजुरी दहा आणे झाली. याच वर्षी राजनाड्याचा पश्चिमेकडील दरवाजा नवा बसविला. गंगासागराचा सच्छिद्र खडक पाहिले लागून तळे कोरडे पडू लागले तेव्हा फटीतून लोखंड भरले व शिशाचा रस ओतून झिरपणे बंद केले. तसेच पहान्याची घरे बांधिली [अप्र. कागद रु. नं. ६, ७५, ८६].

मदारचौकीजवळ खडकांत अंधारी नावाची एक जागा होती. तिचे चुने-गजी भिताड नादुरुस्त झाले; ते नवे बांधण्यास १३१. रु. खर्च झाला [अप्र. कागद रु. नं. ६; ८]. या जागेत पावसाळ्यास लागणारे भात साठवून ठेवित. जोरदार पावसामुळे कळ्याची उपळ होऊन भात भिजू लागले; त्यासाठी तांबडतोब

रायगडची दुरुस्ती, शाकारणी, राखण व गस्त १३५

यांची डागडुजी कशी राखली जात असेल, याची कल्पना येण्यापुरते हे उल्लेख केले आहेत.

लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता. त्याच्या दुरुस्ती-डागडुजीचे काम रायगडबरोबरच चालू असे. इ. स. १७७३ मध्ये लिंगाण्याच्या माचीस बांधलेली कोठी ३०८॥ रु. खर्च करून दुरुस्त केली; पहाऱ्याचा बुरूज पर्जन्यकाली कोसळला; त्याची दुरुस्ती केली व दरवाजे नवे केले. दरवाजाजवळील टप्प्याचा बुरूज थोडा कोसळला होता तोही दुरुस्त केला. इ. स. १७७४ मध्ये लिंगाण्यावर एक नवा बुरूज बांधला. इ. स. १७७५ मध्ये पावसाळ्यांत लिंगाण्याच्या वाटेवर कडा कोसळून प्रचंड दगड वाटेवर येऊन पडला. तो फोडवून वाट मोकळी केली व बेगारी व पाथरवट यांचे मार्फतीने लिंगाण्याच्या हौदाजवळ बुरूज उभारण्याचे काम पुरे केले [अप्र. कागद रु. नं. ३; ८६, ८७, ७९, ८, ९१]. इ. स. १७७७ मध्ये लिंगाण्यावर राजवंदी ठेवण्यास नवी कोठी बांधली; किल्ल्याचे माचीस धान्य ठेवण्यास नवे कोठार बांधले; दरवाजाखाली पहाऱ्याची जागा बांधली; किल्ल्यावर जाण्याची वाट दुरुस्त केली. इ. स. १७८० मध्ये किल्ल्याची सदर मोडकळीस आली म्हणून नवी बांधली. इ. स. १७८५ मध्ये किल्ल्याचे माचीस नवी कोठी ३२१।१ रु. खर्चून बांधली. इ. स. १७८६ मध्ये हणमंत बुरूज कोसळला; तो नव्याने बांधला [अप्र. कागद रु. नं. ९१, ९२, ८३]. लिंगाणा किल्ला कैदी ठेवण्याचे ठिकाण होते.

पाचाड व वाडी ही रायगडच्या मार्गावरील नाक्याची ठिकाणे होत. वाडी येथे रायगडच्या धान्याच्या कोठारांशिवाय महत्त्वाच्या इमारती नव्हत्या. इ. स. १७७४ मध्ये वाडी येथे नवे कोठार बांधले. वाडी येथील जुना फड नादुरुस्त झाला होता; तो इ. स. १७८६ मध्ये ३८८।१ रु. खर्चून नवा बांधला [अप्र. कागद रु. नं. ६, ९१, ९२]. इ. स. १७७२ मध्ये पाचाड येथे विठ्ठल यशवंत खास-निवीस एक घर बांधित होते. ते काम इ. स. १७७३ मध्ये गणपतराव कुण्ण कोल्हटकरांनी पूर्ण करून घेतले. त्याच्या वास्तुशांतीस ३५॥॥॥० रु. खर्च लागला [अप्र. कागद रु. नं. २, ८]. पाचाडचा कोट हाती आल्यावर कोटाचा हवाला पेशव्यांनी कंक याजकडे दिला [ऐसंसा. खं. ४, ले. ६४ पृ. १०४]. पण पाचाडचे महत्त्व इ. स. १७७३ पासून नष्ट झाले.

रायगड, पाचाड व वाडी येथे दरसाल शाकारणी करून घेण्याचे काम जिकिरीचे पण महत्त्वाचे होते. राजवाड्यावर कौलें होती; बाकीच्या सर्व इमारती पेंढे, गवताने शाकारीत; सायलीच्या पानांचाही उपयोग करीत. इ. स. १७७३-७४ मध्ये राजवाड्यावर वीस हजार नवी कौलें घातली [अप्र. कागद रु. नं. ७५]. इ.

स. १७८६-८७ मध्ये ३७८।।।. रु. ची नवी कौले गडावरील इमारतीसाठी सदाशिव खुनाथ गद्रे यांनी खरेदी केली [अग्र. कागद रु. नं. ८३] इ. स. १८१३-१४ मध्ये १४७०० कौले राजवाड्यावर टाकण्यासाठी नवी खरेदी केली. कौलाचा दर ३।।। रुपयास हजार असा होता. कोने खरेदी केले; त्यांचा भाव १ रु. शेकडा होता. कौले नळीची अगर खपरेल असत. नातें येथील ४५ असामी व बिरवाडीचे दहा कुंभार दरसाल शाकारणीस यावयाचे, असा शिरस्ता होता. काम एक महिना नऊ दिवस चाले. शाकारणीपूर्वी शाकारजत्रा भरे.

शाकारासाठी ३८० रुपयाचे सायलीच्या पानांचे भारे व ताट्या लागत. मल्हारनाक वाडकर याजकडे पाने खरेदीचे काम असे. ५७०० पानभारे व २९४०० जुडी गवत लागे. तें आणण्यास इ. स. १८१३-१४ मध्ये ३९। रु. खर्च आला. शिवाय, गडावर वेठीच्या गवताच्या जुडी गोळा होत, त्यांचा आकडा ५६२५ होता [अग्र. कागद रु. नं. ८१]. इ. स. १७७९ व ८१ मध्ये रायगडचा शाकारणीचा खर्च ३७७ रु. इतका झाला; त्यावेळी किल्ले लिंगाण्याचा खर्च फक्त १।।। रु. आहे ! इ. स. १७८७ मध्ये शाकारणीचा खर्च फक्त १७२।।।।। रु. झाला. इ. स. १८१४ मध्ये हा खर्च ४७७।।। रु. झाला [अग्र. कागद रु. नं. ८३, ८१, ९२].

पुढील गावांतून रायगडवर शाकारणीसाठी गवताच्या जुडी येत— १. आंबरलें २. पनालघर ३. खडकोली ४. वांघोवलें. ५. मांगरुण ६. भाणदरें ७. कविलवाहाळ. ८. हतलोली. ९, १०. पळसगाव खुर्द व बुद्रुक ११. ताम्हणें. प्रत्येक गावावर ५० जुड्यांची वेठ होती, ती गावचे महार आणीत. त्यांस प्रत्येकी दरवर्षी सवामण भात व चार आणे देण्याचा शिरस्ता होता. याच गावांतून रायगडवर जळणासाठी ओंडे पुरविले जात असत [अग्र. कागद रु. नं. ८१].

किल्ले लिंगाण्यावरील शाकाराची ठिकाणें पुढीलप्रमाणे होती :-

१ श्रीजननीचे देवालय. २ सदर. ३ सरकारवाडा. ४ हवालदार याचे घर. ५ हणमंत बुरूज. ६ जिभीचा पहारा. ७ निगडीचा पहारा. [अग्र. कागद रु. नं. ७८].

पहान्याची व शाकाराची ठिकाणें— रायगड, पाचाड व वाडी.

ठिकाण	पेंढे	गवत व जुड्या
चौकी फडाची	४००	३००
कोठीनजीकचे मेट	१००	२००
चिते दरवाजा	३००	५००
कोठ्या फड वाडीच्या २	४५००	५५००

रायगडची दुरुस्ती, शाकारणी, राखण व गस्त १३७

धोंडीचा पहारा	१२५	३००
टपा चिते दरवाजा	१००	३००
श्रीशोलाईचे देऊळ	५००	१०००
कारखानिसाचे घर	२०००	२०००
सरकारी घर ब्राह्मण वगैरेस रहावयास	५००	३००
चुन्याचे घर	—	—
आत्माराम बाबूरावचे घर	१०००	१०००
कोठी शेठ कोठीवाला	२००	०
गिर्दनवाई	१०४७५	१३९९०
नागेबागांतील चौकी	४००	२००
म्हशाचे मेट	१००	०
वाघदऱ्याखालील पहारा	१००	०
धारवीडचा पहारा	१००	०
राजहुड्याचे खिडीतील पहारा	—	—
कळकीचा पहारा	१००	०
निवल्या पहारा	१००	०
कालकाईचे खिडीतील पहारा	२००	०
आंब्याचा पहारा	१००	०
उंबरवीडचा पहारा	१००	०
शणेश पहारा	१२५	२५०
जांभळीचा पहारा	१२५	२५०
कोठी मदारऱ्या झड्यांस	४००	१५००
सदर घळकी	१५०	३००
नाणेदरवाजा	१५००	३०००
टपा नाणेदरवाजा	१००	२००
खुल्लऱ्याचा बुरूज	४००	७००
सदर पाचाड	४१००	५०००
देऊळ गणपति	१५०	३००
देऊळ सोमजाई	४००	३००
देऊळ हणमंताचे	१००	२००
चोखडीचे मेट	१००	०

चाहुटीचे मेट	१००	०
जांभळीचे मेट	१२५	०
निसणीचे मेट	१००	०
सावताचे मेट	१००	०
आंब्याचे मेट	१००	०
तोफेचे मेट	१००	०
बांधणीच्या चौक्या यो २	२५०	०
नेरावच्या चौक्या यो २	२००	०
चौकी कावला घाट	१००	०

[अप्र. कागद रु. नं. ७८].

ही यादी एवढ्याकरिता दिली की रायगडच्या परिसरातील पहाऱ्याच्या व शाका-
राच्या ठिकाणांचा अजमास समजावा. यांशिवाय रायगडच्या परिसरातील आणखी पहा-
ऱ्यांची ठिकाणे कागदोपत्री आढळतात ती— १ उंबराची सदर, २ नाडालीचा पहारा, ३
तळचा पहारा, ४ उडाणचा पहारा, ५ टोकाचा पहारा, ६ देवीचा पहारा, ७ माथ्या-
वरील सदरेचा पहारा, ८ बाराटाकीचा पहारा, ९ धामणदऱ्याचा पहारा, १० घोगीचा
पहारा, ११ हेडलीचा पहारा, १२ कोंडेखळीचा पहारा, १३ नांदगिरीचा पहारा,
(हे दोन पहारे होते). १४ केळीचा पहारा, १५ अगडवंच पहारा, १६ वळणाचा
पहारा, १७ तटत्रंदी हिरकणीची सदर, १८ लिंगाचा पहारा, १९ टप्प्याचा पहारा,
२० रंगवाडीचा पहारा, २१ चौबुर्जाचा पहारा, २२ गोलंदाजाचा पहारा, २३ चिल-
खताचा पहारा, २४ निवडुंगाचा पहारा, २५ टकमकीचा पहारा, २६ डुब्याचे मेट,
इतकी यादी खुद्द रायगडच्या पहाऱ्यांची आहे [अप्र. कागद रु. नं. ८३]. पहा-
ऱ्यांच्या ठिकाणी रात्री जागरूकता असे. रात्रीची गस्त राजवाड्याच्या सदरेपासून
निघे, ती किल्ल्याच्या माथ्यावर फिरे. महादरवाज्यापासून तटत्रंदीभर एक गस्त
जाई. कोंडेखळीतून एक गस्त निघे. गिर्दनवाईच्या घेऱ्यांतून एक गस्त सुरू होई.
रात्री गस्तवाला सदरेपासून निघाला की बंदीवानाचे खबरदारीस जाई. पावसाळ्यांत
या गस्तीस रोज घीस जुडी गवत लागे; उन्हाळ्यात पंधरा जुडी पुरत. गस्तीस
वर्षाच्या एकंदर ४५०० गवताच्या जुडी लागत, त्यांची किंमत १०० रु. होई
[अप्र. कागद रु. नं. ८१, ८३, ९१].

इ. स. १८०५-०६ मध्ये मातुश्री यशोदाबाई पेशवे गडावर असल्याने हा
जुडीचा खर्च वाढला. रात्रीच्या किती घटका झाल्या याची खबर देण्यासाठी गस्तवा-
ल्याने नगरालान्यावरील घड्यालचीकडे यावयाचे व मग मातुश्रीकडे जावयाचे असा
शिरस्ता होता [अप्र. कागद रु. नं. ७८]. पावसाळ्यांत गस्त घालणे मोठेच कष्टाचे असे,

रायगडची दुरूस्ती, शाकारणी, राखण व गस्त १३९

किल्ला पोतनिसांकडे वहिवाटीस होता, तोपर्यंत गस्तवाल्यास दरसाल एक कांबळे देण्याचा रिवाज त्यांनी ठेवला. इ. स. १७७४ त कांबळे दिले नाही. पण अनुभवाने असे ठरले की दरसाल एका कांबळ्याची जरूर आहे. मग तशी प्रथा चालू झाली. गस्त घालणाऱ्या २० माणसांस २० कांबळी लागत. दर रुपयास एक कांबळे मिळे. कांबळ्यांची वाटणी— १ कारकून निसवत मामलेदार, १ कारखानीस, १ राखणदार, ७ सदर बारगीर आसामी सात, ८ नौवती असामी आठ, २ दरवाजेकरी दोन, [अप्र. कागद रु. नं. ७९, ८१]. महोदरवाज्यावर दोन बर्कदाजांचा दिवसरात्र खडा पहारा असून त्यांच्या दोन्ही बंदुगा सतत भरलेल्या असत. पण हवेने बंदुकांतील दारू सई होत असल्यामुळे दर आठवे दिवशी ते बार उडवून टाकीत. वर्षाचे असे ९६ बार फुकट जात; त्यांत पक्के वजन ४४५.६ इतकी दारू फुकट जाई व तेवढी हिशोबांत खर्ची पडे. दरमहा ब्रीजेच्या चंद्रदर्शनास तोफेचा एक बार काढीत. दारूचा भाव इ. स. १८१३-१४ त आठ रु. मण होता. तोफांस बुचे म्हणून ताग वापरीत. लिंगाण्यावरूनही त्यावेळी तोफ डागली जाई [अप्र. कागद रु. नं. ८१, ८६, ९१ ९२].

रायगडवरील तोफा व जेजाला गंजू नयेत, म्हणून त्याही मधून मधून उडवून पहात व नंतर कलाली दारूने धूत. कलाली दारूचा भाव १ रु. स मण असा सामान्यपणे असे. दोन मण दारू लागे. पावसाळ्यांत तोफांस डांबर लावीत. १७॥ रु. चे डांबर लागे. शिवाय तेल, चंद्रस लावीत; गडावरील जेजालांस तेल व मेण लावीत. इ. स. १८१३-१४ मध्ये रायगडवर पुढील तोफा होत्या — १ तोफ गंगासागर, २ तोफ मुलना, ३ तोफ पेरुजंगी, ४ तोफ भुजंग, ५ तोफ रामचंगी, ६ तोफ पद्मीण, ७ तोफ फतेलष्कर, ८ तोफ फतेजंग, ९ तोफ सुंदर, १० तोफ रेकम, ११ तोफ मुंगसी, १२ तोफ शिवप्रसाद, १३ तोफ गणेश, १४ तोफ लांडा कसाब, १५ तोफ चांदणी, १६ तोफ भवानी, १७ तोफ नागीण.

लिंगाण्यावर पर्जन्यकालीं दरवाजास मेण लावीत; त्याचा खर्च १ रु. होई. तेथे पर्जन्यकालीं एक मनुष्य गस्त घाली. रायगडच्या महादरवाजास तेल व मेण लावीत. मेणाचा भाव १० रु. मण असे. अर्धा मण मेण लागे. तेलाचा भाव ५ रु. मण असता, ४॥ रु. चे तेल एका दरवाजास लागे [अप्र. कागद रु. नं. ८१].



२१ रायगडवरील कैदी

पेशव्यांना रायगडचा उपयोग झाला, तो उत्कृष्ट तुरुंग म्हणून. जगात काही तुरुंगांना कीर्ती प्राप्त झाली आहे. इंग्लंडच्या इतिहासांत Tower of London किंवा फ्रान्सच्या इतिहासांत बॅस्टाइलच्या तुरुंगास जें महत्त्व, तेच रायगडास उत्तर-पेशवाईत प्राप्त झाले. या बंदीगृहांत (१) राजबंदी (२) दरवडेखोर (३) अनैतिक गुन्हे करणारे असे बंदी कैद भोगून सुटले अगर कायमचे मुक्त झाले.

पेशवाईतील साडेतीन शहाण्यांतील प्रसिद्ध सखारामबापू याचे व नाना फडणिसाचे इ. स. १७७९ मध्ये बिनसले. बापूंचा राधोबादादाकडे कल दिसू लागला; म्हणून नाना, हरिपंत व महादजी यांनी एकदिल होऊन पुरंदरास सखारामबापूस कैद केले [पुअ. भाग १ ला-पृ. १०२; कासंपया, पृ. ४७१]. 'बाळाजीपंत पटवर्धन यांनी पाहिले की नानांच्या मनांत बापूंविषयी विशुद्ध भाव नाही.' मग त्यांनी शिंद्यास ५१७ लाख रुपये आणि अशेरीचा किल्ला देऊन अनुकूल करून घेतले व बापूस कैद केले [पुअ. भाग १ ला. पृ. २४७-२४८]. 'सखारामबापूस कोशकीटकाप्रमाणे कैद झाल्यानंतर राहिलेल्या त्यांच्या स्नेह्यांची आव गेली; त्यांचा इतवार राहिला नाही. सखाराम भगवंत याजला श्रम बहुत आहेत. त्यांचे द्रव्य म्हातारपणचे २० लक्ष साहुकारियांतून आणि घरांतून सोने व मोहरा ३० (लाखांचे) निघाले.' त्यांचे सर्व धन सरकारजमा केले. प्रथम बापू सिंहगडावर कैदेत होते; नंतर त्यांस प्रतापगडावर एक वर्ष ठेविले. प्रतापगडावरून २० सफर रोजी (इ. स. १७८१) ते रायगडावर येऊन पोहोचले. त्यावेळी रायगडावर बाळाजीपंत पटवर्धन यांचा शालक रघुनाथराव गद्रे अधिकारी होता. "रायगडावर कैद केल्यास सत्वरच स्वर्गास मनुष्य जातो. स्वर्गाचा मार्ग ते स्थळ जाणून व सखारामपंतांनी कैदेत श्रम किती दिवस अनुभवावे, याकरिता रायगडावर कैदेत ठेविले. पायांत बेडी अहोरात्र व कोठिडीस कुलफ असे. सेवेस दोन माणसे. येक शूद्र आंधळा व बहिरा व येक ब्राह्मण मुका. सीतळोदकेकरून स्नान व भक्षावयास जलीन्याचे मोठे तांदूळ, याप्रमाणे सर-

जाम नेमून दिवला होता. दिवसेदिवस क्षीण प्रकृति होती. ” हे वर्णन नाना फडणि-साच्या कोणातरी हितशत्रूने निजामाकडे लिहून धाडले असून ते अगदी विपर्यस्त व द्वेषमूलक आहे [पेद. ३६ ले. ३८५; पुअ. भाग १ ला. पृ. २४७, २४८]. सखारामबापू तीन महिने वीस दिवस रायगडावर कैदेत होते. सखारामबापू खेळ्या म्हणजे महान राजकारणी मनुष्य. त्यास शिधा उत्तम प्रतीचा घावा, म्हणून दर-बारच्या आज्ञा सुटल्या. त्यांच्याजवळ चाकरीस एक आचारी व बाहेरच्या कामा-साठी एक मराठा मनुष्य गडावर नेमण्यात आला [अप्र. कागद-र. नं. ९१, ९२]. आचार्यास मध्यम प्रतीचा शिधा देण्याची आज्ञा सुटली. बापूस नेसण्यासाठी व पांघरण्यासाठी दोन धोतरजोडे दिल्याचा उल्लेख आढळतो. गडावर ४४१ गाडदी रखवालीस होते; नाकी पाहून आणखी पहारे बसविण्यात आले. टकमकीवर दोन पहारे, असननळीचा पहारा, रामदराचा पहारा, लक्षणदराचा पहारा, एडक्याचा पहारा, हिरकणीच्या टोकाचा पहारा, उंबराचा पहारा, म्हसोबाचे मेट, घोडधारेचा पहारा, किल्ल्यावर राजवाड्यांत एक पहारा, हवालदा-राचे षराभोवती पहारा, चौदिवाळीनजीक मिळून सहा पहारे, सात महालांपुढे पहारा, असे १९ पहारे नेवे बसविले. बंदोबस्तासाठी नवीन २५६ लोक ठेविले. त्यांचा खर्च ६१८०००० रु. झाला. ही सर्व माणसे गडावरील आपाजीराव महामूनकर यांच्या देख-रेखीखाली काम करित होती [अप्र. कागद र. नं. ८३]. इ. स. १७८१ जून ३० चे पत्रात पुढील मजकूर आहे— ‘सखारामबापू यांचे पायांत बेडी आहे. रायरीचे किल्ल्यांत कैदेत आहेत. त्या किल्ल्याची हवा फार वाईट. फार दिवस त्या किल्ल्यास मणुष्य राहिल्यास वाचत नाही. त्यास बापू बहुत श्रमी आहेत. पाय वगैरे सुजले आहेत. अवस्था कठीन यैसे वर्तमान आहे’ [पुअ. भाग १ ला पृ. १५३]. इ. स. १७८१ च्या श्रावण शु॥ १३ गुरुवार छ सावान ११ या दिवशी ‘सखारामपंत परलोकास प्रस्थान करून, शरीरत्याग रायगडचे किल्ल्यावर केला म्हणून वर्तमान आले’ [पुअ. भाग १ ला पृ. २४७, २४८, २४९]. अप्रसिद्ध कागदपत्रांतूनही हाच मृत्युदिन दिला आहे. ते व त्यांचेसाठी नेमलेले दोन नोकर यांचा या कालांतील नस्त खर्च ६७००००० रु. झाला. सखारामबापूस तूप, तेल, हिंग, जिरे, मिरी, हळद, तांदूळ बारीक, तांदूळ जाडे, तुरीची डाळ, मीठ, हरभऱ्याची डाळ, कापूस, आंबसोल, साखर, गूळ, सुंठ, काथा, तंबाखू या वस्तू पुरविल्याची यादी आहे [अप्र. कागद र. नं. ९२].

बापू वारल्यावर त्यांच्या सर्व वस्तूंची यादी करण्यात आली. २ लेप; पैकी एक पश्मी बुटेदार, एक ब्राह्मणपुरी पिवळा, एक सफेद चांगडी, एक गवाळे

घोंगडीचे, तांब्याच्या वस्तु तेरा, पितळेच्या वस्तु चार, स्फटिकाची १०६ मण्याची माळ, रुद्राक्षांच्या माळा १०१ मण्यांच्या ८, संबळ वेताची, सोन्याचे मदीव टोपण असलेला शंख, शाळिग्राम, नर्मदी बाण, नर्मदी गणपति, सूर्यकांत, सुवर्णमुखी चक्रामित सोन्याचे मदीव सांखळीसुद्धा, रग्याचा १६।।। तोळे वजनाचा संपुट, शालजोड्यांची गोधडी इत्यादि [अग्र. कागद रु. नं. ९१, समापेरो. भाग १ कलम २९८, पृ. २५५]. ही दिलेली यादी संपूर्ण नव्हे. बापूंच्या सर्व वस्तु गोविंद विश्वनाथ नावाच्या कारकुनावरोबर पुण्यास रवाना झाल्या व बापूंच्या घरी पोहोचत्या करून राघो सदाशिव याने पावती घेतली आहे [समापेरो. भाग १, कलम २९८, पृ. २५५]. स्थानबद्ध करून ठेवणारास पेशवाईत कसे वागनीत, याचा नमुना म्हणून ही बापूंची हकीकत पहाण्यासारखी आहे. बापूंच्या बंदोबस्तासाठी १३ माणसे नेमली होती; त्यासाठी ४६२८० रु. खर्च पडला आहे. पेशव्यांचे हिशेबतपासनीस किती जागरूक असत, याचे एक गमक सखारामबापूंबद्दलच आढळून आले; ते असे. जयराम कृष्ण यांनी प्रतापगडाहून बापूस रायगडावर पाठविले, त्यावेळी त्यांच्या पायांत बेडी होती. प्रतापगडच्या यादीत ही बेडी रायगडकडे दाखविण्यात आली; पण रायगडक्याने ती आपल्या यादीत जमा दाखविली नव्हती. हिशेबतपासनीसाने तो फरक दाखविला ! रुजुवात करून एक लोखंडी बेडी रायगडकडे जमेस मांडण्यात आली [अग्र. कागद रु. नं. ९२].

बापूंप्रमाणे दुसरा मुत्सद्दी मोरोबादादा फडणीस, यासही रायगडवर ठेवण्याचे दोन वेळा घाटत होते; प्रथम इ. स. १७८१ च्या सप्टेंबरमध्ये [पुअ. भाग २ रा पृ. ११] व नंतर इ. स. १७९७ मध्ये त्यांस रायगडावर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे भरपूर उल्लेख साधनग्रंथांतून आले आहेत. “गद्रे, बजाबा शिराळेकर नगरास मोरोबादादास आणण्यास गेले. मोरोबादादांनी सांगितले की मला रायगडावर नेऊ नये. तेथे पूर्वी सखारामबापू बोकील यांनी कैलासवास केला. तेथे जबरदस्तीने नेऊ लागलात, तर प्राणत्याग करीन. मग जानवें तोडून, भगवी वळें परिधान करून त्वरित संन्यासहि घेतला.” एवढे झाल्यामुळे नाना फडणिसाने मोरोबास रायगडावर ठेवण्याचा बेत रहित केला [ऐलेंसं. भाग १० ले. ४००३, ४०३२, ४०४६].

(२) नारायणराव पेशव्याच्या वधानंतर राघोबादादांनी पेशवाईची वळें मिळवण्याचा प्रयत्न चालविला. त्यांचा एक हस्तक निंबाजी विठ्ठल कारकून सातान्यास पत्रें घेऊन रवाना झाला होता; त्यास नाना फडणिसाने पकडले व पकड्या बंदोबस्ताने, पायांत बेडी घालून, रायगडावर इ. स. १७७४ एप्रिल १८ रोजी पुण्याहून पाठविले.

त्यास ब्राह्मणशिरस्त्याप्रमाणे शेर देण्याची व्यवस्था करून ठेविला होता. सप्टेंबर २ पर्यंत तो रायगडावर होता [अप्र. कागद रु. नं. ५, ७५, ८६, ९१; समापेरो. भाग १, कलम १२४ घृ. १२५].

(३) सदाशिव धोंडदेव नातु राघोबादादांच्या पक्षातील एक मनुष्य इ. स. १७७४ एप्रिल २ रोजी रायगडावर कैदेत ठेविला होता. त्यास मध्यम प्रतीचा शिधा देत. त्याचा ३२५ रु. रायगडाच्या हिशेबांत खर्च पडला आहे. हा गृहस्थ व त्याचेबरोबर एक पोगी असे दोघे एक महिना २७ दिवस रायगडावर कैदेत होते. [अप्र. कागद रु. नं. ५, ७५, ७९, ८६, ९१, ९२].

(४) नारायणराव पेशव्याच्या वधाच्या कटाचा पुढारी शिवाजी कान्हो खळदकर याची बायको, सून, कुणबीण व एक ब्राह्मण अशा चौघांची इ. स. १७७४ मार्च १८ रोजी रायगडावर खानगी केली. पैकी तीन ब्राह्मण माणसांस मध्यमप्रतीचा शिधा व कुणबीणीस डाळ, पीठ इ. शिधा पुण्याहून मंजूर झाला. या माणसांनी कळविले की आम्हास रायगडाची डोंगरी हवा मानवत नाही. त्यावर पुण्याहून मामलेदारास सूचना मिळाली की, त्यांनी तक्रार केली की महाडच्या कोर्टात, तक्रार संपली की रायगडावर अशी त्यांची थारेपालट करून बंदोबस्ताने ठेवावे. ही चार माणसे अनेक महिने रायगडावर कैदेत होती [अप्र. कागद रु. नं. ५, ७५, ८६].

(५) इ. स. १७७४ मध्ये राघोबादादाचा बारभाईनी पाठलाग केला. त्यांत दादाकडील सदाशिव रामचंद्र, काणे, शिडे, आबाजी महादेव नातु इ. माणसे मुलां-माणसांसह बारभाईच्या हाती लागली. सदाशिव रामचंद्र याची माणसे व कुणबीणी मिळून बारा जणांची रायगडावर पक्क्या बंदोबस्तांत खानगी झाली. त्यांची दोन गुरेही रायगडावर 'कैदेत' होती ! या माणसांप्रीत्यर्थ २१६५॥ रु. खर्च रायगडाच्या हिशेबांत दाखविला आहे. ही माणसे परत पाठवून दिली; तेव्हा दोन पालख्या, बरोबर सरकारचे प्यादे अशा सरंजामासह धाडून देण्यांत आले [अप्र. कागद रु. नं. ७९, ८६, ९२; पेद. ३५ ले. ६५, १८०; पेद. ३६ ले. ७६ अ.].

(६) इ. स. १७७९ च्या ऑगस्टमध्ये राघोबादादास जाऊन मिळण्याच्या विचारात असलेल्या बापूजी जनार्दन यास बारभाईनी कैद केले. पुण्यास लोक जमा करून बलेडा माजवावयाचा प्रयत्न त्याने चालविला, असा त्याजवर आरोप होता. हा मनुष्य ९ महिने एक दिवस रायगडावर पक्क्या बंदोबस्तात होता; पायांत बेड्या घालून ठेविले होते [अप्र. कागद रु. नं. ९२; समापेरो. भाग १, कलम १५८, घृ. १४४].

(७) इ. स. १७८० मध्ये राघोबादादांच्या वतीने काही मंडळींनी फितूर चालविला होता; त्यांतील वासुदेव भट कर्वे कैद झाले. ३ फेब्रु. १७८१ रोजी वासु-

देवभट कर्वे रायगडावर कैदेंत मृत्यू पावले; ते आठ महिने नऊ दिवस कैदेत होते [अप्र. कागद रु. नं. ९२; पुअ. भाग १, पृ. २४७-२४८]. बाळ दीक्षित हेही रायगडावर कैदेंत मृत्यू पावल्याची हकीकत पुणे अखबारच्या पहिल्या भागांत आली आहे.

(८) वेंकाजी लक्ष्मण नगरकर राजकारणाचा बलेडा करीत असल्याचे स्पष्ट झाल्यावरून इ. स. १७९२ मध्ये रायगडावर काही दिवस कैदेंत होता. [अप्र. कागद रु. नं. ९१].

(९) इ. स. १७८०-८१ मध्ये सखाराम धोंडदेव रायगडावर अटकेंत होता.

(१०) इ. स. १७८१-८२ मध्ये जंजिऱ्याच्या शिहीचा मोड करण्याकरिता रायगडवरून मराठी सैन्याची एक टोळी नांदवी पुरारपर्यंत चाल करून गेली. पुरार येथे मराठी सैन्याने नवलनाक विन फकीरनाक या माणसास पकडले व काही दिवस रायगडावर कैदेंत ठेविले. नांदवी येथील जंजीरकरांच्या हवालदाराच्या भावाबरोबर हा निरपराध मनुष्य पकडला गेला. बारा गांवच्या लोकांनी तो अपराधी नसल्याचे सांगितल्यावरून त्याची ४० रु. खंड घेऊन सुटका केली.

(११) इ. स. १७८८ मध्ये जंजीरकरापैकी तीन माणसे रायगडावर कैदेंत होती; त्यापैकी दोघे नांदवीपुरारच्या शिहीच्या हवालदाराचे भाऊ होते. सुटकेच्या वेळी त्यांस बळें देऊन त्यांची स्वानगी केली [अप्र. कागद रु. नं. ९२].

(१२) सवाई माधवरावांच्या कारकीर्दीत शिही बाळूमिया यास सचीन संस्थान देऊन जंजिरा संस्थान आपल्या ताब्यांत घेण्याचे राजकारण शिजत होते. त्यावेळी बाळूमियाचा भाऊ छोटेमिया, शिही इंसुफ व त्याचे बरोबरची सात मिळून नऊ माणसे रायगडावर अटकेंत ठेविली होती. त्यांची गडावर चांगली बरदास्त ठेविली होती [समापेरो. भाग १, कलम ३७४ पृ. ३१७; ऐसंसा. खं. ६ वा - पृ. ७५-७६; अप्र. कागद रु. नं. ९१].

(१३) सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर चिमाजीआप्पास बळजबरीने दत्तक देऊन त्यास पेशवेपद द्यावे असे राजकारण परशारामभाऊ पटवर्धन याने घडवून आणले. या प्रकरणांत बहिरो रघुनाथ मेहेंदळे याचा हात होता; म्हणून बाजीराव पेशव्याने त्यास इ. स. १७९६ त पकडून त्याची रायगडावर स्वानगी केली. तेथे बहिरोपंत मेहेंदळे मरण पावले (इ. स. १७९७ ऑगस्ट २०). त्यांच्या अस्थी त्यांचे भाऊ अन्याचा मेहेंदळे याजकडे धाडण्यांत आल्या [अप्र. कागद रु. नं. ९१; ऐसंसा. भाग १० पत्र नं. ४०५९; पूना रे. कॉ. खं. ६ पत्र २०].

(१४) इ. स. १७७५-७६ मध्ये प्रभुजोशी व त्याची बायको अशा दोघांस रायगडावर दीडदोन वर्षे कैदेत ठेविले होते. त्यांच्या धोतरजोडा, लुगडी इत्यादि वस्त्रांचा खर्च रायगडच्या हिशोबी दाखल झाला आहे.

(१५) इ. स. १७८० मध्ये अंबादास किशोरदास यास रायगडावर आठ महिने सत्तावीस दिवस अटकत ठेविले होते [अग्र. कागद रु. नं. ७९, ९१, ९२].

(१६) इ. स. १७७८-७९ मध्ये शिंदीकडील जी माणसे रायगडखोऱ्यांत चोऱ्या करून उपद्रव देत होती, त्यांतील एक चोरटा रायगडावर बंदीत होता. त्यास पावसाळ्यांत, सरकारी खर्चाने एक कांबळे घेऊन दिल्याचा उल्लेख आहे. कांबळ्याची किंमत बारा आणे हिशोबी दाखल आहे [अग्र. कागद रु. नं. ८३].

(१७) सदाशिव विश्वनाथ कोल्हटकर हा राजबंदी इ. स. १७७८ च्या मार्चमध्ये तोतयाप्रकरणी रायगडावर होता. हा सौ. पार्वतीबाई पेशव्यांच्या बंधूपैकी असावा. खर्चवेच भरून घेऊन सुटका होण्यासाठी त्याची मार्च २६ रोजी रायगडावरून पुण्यास रवानगी झाली [अग्र. कागद रु. नं. ९१].

(१८) राघोवादादाच्या अनुयायांपैकी मल्हारी गात व त्याची बायको यांचीही काही काल, इ. स. १७७४-७५ मध्ये रायगडावर रवानगी झाली होती [पेद. ५ ले. ७१].

(१९) इ. स. १७७२-७३ मध्ये आपाजी हरि यांनी रायगड व त्याच्या परिसरांत जी स्वारी केली, त्यावेळी विठोजी लांघी कोळी जुजरकर हा रायगडकऱ्यांस मदत करीत असलेला मनुष्य पकडून रायगडावरच आपाजी हरीने चार महिने कैदेत ठेविला होता. याच प्रकरणी भिकाजी चव्हाण कोळी रायगडवर दहा महिने कैद अनुभवीत होता. रायगडवरील बातमी कळावी म्हणून पोतनिसांमार्फतीची माणसे रायगडच्या परिसरात हिंडत, त्यांतील कोंडा महाद कोळी भीमाशंकरकर हा रायगडवर श्रृंखलाबद्ध स्थितीत बराच काल होता. पुण्याहून पत्रे घेऊन आलेले रायगडकऱ्यांचे सहाय्यक गोविंदराव शिंदे व सूर्याजीराव शिंदे रायगडावरील पाहूणचार अनुभवीत बराच काळ राहिले. त्यांचे मदतनीस गुणाजी कळमकर व मोरे यांसही तीच शिक्षा अनुभवावी लागली. या लढाईत पकडलेले अबदल्ला डालाईत, खंडोजी म्हसके, बाबाजी चव्हाण यांनाही युद्ध पूर्ण होईपर्यंत गडावर कैदी म्हणून रहावे लागले. हे युद्धांतील बंदी होत. चिमी शिंदी नावाची एक बाई इ. स. १७७२-७३ च्या काळांत रायगडवर सश्रम कारावास अनुभवीत होती. तिला दारू वाटण्याचे काम देण्यात आले होते [अग्र. कागद रु. नं. २]

रा. जी. १०

(२०) बाबूराव साळेकर व सुरबाराव बुरुणकर असे दोन कैदी पक्या बंदी-बस्तांत रायगडावर कैदेत होते. इ. स. १७९८ मध्ये गोपाळशेट सोनार गुहागरकर नावाचा खुनाचा आरोपी रायगडावर शिक्षा भोगीत होता. न्यायनिवाडा होऊन त्याचा उजवा हात तोडण्याची शिक्षा झाली; ती अमलांत आणल्यावर त्यास सोडून देण्यात आले. तसेच इ. स. १७८१-८२ मध्ये रायाजी उतरेकर नावाचा कैदी बराच काळ रायगडावर अटकेत होता.

(२१) इ. स. १७८२ मध्ये वेंक्या महार टोळी करून दरवडे घालीत होता. त्यास पकडून अटकेत ठेविला असताहि तो पळून गेला. त्याचे साथीदार बोद्या वलद विसनाक महार, चिमा महार, चतरा महार यांस रायगडावर बंदीबस्ताने ठेविले होते. त्यांना धरून आप्ताना ठोकलेल्या बेड्या रायगडाच्या कोठीकडे हिशेजी जमा आहेत [अ. प्र. कागद रु. नं. ९१, ९२].

(२२) इ. स. १७९७ च्या नोव्हेंबरमध्ये चितो रामचंद्र लिमये, बाळाजी विष्णु, जयरामपंत जोशी ही नाना फडणिसांच्या पक्षातील तीन माणसे रायगडावर कैदेत ठेवण्यासाठी खाना झाली. चितोपंताची मातृभ्री नुकतीच वारली होती; हे त्यास कळू न देता त्याची उचलबांगडी झाली होती [पेंसेलं. भा. १० ले. ४१०३, ४१०४].

इ. स. १७७३ ते इ. स. १८०० पर्यंत किळे लिगाण्यावरही अनेक कैदी ठेवीत. त्यांच्या याद्या व माहिती उपलब्ध असून ती जरूर तेवढ्याच प्रमाणांत येथे सादर करतो.

(१) इ. स. १७७५-७६ मध्ये गोपाळशेट सोनार यास लिगाण्यावर कैदेत ठेविले त्याचेसाठी '११११' इतके भात भोजनार्थ खर्च झाले.

(२) इ. स. १७८३ मध्ये मानसिंग खलाटे यास लिगाण्यावर अटकेत ठेविले. त्याने काशी पवारीण नावाच्या स्त्रीचा पति बाणाजी बंडगर याचा वध करून तिला आपल्या घरात घालण्याचा गुन्हा केला होता. मातबर मनुष्य असल्यामुळे त्याच्या तैनातीस सरकारी खर्चाने एक मनुष्य दरमहा ४॥ रु. वेतन देऊन ठेविला होता.

(३) इ. स. १७७९ ते १७८१ इतका दीर्घकालपर्यंत मोरोनादादाचे पक्षपाती गणेशभट परांजपे लिगाण्यावर कैदेत होते. त्यांस मध्यम प्रतीचा शिक्षा दिला जाई. जामीन घेऊन नानांनी त्याची मुक्तता केली [अ. प्र. कागद रु. नं. ९१, ९२].

(४) इ. स. १७८५ मध्ये मोरोजी नाईक संकपाळ हा रायगडावरील एक नोकर चाकरीत चुकला; त्यास सुमारे सवादन महिने लिगाण्यावर कैदेत पडावे लागले [अ. प्र. कागद रु. नं. ९२].

(५) मेस्तर जमा फरासिलीण नावाची बाई लिंगाप्यावर मोठया बंदोबस्तात कैद होती. तिने प्रचलित सरकारचा इ. स. १७९२ मध्ये काही अपराध केला होता [अप्र. कागद र. नं. ९१; समापेरो. भाग २ रा कलम ५५५ पृ. ८६]. उकी कोंडूर-कराण नावाची एक बाई सुमारे पावणेदहा महिने, इ.स. १७९५-९६ मध्ये, लिंगाप्यावर कैद होती. इ. स. १७९८ मध्ये आनंदराव रामचंद्र अभ्यंकर लिंगाप्यावर अटक होताना [अप्र. कागद र. नं. ९१].

रायगडावरील कैदी गंभीर स्वरूपाचे बंदी असून लिंगाप्यावरील कैदी बरेच सामान्य आहेत. रायगडावरील कैद्यांत राजकारणी मुत्सद्दी, युद्धात हाती आलेले बंदी, दूरवडेखोर व गंभीर स्वरूपाचे गुन्हे अगर मनुष्यवध करणारे गुन्हेगार होते. रायगडाच्या तुडंगाची नमुनेदार व्यवस्था होती. कैद्यांस कपडे दरसाल सरकारांतून मिळत. प्रकृतिमान अगर समाजातील दर्जा पाहून त्यांना अन्नोदक मिळे. सखाराम-बापूसारख्या कैद्यांसाठी नोकरचाकर पुरविले जात व त्यांचा खर्च सरकार करी. कैद्यांस एका ठिकाणावरून दुसरीकडे नेताना जरूर तर घोडेही सरकारांतून पुरवीत. उदाहरणार्थ, बापूजी जनार्दन यास रायगडावर कैद ठेवण्यासाठी खाना केले, तेव्हा सरकारी पागेतून घोडे बसावयास दिले. गणेशभट परांजपे यास लिंगाप्यावर नेताना पागेतील घोडे बसावयास दिले होते. रायगडा तालुक्याची घोड्यांची "पागा" बहुधा ४१५ घोड्यांचीच असावी ! तींतील दोन घोडी फडणिसांचे निसवतीस व मामलेदारांचे निसवतीस एक घोडे असे. इ. स. १७७९ मध्ये तर फक्त तीनच घोडी होती. घोड्यांस उडदाची चंदी देत [अप्र. कागद र. नं. ९२]. कैद्यांना, गुन्हाच्या स्वरूपाप्रमाणे साथी कैद अगर सश्रम करावास अनुभवावा लागे.

कैद्यांस मुदतीच्या शिक्षा झालेल्या दिसत नाहीत. विशेष प्रसंगी कैद्यांची शिक्षा रद्द होई. उदाहरणार्थ, पुरंदरावर सर्वाई माधवरावाचा जन्म झाल्यामुळे मराठी राज्यात जो आनंदीआनंद झाला, त्याप्रीत्यर्थ बरेच कैदी सुटले. रायगडावर काय झाले, हे समजावे म्हणून पुढील मजकूर पहा—

‘मातुश्री गंगाबाई यांसी पुत्र जाहाला म्हणौन साकर वाटणे व किल्ल्याची सरबत्ती करणे म्हणौन सरकारच्या सनदा व पत्रें गेलीं. सबन्न साखर व सरबत्ती खर्च-साखर चिनी वजन कचे ८३, दरमणी ५॥ प्रमाणे १६॥ रुपये. सरकारचे पत्र घेऊन गेले आसामी २, त्यांस १॥ रु. पुरंदराहून सौ. मातुश्री पार्वतीबाईंकडून पत्रें घेऊन गेले आसामी १, त्यांस ३ रु गणपतराव याची कैदे पत्रें घेऊन गेले आसामी ३, त्यांस ७॥ येकूण २८॥ रु.’

‘पुरंदरावर गंगानाईस पुत्र झाला. त्या आनंदाप्रीत्यर्थ रायगडावर जे बंदीवान आहेत, त्यांपैकी दादासाहेब यांचकडील प्रकरणीचे असतील व नवीन असतील ते तर सोडावयाचे नाहीत. दुसरे जे कोणी पूर्वी घाडले असतील, त्यांतील थोर अन्यायाचे असतील ते अटकेत ठेवून थोडक्या अन्यायाचे असतील ते सोडून द्यावे,’ म्हणून पार्वतीबाईने सनद घाडली [अग्र. कागद रु. नं. ५, ७५, ७९; समोपेरो. भाग १ ख, कलम ८४ पृ. ७४].

गडावरील लोकांस धर्मपरिपालनास मोकळीक होती. सखारामनापूसारल्या मनुष्यास लागणारा तंबाखु पुरवल्याचे दिसते. गुरेंढोरे कैद केल्याचा प्रकार दिलाच आहे. कैद्यांस माणुसकीने वागविण्याची प्रवृत्ति पेशवे सरकारकडून होती.

फितुरी बंदीवानांस रायगडवर चौकशी होईपर्यंत ठेऊन गुन्हेगार ठरल्यामुळे तोफेच्या तोंडी दिल्याचे उल्लेख आहेत. इ. स. १८०८ मे ४ या दिवशी बुळाची पानवेकर व भिवजी चांदळेकर यांस नऊ दिवसांच्या कैदेनंतर रायगडवर तोफेच्या तोंडी दिले [अग्र. कागद रु. नं. ८४]. पेशवेकालांत फांशीची शिक्षा पसरली प्रचारांत नसावी.



१२ रायगडवरील शिबंदी व तिचें कामकाज

इ. स. १७७३ मध्ये पेशव्यांनी रायगड आपल्या ताब्यांत घेतला व संरक्षणा-साठी लोक ठेवले. पेशव्यांनी गणपतराव कृष्ण ताळुके रायगड यास सनद धाडली की 'जावती लोक ठेविले ते दूर करणे' [समापेरो. भाग १ कलम २ पृ. २, ३]. या वर्षी रायगडवर एकूण ६०० लोकांची शिबंदी होती [समापेरो. भा. २ पृ. २००-२०१]. पुढे एक तक्ता देतो; त्यायोगे रायगडवरील सालोसालची शिबंदी किती ते कळेल.

इ. सन	रायगड	पाचाड	लिंगाणा
१७७४-७५	६००	—	—
१७७५-७६	५५०	१०५	६१
१७७८-७९	२९६	—	—
१७८०-८१	४	—	७३
१७८३-८४	५५४	—	४२
१७९५-९६	१९४	—	—
१८०८-०९	४७६	—	६
१८१०-११	६३३	—	—
१८१३-१४	२००	—	—

[अप्र. कागद रु. नं. ८१, ८४, ९१, ७९, ८६, ८३, ९२, ८७].

इतक्या शिबंदीस सरकार काय काम देत होते याचा विचार येथे करावयाचा आहे.

इ. स. १७७४-७५ मध्ये रायगडावरील २५० लोक साष्टी येथे व १५० लोक ताळुके मुखेर येथे नौकरीस रवाना झाले. पेशवाईत एका ठिकाणची शिबंदी दुसरीकडे नौकरीस धाडीत; पण तिच्या खर्च शिबंदीच्या मूळ ठिकाणी खर्ची पडे. जेव्हा एखादा राजकारणी प्रसंग निर्माण होई, तेव्हा शिबंदी धाडण्याचा प्रकार आवश्यक असे.

शिबंदी शेतसनदी असे. त्यांना आपली शेते लावण्यास सुटी मिळे. दरवेळी सामान्यपणे १०० माणसांस शेतकामासाठी रजा मिळे व ते लोक परत आले की दुसरी १०० जणांची टोळी रजेवर जाई. त्यांस वेठवेगार व सादिलवारपट्टी माफ होती. नौकरी हा महत्त्वाचा व्यवसाय; पण त्यांना हंगामी शेतीचा जोडबंदा असल्यामुळे शिबंदीस लोक मिळणे अवघड पडत नसे [समापेरो. भा. २ क. ६९३ पृ. २००-२०१]. इ. स. १७७६-७७ मध्ये रायगडची प्रथमतः गणपतराव कृष्ण यांजकडून काढून रघुनाथ सदाशिव गद्रे यांस सांगितली, तेव्हा त्यांनी रायगडवर आपल्या वगीची नवी शिबंदी ठेविली व जुनीस रजा दिली [अप्र. कागद रु. नं. ८६]. इ. स. १७८० च्या एप्रिलमध्ये रायगडवरील १०० लोक उंदेरीच्या शिबंदीस मदत करण्यास रवाना झाले [अप्र. कागद रु. नं. ९२]. काणकोट घेण्यासाठी इ. स. १७७५ मध्ये महाडची १०० माणसे मोरो बापुजी फडके यांकडे धाडली [अप्र. कागद रु. नं. ६]. इ. स. १७८३ च्या जुलैमध्ये इंग्रजांच्या बंदोबस्तासाठी ९६ रायगडकरी विजयदुर्ग तालुक्यांत धाडले [समापेरो. भा. २ क. ६८३ पृ. १९०]. इ. स. १७९८-९९ मध्ये किल्ले बहिरवगड ता अंजनवेल येथे शामलाच्या पारिपत्यासाठी रायगडवरील ५० लोक धाडले व आनंदराव राम यांचे यद्दतीस १०० लोक साष्टीस धाडले [अप्र. कागद रु. नं. ९१].

इ. स. १७९० च्या ऑगस्टमध्ये कर्नाटकातील मसलतीसाठी रायगडवरून १०० चांगले बर्कदाज कर्नाटकात रवाना झाले [समापेरो. भा. १ क. ३१ पृ. २४]. पुण्यास दरसाल श्रावण महिन्यात रमणा भरे, तेव्हा व्यवस्थेसाठी शिबंदीची जरूरी भासे. इ. स. १७९२ मध्ये रायगडचे ६३ आसामी बंदोबस्तासाठी रवाना झाले. काम संपल्यावर प्रत्येकास २ आणे पोस्त मिळे [अप्र. कागद रु. नं. ९१]. इ. स. १७९५ मध्ये याच कामासाठी रायगडचे २०० लोक पुण्यास रवाना झाले. इ. स. १७९८, १७९९, १८०० या तीन वर्षी रांगेने, श्रावणमासात रायगडची २०० ते २५० इतकी शिबंदी पुण्यास रवाना झाली. उल्ट, इ. स. १८०८ ते ०९ मध्ये रेवदंडचे १०० व उंदेरीचे ९८ लोक रायगडवर, जरूर जाणून नौकरीस आणले [अप्र. कागद रु. नं. ९१, ८१].

इ. स. १७७३ ते १८०५ या काळात रायगडच्या शिबंदीस लढण्याचे व रखवालीचे काम अनेकदा करावे लागले. पेशव्यांस राघोबादादाच्या अनुयायांचा बंदोबस्त, शिंदीच्या चोरहल्यांचा प्रतिकार, तोतयांचे उच्चाटन, इंग्रजांच्या धातुक हालचालीस पायबंद घालणे, प्रतिनिधींचे दंगेधोपे थांबविणे या गोष्टी रायगड तालुक्यात, या ३२ वर्षांत कराव्या लागल्या.

(१) इ. स. १७७४ च्या एप्रिलमध्ये रायगडच्या शिबंदीस कांगोरी ऊर्फ मंगलगडवर स्वारी करावी लागली. रायगडवर ५२१ लोकांची शिबंदी होती; तीत स्वारीच्या निमित्ताने ५० लोकांची भर घातली. शिवाय, आपाजी हरीने वसई, साष्टी, राजपुरी, अवचितगड या तालुक्यांतून सैन्याची भरती केली [अग्र. कागद रु. नं. ७९]. स्वारीचे कारण असे की तर्फ बिरवाडी येथील निमि अंमल रायगडचा व निमि अंमल प्रतिनिधीचा होता. कांगोरी ऊर्फ मंगलगड किल्ला प्रतिनिधीच्या ताब्यांत असून तर्फ बिरवाडीचे उत्पन्न या किल्ल्याच्या संरक्षणाकडे लावून दिले होते. या वर्षी पेशव्यांनी प्रतिनिधीचा अंमल जप्त केल्यामुळे कांगोरकर रागावले व त्यांनी मुल्लात दंगा करून रायगडवर चाकरी करणाऱ्यांचे कविले धरून नेले व रायगडच्या परिसरांत उपद्रव चालू ठेवला. यावेळी बारभाईतर्फे सखारामबापू हा प्रमुखा कारभारी असल्यामुळे त्याने कळविले की ' कांगोरकर गैरवाजवी दंगा करित आहेत; त्यांचे पारिपत्य करावे. ' कांगोरकरांतर्फे चिमणाजी कृष्ण याने दंग्यांत पुढाकार घेतला होता व आपाजी हरीच्या स्वारीचा रोख मुख्यतः त्याचेवर होता. लढाईसाठी रायगडवरून सैन्याबरोबर तीन जेजाला नेल्या होत्या. कांगोरकरांशी दोनतीन चकमकी झडल्या व हा दंगा मिटला. यांत पेशव्यांना ४४९॥१॥ रु. स्वारीचा खर्च सोसावा लागला. कोकणच्या सरमुध्यावरील अधिकाऱ्यानेही या स्वारीसाठी शिबंदी रवाना केली होती [अग्र. कागद रु. नं. ७५, ८६, ९१].

इ. स. १७७४-७५ मध्ये राघोबादादा इंग्रजांच्या बळावर पेशवेपद मिळवू पहात होता. सगळीकडून रान उठवून बारभाईस हतबुद्ध करण्यासाठी इंग्रजांनी आपला दोस्त शिंदी यासही उठविले. शिंदी व इंग्रज यांनी रायगडच्या परिसरांत उपद्रव देण्याचा मनसुबा ठरविला. तेव्हा मोरो बापुजी फडके याने रायगडच्या व बाणकोटच्या खाडीच्या संरक्षणासाठी बाणकोटचा किल्ला आपल्या ताब्यांत घेण्याचा वेत आखला. इ. स. १७५६ च्या इंग्रज-पेशवे तहाने महाडजवळच्या दासगाव, बाणकोट, कुंबळे इत्यादि ५।६ गावांवर, म्हणजेच पर्यायाने बाणकोट खाडीवर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. बाणकोटखाडी हे रायगडचे नाक आहे. जोवर पेशवे व इंग्रज यांचा सलोखा, तोवरच रायगड सुरक्षित अशी परिस्थिति होती. फडक्यांनी यावेळी दोन गोष्टी करण्याचे योजिले. (१) इंग्रजांचे बाणकोटच्या खाडीतील गाव जप्त करणे व (२) बाणकोट येथील हिंमतगडचा किल्ला ताब्यांत घेऊन खाडीवरचा त्यांचा अंमल नष्ट करून रायगड व त्याचा परिसर इंग्रज व शिंदी-पासून सुरक्षित करणे. बाराभाईंनी २७ डिसें. १७७४ रोजी रायगड तालुक्याच्या अधिकाऱ्यांना कळविले की फडक्यांच्या मदतीस रायगडपैकी १०० चांगले बरकंदाज

मदं चावेत व दासगाव जप्त करावे [अग्र. कागद रु. नं. ९१, ६; समापेरो. भाग २, क. ४४० पृ. १७]. मोरो बापुजी फडके हा हस्तिंत फडक्यांचा जपक्याचा नातळम असून ताळुके सुवर्णदुर्गाचा मामलेदार होता. त्यास बारभाईंनी ९ मार्च १७७५ रोजी फडकिले की तुम्ही इंग्रजांचे बाणकोटकडील गावांची जती करीत, गाफील असलेली इंग्रजांची माणसे कैद केलीत, एक इंग्लिश कॅप्टन घरात हे फार उत्तम केलेत. गावांचा वसूल होणारा ऐवज तुम्ही खर्च करा व बाणकोट घ्या. रायगड ताळुक्याचा अधिकारी गणमताराव कृष्ण (कोल्हटकर) यास त्यांनी लिहिले की 'मुंबईकर इंग्रजाने सरकारच्या तहात अंतर करून गैरराहा गोष्ट केली आहे. ताळुक्यातील जे लोक मुंबई, बाणकोट, सुरत वगैरे जागी इंग्रजांकडे चाकरीस गेले असतील, त्यांच्या घरांची मालमत्तेसह जती करा. त्यांच्या माणसांस निकड लावून ते नौकऱ्या सोडून घरी परततील असे करा ' [समापेरो. भाग २, क. ४४३ पृ. १८].

शिंदीचे लोक खाडीतून दासगाव, बाणकोट येथे जमा झाले. तेव्हा, रायगडचा नीट बंदोबस्त झाला पाहिजे; म्हणून भरतीसाठी पुण्याहून लोक रवाना केले. या शिबंदीबरोबर महादाजी बळाळ कारकून शिलेदार यास धाडले. त्यास रायगडच्या लोकांची हजेरी घेणे, तटबंदीच रक्षण करणे, शिष्टक तपासणे, जरूर त्या वस्तू खरेदी करणे, तोफा लावून त्यांचे शेजारी गोळे ठेवणे इत्यादि अनेक गोष्टी करण्याचा आदेश देण्यात आला. त्याचेबरोबर काम करण्यास गणेश विश्वनाथ नावाचा एक मनुष्य देण्यात आला. अशा तऱ्हेने इ. स. १७७५ मध्ये रायगडच्या शिबंदीस सतत संरक्षणात्मक काम करावे लागले [अग्र. कागद रु. नं. ७, ९१; समापेरो. भाग २ क. ४४८ पृ. २२-२३].

इ. स. १७७६ च्या आक्टोबरमध्ये बारभाईस बातमी आली की वरंधा घाटाखाली तोतयाचे सुमारे दीड हजार माणूस जमले असून रायेश्वराच्या डोंगरावर येऊन राहाणार. तेव्हा घाटांचा बंदोबस्त ठेऊन किल्ल्याचा बंदोबस्त करण्याची नवी गरज उत्पन्न झाली [न. चिं. केळकर-भाइसंमं. अहवाल शके १८३४ पृ. ११५]. रायगडच्या आसपास तोतयाने फार मोठ्या प्रमाणांत फिरू केला. रायगडावरील एक चाकर गंगाजी बिडले तोतयास अनुकूल झाला. मोहोपरे, बिरवाडी, दादली, महाड, नाते, कोंढवी इत्यादि अनेक गावीं शेकडो लोक तोतयास मिळाले. त्यामुळे रायगडच्या बंदोबस्तासाठी हुजुरून आणली शिबंदीची रवानगी झाली. तोतयाचे बंड एवढे वाढले की तो किडीचा तक्षक होणार असे दिसून येताच, पेशांनी तुकोजी होळकरास सैन्यासह रायगड ताळुक्यात धाडले. पोलादपूर येथील

रघुनाथ रंगाजी देशपांडे यांनी व तुकोजीने बंदोबस्त केला; त्यामुळे तोतऱ्याचे बळ रायगड तालुक्यात पूर्णपणे मोडले. इ. स. १७७५-७६ त तोतऱ्यास वडा झालेल्या लोकांकडून खंडणी वसूल करण्यास प्रारंभ होऊन एकाच वर्षात ३०९५३। ६ वसुली झाली. यावेळी रायगडचे सैन्य व पेशव्यांचे सैन्य यांनी रायगड तालुक्याचा बंदोबस्त चांगला राखला. मराठ्यांचे सैन्य कोठेही गेले, तरी लुटालुट करण्याचा व प्रजेस उपद्रव देण्याचा त्यांचा शिरस्ता यावेळी रायगडच्या परिसरांत चांगला भोवला. त्याने उभी पिके लुटली व तुडविली. त्यामुळे पहाणी करून सूट देण्याची व्यवस्था मुलकी अधिकाऱ्यांस करावी लागली [अप्र. कागद रु. नं. ७९, ८३, ९१].

इ. स. १७७५-७६ मध्ये कांगोरी येथे चोरट्यांचा उपद्रव झाला; त्यांचा बंदोबस्त रायगडच्या शिबंदीने केला. साष्टी येथे इंग्रज हल्ला करणार, हे जाणून रायगडची काही शिबंदी साष्टीस धाडली. याच वर्षी कोळ्यांचा दंगा मोडण्यास सरसुभेदार विसाजी केशव याने रायगडच्या शिबंदीचा उपयोग केला; असे रायगडच्या जमाखर्चावरून दिसते; त्यांबाबत ५ हजार रुपये खर्ची पडले आहेत [अप्र. कागद रु. नं. ९१].


शामल जंजीरकर याच्या बंदोबस्ताचे काम रायगडच्या शिबंदीस पडले नाही, असे बहुधा एकही वर्ष नसेल ! इ. स. १७७७-७८ मध्ये शामलाचा दंगा रायगड तालुक्यात झाला; काही गावची रयत परागंदा झाली व वरपट्टीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात तुटले [अप्र. कागद रु. नं. ८३]. इ. स. १७७९ मध्ये शामलाने रायगड तालुक्यांत दंगे आरंभिले. त्याचा बंदोबस्त करण्याचे काम रघुनाथ सदाशिव याने केले. दंगा रायगडपासून ५।६ कोसांवर चांदू होता; तो मोडण्यास रायगडच्या शिबंदीस मदत म्हणून मंगलगडचे लोक आभावे लागले. इ. स. १७७९-८० मध्ये शामलाचे दंग्यास तोंड देण्यासाठी २०० लोक रायगड तालुक्यात जास्त ठेविले व लुट रायगडवर १०० लोकांचा भरणा केला. दारुगोळा ८०० रु. चा नवा खरेदी केला [समापेरो. भाग १ क. ३६२ पृ. ३११; अप्र. कागद रु. नं. ७९, ८३]. आदल्या वर्षाही २४० रुपयांची दारू, २६० रु. च्या गोळ्या व ३०० रु. इतर जिनसासाठी खर्च झालाच होता ! या तीन वर्षांच्या दंग्यात शामलाने रयतेची घरे जाळली. त्यातच, गणपतराव कृष्ण सुभेदार याने लोकांस बरेच दाखवून शिबंदीच्या जोरावर मक्ते वसूल केल्याने रयत परागंदा झाली. सरकारी जाकरही नोंकरी सोडून जाऊ लागले. ही गोष्ट कारभान्यांच्या कानावर गेल्यामुळे पहाणीदार वेडून मुसलाची पहाणी झाली [अप्र. कागद रु. नं. ७९]. इ. स. १७८१-८२ मध्ये मंगलगडकी

यांशी बिरवाडीकडील वसुलीवरून पुन्हा एकदा वाद व चकमक झाली. या वर्षी बाण-कोटच्या खाडीने शामलकडील अनेक चोरटे महाप्रळ येथे आले. त्यांच्या व राय-गडकरी यांच्या चकमकी झाल्या महाप्रळ येथे पराभूत झालेला जंजीरकर बिरवाडीस वेढून बसल्यामुळे १२५ रायगडकरी यांनी गावोगाव जाऊन त्यांचा बंदोबस्त केला. [अप्र. कागद रु. नं. ९२]. या वर्षापासून शामलाने ब्राह्मण बरून नेण्याचे धोरण आरंभिल्याने रायगड तालुक्याच्या अधिकाऱ्यास जास्त कडक धोरण स्वीकारावे लागले. त्याने शिहीच्या नांदवी-पुरांर या ठाण्यास जाऊन तेथील हवालदार व त्याचे भाऊ पकडून आणले. बंदुका असलेल्या शिबंदीने भरपूर मारगिरी केली व शिहीचे हत्ते २।३ वर्षे बंद पाडले [अप्र. कागद रु. नं. ८६]. इ. स. १७८६ ते १७८८ या काळांत शामलकडील चोरट्यांचा पुन्हा उपद्रव सुरू झाला. त्यामुळे रायगडच्या शिबंदीस स्वारीशिकारीचे काम करावे लागले [अप्र. कागद रु. नं. ८३, ८६]. इ. स. १७९२ च्या जूनमध्ये शामलाचा दंगा पुन्हा रायगडखोऱ्यात झाल्यामुळे ४० माणसे नवीन ठेवली [समापेरो, भाग १ क. ३७५ पृ. ३१८; अप्र. कागद रु. नं. ९१]. इ. स. १७९६ च्या मार्चमध्ये रायगड तालुक्यात शामलाचा पुनः दंगा झाला. तेव्हा प्रथम १२५ व नंतर आणखी २०० माणसे शिबंदीत भरती केली व रायगडवर दोन नव्या गरनाळा व ५०० गोळे यांची तर्तूद केली [अप्र. कागद रु. नं. ९१]. इ. स. १७९८-९९ मध्येही शिहीची दंगल रायगडपासून ५।६ कोसांवर चालू होती. त्यामुळे नवीन १०० लोकांची गडावर आणि तालुक्यांत बंदोबस्तासाठी भरती केली [अप्र. कागद रु. ८६, ९१]. इ. स. १८०१-०२ मध्येही चोर, दरवडेखोर व शामल यांचा उपद्रव रायगड तालुक्यास होत होता. त्यांच्या बंदोबस्तासाठी खंडेराव नीलकंठ नि। सरसुभा प्रांत कोकण यास पेशव्यांनी आशा केली. खंडेराव रास्ते यांनी १८०२ च्या एप्रिलमध्ये हबद्याचा पराभव करून त्याच्या पाच तोफा पराभाव करून आणल्या; पण उपद्रव कमी न होता वाढला ! [अप्र. कागद रु. नं. ९१; ऐलेसं. भा. १३ ले. ६३३१]. याच काळांत बाजीराव रायगड-महाड येथे आला व वसईस इंग्रजांकडे गेला [पेद. ४४ पृ. ५३].

इ. स. १८०४ च्या नोव्हेंबरमध्ये परशराम त्र्यंबक प्रतिनिधीने कोकणात उतरून दंगा करण्याचे ठरविले. हा दंगा मोडण्याची कामगिरी बाळाजी राम मामलेदार तालुके रत्नागिरी याजवर सोपविली होती; त्यास मदत करण्याची आशा पेशव्यांनी नारो गोविंद मामलेदार तालुके रायगड यास केली [दुजापेरो. पृ. ७२, ७३] व रायगडच्या शिबंदीस काम पाडले. तसेच, इ. स. १८०५ च्या डिसेंबरमध्ये इंग्रजांच्या मुख्यात राहून शिहीकडील चोरटे मौजे दासगावकडून रायगड तालुक्यांत येऊन

उपद्रव देऊ लागले. या चोरट्यांनी घरे लुटलीं; अडचणीच्या जागीं गाठून गावकऱ्यांना लुटले, वाण्यांच्या गाड्या लुटल्या, माणसांची तोडातोड चालविली. रायगडच्या शिबंदीने त्यांस पकडले. आरोप शाबेत झाल्यावर त्यांस डोकी मारण्याची शिक्षा देण्यात आली [अग्र. कागद र. नं. ७८].

या सर्व हकीकतींवरून रायगडवरील शिबंदीचे कामकाज वाचकांच्या ध्यानांत येईल. किल्ला हे राजकीय सत्तेचे आश्रयस्थान व गाव हे लोकांचे निवासस्थान. लोकांचे संरक्षण किल्ल्याने करावयाचे. या दृष्टीने, इ. स. १८१८ पर्यंत रायगड तालुक्यांतील प्रजेचे रक्षण रायगडवरील शिबंदी करीत होती; हेच तिचे मुख्य कामकाज !



२३ रायगडची

व्यवस्था व आयव्यय

ज्यास आपण महाड तालुका म्हणतो, त्यास मराठी अमलांत रायगड तालुका म्हणत. या तालुक्यात पेशवेकाळात जे मामलतदार होते, त्यांच्या कारकीर्दीचा काल नावनिशीसह पुढे देतो—

काल	अधिकारी (मामलेदार)
इ. स. १७७३ ते ७६	गणपतराव कृष्ण (कोल्हटकर) [अप्रकारनं. ८१, ८६, ८७, ९१; ऐसंसा. खं. ४ ले. ६१ पृ. १०१].
इ. स. १७७७ ते ८५	रघुनाथ सदाशिव गद्रे [अप्रकारनं. ७६, ७९, ८०, ८१, ८३, ८६, ९२].
इ. स. १७८५ ते ९८	सदाशिव रघुनाथ गद्रे [अप्रकारनं. ८०, ८१, ८३, ८६, ९१, ९२].
इ. स. १७९८	बाळोजी कुंजीर [अप्रकारनं. ८६, ९१].
इ. स. १७९८ ते १७९९ जून	बाळोजी रघुनाथ [अप्रकारनं. ८०, ८६, ८७, ९१].
इ. स. १७९९ जुलैपासून पुढे	गोपाळ बल्लाळ [अप्रकारनं. ८७].
इ. स. १८०२ जून	बाळोजी माणकेश्वर निा कुंजीर [ऐसंसा. भा. १४ ले. ६३९३; खं. १० पृ. ४७० ले. ६३४].

इ. स. १८०३ ते १८०४	नारो गोविंद (आवटी) [अप्रकारनं. ८१, ८७, ९१].
इ. स. १८०५	रामचंद्र भिकाजी [अप्रकारनं. ८१].
इ. स. १८०५	मकाजी जाधव [अप्रकारनं. ७८].
इ. स. १८०६ ते १८०९	नारो गोविंद (आवटी) [अप्रकारनं. ७८, ८०, ८१, ८४].
इ. स. १८१० ते १८१४	परशराम केशव (ओक) [अप्रकारनं. ८०, ८८; दुवापेरो. पृ. २६७-६८].
इ. स. १८१५ सप्टेंबर	नारो गोविंद (आवटी) [शादवे. प. ८३ पृ. १५२].
इ. स. १८१५ ते १८१६	मकाजी जाधव [अप्रकारनं. ८५].
इ. स. १८१६ ते १८१७	रामचंद्र भिकाजी [अप्रकारनं. ८१; येसंसाखं. ५ पृ. ६१].

ही यादी कालोळेलाचे दृष्टीने दोबळ आहे. मामलतदार हा लष्करी अधिकारी नव्हे, तो बहुधा महाडास राहिला. पण रायगड, लिगाणा व कोट महाड यांवर त्याचा अधिकार चाले. वसुलीचे व तज्जन्य व्यवस्था ठेवण्याचे काम प्रामुख्याने त्याचे होते. त्याची नेमणूक पेशवा करी व नेमणुकीची पत्रे रायगड, लिगाणा व महाड येथे रवाना होत, या पत्रांच्या थोडे तपशिलत शिरू. इ. स. १७७७ फेब्रुवारी ११ या दिवशी पेशव्यांनी रायगडची मामलत रघुनाथ सदाशिव गद्रे यांस सांगितली आणि माजी मामलेदार गणपतराव कृष्ण कोल्हटकर यांस कळविले की 'तुम्ही त्यांस रायगड, लिगाणा, कोट महाड यांचा संपूर्ण ताबा द्यावा व आपले लोक गडावरून उतरून न्यावेत' [अप्र. कागद रु. नं. ८६]. इ. स. १७८५ एप्रिल ९ या दिवशी पेशव्यांनी कळविले की तालुकें रायगडचे मामलेदार रघुनाथ सदाशिव गद्रे मृत्यू पावले; सबब त्यांचे पुत्र सदाशिव रघुनाथ यांस सालमजकुरी मामलत सांगितली. त्यांस रुजू होऊन अंमल सुरळीत चालू देणे [अप्र. कागद रु. नं. ९२].

मामलेदाराची नेमणूक सनदेने होई. कारभार सांगताना त्यास वखें देत. इ. स. १७८६ एप्रिल ७ या दिवशी रायगड तालुक्याचा कारभार सांगताना सदाशिव रघुनाथ यास वखें दिली—

५१ रु. तिबट १, १४५ रु. शेला जाफरखानी १ - एकूण १९६ रु. या वखां-
साठी खर्च झाला [अप्र. कागद रु. नं. ९२]. इ. स. १७९८ मार्च १८ रोजी सदाशिव

रघुनाथ गद्रे याजकडील मामलत काढून बाळोजी कुंजीर यास दिली; तेव्हा सदरेस वखें दिली ती- ६० रु. तिवट पौ १; १२१ रु. जाफरखानी शेला १- एकूण १८१ रु. खर्च झाला [अप्र. कागद रु. नं. ९१]. मामलत नेमून दिल्यावर त्यास हुजूरपागेकडील घोडे देत. घोड्याची चंदी, रतीब, वैरण यांच्या खर्चाची व्यवस्था सरकारातून होत असे. त्यास नौकर व पोरगे यांची तैनात नेमून देत [ऐलंसाखं. ५, पृ. ६१].

मामलतदार मोठ्या पगाराचा अधिकारी असे. रघुनाथ सदाशिव गद्रे मामलतदार यास सालिना ६ हजार रुपये तैनात होती. नारो गोविंद आवटी यास वार्षिक वेतन ३४०० रु असून त्यास अफतागिरीचा मान होता. या मानाप्रित्यर्थ सरकारातून ५२॥१ रु. चा खर्च सालिना होई. त्याजबरोबर सरकारी शागीर्द पोरगे तीन अलत; त्यांचा १६५ रु. वार्षिक पगार होता.

मामलेदाराच्या हातखालच्या दुय्यम अधिकाऱ्यास दिवाण म्हणत. नारो गोविंद आवटी याचे वेळी त्रिंबक आत्याजी दिवाणगिरीवर होता. त्यास सालिना वेतन ५५० रु. होते. इ. स. १८०१ मध्ये त्याचे जागी हरि पुरुषोत्तम यास त्याच वेतनावर दिवाण नेमले. इ. स. १७९५-९६ मध्ये रायगडचा मजमदार विनायक हरि असून त्याचे वार्षिक वेतन ३०० रु. होते. पेशवेकालत अधिकाऱ्यांचे वेतन वार्षिक ठरविण्यात येई. रायगडावरील चिटणीस विठ्ठल विश्वनाथ यास ३५० रु. वेतन होते. फडणीस शिवाजी बळाळ असून त्यास २५० रु. व निळो गणेश हशमनीस याचे वेतन २९५ रु. होते [अप्र. कागद. रु. नं. ९१, ९२].

इ. स. १७७३ मध्ये आपाजी हरीच्या सैन्यांत हंसाजी खैरा नावाचा एक कर्तबगार मनुष्य होता. तो खिजमतगार म्हणून त्याचे आरंभीचे वेतन दरमहा ८ रु. होते. पण त्यास रायगडची हवालदारी सांगितल्यावर त्याची वेतनश्रेणी एकदम बदलली. तो इ. स. १७७५ त रायगडावर मरण पावला; त्याचे जागी हणमंतराव साळवी याची नेमणूक झाली [अप्र. कागद. रु. नं. ९१]. त्याची नेमणूक नख्त ४०६ रु. असे. पैकी ३०० रुपये त्याचे स्वतःचे वेतन असून ६० रु. पोरगा व दिवटया यांचे वेतन होते. अफतागिन्याचे वेतन ४० रु. होते व दिवटीच्या मानान्दल ६ रु. वार्षिक मिळत. शिवाय, मोईन म्हणून त्यास १६१ रु. मिळत. हणमंतराव हा रायगडचा अनेक वर्षे हवालदार होता. इ. स. १७८५-८६ मध्ये यशवंतराव मोरे एक वर्ष हवालदार म्हणून काम करताना दिसतो. मोरे याचे वेतन नख्त १२६।१ रु. व मुद्याहिर ४२८।३ रु. आहे. इ. स. १७८७ ऑगस्ट २९ या दिवशी रायगडच्या हवालदारीचे काम पुन्हा हणमंतरावास देण्यात आले. त्यावेळी ९ रु. तिवट १, व ४० रु.

जाफरखानी शेला १, अशी ४९ रु. किंमतीची वखे त्यास रायगडच्या जामदार-
खान्यातून दिल्याची नोंद आहे [अग्र. कागद रु. नं. ७९ ८३, ९२]. रायगडचा
सबनीस हा एक महत्त्वाचा अधिकारी आहे. आपाजी हरि रायगडचा पहिला सब
नीस होय. त्याचे वार्षिक वेतन ४५० रु. होते. याच वर्षी रायगडच्या कारखानिसांचा
फडणीस म्हणून आवजी शंकर काम करी. त्याचे वेतन २०० रु. होते [अग्र. कागद
रु. नं. ५].

रायगडवरील सर्व अधिकारी मंडळींच्या वेतनाची कल्पना येण्याचे दृष्टीने व
त्यांचे हुद्दे समजण्याचे दृष्टीने इ. स. १७८१-८२ मधला तक्ता येथे सादर करितो

भिकाजी नारायण कारकून नि।। मामलेदार	३८३	रुपये
आपाजी हरि सबनीस-वतीने बाबाजी राम भिडे यांचे पुतणे	४५०	”
मोरो रामचंद्र फडणिसीकडील अ।।२	३३३	”
आनंदराव परशुराम कारखानीस	३३५०	”
रावजी नीलकंठ दसरदार सबनिसीकडील	११६०	”
बाळाजी कृष्ण	८९१	”
पांडुरंग बाबजी	११६०	”
धोंडो गणेश	९८१	”
महादजी हरि दसरदार कोठीकडील	१००	”
रामचंद्र गोपाळ गिर्दनवाई	८९१	”
कृष्णाजी बलाल फडणीस नि।। कारखानिसी	१७८॥	”
गडावरील हशम (पायदळ) असामी एकूण वेतन	२७८३१॥	”
जदीद (नवे) लोक सखाराम भगवंत यांसी किलेमारी		
प्रतापगडाहून ठेवावयासी सालगु।। पाठविले. त्यांचे बंदो-		
बस्तास लोक ठेवले, त्यांचे वेतन	७६१२॥	”
बंदोबस्तास लोक ठेविले त्यांचा आकार	४९७॥	”
	३८२३१॥ रु. एकूण	

या तख्यामध्ये रायगडचा पगारापोटी झालेला एक वर्षाचा रोल खर्च तेवढा
दिला आहे.

गडावरील गोलंदाज, ~~कोणीकडे~~ इत्यादि कामगारांचे भगदर खर्चान्यासडी
आणखी एक तक्ता देतो; तो याच सुमाराचा (इ. स. १७८२-८३) आहे.

बाजे हाशम (पायदळ) नएस्त रुपये.

शेख शाबुदीन गोलंदाज.	८४	रु.
शेख अमद गोलंदाज.	८०	"
शेख याकुब गोलंदाज.	५३१	"
परमोल रेकद गोलंदाज.	१४९	"
कासीसेठ खातु कोठीवालज.	४८	"
येससेठ पाथरा कोठीवालज.	४८	"
अबदल करीम भालदार.	४८	"
शेख अमद दिवटया.	२८	"
बापुजी गुरव तख्तपुजारी.	४८	"
खंडशेट पोतदार.	३६	"
नंदोजी धनवडा नोबती.	६०	"

६८२१ रु. एकूण

हा आकडा पूर्वीच्याच वर्षांच्या खर्चाच्या आकड्यात मिळविण्यास हरकत नाही; कारण ही गडावरची कायम असलेली माणसे मागील यादीत नाहीत [अप्र. कागद रु. नं. ९२]. १७८२-८३ चा रायगडचा एकूण वेतनखर्च ३४४७३१ रु. आहे. इ. स. १७८३-८४ मधील खर्च-

किळे रायगड असामी ५७६ (ऐन ५५४ + पोगे २२)	३१२२६।०	रु.
किळे लिगाणा असामी ४२	२०८४०।११	"
कसवे. पाचाड असामी ३५	२०७११।१०	"
(सुभ्याचे ठिकाण) महाड असामी १५५ (ऐन १५३ व पोगे २)	९२१५।११	"

४४५९७।११

[अप्र. कागद रु. नं. ९२].

सारांश, ताख्के रायगडचा देकडा ७० इतका खर्च एकटया रायगडवर होई.

रायगडप्रमाणे लिगाण्यावरील अधिकारी व शिबंदीच्या खर्चाचा विचार

केला पाहिजे. इ. स. १७८१-८२ मधील नोकर व त्यांचे वेतन पुढीलप्रमाणे होते-

रंभाजी दौंडकर हवालदार	१५०	रु.
गोपाळ मोरेश्वर सबनीस	१५०	रु.
हशम असामीपैकी ऐन ४८ व पोगा १ एकूण ४९	२५३३	रु.
वार्षिक खर्च किरकोळ	२३०	रु.
लिगाण्यावर नवी सदर बांधिली तिचा खर्च	१२११	रु.

२८६८।१० रु. एकूण

[अप्र. कागद रु. नं. ७९, ९२].

पेशव्यांनी इ. स. १७७३ मध्ये लिंगाणा आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा देवजी गोपाळ यास १५० रु. वेतन ठरवून तेथील सवनिशी सांगितली. कोल्हटकरांच्या कारकीर्दीत ती चालली; पण पुढे खंड पडला. त्याने केलेला अर्ज लक्षांत घेऊन त्याचे १५० रु. वेतन पुन्हा चालू झाले. बाळकृष्ण पांडुरंग हे हवालदार होते. त्यांच्या मृत्यूनंतर हवाजीराव राणे इ. स. १७९५ मध्ये हवालदार म्हणून काम करीत होते [अप्र. कागद रु. नं. ९२, ८६]. इ. स. १८१३-१४ मध्ये लिंगाण्याचा नख्त खर्च ३१५०॥ रु. झाला. सरकारी कारकून लिहिण्याचे काम करी. त्यास दिवडीस तेल सरकारी खर्चाने मिळे. तेथे एक हशम माणूस नेमलेला असे; त्याचे वेतन ५५ रु. होते [अप्र. कागद रु. नं. ८१].

गोलंदाज व शिबंदीचे लोक गडावर रहात. पण काही अधिकारी गडावर रहात नसत. रायगडचा सवनीस आपाजी हरि किंवा ल्याचा प्रतिनिधी पाचाडास राही. रायगडचा फडणीस मोरो रामचंद्र व कारखानिशीकडील फडणीस कुष्णाजी बळाळ हे पाचाडास रहात. भिकाजी नारायण कारकून निसवत मामलेदार व बाबाजी सावंत देसाई दिमत सरदार हे रायगडावर रहात. रायगडचा कारखानीस वाडी येथे राही; कारण रायगडचे अठरा कारखाने वाडी येथे असत [अप्र. कागद रु. नं. ८३]. जामदारखान्याचा अधिकारी रायगडावर राही. हवालदार रायगडावरच रहात असे. एखाद्या माणसास रजेवर जावयाचे असल्यास त्याने आपला जवळचा नातलग बदली घावयाचा व अर्ज करावयाचा असा रिवाज होता इ. स. १७७९ ऑक्टो. २१ या दिवशी हवालदार हणमंतराव साळवी लग्नाकरिता रजेवर गेला; त्याने आपला भाऊ उमाजीराव यास बदली दिला. बदलीस सरकारी परवानगी मिळे [अप्र. कागद रु. नं. ९२]. बदलीबाबत, इ. स. १७८७-८८ मधला सरकारी नियम असा होता की कारकुनाने स्वतः किंवा भाऊ, पुतण्या, चुलता यांनी काम करावयास हरकत नाही; अन्य कोणी बदली देऊ नये. दरखदाराने स्वतः चाकरी करावी [अप्र. कागद रु. नं. ८६].

पाचाड येथे सरकारी घर असे. तेथे चौकीस नेहमी लोक ठेवीत. तेथे दिव्याचा बारमाही खर्च सरकारांतून होई. कोट पाचाड येथील इ. स. १७८१-८२ चा खर्च—

१२५०० आबाजी रामचंद्र कारकून असामी १

१९३८॥१ हशम असामी ३६ पैकी ऐन ३५ व १ पोरगा.

२०६३॥३ रु. एकूण खर्च [अप्र. कागद रु. नं. ९२].

रा. जी. ११

यावरून पाचाड येथील शिबंदी व सरकारी नोकरांच्या संख्येचा अंदाज लागतो. इ. स. १७९५-९६ मधील खर्चाचे पुढील आकडे पहा.

किछे रायगड	४१७९५८८८ रु.
कोट पाचाड	१२५८८८ रु.
किछे लिगाणा	३४२०८८८ रु.

४५३४०८८८ रु. एकूण

[अग्र. कागद रु. नं. ९१].

निरनिराळ्या काळांत रायगड, लिगाण्यावर निरनिराळे हवालदार व अधिकारी होऊन गेले आहेत; काही उखेल पुढे देतो.

इ. स. १७७३-७४ मध्ये बालोजी बिन धोंडजी ठमढेरे हा सरनौबत म्हणून रायगडवर काम करीत होता. इ. स. १८०८-०९ मध्ये भगवंतराव कुंजीर रायगडचा हवालदार होता. इ. स. १७९५-९६ मध्येही तोच रायगडवर असल्याचे उखेल आहेत. इ. स. १७९८-९९ मध्ये त्या कामावर बालोजी नाईक दिवेकर नेमलेला होता. इ. स. १८०१-०३ मध्ये आपाजीराव माणकर हा सरदार हवालत्याच्या कामावर होता [अग्र. कागद रु. ७९, ८०, ८१, ९१].

लिगाण्यावरील काही अधिकारी पहा- इ. स. १७७३-७४ मध्ये संताजी बिन नागोजी शेलार हा सरनौबत होता. इ. स. १७८०-८१ मध्ये येसजी नाईक चांदलेकर हवालदार असून गणोजी नाईक सरनौबत होता. महादाजी निळाजी व रामाजी नारायण हे सबनिशीच्या जागेवर होते. इ. स. १७८६-८७ मध्ये रंभाजी दोंड हवालदार असून त्याचे हातून कामात काही चूक झाल्यामुळे त्याला कैद करून बाळकृष्ण पांडुरंग याची त्याचे जागी नेमणूक करण्यात आली. या नव्या हवालदारास सालिना मोईन रु. १०० व दिवटीस तेल्याची नेमणूक होती. इ. स. १८०८-०९ मध्ये दौलतराव कुंजीर हवालदार होता [अग्र. कागद रु. नं. ७९, ८०, ८३].

इ. स. १७५५ मध्ये नानासाहेब पेशव्याने किल्ल्यावरील व्यवस्थेबद्दल नियम घालून दिले होते; तेच रायगड, लिगाणा ताब्यांत आल्यावर तेथेही पाळले जात होते; म्हणून त्यांचा सारांश थोडक्यात देतो- सरदार, दिवाण, मजमदार, फडणिस, सक्नीस यांनी लोकांची हजेरी महिन्यातून एकदांन वेळा घ्यावी. हजेरी घेणे व लिहिणे हे काम सक्नीसाचे आहे. खेलापत्र व हरएक लिहिणे फडणिसाने लिहावे. मजमदाराने निशाण करावे. कमाद फडणिसाजवळ ठेवावेत. फडणिसानी अडिसेरी देणे, चंदीचा दाणा इत्यादि व्यवस्था पहावी. सरदार, मजमदार, दिवाण यांची त्यावर देखरेख

असावी. लोकांकडून पावती फडणिसानी घ्यावी व त्यावर मजमदाराची निशाणी असावी.

लोकांचा तैनातजावता, रात्रता, हुजुरून करार करून घेणे, रदबदल करणे हे काम दिवाण, मजमदार अगर सबनीस यांनी करावे, हुजूरच्या मुखलाशीनंतर कागद फडणिसास द्यावा.

तोफखान्याकडील हजेरी सबनिसानी घ्यावी; आकारवाटणी करावी. देणे देताना सरदार व सबनीस हजर असावेत. नावनिशी सबनिसानी वाचून रुकार लिहावा. खर्च फडणिसानी खर्चकीर्दीस लिहावा. तैनातजावता सबनीसानी लिहावा. त्यावर हुजुरांनी (पेशव्यांनी) करार लिहावा. तेरीख फडणिसानी करावी. रजा व रुजू होण्याबद्दलचे लिहिणे सबनिसानी कीर्दीस करावे. मोर्च्यास नेमणूक करणे, चाकरी देणे सबनिसानी व सरदारानी एकविचारे करावे. मोर्चात हजेरी सबनिसानी घ्यावी. लोकांचे मागे उभे राहून कामकाज घेणे सबनीसानी करावे. बक्षीस देण्याची यादी सबनीसानी करावी व त्याबद्दल रदबदली सरदाराने करावी [बाबापेरो. भा. १, क. २८०, २८१, पृ. १८०, १८१].

भामलतदार आपली कामे योग्य रीतीने न्जावीत आहे की नाही, हे पहाण्यास आणि तपासण्यास नेमलेला सर्वोच्च ग्रहस्थ सरसुभेदार होय. त्याचे मार्फतीने तपासणीस लोक येत; अगर स्वतः सरसुभेदार प्रदेशास भेट देई. इ. स. १७७३-७४ मध्ये बख्शम कृष्ण ताळुके रायगडची पहाणी करून गेले. या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असत. इ. स. १७७४ जून १५ या दिवशी कोकणाचा सरसुभेदार त्रिंबक विनायक याचेकडून काम काढून विलाजी केशव वाची नेमणूक झाली [अप्रकार. नं. ८३, ११]. अनेक तक्रारींचा निरास सरसुभेदार करी. इ. स. १७७६ आगस्ट ६ या दिवशी रायगड ताळुक्यातील प्रभु मंडळींची एक महत्त्वाची तक्रार दूर झाली. 'कोकणातील ब्राह्मणांची व प्रभूंंची घरे आहेत. ब्राह्मणांपासून उंबरेपट्टी न घेता प्रभूं-पासून मात्र ती घेतली जाई. प्रभूंपासून उंबरेपट्टी मागू नये व जी घेतली असेल ती जाबारी द्यावी, अशी सनद रायगड ताळुक्याचा अधिकारी रायपतराव कृष्ण यास सादर झाली' [समापेरो. भा. २ क. ७८३ पृ. २९८]. तक्रारी दूर करणारे सर्वांत मोठे स्थान पेशवे व त्यांचे कारभारी हे होते; तदनुसार ही गोष्ट घडली आहे. इ. स. १७७९ जुलै २८ या दिवशी ताळुके रायगडची पहाणी व चौकशी करण्यास सर्वोत्तम शंकर याची रवानगी झाली. निरुपयोगी नोकर दूर करण्याचे काम सरसुभ्या-तर्फे आलेला अधिकारी करीत असे. त्यानेच नवीन लोक नेमावयाचे. किल्ल्यावरील गोल्दाजांची नेमणूक करणे अगर मंजुरी देण्याचे काम त्याचेच असे. तो दासगोळ्याची

तपासणी करी; लढाऊ व विंगरलडांऊ शिल्लक सामानाची पहाणी करी. नवे सामान पाहिजे असल्यास ते खरेदी करण्यास मंजुरी देई. सरकारी गलबतांची डागडुजी त्याचे मंजुरीने होई. गलबतांतील सामानाची सिद्धता तोच करून देई. लोकांच्या रोजमन्यांत वांधा उत्पन्न झाल्यास तोच मिटवी. नवे वेतन ठरवण्याचे काम त्याचेच होते. सरदारांच्या बदल्या तोच करी. तोफांचे गाडे तयार करणे, दुरुस्त करणे, दारू खरेदी करणे, तोफांचे काने भरणे यांवाबत तोच निर्णय देई. हत्यारबंद लोक ठेवणे, त्यांचे जामीन घेणे हे काम त्याचेच होते. सर्व प्रकारचे कागदपत्र तोच पाही. अर्थात् हे तपासणीचे सूक्ष्म काम बरेच दिवस चाले. इ. स. १७८०-८१ मध्येही सर्वोत्तम शंकर अशी रायगड तालुक्यांची पहाणी करून गेल्याची नोंद आहे [अप्र. कागद व. नं. ९२, ८६; समापेरो. भा. ३, क. ८३८, ८३९ पृ. १४, १५]. सरसुभा-प्रांत कोकण याचेकडे दरोबस्त कोकणपट्टीचे इन्साफ होत. जे फिर्मादी येत त्याचे न्याय-निवाडे तो करी. सुसुभ्याजकळ मुतालिकी शिक्षा असे. सनदा देण्याचे काम तोच करी [पेद. ४५ पृ. १३५]. सरसुभा हा राज्यशासनातील अत्यंत महत्त्वाचा दुवा होय. इ. स. १८०४ सप्टें. १५ या दिवशीचा पुढील मजकूर पहा- 'किल्ले रायगड व लिगाणा येथील आनंदराव जलवंतरावास सनद की खमस तिसैनपासून या किल्ल्यांनी कारखानिशी तुमच्याकडे होती. तेवढ्या काळात किल्ल्यावरील कोठीतून शिल्लक गळा व वजनी व जंगी सामान वगैरेसुद्धा आर्वा मयातेन आलफमयंत जो काही खर्चवेच झाला, त्याचा तपसीलवार झाडा तयार करून सरकारकडे पाठवून द्यावा' [दुवापेरो. पृ. १९१]. यावरून पेशव्यांचे लक्षसुद्धा रायगडसारख्या महत्त्वाच्या किल्ल्याकडे किती असे, याचा प्रत्यय येतो.

इ. स. १७७८-७९ मध्ये रायगड तालुक्यात एकूण २४४ गाव मोडत असत. पैकी दासगाव, कुंबळे हे इंमजांच्या ताब्यांत होत; ते इ. स. १७७४ त पेशव्यांनी जप्त करून तात्पुरते परत घेतले. दोन गाव वैराण होते. तालुक्याचे व्यवस्थेच्या दृष्टीने परगणे कोंढवी, परगणे महाड, तर्फ विरवाडी, तर्फ तुडील, तर्फ विन्हेरे, तर्फ वाळणखोरे असे ६ भाग केले होते. परगणे कोंढवीपैकी उमरठ, ढवळे, खोपडी व दांदके ही चार गावे पंतप्रतिनिधीच्या ताब्यांत असून ती त्याने चंद्रगडच्या व्यवस्थेकडे लावून दिली होती. मजरे गोलदरा हा गाव ओसाड होता. तर्फ विरवाडीची सहा गावे पंतप्रतिनिधीच्या ताब्यांत असून ती कांगोरी ऊर्फ मंगलगडच्या संरजामास लावून दिली होती. इंमजांच्याकडील जप्त केलेले दोन गाव केन्हातरी परत देणे होतेच. म्हणजे एकंदर तेरा गावांवर तालुके रायगडच्या मामलेदाराची हुकमत नव्हती; त्याच्या ताब्यांत २३१ गाव होते. परगणे कोंढवी येथील ५०, परगणे महाड ७०, तर्फ वाळणखोरे ६, तर्फ

बिरवाडी ७५, तर्फ तुडील २५, तर्फ विन्हेरे १८ एकूण २४४ गावांचा हा हिशेब झाला. पैकी २३१ गावांचे उत्पन्न हे रायगड तालुक्याचे उत्पन्न होय. शेतीवरील दस्त मोहतर्फा, घरपट्टी, झाडदस्त व जकात या उत्पन्नाच्या बाबी होत. शेतीवरील दस्त हीन फार मोठी उत्पन्नाची बाब होती. इ. स. १७७८-७९ मध्ये १३३२ खंडी धान्य गळ्या वसूल झाला [अग्र. कागद रु. नं. ८१, ८३]. इतर बाबतीची जमा १५७१०॥॥८ रु. होती. दस्त ऐनजिनसी वसूल करीत असल्यामुळे उत्पन्नाचा आकडा दरवर्षी बदले. इ. स. १८१३-१४ मध्ये ऐन दस्त फक्त ९१६॥४॥॥१ खंडी वसूल झाला. त्यातील ११४॥ खंडी वाळणवोन्यातून जमा झाला. या सर्व उत्पन्नाचा अंदाज वर्गवारीसह यावा, म्हणून इ. स. १८०८-०९ चा पुढील तक्ता पहा—

तालुकें रायगड—ऐनजिनसी उत्पन्न

वजनी

४४२४॥॥ ११॥॥ भात

१०३०४॥ तूप

३०४०४०॥॥ नागली

१॥०४०६ हळद

२०३०११॥॥ वरी

०३१५ तेल

१३॥॥२॥॥ १॥॥ हरिक

२१२॥४॥॥ गूळ

२०१०२१॥ तीळ

०४॥॥१॥॥९ ताग

५१॥॥१॥॥ उडीद

३॥४॥॥१॥॥ मूग

६॥॥४॥॥२॥॥॥ तुरी

१॥॥१०॥॥ हरबरे

१॥॥॥॥॥ आवरे

५०७९०३१॥॥ एकूण धान्य

७४॥३॥॥ यंदा जास्त आले

ऐनजिनसीप्रमाणे इतर करांपासून आलेले नस्त— २१९३४०॥ रुपये घरपट्टी, मोहतर्फा, चिळीमसाला, ल्म व पाटदाम, धनगरटका, पोतदारी इत्यादि मिळून होत. [अग्र. कागद रु. नं. ८४].

रायगड तालुक्यात उतरावयाचे तीन घाट प्रसिद्ध होते— कावला घाट, कोलंबा व कुंभार्ली. या तीनही घाटांत जकातीची नाकी असत. इ. स. १७८०-८१ मध्ये कावले घाटांत गणेश गोपाळ हा नाकेदार होता; त्याचे सालीना वेतन ८० रु. होते. इ. स. १७८६-८७ मध्ये कोलंबा व कुंभार्ली या घाटातील जकातीचे उत्पन्न १०१० रु. झाले [अग्र. कागद रु. नं. ९२]. रायगड तालुक्यात महाड हे एकूण

बंदर होते. या बंदरातून मुंबई, सुरत व दक्षिण लोकणात व्यापार चाले. सुखदाः लाडू व तांदूळ खाना होई व कापड, मीठ या वस्तू प्रमुखत्वे आयात होत. त्यांतून रायगडला मालाचा व मिठाचा पुरवठा होई. दर गळवतामागे ३ शेक लोड जकातदार जकातीव्यतिरिक्त वसूल करी [अग्र. कागद व. नं. ८१].

किछे रायगडच्या घेऱ्यात पुढील ११ गावे मोडत १. मौजे वाळसुरी, २. वावोली, ३. वाडी, ४. वापेरी, ५. वारंगी, ६. छत्रनिजामपूर, ७. कावळे, ८. सांदोली, ९. आमडोबी, १०. कावळे, ११. करमर, १२. खलई, १३. पुनाळे, १४. सावरट, १५. नेराव, १६. मजरे पाचाड, १७. मजरे कोसर, १८. मांगरुम, १९. देवघर, तसेच, किछे लिंगण्याच्या घेऱ्यातील गावे पुढील होत- १. वाळसुरी, २. पणदरी, ३. वावोली, ४. पाले [अग्र. कागद व. नं. ७८]. येथे संजगावकडे परगणे कांदवीपैडी १. मौजे जोरावळे, २. गोवळे, ३. जोडज व आणली पार, मिळून नात गावे लाहून दिली होती [अग्र. कागद व. नं. ८१]. वाळसुरी हा दुतर्फा गाव असून त्याचे अर्धे उत्पन्न रायगड तालुक्याकडे असे [अग्र. कागद व. नं. ८१].

रायगड उंचीवर असल्यामुळे तेथे वेगळी करणे बरेच अवघड काय पाले; म्हणून रासन तेवढ्या वस्तू रायगडच्या पायथ्याशी वाडी व पाचाड येथे ठेविले; लवकर तेव्हा गडावर नेत. पाचाड येथे दास्तानांचे संरक्षण- देखरेखीसाठी कारणाशिवाचा रुडगीस रहात असे. तो वस्तु वर पुरवी [अग्र. कागद व. नं. ३३]. रायगडचे एक दास्तान पाले येथे असे. या ठिकाणाहून गडावर साहित्य नेण्यासाठी भाडे घडे. इ. स. १७७५-७६ मध्ये भाड्याचा अजमास २२२७ रु. केला होता. एक खंडी धान्य पाचाड अगर वाडी येथून गडावर चढविण्याचा दर ३ रु. होता. यावर्षी रायगडवर ५३९ खंडी गह्य चढवावयाचा होता. शिवाय, तटबंदीच्या खोल्यांसाठी ३१० खंडी गह्य स्वतंत्र चढवावयाचा होता. पाचाड हा गाव रायगडच्या निम्मा उंचीवर आहे. तेथे गह्य चढवावयाचा दर कमी असे. इ. स. १७७८-७९ त गडावर गह्य चढविण्याचा एकूण खर्च १८८। रु. झाला. रायगडावर दरसाळ उरत खंडी मीठ लागे. इ. स. १७७५-७६ त रायगड तालुक्यात हंग्र्यांनी केलेल्या गडबडीमुळे व पेशव्यांनी केलेल्या खाडीतील व्यापाराच्या बंदीमुळे मिठाचा दर खूपच चढत २५ रु. खंडी झाला [अग्र. कागद व. नं. ७९, ८३, ८४]. इ. स. १७७७-७८ त वाडीच्या फडावर माताची रास असताना अकस्मात पाऊळ पडल्याने काय मिळाले [अग्र. कागद व. नं. ९१]. असे नुकसान बरेच वेळा होई.

महाड येथे अनेक दुकानदारांनी मालाची पेठ व दुकाने थाटली होती. महाडचे भाईचंद गुजर, नानचंद दाणी व अंबारजी गुजर रायगडच्या लोकांस वस्तुंचा पुरवठा करीत. पाचाड येथेही वाणी व गुजर यांची दुकाने होती व तेही गडास माल पुरवीत [अप्र. कागद रु. नं. ८८]. ही व्यापाऱ्यांची यादी इ. स. १८१०-११ सालची आहे. रायगडवरील पेठेची भरभराट एकदा शिवकालात झाली; नंतर तिला पूर्वीचे वैभव लाभले नाही. रायगडवरील लोकांना जळाऊ लाकडे लागत; त्यांचा पुरवठा जादोशी, सावरट, सावले, निजामपूर, वारंगी व आमडोशी या गावांतून होई. लाकडांचे ओढे व भारे महार मंडळी गडावर वाहून नेत [अप्र. कागद रु. नं. ७७].

रायगडच्या संरक्षणासाठी दारूगोळा खरेदी करावा लागे; इ. स. १७८०-८१ मध्ये पुण्यास बंदुकीच्या दारूची रायगडसाठी खरेदी झाली. दोन खंडी दारू व एक खंडी शिसे ३० बैलांच्या लमाणावरून रवाना झाले. महाडच्या वाणी, भुसाऱ्यानी या वस्तु गडावर पोहोचविल्या. त्यांचा आणण्याचा खर्च ७५ रु. झाला. शिलकी दारू निकामी होई. इ. स. १७८२-८३ ची एक नोंद अशी आहे की रायगड येथे राजशाह्याच्या माडीवर बहुत दिवसांची दारू शिल्लक होती. ती मातीसारखी झाली. तिचे वजन १८४०६॥१२ इतके झाले. तीत नवे जिन्नस १८४१॥६ इतक्या वजनाचे ४४॥१० रु. किंमतीचे मिसळून पुन्हा तिची दारू बनविली [अप्र. कागद रु. नं. ९२]. इ. स. १८०८-९ मध्ये सामानाची मोजदाद केली, तेव्हा रायगडवर ३॥खंडी दारू व ४ मण शिसे, १॥११ मण लोखंड या वस्तु शिल्लक होत्या; बंदुकीच्या गोळ्या शिल्लक होत्या. दरवर्षी शिल्लकी लढाऊ साहित्य रायगडवर असे [अप्र. कागद रु. नं. ८१]. इ. स. १७९३ त दोन निडी तोफा १९५० रु. स रायगडसाठी खरेदी केल्या. त्या रोहे बंदरातून आणून रायगडवर पोहोचविण्याचा खर्च ३९३ रु. झाला. इ. स. १७९४ च्या नूतनमध्ये रायगडसाठी वसईच्या किल्ल्यातील ४० जेजाला रवाना केल्या. इ. स. १७८० च्या सप्टेंबरमध्ये रायगडवरील १० जेजाला पुण्यात रवाना केल्या. इ. स. १७८१-८२ मध्ये रायगडवर दोन गोळंदाज नवे चाकरीस ठेवले. इ. स. १७९३ च्या जानेवारीत १०॥१० खंडी दारू पुण्यास तयार करून रायगडवर धाडली व तोफांचे १६७ गोळे रायगडवर धाडले. रायगडच्या दारूगोळ्यासाठी या वर्षी एकूण (तोफांसह) ३७४३८॥११ रु. इतका खर्च झाला. फुटलेल्या तोफांचे तुकडे करून लोखंड इतर कामासाठी वापरीत [अप्र. कागद रु. नं. ९१, ९२].

शिबंदीस लष्करी स्वरूपाचे काम करावे लागे, त्याबद्दल बक्षिसे देऊन गौरव करण्याचा रिवाज होता. इ. स. १७७८-७९ त ९६॥११ रु. बक्षिसे वाटण्यात खर्च झाले. ही रक्कम मसळताखर्च म्हणून नोंदली जाई. इ. स. १७८२-८३ त पुढील

उल्लेख जमाखर्चात आला आहे- 'इसने समानीश्रात मर्दुमी करून शामलाचे मुखवांत जाऊन नांदवीपुरार येथील चौकीवर छापा घालून, नांदवीचे हवालदाराचे भाऊ वगैरे ५ अशामी रायगडच्या शिवंदीने धरून आणले. त्यावेळी तिने मेहनत चांगली केली; सबब तीस १०० रु. बक्षिस दिले. शामलाचा या प्रसंगी मोड व्हावा म्हणून शिर्काईस नवस केला होता. हा नवस फेडण्यासाठी ४ रु., एकूण १०४ रु. बक्षिस-खर्च झाला. बक्षिसांदाखल पागोटी, कडी, मोहनमाळा, वज्र अशासारख्या वस्तू देत.' [अग्र. कागद रु. नं. ८३, ९२].

जमाखर्च व पत्रलेखन यांसाठी कागदाची दरमाल खरेदी होई. इ. स. १७९५-९६ त ७० रु. दत्तरखर्च झाला इ. स. १८१३-१४ मध्ये दत्तरखर्च ५० रुपये झाला. दत्तरखर्चात मुख्यतः कागद असे. रायगडावर दरमाल सुमारे ८ गज्ज्या कागद लागे. त्याशिवाय खादीचे कमाल, डिक, सूत, शई इत्यादि वस्तूंची खरेदी दत्तरखर्चात होई. इ. स. १८१३-१४ मध्ये ८ गज्ज्यांस ४५ रु. पडले व बाकीचा खर्च ५ रुपये झाला [अग्र. कागद रु. ८१, ९१].

रायगडवर बालपरवेसी असत. ज्या सरकारी नोकरांचा लढाईत मृत्यू होई, त्यांच्या ल्हान मुलांस बालपरवेसी म्हणून सरकारी खर्चाने वयात येईपर्यंत सांभाळात. इ. स. १७७६-७७ मध्ये रेवदंडयास शत्रूचा वेढा पडला असता रायगडकरी मदतीस गेले होते; त्यांतील दोन माणसे ठार झाली. त्यांतील संभाजी जागड याची आई व घाकटा भाऊ यांस बालपरवेसी म्हणून २० रुपयांची नेमणूक सरकारांतून झाली. अबदुल रहिमान त्याच वेळ्यात कामास आल्यामुळे त्याची आई व भाऊ यांस बालपरवेसी म्हणून २० रु. दरमाल मंजूर झाले. [समापरो. भा. २ क. ६२९ पृ. १४१ ते १४३]. ही माणसे गडावर न रहाता आपल्या गावी आपल्या घरी रहात असत. ज्यांना हे अशक्य असे, ते गडावर रहात. इ. स. १७७७-७८ त रायगडावर तीस बालपरवेसी होते [अग्र. कागद रु. नं. ७९].

गडावरील कुणबिणी मरेपर्यंत असत. इ. स. १७७८-७९ त रायगडावर सात कुणबिणी होत्या. त्यांचा अन्नखर्च सरकारांतून होई. त्या कोठीवर काम करीत. त्यांस छगडी, चोळ्या सरकारी खर्चाने मिळत. या वर्षी त्यांच्यासाठी कापडखर्च २७॥॥ रु. झाला. इ. स. १७८२-८३ त त्यांचा कापडखर्च २६ रु. होता. इ. स. १७८०-८१ त दोन कुणबिणी आजारांने गडावर मरण पावल्या. इ. स. १७८२ फेब्रुवारी १४ रोजी एक कुणबिणी वृद्धापकाळांने गडावर वारली. तिचा दहनखर्च हिशेबी दाखविला नाही; याचा अर्थ, दहन झाले पण क्रियाकर्मांतर झाले नाही. इ. स. १८१३-१४ त रायगडावर तीन कुणबिणी होत्या [अग्र. कागद रु. नं. ८१, ८३, ९२].

रायगडावर एक ब्राह्मण अनेक वर्षे रहात होता. वेदशास्त्रसंपन्न बालकृष्ण गोपाल भातखंडे नागावकर स्नानसंध्या करून श्रीवाडेश्वर महादेवाजवळ पुराण सांगत व आल्यागेल्या ब्राह्मणास भोजन घालून अयाचक वृत्तीने रहात. इ. स. १७९७ मार्च १७ या दिवशी बाजीराव पेशव्याने त्यांजवर प्रसन्न होऊन महाड येथे चांभारखिंडीजवळ १० विघे जमीन इनाम दिली; भातखंडे नागावकर वृद्धापकाली महाडास राहू लागले [अप्र. कागद रु. नं. ८९].

रायगडच्या अधिकाऱ्यास काही वेळा सावकारांकडून कर्ज काढण्याचा प्रसंग येई. महाडच्या महादाजी गणेश कुंटे या सावकाराकडून कर्ज काढल्याच्या नोंदी नमूद आहेत [अप्र. कागद रु. नं. ३].

रायगडच्या अनेक वर्षांच्या कागदपत्रांतून व हिशेबांतून एक गोष्ट लिहिलेली आढळते की, रायगडवर १५ तोळे सोने व १५८० तोळे रपे सतत शिल्लकेस ठेवलेले असे [अप्र. कागद रु. नं. ९२]. ते कमी अगर जास्त का नाही, हा प्रश्न अनेकदा मनांत उत्पन्न होतो !



२४ बाबा फडणीस व रायगड

सवाई माधवरावानंतर दुसरा बाजीराव पेशवा झाला, ही गोष्ट नाना फडणिसांच्या इच्छेविरुद्ध झाली. तो नालायक आहे असेच त्यांचे मत होते. बाजीरावासही नानांची अडगळ होत होती. जोवर नाना कारभार करतात, तोवर आपले पंतप्रधानपद नामनात्र, हे त्यास समजत होते. त्यामुळे दोघांचेही मनोमन चांगले नव्हते. आपणास कैदेत पडावे लागणार अगर सुरक्षिततेसाठी पलायन करावे लागणार, हे नाना ओळखून होते. इ. स. १७९६ च्या मार्चपासून नानांनी पलायनाची व रायगड-महाडचा आश्रय घेण्याची तयारी चालविली. इ. स. १७९६ मार्च २४ चे पत्र सांगते की नानांची भार्या रायगडास गेली. तिचेबरोबर दादा गद्रे रवाना झाले. दादा गद्रे रायगड तालुक्याचे सुभेदार व नानांचे स्नेही होते; तेव्हा, रायगड हे स्थान आपणास सुरक्षित अशी नानांची भावना होती. मार्च २७ च्या पत्रांत मजकूर आला आहे की नाना फडणीस रायगडास जाण्याच्या विचारात आहेत. रायगडावर गळ्या, दारू, अमिरी सामान व जकीरा चढविला आहे [ऐलेसं. भा. ९, ले. ३७२७, ३७३२]. ४ जून रोजी रात्री नाना वार्डहून रायगडास गेले. त्यांचे स्नेही विशाजीपंत वाडदेकर व चितोपंत लिमये वार्डस असून त्यांसही नानांनी आपला बेट फळू दिला नाही, इतकी गुप्तता यावेळी राखली होती. नानांनी रायगडच्या बंदीवस्ताची चांगली खबरदारी घेतली होती [ऐलेसं. भा. ९, ले. ३७९९; राखं. ७ पृ. ४] १३ जून १७९६ रोजी नाना महाडाम होते. त्यांच्याजवळ तीन साडे-

तीन हजार फौज होती; पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एवढ्या फौजेची जरूरी नाही, असे पाहून फक्त ५५७ हे लोक ठेऊन त्यांनी बाकीच्या लोकांस रत्ना दिली. यावेळी नानांस पकडण्यासाठी शिंद्यांची फौज, पलटणे व पेशव्यांचे सैन्य पाठावघ्याचे ठरून चार पलटणे रायगडकडे रवाना झाली; पण त्यांनी बाटमाध्यावरच थांबावे असा हुकूम सुटला होता [ऐलेखं. भा. ९, ले. ३८०५, ३८०६].

महाड-रायगड येथून नाना फडणिसांनी एक जंगी कारस्थान रचिले, त्यास कै. खैरशाही यांनी महाडचे कारस्थान असे नाव दिले आहे. १३ जून १७९६ ची बाजारी बार्ता की नाना फडणिसांचा कारकून महाडहून टिपूकडे गेला. ता. १७ जून पासून नानांनी इंग्रजांशी दोळणे करण्यास प्रारंभ केला व मुंबईकरास कळविले जवताही साधी हे ठिकाण रहाण्यास द्या. त्यावर इंग्रजांचे म्हणणे होते की आम्हास श्रियंत कै. दादासाहेबांपायी ५७ लक्ष रु. कर्ज झाले; ते द्यावे. आम्ही १५ पलटणांनिशी लुम्हास मदत करतो. या मदतीचा मोब्दला म्हणून खर्च व विजयदुर्गाचा किड्या द्यावा. [ऐलेखं. भा. ९, ले. ३८०६, ३८१४, ३८१६].

पाठावघाटी जालू असताना नानांचा रायगडावर रहाण्याचा हत्ता होता. सुभेदार गद्रे यांनी तशी व्यवस्थाही केली; पण दौलतराव शिंद्यांच्या मार्फतीने दादा गद्रे यांच्या बायकोकडे एक कारस्थान खेळू लागले व तिने नानांस रायगडावर राहू न देण्याचा मनसुजा रचला. नानांसारख्या घोरणी नाणसास हे कळले. मग दादा गद्रे यांनी गडावर जाऊन बंदोबस्त केला. बायकोस किल्यावरून खाली उतरविले व नंतर नाना गडावर गेले. नानांबरोबर हरिपंत फडक्यांचा मुलगा अन्याचा फडके, राधोपंत गौडवेले, आवा बोलकर, बजावा शिरोळेकर ही त्यावेळची कारभारातील जाणती मंडळी होती. रायगडचे सर्व हवानान नानांस मानवण्यासारखे नसल्याने नाना अल्पकाळच रायगडावर नांदले. नंतरच्या काळात त्यांचा मुकाम महाड, पाचाड येथे आले. [ऐलेखं. भा. ९, ले. ३८१४; ३८०९; ऐसंसा. खं. ५ पृ. ५७].

कोकणच्या पावसाने नानांबरोबरचे शेतीडेले घोडे, बाळीसंपत्तास उंट बरण पावले. नाणसांसही पावसाची सड लोसेना; म्हणून नानांनी बाटातील सर्व वाटा अवबड करून टाकल्या व पुण्याच्या फौजा आपणावर चालून येऊ नयेत, म्हणून बंदोबस्त केला व बऱ्याच फौजेस रजा दिली; पण जूनच्या अखेरीस पुण्याहून पाच पलटणे कोकणकडे रवाना झाली. जुलैमध्ये पावळाने महाडकडे कूच केले. तेव्हा, नानांच्या सांगण्यावरून दादा गद्रे सुभेदार यांनी ५५६ हजार भावळ्यांचे पायदळ ठेवण्यास प्रारंभ केला व जंजीन्याच्या शिंदीबरोबरही मदतीसाठी कारस्थान केले [ऐलेखं. भा. ९, ले. ३८१३, ३८२०, ३८२३].

इंग्रज, शिंदी, या दोघांबरोबरच कारस्थाने करून नाना थांबले नाहीत ! कै. महादजी शिंद्यांची केशरी नावाची एक रक्षा उच्चयिनीस रहात होती; तिचे मार्फत त्यांनी दौलतराव शिंद्यांबरोबरच कारस्थानाचे सूत्र लावून बाजीरावास गप्प बसविले ! नाना व शिंदे एक झाल्यावर बाजीरावाचा जोर संपला व नानांसही पळून जाण्याचे कारण यापुढे उरले नाही [ऐलेसं. भा. ९, ले. ३८२५]. इ. स. १७९७ मध्ये नाना परत पुण्यास गेले [राखं. १०, पृ. ३५१ ले. ४३१].

नानांचा सुककाम रायगडावर बराच काल होणार, अशा कल्पनेने त्यांचे बरेच सामान पुण्याहून रायगडावर हलविण्यात आले होते. गद्रे यांचे कारकून बाबूराव कृष्ण गोरे व भिकाजी बळाळ साने यांनी रायगडावरील विवेकसभेच्या जामदारखान्यात ते ठेविले होते. इ. स. १७९८ मध्ये ते सामान बाळोजी कुंजीराच्या वतीने निळो गणेश याने आपल्या ताब्यात घेतले व पुण्यास नानांकडे रवाना केले. या सामानाच्या याद्या करण्याचे काम रायगडावर २४ दिवस चालले होते ! [अप्र. कागद र. नं. ८६, ९१].

नानांनी केलेले कारस्थान इंग्रज, नागपूरकर भोसले, निजाम, जंजीरकर शिंदी, कोल्हापूरकर या सर्व सत्तांस व्यापून टाकणारे आहे. पण या कारस्थानाचा उपक्रम, उपसंहार प्रामुख्याने महाड येथून झाला असून रायगडाचा संदर्भ राखून जरूर तेवढाच मजकूर येथे दिला आहे.



पारतंत्र्याच्या अंधाराची चोरपावले

१३ मार्च १८०० या दिवशी नाना फडणिसांचा मृत्यू ओढवला. त्यांनी शिंदे, होळकर, पटवर्धन, रास्ते, भोसले या सर्वांचा एकोपा बाह्यतः तरी टिकवला व इंग्रज, शिंदी व निजाम या शत्रूस दूर ठेविले. त्यांच्या मृत्यूमुळे शिंदे-होळकरांतील वैमनस्य पराकोटीला गेले व बाजीरावास स्वैर वागण्यास आडकाठी उरली नाही.

२५ जून इ. स. १८०० रोजी मध्यरात्री बाजीरावाने नारोपंत चक्रदेव, बजाबा शिराळेकर, राघोपंत गोडबोले व आणखी दोघे अशा पाच जणांस रायगड व प्रतापगडकडे प्रतिबंधांत ठेवण्यासाठी पाठवून दिले. बाळाजीपंत पटवर्धन आपली एक व बाळोजी कुंजीराची एक अशा दोन पागा घेऊन हे कैदी पोहोचविण्यास गेले होते. या कैद्यांचा अपराध कोणता, तर ती नानांचे पक्षाची मंडळी होती व त्यांचा पेशव्यांच्या स्वैराचारास अडथळा होणार होता ! [ऐलेसं. भा. १२ ले. ५६१७]. प्रसिद्ध सरदार माधवराव रास्ते यांचेवर हा प्रसंग १० ऑक्टोबर १८०१ रोजी ओढवला. रास्ते यांची सुटका न्हावी, अशी कारभान्यांची इच्छा होती. पण ती पेशव्यांनी मानली नाही. रास्ते यांस रायगडावर कैदेत ठेवण्यात आले [ऐलेसं. भा. १३ ले. ६१६६, ६१६८] व त्यांची व्यवस्था चांगली ठेवण्यात आली. चाकरीस ब्राह्मण व आचारी दिला. रहाण्यास निवान्याचे घर दिले. पोटास शिषा उत्तम प्रतीचा देवविला. त्यांची हजामत योग्य दिवशी करण्यासाठी न्हावी देवविला व त्यांच्या शरीरप्रकृतीबाबत काळजी घेण्याच्या सूचना देवविल्या [दुबापेरो. पृ. १००]. रास्त्यांची मुले कोरीगड येथे कैदेत होती. १५ नोव्हेंबर १८०१ च्या सुमारास त्यांनी आपली सुटका करून घेतली. त्यामुळे पेशव्याची धावाधाव झाली. त्याने हुकूम सोडले की त्यांस बंदोबस्ताने पकडून ठेवण्याची व्यवस्था अधिकाऱ्यांनी ताबडतोब करावी. बाळोजी कुंजीर रायगड तालुक्याचा अधिकारी होता; त्यासही पेशव्याचे वरील मजकुराचे पत्र रवाना झाले [दुबापेरो. पृ. ९८, ९९; अम. कागद ६. नं.

११]. जुन्या माणसांस व अनुभवी मुत्सद्यांस पकडून बंदीत टाकणे हा बाजीरावाचा निव्व कार्यक्रमच होऊन बसला. १३ जुलै १८०२ रोजी बाजीरावाने पकडलेली ११ मेढळी डोलीतून, पुलावरून, पुण्याहून, कुवारी, पाल व रायगड येथील बंदीखान्यात डांबण्यासाठी रवाना झाली. कैद झालेल्यात हरिपंत फडक्यांचे चार मुल्ये, मोरोबा-दादा फडणीत, माधवराव रास्त्यांचा कारकून आठवले, बापू फणसळकर यांचा समावेश होता [ऐलेसं. भा. १४ ले. ६४०२]. याचा स्पष्ट अर्थ असा की बाजीरावाचे कारकीर्दीत रायगडचा उपयोग एक बंदीखाना एवढाच उरला होता ! वर सांगितलेली माणसे कैदेत पडणे ही भविष्यकालीन प्रत्यारत्मक इतिहासाची नांदीच होती ! दौलतराव शिंदे व यशवंतराव होळकर यांचे या कालात जास्तीत जास्त बिनसले होते. शिंदे व बाजीराव यांची अभेद्य जूट झाली होती व होळकराचा शक्य तेवढा शक्तिशय करण्याचा प्रयत्न पेशवे-शिंदे ही दुकळ करीत होती, पण यशवंतराव होळकर हा एवढा कर्तृत्ववान् होता की तो या दोघांसही पुरून उरला. २७ सप्टेंबर १८०२ या दिवशी बाजीरावास समजले की यशवंतराव होळकर आपल्या घोडदळ-पायदळासह पुण्यास येत आहे. पेशव्याने होळकराचे अनेक घोर अपराध केले असल्यामुळे होळकराच्या गरुडभरारीची बातमी ऐकताच जीव नाचविण्यासाठी पळ काढण्याच्या विचाराने पेशव्याने तयारी केली. पेशव्यास रायगडवर पळून जावयाचे होते. त्याने स्वार व गारदी यांची डाक बसविली, आपले कुटुंब व सर्वाई माधवराव पेशव्यांची दुर्दैवी भार्या यशोदाबाई यांस घेऊन जाण्याची त्याची तयारी पूर्ण झाली. पुणे गडबडले व लहानमोठी माणसे पुणे सोडून बाहेर पडली. ८ ऑक्टोबर १८०२ रोजी बाजीरावाने मातुश्री यशोदाबाई, आपली भार्या, चिमाजीअप्पाची बायको यांची रायगडवर रवानगी केली. पाठोपाठ बाळोजी कुंजीरानेही आपले कुटुंब रायगडवर धाडून दिले; कारण यशवंतराव होळकर येणार हे नक्की झाले होते ! [ऐलेसं. भा. १४ ले. ६४४६, ६४५५, ६४६०]

इ. स. १८०२ चे दिवाळीचे दिवस यशवंतराव होळकर व दौलतराव शिंदे यांच्या पुण्याजवळील लढाईमुळे मराठ्यांच्या इतिहासात केवळ अविस्मरणीय झाले आहेत. त्यावेळचा यशवंतरावाचा निर्णायक विजय, शिंद्यांच्या पलटणांचा कमकुवतपणा, बाजीरावाचा पळपुटेपणा यांचा प्रपंच न करता रायगडच्या संदर्भातच पुढे लिहिले पाहिजे. २७ ऑक्टोबर १८०२ या दिवशी बाजीराव व चिमाजीअप्पा सिंहगडावरून रायगडच्या रोखाने पळाले. त्यांचे पाठोपाठ दोनतीन हजार फौज गेली. ही हकीकत यशवंतराव होळकरास कळल्यावर त्याने २८ ऑक्टोबर रोजी आपली फौज बाजीरावाचे पाठीवर धाडली [ऐलेसं. भा. १४ ले. ६४७१]. होळ-

करणे पाठविलेली फौज १२-१५ हजार असावी. बाजीरावाबरोबर ज्या मंडळींनी पुण्यातून पळ काढला, त्यांत बाळोजी कुंजीर, निंबाजी भास्कर, दाबीपंत देशमुख, यशवंतराव व भीमराव पानशे तोफखानेवाले, विनीवाले, रूपराम चौधरी, मनोहरगीर गोसावी, खंडेराव रास्ते, बळवंतराव नागनाथ ही माणसे प्रमुख होती [एलेसं. भा. १४ ले. ६४६८, ६४७०, ६४७३, ६४७४, ६५११]. ही सर्व मंडळी सिंहगडावरून मढेघाटाने अन्नछत्रावरून महाडास आली व रायगडावर गेली. शिवाजीच्या काळात शिवाजीच्या राण्या, दरबारी मंडळी, मोरोपंत पिंगळे अण्याजी दत्तो वगैरे माणसांचे रायगडावर एकत्र येणे व बाजीरावाचे हे येणे यातील महदंतुर वाचकांनी जरूर घ्यानांत घ्यावे. वस्तुतः यशवंतराव होळकर हा उदार आणि विशाल अंतःकरणाचा, अत्यंत स्वामिनिष्ठ व मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या आणि घोडदळाच्या युद्धपद्धतींत एकमेव मानावा, असा सेनापति होता. मराठेशाही वाचावी, पेशवाईचा कारभार सुयंत्र चालावा, मराठ्यांचे स्वातंत्र्य अप्रतिहत नांदावे अशी तीव्र तळमळ यशवंतरावास लागली होती. पण या मंडळींनी यशवंतरावाच्या हेतूचा हेतुतः विपर्यास केला व त्याला आपला शत्रु मानले !

या सर्व मंडळीस पुण्यास आणण्यासाठी यशवंतरावाने जे सैन्य धाडले, त्यांत प्रसिद्ध मुसही पाराजीपंत, बाजीराव बर्वे, अन्याबा अभ्यंकर ही नामवंत माणसे होती.

नोव्हेंबरचे आरंभीचे काही दिवस बाजीराव महाडजवळ बिरवाडी येथे होता; अवळ दोनतीन हजार फौज असल्यामुळे त्यास बराच निर्धास्तपणा वाटत असावा. यशोदाबाई रायगडावर बंदोबस्तात होती व बाजीराव-चिमाजीची कुटुंबे किल्ले सुवर्णदुर्ग येथे होती. बाजीरावाचा मुकाम वेदशास्त्रसंपन्न गोविंद जोशी यांच्या चौसोपी वाड्यात होता. बरोबर असलेल्या सैन्याने गल्यासाठी बिरवाडीची घेरे ताफ छुटली. शेतात भात उभी होती; ती कापून आणली. त्यामुळे गावांत आकांत झाला. तेथून सुवर्णदुर्गास, जावे की विजयदुर्गास, याचा बेत बाजीराव आखीत होता. त्यास परत पुण्यास आणण्याची यशवंतरावाची फार इच्छा असल्यामुळे त्याने सिंहगडावली ४ पलटणे जमा केली. रायगड, कुवारी, पुरंदर येथे बाजीरावाने ज्यांस कैदेत ठेविले होते, त्यांनी आपल्या सुटकेसाठी त्यांचेकडे सूत्रे लावली. माधवराव रास्ते कैदेद्वाराखळ असले, तरी पेशव्याने त्यांचेकडून रायगडचा बंदोबस्त करविला व यशोदाबाई रायगडावर मुखरूप व आनंदांत असल्याची बातमी बाहेर पसरविली [एलेसं. भा. १४ ले. ६४७५, ६४८१, ६४८२, ६४८६]. याच गोंधळाच्या परिस्थितीत रायगडावर नोव्हें १३ पूर्वी ४१२ दिवस यशोदाबाईला फोपीतरी मारेकरी घातल्याचे उघडकीस आले. रायगडचा हवाल-

दार व माधवराव रास्ते यांनी कमून शोध केला, तेव्हा बाळोजी कुंजीराच्या एका कारकुनाचे या प्रकरणी आंग असल्याचे आढळून आले. त्यास लागलीच कैद करण्यात आले व हवालदाराला बाजूला करून माधवराव रास्ते यांनी गडाच्या बंदोबस्ताचे जबाबदारीचे काम आपल्याकडे घेतले [ऐलेसं. भा. १४ ले. ६४९०]. यामुळे माधवराव रास्ते कैदेतून पुरे सुटल्यासारखे झाले व मग पेशव्यांनीही त्यांची पद्धतशीर सुटका केली. ता. २१ नोव्हेंबर रोजी रास्ते लिहितात की, पेशव्यांनी मला महाडास आणले असून मजबरोबर बलवंतराव नागनाथ आहेत. बाजीरावाने रास्त्यांची सुटका कोणत्या अटीवर केली, हे समजत नाही; पण होळकरापासून रास्त्यांनी आपला बचाव करावा अशी पेशव्यांची रास्त अपेक्षा असावी. ता. २२ नोव्हेंबरच्या एका पत्रांत असा उल्लेख आलेला आहे की माधवराव रास्ते, बाळाजीपंत पटवर्धन व गोखले या तीन सरदारांच्या फौजा बाजीरावाच्या संरक्षणासाठी एक होणार. भोसले, निजाम, शिंदे त्यांचे मदतीस येणार. महाडास इंग्रजी पळटण आली असून त्यांचे साहाय्य बाजीरावास आहे. अमृतराव पेशवा बाजीरावाकडे महाडास येऊन मिळणार असून छत्रपती बाजीरावास अनुकूल आहे. ज्याच्यावर बाजीरावाचा दृढ विश्वास, तो बाळोजी कुंजीर महाडासच आहे [ऐलेसं. भा. १४ ले. ६५१९; पुअ. भाग २ रा, पृ. १२८]. नाना फडणोसाने महाडास राहून कारस्थान केले, त्याचप्रमाणे बाजीरावानेही महाडासच होळकराच्या विरुद्ध एक फार मोठा बनाव धडवून आणला. नानांस इंग्रज, भोसले, निजाम जसे अनुकूल झाले, तसेच बाजीरावाने त्यांनाच अनुकूल करून घेतले! इतिहासाची ही पुनरावृत्ति अवघ्या सात साडेसात वर्षांत घडून आली; पण ती स्वातंत्र्याचे दृष्टीने महाराष्ट्रास खडतर साडेसाती ठरली.

होळकरास पुण्यास स्थिरस्थावर करावयाची असल्यामुळे बाजीरावाच्या पाठलागास त्यास विलंब लागला. त्याचा सरदार हरिपंत भावे सुमारे एक हजार गारदी व फौज यांसह रायगडच्या परिसरांत २२ नोव्हें. १८०२ रोजी येऊन पोहोचला; त्यावेळी बाजीराव आपल्या पूर्विल्लेखित कुंजर, पटवर्धनादींसह रायगडास गेला होता [ऐलेसं. भा. १४ ले. ६५०३] व होळकराच्या फौजेत फितुरी करण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. ता. २२ नंतर होळकराने कोकणकडील चार घाटांतून चार टोळ्या रायगडकडे रवाना केल्या. कावल्याच्या खिंडीत त्याच्या फौजेपुढे बाजीरावाच्या सैन्याने माघार घेतली. त्यायोगे होळकराचे सैन्य निष्प्रतिबंध होऊन चारही घाटांतून उतरून लागल्याची बातमी महाडास आली. त्याचवेळी पेशव्यास कळले की रायगडवर होळकरातर्फे फितूर झाला आहे. तेव्हा बाळोजी कुंजीर, देशमुख वगैरे सल्लागारांनी पेशव्यास सांगितले की, आता मुंबईकर इंग्रजांकडे जावे. यावेळी बाजीराव आणि अमृत-

राबें येवपा खासा पत्रलेकार चालू होता, तो पेशव्यास सारके कळवीत होता की पेशव्याने पुण्यास परतावे, बरोबर असलेल्या दिमाजीनेही त्यास सांगितले की इमजांकड न जाता अनृतसवाकड पुण्यास जावे. भावनेच्या आहारी जाऊन इमजांकडे जाण्याचो तसो देणान्या बाळाजी कुंजीर वौरिल कैद करून पेशव्याने रायगडावर पाठवून दिले. माधवराव रास्ते यांचा बहुमान करून त्यांस पुन्हा सरदारीचो बळो दिली व त्यास वाईदांती जाऊन सैन्य तयार देवण्यास सांगितले.

ण पेशव्याच्या कोणत्याच विचारात दामपणा नव्हता, त्यास पत्नी वातपी लागली की होळकराचा परदार वीरखान पठाण चार हजार फौजेसह, अमृतराव पेशव्याकडील आवाजी निधक व बळवंतराव सोहोनी हजार स्वार, हजार गारदो व पठाण यांसह रायगडकडे खाना झाले आहेत व ते वाटमाथ्यावर येऊन पोहोचले आहेत. ही बातमी कळताच बाजीरावाने आपल्या भरोबरच्या लोकांस सोडले व कोटिची सुरक्षितपणे निघून जाण्यास परवानगी दिली; मग आपण, बाळाजी कुंजीर, बाळाजीपंत पटवर्धन, दिमाजीआऱ्या यांसह हर्णईस गेल्या. बाजीरावाबरोबर पागेची ८०० घोडे, विंचूरकर, भागे, आजगीवाले, यांचा लवाजमा व सैन्य येले होते. ते सवे व माधवराव रास्ते पारधाटाने वाईस परतले. गोदाळ कुंजीर व नारोबा ताना आवटी ४ वे लोकसह रायगडावर बंदोबस्तांन राहिले [ऐलेसंभा. १४ ले. ६५०९, ६५१०, ६५१२]. सुवर्णदुर्गान बाजीराव बसईस ७ डिसेंबरच्या सुमारास जाऊन पोहोचला [ऐलेसंभा. १४ ले. ६५१६].

होळकराची मोठी निराशा झाली. पेशव्यास आणून गादीवर बसवण्याचा त्याचा हेतू फसला. यशोदाबाई रायगडावर होती, तिच्या आपल्या ताब्यांत आणण्यासाठी व रायगड हस्तगत करण्यासाठी होळकर व अमृतराव यांनी संधान लावले. होळकराच्या फौजेने यावेळी रायगडभागास भरपूर उपद्रव दिला [ऐलेसंभा. १४ ले. ६५१०, ६५१४, ६५१६, ६५२४]. एका पत्रलेखक लिहितो की परशुरामक्षेत्रापर्यंतचे सर्व कोकण गावेळी उध्वस्त झाले [ऐलेसंभा. १४ ले. ६५२२].

यशवंतराव होळकराने मडा, शेपता व बरेवा या घाटांचा बंदोबस्त करून रायगड व प्रतापगड यांस १८०३ च्या आरंभी दाह दिला. विरवाडी हा गाव यावेळी रायगडकरी यांनी जाळून उध्वस्त केला. होळकराची पाच पलटणे रायगडच्या रायव्याची जमा झाली. होळकराने आता ठरविले की कस्य तर यशोदाबाईस रायगडवरून पुण्यास आणावे [ऐलेसंभा. १४ ले. ६५४५]. एका गजाल रायगडकऱ्यांनी बाळा-

१. ऐलेसंभा. १४ ले. ६५०८, ६५०९, ६५१०, ६५२८. ऐलेसंभा. १४ ले. ६५३८ ची तारीख २९ नोव्हे. १८०२ गाहिजे.
 द. धी. १२

जीपंत पटवर्धना रायगडवर कैद झाल्याचे लिहिले आहे; ते खरे दिसत नाही. कुंजीराचा भाचा धुमाळ हा मात्र याच वेळी रायगडवर कैदेत पडला [एलेसंभा. १४ ले. ६५२६]. तत्कालीन अस्सल पत्रात ज्याप्रमाणे बातमीबाबत उलटसुलट प्रकार झाले आहेत, त्याप्रमाणे कुलाबा गॅझेटियरमध्येही काही चुकीचा मजकूर येऊन गेला आहे. गॅझेटियरकारांचा मजकूर संकलनात्मक आहे. ते लिहितात, 'बाजीरावाच्या पाठीवर होळकर सैन्य घेऊन आला व फारसा प्रतिकार न होता रायगड त्याच्या ताब्यांत गेला; पण इ. स. १८०३ मध्ये तो त्याने पेशव्यास परत केला [कुंगुप्ट. ३४४, ३४५, ३७५]. गॅझेटियरकाराची दोन्ही विधाने बरोबर नाहीत. त्यांनी बाजीरावाबरोबरच्या सैन्याच आकडा फार मोठा दिला आहे; तो चूक आहे. रायगड होळकराच्या हाती गेला असे लिहिण्यात त्यांची दुसरी चूक झाली आहे. रायगड होळकराच्या ताब्यांत जाता, तर यशोदाबाईस पुण्यास आणण्यात होळकर यशस्वी झाला असता व कदाचित् मराठ्यांच्या भावि इतिहासांत थोडा बदलही पडता.

रायगडच्या परिसरांत आल्यावर होळकराने बरीच छुट्याछुट केली. नातें या गावचे लोक भयभीत होऊन पळाले. वाळण या ठिकाणी होळकराचे सैन्य जमा झाले व रायगड घेण्याच्या प्रयत्नास लागले. रायगडावर मामलेदार नारोपंत आवटी व गोपाळ कुंजीर यांना चांगला बंदोबस्त ठेवला. रयतेने पळून जाऊ नये, रायगडावर रसद, दाणा, कारसाई पोहचवावी यासाठी नारोपंताने जाहीर केले की आम्ही, रयतेने साहित्य पोहोचविण्याची शर्थ केल्यास, घरदेणे माफ करू. रयतेनेही गडामुळे सर्वविध साहित्य पोहचविले. गडावरील शाकारणी वगैरेची कामे व्यवस्थित केली, ज्यामुळे आवटी व कुंजीर यांना धीर आला. त्यांनी होळकराबरोबर झुंज घेतली.

होळकरास वेढा चालविणे व दासण देऊन बसणे, या गोष्टीस सवडच नव्हती. त्याचे लक्ष इंग्रजांच्या व बाजीरावाच्या हालचालीकडे लागले होते. वेढा देऊन किष्ठा घेण्याने होळकरास फारसे काही साधणार नव्हते. बाजीराव व चिमाजी गडावर आले, तर त्याने किष्ठा वर्षभर देखील वेढून घेवटी हाती घेतला असता. ते इंग्रजांकडे गेड्यावर किष्ठा घेत बसण्यात फारसा अर्थ नव्हता. कागदपत्रांत मजकूर आहे की रायगडच्या किल्लेदाराने रायगडच्या खोऱ्यांत होळकराचा मोड केला व होळकरास फौजेतह बाटपार लाविले [अप्र. कागद व. नं. ७८, ८४, ८७]. यातील होळकराच्या पराभवाचे विधान अतिशयोक्त आहे. होळकर निराश मनस्थितीत किष्ठा न घेता परतला हे खरे. नारोपंत आवटीस धन्य वाटले. त्याने कबूल केल्याप्रमाणे लोकांचे घरदेणे माफ केले. होळकराच्या स्वारीमुळे व बाजीरावाबरोबरच्या लोकांनी उद्भव दिल्यामुळे; क्राणीचे काम योग्यवेळी न झाल्यामुळे व पाऊसपाण्याचीही ओरड

झालेली असल्यामुळे नारोपंताने वसुलीबाबतही काही मोघम सूट देऊन प्रजेस समाधान दिले [अग्र. कागद रु. नं. ७८, ८४, ८७]. रायगडावरील होळकराची स्वारी अशा तऱ्हेने वळवाच्या धावत्या सरीसारखी झाली व संपली.

नारोबा आवटी व पांडोजी कुंजीर यांनी रायगड राखला याचा परिणाम बाजीरावावर झाला. इ. स. १८०३ जून २९ रोजी बाजीरावाने सिंहगडावर असलेली रत्नशाळा, रायगड हे सुरक्षित स्थान समजून तेथे आणली. सिंहगडावरील गोविंदराव सदाशिव यास बाजीरावाने कळविले की, दागिन्यांची ओझी बांधावीत व हेलकरी आणि संरक्षक यांनी ती रायगडावर न्यावीत. त्याचवेळी नारो गोविंद आवटी यास बाजीरावाने कळविले की रायगडावर हे दागदागिने व जडजवाहीर सुरक्षित जागी ठेवावे. तेथे चौकीपंहाऱ्याचा चांगला बंदोबस्त ठेवावा [दुनापेरो. पृ. २५, २६]. बाजीरावाला रायगडसंबंधी काय वाटू लागले होते याचे हे एक गमक आहे.

यशोदाबाईची सुटका होण्याची आशा संपली. तिचा रायगडवर जो मुक्काम झाला, तो कायमचाच ठरला. १८०३ फेब्रु. ८ च्या पत्रांत उल्लेख आला आहे की ' यशोदाबाई रायगडावरच आहेत. त्यांना भोजनादि साहित्याबद्दल विपत्ति फार केली आहे ' [ऐलेसंभा. १४ ले. ६५७५]. इ. स. १८०३-४ मध्ये तिचा खाजगी खर्च व शागीर्द माणसांचा तिच्यामुळे झालेला खर्च ४९६७॥१ रु. आहे. इ. स. १८०५-०६ मध्ये तिचा रायगडावरील खाजगी खर्च ५०९०॥१॥११ रु. आहे. इ. स. १८०७-०८ मध्ये तिचेप्रीत्यर्थ रायगडवर ५२२३॥१११ रु. खर्ची पडले आहेत. इ. स. १८०८-०९ मध्ये यशोदाबाईप्रीत्यर्थ ५३२१॥११११ रु. नख्त खर्च झाले. हे खर्चाचे आकडे पहाता यशोदाबाईची रायगडावर आबाळ झाली असे म्हणता येणार नाही [अग्र. कागद रु. नं. ७८, ८४, ८७, ९१]. तिच्या संरक्षणार्थ रायगडावर शिवंदी व पाचाड येथे घोडेस्वार सज्ज ठेविले होते. इ. स. १८०८ व १८०९ च्या जानेवारीत बाजीराव तिला रायगडावर येऊन भेटून गेला [ऐलेसंभा. १५ ले. ७१९१; मइसालं. २५ ले. २२०]. पेशव्यांचे चार हुजरे तिच्याजवळ असल्याचे इ. स. १८१० जुलै ३ चे एक पत्र आहे [पेद. २२ ले. २७९].

१४ जानेवारी १८११ या दिवशी यशोदाबाई रायगडावर काही दिवसांच्या आजाराने मरण पावल्या. त्यांची क्रिया वेदमूर्ति चिंतामण दीक्षित कर्वे उपाध्ये यांनी पुण्यास केली. दहन रायगडावर झाले. अस्थि काढून पुण्यास नेल्या. अस्थि नेण्यास भास्कर दीक्षित कर्वे उपाध्ये व बाळाजी मल्हार बापट यांस पाठविले होते. दोन ब्राह्मणांनी अस्थि वाढून पुण्यास आणल्या. सातवे दिवशी अस्थीस मंत्राग्नि पुणे येथे झाला व त्या दिवसापासून पुण्यास क्रिया सुरू झाली. संबंध वर्षाचा याबाबतचा खर्च

२३०५३ स. झाला [सुनापरो. पृ. ५४ ते ५९]. अक्षरच्या वैभववाली पेश-
व्याची बुद्धी भागी असा तर्हेने राजगडच्या प्रसिद्ध राजधानीत नमरकैदेत धुवू
पावली.

इ. स. १८११ च्या फेब्रुवारीत धार्जिरवाने सत्तारच्या छत्रपतीस व राणीस दोन
पणे लिहिली आहेत; त्यांत रायगडच्या ल्होड आहे. याबाबी यशवंतराज होळकर भेडुगीस
वेडोराचे दर्शनास येण्याचे घाटल होते, तो आला, तर मोठाच उखाट होण्याचा संभव
आहे असे पेशव्यास वाटत होते. तो छत्रपतीस व राणीस लिहिली की 'होळकर
आपल्यास जी रक्तः हुवागुर्गास जाईल. सातता जाण नाजुक. पल्लुकुलीरा रहाकाल-
लोणी भयो: यत्तु शिवराजी महाराज पांनी रायगडलागल्या जाया वळखून दौळती
केवळ. प्रसंगाने दिवसांत सातान्यास खाला स्वारी रवाने हे पासे व इ. संपादित
नाणकेकर पांने त्रिनाःरास येत जाही. रायगड जाया चांगली प्रसन्न. कोणी नव्हत
की तेथे खोज पाठवून तज्जे आणू किवा भक्तेडे करू, तर होणार नाही. कदाचित
यशवंतराज होळकर लढाईच्या इराद्यावर येऊन दखेडा करू लागलास, ते यशवंत
सोपदास जाण, तोपवेतो रायगडास महाराजांनी कुटुंबसुद्धा आनंदत असावे. लस-
खल शकदास येतपावर पण सातान्यास यावे. याचे मनन करून हे प्रसन्न ताबेर
कोडे न कोडत आलोकर यावे' [येण. ले. ४१४, कारंपया, पृ. ४४५-४४६]. ही
दोन पत्रे भाजीरावाचा भित्रीपणा व राजगडचा दुर्गपणा या दोन्ही गोष्टी स्पष्ट
सुचित करतात.

रायगड वर महाराष्ट्रातील आणखी एक महान् व्यक्ति काही काल कैद अस्तु-
भवीत होती; ती म्हणजे छत्रपतींचा चुलत भाऊ चतुरसिंग भोसले हो होय त्याके-
खाती झालेल्या रायगडवरील खर्चाची पुढील यादी पहा —

५३॥१॥ प्रोजेभलवर्च अन्नामी २ एकूण येनबिनसी, त्यांनी किंमत.


२४॥१॥ वजन वस्तू-तूप, तेल, लसूण, मिश्र्या, हळद इत्यादि.

११॥१॥ औषधकर्च.

२०॥१॥ चौकीपहान्यास, दिव्यास तेल-१ वर्षाचा खर्च.

१३॥१॥ कापड धंगरे.

भावरून अनुमान करता येईल की इ. स. १८१३-१४ मध्ये चतुरसिंग शयाडावर
सुमार एक वर्ष तरी कैदी म्हणून होता. त्याने रायगडच्या आपल्या वंदीवासांत आवजी
केली; तिचा चार आणे खर्चही रायगडच्या खर्चांत नोंदलेल्या आढळतो [अप्र.
भागद क. नं. ८१, ८५].



२६ शयगडवरील स्वातंत्र्यसूर्य मावळला

इ. स. १८१५ पासून स्पष्ट दिसू लागले की मराठ्यांचा शेवटचा, निष्क्रिय, दुबळा आणि अपेशी पेशवा इंग्रजांच्या मगरमिठीतून सुटण्याची शेवटची धडपड करणार ! त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी इंग्रजांनी खडकी येथे एल्फिन्स्टन या मुत्सद्यास इ. स. १८११ पासून नेमले होते. ४ ऑक्टोबर रोजी तो लिहितो 'बाजीराव रायगडास रुपये व सरंजाम पाठवीत आहे. लढाईचा इरादा उघड दिसून येत नाही; अंतर्धामी मात्र त्यांचा युद्धाचा हेतु आहे. तो फौज जमवीत असून दसऱ्यानंतर फौज राहिल्यास मी त्यास जाव विचारीन. सध्या, त्रिंबकजी डेंगळे व पेंढारी यांचे बंदोबस्तासाठी फौज आणली, असे त्याचे म्हणणे आहे' [शादवे. ले. ८७ पृ. १६२-१६३]. ज्या लढाया घावयाच्या, त्यांत रायगड शर्थीने छुसवावयाचा, अशी बाजीरावची दड मनीषा होती. इ. स. १८१६ सप्टें. १२ चे पत्र म्हणते की बाजीराव त्रिंबकजी डेंगळ्यास सामील आहे, अशी इंग्रज सरकारची खात्री झाली, कारण बाजीरावाने त्रिंबकजीस मामलतही सांगितली. त्यानंतर बाजीरावाने किल्ले पुरंदर, त्र्यंबक, सिंहगड व रायगड यांवर लढाईच्या सरंजामाची, गळ्याची व सैन्याची भरतो केली. यामुळे त्याचे व इंग्रजांचे वैमनस्य वाढीस लागले [राखं. ४ पृ. १२२]. त्रिंबकजी डेंगळ्याचा व बाजीरावाचा स्नेह ही गोष्ट इंग्रजांना इतकी वावडी होती की त्यांनी इ. स. १८१७ मे ७ या दिवशी त्यास सक्त कळविले की एक महिन्यात त्रिंबकजीस आमच्या स्वाधीन करा व आम्हास तुमचा भरंवसा वाटावा, म्हणून

रायगड, सिंहगड, पुरंदर हे तीन किल्ले तात्काळ आमच्या स्वाधीन करा. तसे न केल्यास इंग्रजी सैन्य पुणे शहरास उपद्रव देईल. एल्फिन्स्टनच्या या पत्राने पेशव्यास उपाय उरला नाही. दिवाण सदाशिव माणकेश्वर याचा कारकून बाळाजीपंत या तीन किल्ल्यांच्या सोडचिठ्या घेऊन एल्फिन्स्टनकडे गेला व ते आपल्या ताब्यात घेण्यासाठी इंग्रजी फौजा रवाना झाल्या [राखं. ४ पृ. १२४-१२५]. या चिठ्या देतानाहि बाजीरावाचा आडमुठेपणा प्रकट होत होताच ! त्या दिवशी रात्री इंग्रजी सैन्याने पुण्याची पूर्ण नाकेबंदी केली. तोफा शहराकडे रवाना केल्या. एवढा देखावा पाहिल्यावरच बाजीरावाने या चिठ्या देवविल्या होत्या [ऐसंसाखं. ३ पृ. १४६-ले. १२९]. सोडचिठ्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ मे १८१७ रोजी इंग्रजांच्या हाती पडल्यावर इंग्रजांनी पुण्याची नाकेबंदी उठविली. इ. स. १८१७ च्या आगस्टमध्ये पेशवा पंढरपुरास व तेथून कृष्णातीरी गेला. श्रावण महिन्यात माल्कम व पेशवा यांची भेट झाली. माल्कमने पुरंदर, रायगड व सिंहगड हे तीनही किल्ले पेशव्यास परत देवविले [राखं. ४ पृ. ७२; मंइश. १८३५ पृ. ३९३].

रायगड पुन्हा पेशव्यांच्या हाती आला. तेव्हा, म्हणजे इ. स. १८१७ मध्ये नारो गोविंद आवढी हा रायगड तालुक्याचा मामलेदार होता. त्याने लोकांवर बराच जुलूम केल्याच्या हकीकतीचे कागदपत्र उपलब्ध आहेत [अप्र. कागद रु. नं. ८७, ८९]. २३ एप्रिल १८१७ रोजी बाजीरावाने त्यास बाड्यात बोलावून आज्ञा केली की, ३०० पायदळ नवे ठेऊन रायगडच्या बंदोबस्तास सिद्ध व्हावे [पेद. ४१ ले. १००]. सहाद्रींतील अनेक किल्लेदारांना ताकीदपत्रे पाठवून इंग्रजांची रहदारी बंद करण्यास त्याने हुकूम सोडले. अहद मढाघाट, तहद सोनगड कोकणकडील प्रदेशाचा बंदोबस्त त्याने करविला [राखं. २५ ले. ८९]. यापुढे पुणे हे ठिकाण धोक्याचे, असे जाणून त्याने आपले जडजवाहीर, पैसा व मौल्यवान चीजवस्त सिंहगड, रायगड वगैरे ठिकाणे सुरक्षित समजूत तेथे पाठवून दिली थोरली भार्या वाराणशीबाई व वाड्यांतील देव यांची रवानगी इ. स. १८१७ जून १२ या दिवशी त्याने रायगडावर केली [राखं. ४ पृ. १३८, १३९].

इंग्रजांना या गोष्टीचा अर्थ कळत होता. त्यांनी इ. स. १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये विसापूर व लोहगड हे किल्ले ताब्यांत घेतले; भोरकडील घाटांच्या विंडी हालचालींच्या दृष्टीने निष्प्रतिबंध केल्या व कुवारीचा किल्ला कबजात घेऊन मावळांतील सर्व मार्ग आणि घाटचौक्यांवर आपली सत्ता दृढ केली. मग १७ मार्च १८१८ रोजी लेफ्टनंट कर्नल प्रॉथर याने कोकणातील सर्व मजबूत किल्ले हल्ला करून घेण्याचे ठरविले [कुर्गेष्ट. ३७५].

रायगडला वेदा पडल्याची बातमी कांगोरी व प्रतापगड येथे पोहोचताच तेथील मराठी सैन्य रायगडच्या मदतीस भावले. पोटल्याच्या डोंगराकडून कर्नल प्रॉयर आपला मोर्चा लागू करणार होता; त्याच्या पिछाडीस मराठी सैन्य येऊन उतरले. पण महाड येथे संरक्षणार्थ ठेवलेल्या लेफ्टनंट क्रॉस्बी याच्या तुकडीने या सैन्याचा समाचार घेतला; त्यांची मदत रायगडास पोहोचणे अशक्य झाले. लेफ्टनंट क्रॉस्बी याने या परतलेल्या सैन्याबरोबर पोलादपूर येथे एक सामना देऊन त्याचा मोड केला व रायगडच्या वेढ्याबाबतचा धोका पूर्ण नाहीसा करून टाकला [Blacker पृ. ३१२].

४ मे १८१८ नंतर दोन दिवसातच वर सांगितलेल्या चकमकी सुरु झाल्या व संपल्या ! यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बाजीरावाची भार्या सौ. वाराणशीबाई हिला निरोप पाठविला की त्यांना रायगड सोडून जावयाचे असल्यास निर्धास्तपणे जाता येईल; पण वाराणशीबाईने जाण्याचे नाकारले. मग इंग्रजांच्या तीव्र तडाख्यास प्रारंभ झाला. तसे तडाखे रायगडने प्रथमच अनुभवले असतील !

६ मे रोजी दुपारी ४ वाजता इंग्लिशांच्या तोफेतील एक आठ इंची गोळा पडून फुटला व त्यायोगे रायगडावरील वाराणशीबाईच्या निवासस्थानासच आग लागली. ही आग भडकत चालली. त्यामुळे किल्लेदाराचे असे मत पडले की इंग्रज अधिकाऱ्यांनी वाराणशीबाईस जाण्याची जी परवानगी दिली आहे, तिचा तिने पुन्हा विचार करावा. शरणागति पत्करण्याचे वाराणशीबाईने ठरविले व कलमे ठरू लागली [Blacker पृ. ३१२].

ता. ७, ८ व ९ या तीन दिवसांत वाटाघाटीचें पर्व चालू असता मारा बंद ठेवणे इंग्रजांचे कर्तव्य होते. पण ८ मे सकाळ १० वाजेपर्यंत मारा चालूच राहिला. दहा वाजता किल्ल्यावरील आरत्रशिबंदीवरचा अधिकारी शेख अबु स्वतः तहाचे बोलणे पुरे करण्यास गडाखाली वाडी येथे आला; तराही हा तोफांचा मारा ९ मे दुपारचे ३ वाजेपर्यंत चालूच राहिला. तहाबाबत दडपण आणण्याचा हा प्रकार होता. ३ वाजता तहाच्या अटी ठरल्या व मारगिरी पूर्ण बंद पडली. शरणागतीच्या अटी पुढीलप्रमाणे होत्या.

(१) मराठा सैनिकांस आपली शस्त्रे व खाजगी मालमत्ता बरोबर घेऊ घावी.
 (२) किल्लेदार शेख अबु व त्याचे नोकर यांस पुण्यास रहाण्याची परवानगी असावी.
 (३) जखमी सैनिक बरे होईपर्यंत पुण्यास रहावेत. (४) वाराणशीबाईने आपल्या नोकरांसह पुण्यास रहावे. तिला आपली खाजगी मालमत्ता बरोबर घेण्यास परवानगी असावी [Blacker पृ. ३१२-३१३].

ता. १० मे १८१८ या दिवशी दुपारी कर्नल प्रॉथर रायगडावर गेला. किल्ल्यातील शिबंदी रांगेने त्याचे समोरून खाली उतरली. १०० इंग्रज शिपायांनी रायगडच्या महादरवाजाचा ताबा घेतला. किल्ल्यावर वाराणशीबाईच्या व किल्लेदाराच्या नोकरां-शिवाय कोणीही राहिले नाही. किल्ल्यावरील एक घर व एक धान्याचे कोठार तेवढे इंग्रजांच्या अग्निवर्षावांतून बचावले होते. मराठा शिबंदी शोपड्यातूनच रहात होती. शिवछत्रपतींचा राजवाडा पूर्णपणे उध्वस्त झाला होता. किल्ल्यावर सर्वत्र भग्न इमारतींचे अवशेष दिसत होते. गडावरील रस्ते, हारीने असलेल्या सुंदर इमारती, मंदिरे भग्न झाली होती. शिवछत्रपतींची समाधी भग्न झाली होती; पण प्रयासाने ओळखू येण्यासारखी होती. ही पडझड जितकी इंग्रजांच्या तोफवाण्यामुळे, तितकीच मराठी सत्तेने दुर्लक्ष केल्यामुळे झाली होती. प्रॉथरचे मत झाले की रायगडच्या पूर्वीच्या वैभवाचे अवशेष शोधूनच काढावयास पाहिजेत ! अनेक इमारतींची अक्षरशः राखरांगोळी झालेली होती. रायगडचे समग्र वर्णन देता येण्याजोगी परिस्थिति १० मे १८१८ रोजीच जरली नव्हती ! रायगडवरील दप्तरवाना जळून खाक झाला होता [भाईसंमंडव. शके १८३५ पृ. ४२०].

संध्याकाळी कर्नल प्रॉथर याने वाराणशीबाईची रायगडावर आदरपूर्वक भेट घेतली. त्याचेबरोबर काही इंग्लिश अधिकारी या भेटीच्या वेळी हजर होते. अग्निगोलकांच्या वर्षावाने भग्नसात झालेल्या इमारतींच्या फुफाट्याशेजारी ती बसली होती. तिचे रहाते घर धुमसत होते. पडवीवजा भागांत आता तिचे वास्तव्य होते. पण आपल्या दर्जास शोभेशा वृत्तीनेच ती वागत होती. पुण्यास जाताना हत्ती, उंट यांचा लवाजमा तिजबरोबर देण्यात आला.

शरणागतीच्या सर्व अटी पूर्ण करण्यात आल्यावर १० मे १८१८ रोजी इंग्रजांनी रायगडचा ताबा घेतला. [कुण्ठ. ३७६; Blacker पृ. ३१६].

१० मे १८१८ किंवा ११ मे १८१८ रोजी वाराणशीबाईची पुण्यास रवानगी झाली. तिने आपली खाजगी मालमत्ता बरोबर घेतली. तिचेबरोबर १०० संरक्षक देण्यात आले व पुण्यातील विश्रामबागवाड्यांत ठेवण्यात आले. इंग्रजांनी रायगड आपल्या ताब्यांत घेतला, तेव्हा तेथे त्यांस ५ लाख रुपये रोख इतकी संपत्ती मिळाली [कुण्ठ. ३७६; ऐसंसाखं. ३ पृ. १४९ ले. १२९]. कर्नल प्रॉथरने आपल्या ब्रिगेड ऑर्डर्समध्ये १२ मे १८१८ रोजी लिहून ठेवले आहे की, लेफ्टनंट रेमन, एन्साइन्स जॉप व डॅश वूड हे माझ्या तोफवाण्यावरील यांत्रिकांच्या पलटणीत रायगडच्या हल्ल्यात मजबरोबर काम करीत होते. मेजर बॉड याच्या हाताखाली त्यांनी शिस्तबद्ध काम केले. त्यांचा उस्ताद, लायकी व वर्तन उल्लेखनीय होते. पोटल्याच्या डोंगरातूनच्या

इंजीनर राजीव महाराष्ट्रकी कट्ट वसति समाजसस लक्ष्मि विद्यालय प्रसिद्धीसस
द्वारा, त्या अवसथ जामी योर्का नॉयने की रोड मोठीच सारंग कान्यातली होती.
राज्याङ्गनंतर लिभागा पडला. राज्याङ्गच्या लोन्घाट शोला विभागा वेतल दस-
जांवे तिकयी सैन्य ता २३ मे मेठी पामीलीससल जामीस जाले, जाल सैन्यास
सल न कान्यात प्रहाव गेले होला [कुर्वण, ३७३ टोप; Diaperer वु ३१४]

राज्याङ्ग, भमलकाट, बालोटा वा इतये सल्लिखलले पैठणाने किले
वेतले व भांज्यांचा फलेस आसलया सल्ल्यांत वेतल इंडली सस ससल केली [इल-
शाल, ३ वु, १७९ के, १२९]

राज्याङ्गसामी राज्याङ्ग महाराजे नय प्रल्लु जाले आहे. त्यासथ इंग्ल
ईशकार इतये सुग आहेत वा, त्याच्या किल्लेची आसलूत त्यास अल्लव स्वल्पातही
कल पालन आहे. तेव्हा राज्याङ्गच्या किल्लेचा भी ईशिय आसलयाच आहे, तो
सामीरी सिपाय आले. उळट, राज्याङ्ग किल्ले अकूता असे रिड कल प्रहावरी कान्य
से. ता, आदिसभ्यांत अल्लव जाले होते. ते कान्य सुठे आहे एव राज्याङ्गससल
आहे मल्लू राज्याङ्गुठे पैठल व १४० वर्षांचा आसल मल्लू वादिलेच कान्या,
इतये तास कल्ल होईल, तास प्रयल फलेस असल आहे.



१७ शय्यागृह-इतिहासः

इ. स. १८१८ पर्यंतका शय्यागृहका इतिहास कम्पाने सांगितला. पर्यंत तयः हकीकतींचा अंतर्भाव लागू नाही, त्या वेधे कम्पाने देत आनीत.

(१) इ. स. १६७३ एप्रील १५ - शिवाजीने सातारचा विहळू घेतला व अजयने छोट तालुक्यावर वैसांगराने गेली [पत्तासं. १५६३].

(२) इ. स. १६७५ जून ११ - शिवाजी राजापुढून शय्यागृहकडे गेला [पत्तासं. १७५८].

(३) इ. स. १६७५ मार्च ३१ - शिवाजीने देशाधिकारी प्रांत जावळी थाप पत्र की जाऊन वेगे श्रीरामदासस्वामी यांस १२१ खंडी गड्या राजांने पावतो. जावळीकान्त पत्रा इजागुडा अगार दाणागुडा भाडू नये, असे दिनकर गोंसाव्यानी लिहिल्याचे कळते. राजांनी तक्रारवाचत चौकशी केली. दिनकर गोंसाव्यानी कळविले की की शिवाजीने आदेश, केतात हेथ राजांनी अर्धी म्हणून घेतात [श्रीगणिते. १५, पत्तासं. १८६३].

(४) इ. स. १६७६ जून २१ - शिवाजी याने शय्यागृहावर आदेश [पत्तासं. १८५४].

(५) इ. स. १६७६ जुलै ४ - नोरोपंत विंगळे पिंडीळच्या म्हणार्थे चार हजार लोक देऊन शय्यागृहात गेला [पत्तासं. १८५५].

(६) इ. स. १६७७ एप्रिल ७ - नोरोपंत विंगळ्यांचे चौलच्या देशाई - बुळकण्यांत पत्र की शय्यागृहाची दखी चौलगत येत नाहीत. आम्ही शय्यागृहातून पंचमीस खार होऊन चौलगत येत आहोत [शिवासासं. १ ले. ५६].

(७) इ. स. १६७८ जाने. १६-शिवाजी रायरी येथून वसि हजार स्वार व चाळीस हजार पायदळ घेऊन कर्नाटकात गेला. तेथे त्याला अलोट संपत्ति व प्रदेश हस्तगत झाला [पसासं. २००७].

(८) इ. स. १६७८ मे-११ ते जून ९- गदग प्रांत काबीज करून शिवाजी रायगडास परतला [शिचप्र. पृ. २९ जेथे शकावलि].

(९) इ. स. १६७९ जाने. २८- रायगडास भूमिकंप झाला [शिचप्रपृ. २९].

(१०) इ. स. १६७९ मार्च ११- रायगड येथे तरवारीतून ज्वाला निघाल्या [शिचप्र. पृ. २९, ३०].

(११) इ. स. १६७९ ऑक्टो. २५ ते नोव्हें. २३ - शिवाजीने जालनापूर छुटले व तेथे रणमस्तखानाशी झुंज देऊन फंत्यावरून तो रायगडास परतला [शिचप्रपृ. ३०].

(१२) इ. स. १६८० आगस्ट २- दाभोळ येथे मोत्यांची वृष्टी झाली. ५ रोजी संभाजीने ती रायगडावर आणवून पाहिली [शिचप्रपृ. ३१].

(१३) इ. स. १६८० आगस्ट ३१- संभाजी रायगडावर आहे. [पसासं. २२७२].

(१४) इ. स. १६८० ऑक्टो. २५- संभाजी केळशीहून रायगडास परत आला [शिचप्रपृ. ५३; त्रै. वर्ष ९ अं. १ पृ. ५].

(१५) इ. स. १६८० नोव्हें. १० - शिवाजीचे १ सैन्य रायगडावरून निघून मोगली प्रदेशांत पसरले [HS पृ. २१८].

(१६) इ. स. १६८२ डिसें. - अंतकाल सन्निध जाणून समर्थानी संभाजीस उपदेश केला [श्रीसाले. ४३]

(१७) इ. स. १६८४ मे १८ - कविकलशा रायगडावर आला.

(१८) इ. स. १६८४ ऑक्टो. २९ - मानाजी मोरे, गंगाधरपंत, वासुदेवपंत, राहुजी सोमनाथ यांस संभाजीने रायगडावर कैदेत ठेविले.

(१९) इ. स. १६८४ नोव्हें. ७- कन्नजी रायगडास येतो [शिचप्रपृ. ३३].

(२०) इ. स. १६८९ पूर्वी - सिलीमकर देशमूख तर्फे गुंजणमावळ यांचा आपसांत देशमुखीसंबंधी कलह उत्पन्न झाला. छत्रपति संभाजी याने त्यांस रायगडावर बोलावून घेतले. हैबतराव सिलीमकर रायगडास गेला. संभाजीने त्यास सांगितले की दुस्रा एक मुलगा येथे ओलीस ठेव. त्याने चंद्रराव सिलीमकर यास धाडले व स्वतः मात्र पळून मोगलाकडे जाण्याचे ठरविले. चंद्ररावची आई हैबतरावास म्हणायली की मी


मुलाकडे जाते. हैबतरावाने खोटेच सांगितले की मुलास रायगडवरून आणण्यास माणसे गेली असून तो वारंगीचे खिडीस आला आहे. तीं दोघें वारंगीचे खिडीस आलीं, पण तेथे चंद्रराव नाही असे पाहून त्याची आई जीभ हासडून प्राण देऊ लागली. तेव्हा हैबतरावाने सांगितले की एक लेक भोसल्याच्या दाढेस दिला. तो वाचून आला, तर त्यास निम्मे देशमुखी देईन. बायकोस घेऊन हैबतराव मोगलाईत गेला, ही गोष्ट संभाजीस रायगडावर कळली. त्याने चंद्ररावाची बेडी तोडली व तोफेच्या तोंडी देण्यास हुकूम केला. तेव्हा सभानायकांनी संभाजीस विनंती केली की आठदहा वर्षांचे लहान मूल; त्याचा गुन्हा काय ? त्यास तोफेच्या तोंडी दिल्याने मोगलाकडे गेलेला बाप थोडाच परत येणार ! संभाजीने त्यास पुन्हा बेडी घालून कैदेत ठेविले. तो सुटून अर्ध्या वतनाचा घनी झाला [शिचसाखं. २ ले. २५८ पृ. २५६, २५७].

(२१) इ. स. १७५५ ? - तुळाजी आंगरे यास पत्र की रायगड, महाड, यशवंतगडास उपद्रव दिल्यास तुमचे पारिपत्य करू [पेद. २४ ले. १४५].

(२२) १७५६-५७ - आनंदराव बहिरव रायगडास गेले होते, ते दुखणें लागून परतले [ऐसंसाखं. १ पृ. २४ ले. १९].

(२३) इ. स. १७५९ एप्रिल २२ - राघोजी आंगण्याचे पेशव्यास पत्र की उंदेरीच्या मोर्चेबंदीसाठी व आवास, मांडवें, रेवस इत्यादि गावांच्या बंदोबस्तासाठी रायगडचे लोक आणले आहेत [कासंपया. पृ. १५९].

(२४) इ. स. १८१० फेब्र. २ - दुसऱ्या बाजीरावाचा मुकाम रायगड येथे [बुबापेरो. पृ. ३१८].



२८ १८९८ अंमलशा रायगड

रायगडच्या जीवनकयेच्या महत्वापूर्ण विभागाचे दिग्दर्शन संपन्न आरण्य उद्योगालाकडे येत आहेत. रायगड तालुक्यात इंग्रजी अंमल नसला, त्यावेळी नागोपेत आदर्श सुभेदार होता; त्यासच इंग्रजांनी आपला अधिकारी म्हणून नेवले.

इ. स. १८४६ मध्ये रायगड-जुंजिठ जंगलात भागात मोत्यांचा पाऊस पडला, काही मोठे नाचणीचे दाण्याएतदी व काही त्याहून थोडी मोठी व पोचळ होती. सत्तेच, १८६२ मध्ये रायगड तालुक्यात भूकंप होऊन काही गावी जादवीतून परत सोडल्या गेल्या पडल्या, असे दोन घटना जरी नाते येथेले अग्रजिद देशमुखशावा-बधीत तपूद आहेत.

इंग्रजी अंमल झाला, तरी दुर्दैवाचा बदलला नव्हत्या. इ. स. १८६१ मध्ये तालुक्याची प्रथमच "दमास" वाडणी सुरु झाली. इ. स. १८६६ मध्ये रायगड तालुक्याचे शान बदलून 'महाड तालुका' अस्तित्वात आला.

रायगडच्या उध्वस किड्या संमलनालाचे ताज्यांत जाऊन नेथे वस्ती ठाली नाही. शिवालाऊन किड्या हे घनेचे स्थान होते. इंग्रजी अमलांत सत्ता सणाट प्रदे-यात आली व किड्याचे राजकीय महत्ता रश झाले. 'रायगड तालुका' हे नाव अनेपर्यंत रोगास रायगडचे स्थान होते. पण महाड हे तालुक्याचे ठिकाण झाल्यावर चारदोज पनगरांचे निवासस्थान या पन्तीचे रायगडाला महत्त्व राहिले नाही.

इ. स. १८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याचे आढळत नाही; इतके विलक्षण औदासीन्य लोकांत पसरले. डग्लसने बुक ऑफ वॉरेमध्ये म्हटले आहे की हा कालपर्यंत एकाच इंग्लिश स्त्रीने रायगडचा प्रवास केला होता. मुंबईहून नागो-ठण्यापर्यंत बोटीने जावयाचे; तेथून टांग्याने खडखडत, चढउताराच्या रस्त्यामुळे शरिराला हिसके बसताहेत अशा स्थितीत हा प्रवास कारावयाचा. नागोठण्याहून पहाटे चार वाजता प्रवासास प्रारंभ होई. मार्गात धुकें पसरले आहे, सकाळच्या हवेतील थंडावा जाणवत आहे, अशा स्थितीत प्रवास घडे (पृ. ३९८, ३९९). गड दाखविण्याचे काम पाचाडचा मुजावर सैद महमद किंवा वाडी येथील श्रीधर भगवान शेट सोनार यांपैकी कोणीतरी करी. श्रीधरशेट रायगडबद्दल व शिवाजीबद्दल अनेक असंबद्ध दंतकथा सांगे [कुर्णू. ३६२].

इ. स. १८८५ मध्ये प्रथमच, रायगडसंबंधी तुरळक उल्लेख वर्तमानपत्रांतून येऊ लागला. जंगलखात्याचे ताब्यांत असलेली महाराजांची समाधि मोडकळीस आल्याचे जाहीर होऊ लागले. एतद्देशीय माणसे व युरोपियन अधिकारी गड व समाधि पाहून जाऊ लागली. मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टॅपल एकदा रायगड पाहून गेले; त्याचेबरोबर रोव्हिन्यु कमिशनर क्रॉफर्ड, कॅप्टन पिट वगैरे अधिकारी मंडळी होती. यावेळी सर रिचर्ड टॅपलने रायगडच्या देसाव्याची अनेक चित्रे रेखाटून बरोबर नेली. समाधीची भग्नावस्था पाहून सर रिचर्ड यास खेद झाला. तिच्या दुइस्तीसंबंधीच्या सूचना त्याने आपल्याबरोबर आलेल्या अधिकाऱ्यांस दिल्या व कुलाव्याच्या कोलेक्टरलाही याबाबत पत्र लिहिले.

यामुळे समाधीची दुःस्थिति सर्वत्र जाहीर होऊन वर्तमानपत्रांत बरीच चर्चा होऊ लागली. याच सुमारास सर जेम्स डग्लस यांचे बुक ऑफ वॉरे हें पुस्तक प्रसिद्ध झाले; त्यांत त्यांनी या विषयाचा ऊहापोह केला व कोल्हापूरकर आणि सातारकर छत्रपतींनी समाधीकडे आजवर दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांस दोष दिला [रारा. पृ. ९३, ९४].

इ. स. १८८७ मध्ये गोविंद बाबाजी वरसईकर जोशी यांनी आपले रायगड किस्त्याचे वर्णन हें पुस्तक प्रसिद्ध केले; त्यांत महाराजांच्या समाधीची दुइस्ती व छत्री बांधण्यास लागणाऱ्या खर्चाचा अंदाज जाहीर केला. त्यांचे मते ४५०४६ रु. बरील गोडीस लागणार होते. तसेच, रायगडावर जाण्याचा मार्ग व जगदीश्वराच्या प्रासादाच्या दुइस्तीस ५५०४६ रु. खर्च लागणार होता. रायगडावरील निस्य खर्च-१ पूजासाहित्य, २ दरमहा महानैवेद्य, ३ मंदिरांत नंदादीप, ४ समाधीपुढे तुपाचा दिवा व नौकरांचा वगैरे यांस वार्षिक खर्च २५५० रु. असा त्यांचा एकूण अंदाज होता [राकिस.

पृ. ७१ ते ७६]. श्री. जोशी यांनी नेटिव्ह ओपीनियम वगैरे पत्रांतून या गोष्टीस तोंड पाडले. त्याच सुमारास लॉर्ड रे यांना छत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार सरकारी खर्चाने व्हावा, अशी शिफारस केल्याचे प्रसिद्ध झाले. त्यावरून, रायगडवरील समाधीच्या दुस्तुतीप्रतिपत्त्ये दरसाल पाच रुपये खर्च करण्यास सरकारी मंजूरी मिळाली !

इ. स. १८९५ पर्यंत समाधीच्या दुस्तुतीचे प्रकरण रेंगाळत होते. एप्रिलमध्ये कै. लोकमान्य टिळकांनी शिवस्मारकाचा प्रश्न हाती घेऊन केसरीतून लेख लिहिण्यास प्रारंभ केला. त्यामुळे समाधीच्या दुस्तुतीसाठी वर्गणी जमविण्याच्या प्रभास जोर आला. महाडकर मंडळींनी ठरविले की इ. स. १८९६ मध्ये रायगडवर जाऊन शिवछत्रपतींचा उत्सव साजरा करावयाचा. त्या दृष्टीने कोणत्या सोयी केल्या पाहिजेत, याची चर्चा सुरू झाली. कै. श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर यांनी समाधीच्या व्यवस्थेकरिता सालिना शंभर रुपये उत्पन्नाची व्यवस्था करण्याचे कबूल केले.

शिवस्मारकाचा विचार करण्यासाठी ३० मे १८९५ रोजी पुण्यास हिऱाबागेच्या मैदानात, लोकमान्यांच्या प्रेरणेने एक विराट् सभा भरली. पंतप्रतिनिधि, सेनापति दाभाडे, चाफळचे स्वामी, बापुसाहेब कुर्बंदाडकर, डॉ. विश्राम, वें. गाडगीळ, उरवड्याचे पोतनीस इत्यादि त्यावेळची मोठी माणसे सभेस हजर होती. न्यायमूर्ति रानडे यांनी सभेस संमतिदर्शक ता. धाडली. या सभेत एक कमिटी व कार्यकारीमंडळ नेमण्यात आले. कमिटीत ५०।५५ गृहस्थ असून, लोकमान्य, इचलकरंजीकर, बाळासाहेब नातु व सेनापति दाभाडे यांचे कार्यकारी मंडळ नेमण्यात आले. शिवछत्रपतींचे स्मारक म्हणून पुतळा उभा करण्यास एक लाख रुपये लागतील; समाधीवरील छत्रीस २५ हजार रुपये खर्च येईल, असा अंदाज बांधण्यात आला. वर्गणी जमेल तसे कमिटीने काम करावे असे ठरले. कोल्हापूरकर छत्रपतींनीही आर्थिक जबाबदारी उचलण्यास अनुकूलता दर्शविली. कै. सयाजीराव गायकवाडांनी एक हजार रुपये रोख वर्गणी म्हणून धाडून दिले. मुंबईस अशीच एक सभा भरली. श्रीमत् शंकराचार्य यांनी समाधीस दहा रुपये वर्षासन नेमून दिले.

इ. स. १८९५ हे शिवस्मारकाच्या सभांचे वर्ष होय. कै. प्रो. भानु यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली सभा, रे मार्केटच्या मैदानात कै. सुरेन्द्रनाथ बानर्जी यांच्या अध्यक्षतेखाली कै. लोकमान्यांनी घेतलेली सभा, या त्यांतील उल्लेखनीय होत. कै. सुरेन्द्रनाथ बानर्जी व कै. पंडित मालवीय यांची त्या सभेत भाषणे झाली या सभामुळे महाडच्या मंडळींचा रायगडवर पहिला महोत्सव करण्याचा निश्चय दुणावला. त्यासाठी होणारा खर्च फंड जमा करून भागविण्याचे त्यांनी ठरविले. उत्सवाची तारीख २५ एप्रिल १८९६ ही जाहीर झाली. उत्सवांत येऊ पहात असलेल्या

अडचणींचा निरास कै. लोकमान्यांच्या प्रयत्नांनी झाला व ठरीव दिवशी उत्सव पार पडला.

ता. २४ एप्रिलपासून गडावर माणसें जमू लागली. बारा मावळचे प्रतिनिधि उत्सवास आले. गडावरील महत्त्वाच्या जागी माणसांची दाटी झाली. मेळ्याची पदे, कै. विनायकरशास्त्री अभ्यंकरांचे कीर्तन, कै. शिवरामवंत परांजप्यांचे भाषण, कै. टिळकांचा समारोप, गंगासागराजवळ प्रसादाचे भोजन, छत्रीना इत्यादि कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. मालुसरे, कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आले. इ. स. १८१८ पासून १८९६ पर्यंतच्या सुप्तावस्थेनंतरचा हा पहिला उत्सव होय.

या कालापर्यंत शिवस्मारकाची रक्कम सोळा हजार रुपयांपर्यंत जमली व स्मारकाचे कार्य लवकरच होईल, अशी आशा दिसू लागली. पण कै. लोकमान्यांवर १८९७ मध्ये झालेला राजद्रोहाचा खटला स्मारकास मारक ठरला व इ. स. १९०६ पर्यंत प्रयत्नांच्या दृष्टीने खंड पडला. जमलेली रकम बँकेमध्ये सुरक्षित राहिली.

दरम्यान, इ. स. १९०० व १९०६ या वर्षी रायगडावर दुसरा व तिसरा असे दोन उत्सव साजरे झाले. दुसऱ्या उत्सवासाठी ५।६ शे लोकांचा मेळावा गडावर जमला होता. तिसऱ्या उत्सवाचे अध्यक्ष कै. दाजी आत्राजी खरे सहकुटुंब गडावर आले होते. या दोन्ही उत्सवांस लोकमान्य हजर होते, कै. खरे कायदेमंडळाचे सभासद व स्मारकमंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या विनंतीवरून लॉर्ड लॅमिंग्टन रायगडावर येऊन समाधीची परिस्थिति पाहून गेले. त्यांच्या प्रयत्नांनी समाधीच्या दुरुस्तीस पांच हजार रुपये व इतर सामान देण्याचे सरकारने १९०७ मध्ये मान्य केले.

पण १९०८ मधल्या लोकमान्यांवरील खटल्यामुळे हे कार्य १९११ पर्यंत पुन्हा मागे पडले १९११ मध्ये कै. खरे यांनी सरकारपुढे स्मारकाचा प्रश्न पुन्हा उपस्थित केल्यावर त्यांस कळविण्यांत आले की कबूल केलेली रक्कम द्यावयास सरकार तयार आहे. पण नकाशे, अंदाजपत्रक, स्मारकाचा प्रत्यक्ष खर्च, या गोष्टी सरकारमार्फत व्हावयास पाहिजेत. सरकारी उत्तर अडचणीचे वाटल्यामुळे लोकमान्यांची मुक्तता होईपर्यंत या कार्यास स्वल्पविराम मिळाला. दरम्यान, ज्या डेक्कन बँकेमध्ये जमलेली स्मारकाची रक्कम ठेवण्यात आली होती, ती बुडाल्याने आणखी षोडस उत्पन्न झाला. सुटून आल्यावर लोकमान्यांना विलायतेस जावे लागले. ते परत आल्यावर १९२० मध्ये लवकरच मरण पावल्यामुळे स्मारकाचे काम रेंगाळले. कुलाबा जिल्हा-बोर्डांने मात्र, धर्मशाळेचें थोडेफार काम आपल्या अधिकारांत उरकले.

रायगडावरील चवथा मोठा उत्सव ३ एप्रिल १९२६ रोजी झाला. महाड येथे स्मारक मंडळाने तात्पुरतें उत्सवमंडळ बनविले होते. ता. २ पासून गडावर

माणसें जमू लागलीं. कै. तात्यासाहेब केळकर, कै. राजे लक्ष्मणराव भोसले, कै. डॉ. मुंजे, कै. डॉ. सावरकर, कै. नारायणराव गुंजाळ इत्यादि मंडळी उपस्थित होती. छत्रीची दुरुस्ती अर्धवट झाली होती. राजे लक्ष्मणरावांनी दोन प्रहरी समाधीची वेदोक्त पूजा केली व समाधीस महावस्त्रें अर्पण केली. त्या दिवशी शिल्पकार फडके यांनी बनविलेला शिवछत्रपतींचा अर्धपुतळा सिंहासनशिलेवर बसविला. शिल्पकार करमरकर यांनी केलेला ब्रॉन्झचा प्रतिमाफलक मांडण्यात आला. दुपारी कुलाबा जिल्हा लोकल बोर्डांमार्फत गडावर बांधल्या जाणाऱ्या धर्मशाळेची कोनशिला राजे लक्ष्मणराव भोसल्यांनी बसविली. या प्रसंगी राजांनी धर्मशाळेला १५१ रु. ची देणगी दिली. कुलाबाचे कलेक्टर व मुंबई प्रांताचे गव्हर्नर यांनीही धर्मशाळेसाठी देणग्या जाहीर केल्या.

रायगड किल्ला कुलाबा जिल्हा लोकल बोर्डांचे हद्दीत मोडतो. रायगडचे महत्त्व जाणून, गडावरील धर्मशाळा व गडापर्यंतचा रस्ता यांची सोय करण्याची जबाबदारी आपली आहे, हे बोर्डांचे ध्यानी आले. १९२२ मध्येच बोर्डांने रायगडावर धर्मशाळेकरिता दहा गुंठे जागा सरकारकडून मिळविण्याचा ठराव केला होता. १९२५ मध्ये जागा मिळविण्यात ते यशस्वी झाले पण पैसा नसल्याने रायगड-धर्मशाळा-फंड सुरू करण्यात आला. कै. पु. स. आठवले यांस प्रचारक नेमण्यात आले. त्यांनी महाराष्ट्रभर हिंडून खाजगी व्यक्ती, संस्था, जिल्हाबोर्ड यांजकडून वर्गणी जमविण्याचे प्रयत्न केले मार्च १९२८ अखेर त्यांनी १३२४८ रु. जमविले व त्यातून धर्मशाळेचे काम पुरे झाले.

प्रिय वाचक, रायगडची जीवनकथा सांगत सांगत आम्ही इ. स. १९३० अखेरपर्यंत आलो. पारतंत्र्य व स्वातंत्र्य यांच्या संधिकालात व आजही रायगडचे स्मरण जनतेला जागृत देत आहे. वर्तमानपत्रातून तत्संबंधी चर्चा होत आहे आज कालच्या त्या गोष्टीचे टिपण आताच न करता, ते भविष्यकालावर सोपवून हें इतिहास-कथन येथेच संपवितो.

१. 'राजधानी रायगड' या पुस्तकातील ९० ते ११० पृष्ठांवरून संकलन करून हे प्रकरण दिले आहे.

परिशिष्ट १

ग्रंथनामसंक्षेप

१. ऐतिहासिक पत्रव्यवहार	ऐप.
२. ऐतिहासिक लेखसंग्रह भाग	ऐलेसं.
३. काव्येतिहास संग्रह ऐतिहासिक पत्रे यादी	कासंपया.
४. शिवकालीन पत्रसारसंग्रह	पसासं.
५. श्री महापुरुष ब्रह्मैंद्रस्वामी धावडशीकर (चरित्र व पत्रव्यवहार)	ब्र. च.
६. पुरंदरे दत्तर भाग	पुद.
७. ऐतिहासिक संकीर्ण निबंध खंड	ऐसंनि.
८. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड	ऐसंसाखं.
९. भारत इतिहास संशोधन मंडळ अहवाल, इतिवृत्ते	भाइसंमंअइ.
१०. शिवचरित्रवृत्तसंग्रह	शिवचवृसं.
११. संभाजीकालीन पत्रसारसंग्रह	संपसासं.
१२. शिवचरित्रप्रदीप	शिवचप्र.
१३. शिवचरित्रसाहित्य खंड	शिवचसाखं.
१४. मराठ्यांच्या इतिहासाची साधने- वि. का. राजवाडे खंड	राखं.
१५. श्री छत्रपति शाहू महाराज यांची रोजनिशी	शापो
१६. बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी	बाबापरो.
१७. माधवराव बछ्वाल ऊर्फ थोरले माधवराव पेशवे- भाग	मापेरो.
१८. सवाई माधवराव पेशवे भाग	समापेरो.
१९. दुसरे बाजीराव पेशवे	दुबापेरो.
२०. पेशवे दत्तर खंड	पेदखं.
२१. शककर्ता शिवाजी	शशि.
२२. उग्रप्रकृति संभाजी	उग्रसं.
२३. स्थिरवृद्धि राजाराम	स्थिर.

२४. पुण्यश्लोक शाहू... ..	पुशा.
२५. पुणे अखबार भाग	पुअ.
२६. म. म. द. वा. पोतदार गौरवग्रंथ	पोगौग्रं.
२७. मराठी दत्तर रुमाल ३ रा	मदर. ३
२८. अष्टागरांतील क्रमवंत घराण्याचा इतिहास	अष्टाक्रवध.
२९. थोरले शाहू महाराज यांचे चरित्र	थोशाम.
३०. शाहजी दत्तरांतील वेंचे	शादवें.
३१. संपूर्ण भूषण	संभू.
३२. हिंदुस्थानचा सागरविक्रम	हिंसावि.
३३. राजधानी रायगड	रारा.
३४. रायगड किल्ल्याचें वर्णन	राक्वि.
३५. कृष्णाजी अनंत सभासद चरित्र... ..	सभासद.
३६. Book of Bombay by James Douglas ...	BBD.
३७. Bombay and the Sidis	BS.
३८. Foreign Biographies of Shivaji... ..	FB.
३९. History of Aurangzeb	Aur.
४०. House of Shivaji	HS.
४१. New History of the Marathas Vol. I... ..	NHM I.
४२. History of India as told by its own Historians Vol. VII-Sir H. M. Elliot & John Dowson	ईलिडॉ.
४३. Kolaba Gazetteer	कुणें.
४४. Historical Fragments by Ormes	Ormes.
४५. Memoir of the Operations of the British Army in India during the Maratha War of 1817, 1818, 1819 by Lieut. Colonel Valentine Blacker	Blacker

परिशिष्ट २ संदर्भग्रंथसूचि

- | ग्रंथनाम | संपादक, प्रकाशक इत्यादि |
|---|--|
| १. ऐतिहासिक पत्रव्यवहार | संपा. सरदेसाई, कुलकर्णी, काळे पुणे;
स. रा. सरदेसाई, समर्थभारत, पुणे १९३३. |
| २. ऐतिहासिक लेखसंग्रह
भाग ९ ते १२

१३ ते १५ | श्री. वासुदेव वामन खरे, मिरज;
आर्यभूषण, पुणे.
श्री. यशवंत वासुदेव खरे, मिरज,
सिद्धेश्वर, कोल्हापूर; प्रकाश, पुणे. |
| ३. काव्येतिहाससंग्रहांत प्रसिद्ध
झालेले ऐतिहासिक पत्रे यादी
वगैरे लेख - भावृत्ति २ री | श्री. शं. न. जोशी, पुणे: चित्रशाळा १९३०.
खंड १ ला व २ रा, संपा. केळकर, आपटे;
आर्यसंस्कृति पुणे १९३० (होळकर सरकार
ग्रंथमाला नं २४). खंड ३ रा संपा. जोशी,
पोतदार, मुजुमदार; आर्यभूषण, पुणे १९३७
(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ४४). |
| ४. शिवकालीन पत्रसारसंग्रह | इतिहाससंग्रह वर्ष २ रें अंक ४, ५, संपा.
पारसनीस, मुंबई; निर्णयसागर, मुंबई १९०९. |
| ५. मोरे बखर | ल. सपा. पारसनीस, मुंबई; बाबाजी सखाराम
आणि कंपनी, निर्णयसागर, मुंबई १९००. |
| ६. श्री महापुरुष ब्रह्मोद्वस्वामी
भावडशीकर
(चरित्र व पत्रव्यवहार) | भाग १ ला - संपा. कृ. वा. पुरंदरे; पोतदार,
मुजुमदार; आर्यभूषण, पुणे १९२९
(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ३२). |
| ७. पुरंदरे बखर | भाग २ रा संपा. कृ. वा. पुरंदरे; राजगुरु;
राजगुरु पुणे १९२९,
(भा. इ. सं. मं. पुरस्कृत ग्रं. क्र. १७). |

(२)

भाग ४ था संपा. कृ. वा. पुरंदरे, पुणे- भट;
खुळे १९४१.

(मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड
२५ वा.).

८. ऐतिहासिक संकीर्ण निबंध

खंड २ रा - संपा. चिटणीस भा. इ. सं. मंडळ,
पुणे; आर्यभूषण, पुणे १९४७

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ६९.)

खंड ४ था - संपा. चिटणीस भा. इ. सं. मं
पुणे. आर्यभूषण, पुणे. १९४८

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ७२).

खंड ६ वा - संपा. चिटणीस, भा. इ. सं. मं.
पुणे; आर्यभूषण, पुणे १९५६

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ८८)

९. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य

खंड १ ला - संपा. पोतदार, मुजुमदार; पुणे,
आर्यभूषण, पुणे १९३१

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ३५).

खंड २ रा - संपा. पोतदार, मुजुमदार; आर्य-
भूषण पुणे १९३४

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ४२).

खंड ३ रा - पोतदार, मुजुमदार; आर्यभूषण,
पुणे १९४१

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ५४ अ).

खंड ४ था - मुजुमदार, कर्वे, जोशी; पुणे;
आर्यभूषण, पुणे १९४३

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ५६).

खंड ५ वा - मुजुमदार, कर्वे, जोशी; पुणे,
आर्यभूषण, पुणे १९४४

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ६१).

खंड ६ वा - मुजुमदार, कर्वे, ओतुरकर; आर्य-
भूषण, पुणे १९४६

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ६४).

(३)

खंड ९ वा - संपादक शं. ना. जोशी, पुणे;
आर्यभूषण पुणे १९५४
(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ८७).

१०. भारत इतिहास संशोधन मंडळ शके १८३२ पुणे, मेहेंदळे, आर्यभूषण, पुणे
अहवाल - १९११.

शके १८३४ पुणे; मेहेंदळे, आर्यभूषण, पुणे
१९१३, (भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ४).
वार्षिक इतिवृत्त-शके १८३५-पुणे, मेहेंदळे,
आर्यभूषण, शके १८३६, (भा. इ. सं. मं.
ग्रं. क्र. ७).

इतिवृत्त शके १८३६, पुणे, मेहेंदळे; आर्य-
भूषण, शके १८३७ (भा. इ. सं. मं. ग्रं.
पु. ९ वें).

प्रथम संमेलन वृत्त-पुणे, मेहेंदळे; आर्यभूषण;
शके १८३५, (भा. इ. सं. मं. ग्रं. पु. ६).

११. शिवचरित्रवृत्तसंग्रह -

खंड १ ला - (कानडी विभाग) संपा. वं
भि. देसाई, पुणे; मुजुमदार, पोतदार; आर्य-
भूषण; १९३८ (भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं.
क्र. ४९).

खंड २ रा - (फार्शी विभाग) संपा. ग. ह.
खरे, पुणे; पोतदार, मुजुमदार; आर्यभूषण;
१९३९ (भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ५२).

खंड ३ रा - (फार्शी विभाग) संपा. ग. ह.
खरे, पुणे; पोतदार, मुजुमदार; आर्यभूषण,
पुणे १९४१ (भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं.
क्र. ५३).

१२. संभाजीकालीन पत्रसारसंग्रह - संपा. शं. ना. जोशी, पुणे; लोकसंग्रह, पुणे
१९४९ (भा. इ. सं. मं. ग्रं. क्र. ७५).

१३. शिवचरित्रप्रदीप -

सं. स. म. दिवेकर, पुणे; श्री गणेश; पुणे,
शके १८४७ (भा. इ. सं. मं. पुरस्कृत ग्रं.
क्र. ४).

१४. क्षिप्रचरित्रसाहित्य

खंड २ रा संपा. पोतदार, मुजुमदार; आर्य-
भूषण, पुणे १९३० (भा. इ. सं. मं.
स्वीय ग्रं. क्र ३३).

खंड ३ रा- पुणे; संपा. जोशी, खरे; चित्र-
शाळा; पुणे १९३०

(भा. इ. सं. मं. पु. ग्रं. क्र. २४).

खंड ६ वा- संपा. ग. ह. खरे, पुणे; पोतदार,
मुजुमदार; आर्यभूषण, पुणे १९३७

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ४७).

खंड ८ वा - पुणे; मुजुमदार, कर्वे, जोशी;
आर्यभूषण, पुणे १९४२

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं क्र. ५५).

खंड ९ वा - संपा. शां. वि. आवळकार,
पुणे; मुजुमदार, कर्वे, जोशी; आर्यभूषण,
पुणे १९४४

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ६२).

खंड १० वा - संपा. शां. वि. आवळकार,
पुणे; ओतुरकर; आर्यभूषण, पुणे १९५३

(भा. इ. सं. मं. स्वीय ग्रं. क्र. ८६).

१५. सराढयांच्या इतिहासाची साधने खंड २ रा. - (पेशव्यांची शक्तावली) वि.

व्र. राजवाडे कोल्हापूर; वि. गो. विजापूरकर;
श्रीसमर्थप्रसाद कोल्हापूर १९००.

खंड ३ रा - वि. का. राजवाडे कोल्हापूर;
वि. गो. विजापूरकर श्रीसमर्थप्रसाद, कोल्हा-
पूर १९०३.

खंड ४ था - वि. का. राजवाडे आवृत्ति २
री, पुणे; शं. न. जोशी; चित्रशाळा, पुणे
शके १८४५.

खंड ६ वा - वि. का. राजवाडे, कोल्हापूर;
वि. गो. विजापूरकर; श्रीसमर्थप्रसाद, कोल्हा-
पूर, शके १८२७.

(५)

- खंड ७ वा - वि. का. राजवाडे साहा० गद्रे,
घारपुरे, जोशी; नेटिव्ह ओपीनियन, मुंबई.
- खंड ८ वा - वि. का. राजवाडे, कोल्हापूर;
वि गो. विजापूरकर; श्रीसमर्थप्रसाद, कोल्हा-
पूर १९०३.
- खंड १० वा - वि. का. राजवाडे पुणे; आपटे,
खाडिलकर; जगद्वितेच्छु, पुणे १९०९.
- खंड ११ वा - वि. का. राजवाडे पुणे; गोखले;
ज्ञानप्रकाश, पुणे, शके १८३०.
- खंड १५ वा - वि. का. राजवाडे धुळे; देव;
आत्माराम; धुळे शके १८३४.
- खंड १६ वा - वि. का. राजवाडे मुंबई;
तुकाराम जावजी; निर्णयसागर, मुंबई १९२२.
- खंड १७ वा वि. का. राजवाडे मुंबई;
तुकाराम जावजी; निर्णयसागर, मुंबई १९१३.
- खंड १८ वा - वि. का. राजवाडे मुंबई;
तुकाराम जावजी; निर्णयसागर, मुंबई १९१४.
१६. श्री छत्रपति शाहू महाराज
यांची रोजनिशी गणेश चिमणाजी वाड सातारा; पारसनीस;
सहस्रकर सातारा.
१७. बालाजी बाजीराव पेशवे यांची गणेश चिमणाजी वाड; पारसनीस पुणे डेक्कन
रोजनिशी - अंक १ ला - व्हर्नक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी; निर्णयसागर,
मुंबई १९०७.
१८. माधवराव बल्लाळ - रले गणेश चिमणाजी वाड पुणे, साने; डे. व्ह.
माधवराव पेशवे-भाग १ ला- ट्रा. सोसा. चित्रशाळा; पुणे १९११.
१९. सवाई माधवराव पेशवे - गणेश चिमणाजी वाड पुणे, डे. व्ह. ट्रा.
भाग १ ला - जगद्वितेच्छु, पुणे १९०८.
२०. सवाई माधवराव पेशवे गणेश चिमणाजी वाड; मराठे; पुणे, डे. व्ह.
(वि. का. राजवाडे) अंक २ रा - ट्रा. सोसा. जगद्वितेच्छु, पुणे १९०९.
२१. ,, ,, अंक ३ रा - गणेश चिमणाजी वाड, मराठे; पुणे; डे. व्ह.
ट्रा. सोसा. जगद्वितेच्छु, पुणे १९११.
२२. दुसरे बाजीराव पेशवे - गणेश चिमणाजी वाड, जोशी; पुणे, डे. व्ह.
ट्रा. सोसा.; इंदिरा, पुणे १९०८.

२३. पेशवे दख्खरांतून निघडळके Selections From Peshwa Daftar
कागद

[या सर्व खंडांचे संपादक कै. सरदेसाई गोविंद सखाराम.]

जंजिण्याच्या शिंदीवर शाहूची खंड ३ रा-मुंबई सरकार, सरकारी छापखाना
मोहीम मुंबई १९३०.

बारभाईंचें राजकारण खंड ५ वा-,, ,, ,, ,, १९३०

शाहू आणि संभाजी खंड ११ वा-,, ,, ,, ,, १९३१

(परस्पर संबंध)

छत्रपति शाहू आणि पेशवे खंड १८ वा-,, ,, ,, ,, ,,

(खाजगी पत्रव्यवहार)

पेशव्यांच्या रोजनिशीतील खंड २२ वा-,, ,, ,, ,, १९३२

उतारे

पश्चिम किनाऱ्यावरील खंड २४ वा-,, ,, ,, ,, ,,

पेशव्यांच्या हालचाली

शाहू व पहिले दोन पेशवे खंड ३० वा-,, ,, ,, ,, १९३३

(संकीर्ण)

जमाव विभागांतील कागद खंड ३१ वा-,, ,, ,, ,, ,,

दख्खरकाळीन पेशवे खंड ३२ वा-,, ,, ,, ,, ,,

(कौटुंबिक राहणी)

जंजिण्याची मोहीम खंड ३३ वा-,, ,, ,, ,, ,,

(पुरवणी)

हुंमजांचा साष्टीवर हल्ला खंड ३५ वा-,, ,, ,, ,, १९३४

हुंमजमराठयांचे पहिले युद्ध खंड ३६ वा-,, ,, ,, ,, ,,

मराठी राज्याची जखेर खंड ४१ वा-,, ,, ,, ,, ,,

राजा प्रतापसिंहाची रोजनिशी खंड ४२ वा-,, ,, ,, ,, ,,

व इतर कागद

ऐतिहासिक घराणी खंड ४४ वा-,, ,, ,, ,, ,,

मराठशाही कारभार खंड ४५ वा-,, ,, ,, ,, ,,

२४. परमानन्दकाव्यम्

(गायकवाड ओरिएंटल सीरीज नं. CXX)

बडोदे, ओरिएंटल इन्स्टिट्यूट, साधना प्रेस,

बडोदे १९५२.

(८)

४०. कृष्णाजी अनंत सभासद बखर
(शिव छत्रप्रतीचें चरित्र) संपा. का. ना. साने, आर्यभूषण, पुणे, १९२३.
४१. श्रीरामदासींची ऐतिहासिक
कागदपत्रें (सर ४ था मणि
९ वा) संपा. देव, आत्माराम, धुळे.
४२. बुसातीनुस्सलातीन याने
तारीख बादशहाने
बिजापूर (हिंदी) पूर्ण चंद्रोदय, १८९५.
- अप्रकाशित साधनें :
१. पेशवेदसर - उत्तर कोंकण विभाग रुमाल नं. १ ते ८,
७५ ते ८८, ८८ अ, ८९ ते ९२ (एकूण
रुमाल २७).
२. भारत इतिहास संशोधन
मंडळ - कै. स. ग. जोशी व चंद्रचूड दत्तरांतील
कागद.
३. श्री. शां. वि. भावळसकर
संग्रह -
- (अ) पोलादपूर- चित्रेदत्तरांतील कागद.
(ब) नातें- देशमुखशकावली.
(क) संग्रहांतील इतर कागद.
१. *Book of Bombay.* By James Douglas; Bombay
Gazette Steam Press, 1888.
२. *Bombay and the Sidis :* By D. R. Banaji; The Univer-
sity of Bombay; Macmillan &
Co. Ltd. Bombay 1932.
३. *Foreign Biographies of Shivaji* By Surendranath Sen; Pub.
Girindranath Mitra; Calcutta;
The Book Company Ltd 4/4A
College Square; Calcutta 1947.

४. *History of Aurangzeb* By Sir Jadunath Sarkar; M. C. Sarkar & Sons, 90/2A Harrison Road, Calcutta 1919.
Vol. IV :
५. *House of Shivaji* By Sir Jadunath Sarkar, Second Edition; S. C. Sarkar and Sons Ltd. I. E. College Square; Calcutta 1948.
(Studies and Documents of Maratha History; Royal Period)
६. *New History of the Marathas : Vol. I :* By G. S. Sardesai; K. B. Dhawale Phoenix Publishers, Chira Bazar, Bombay 2, 1946.
७. *History of India as told by its own historians* Sir H. M. Elliot & John Dowson; Turbner and Co, 57 and 59 Ludgate Hill, E. L., 1877.
Vol VII :
८. *Kolaba Gazetteer* By James M. Campbell, 1883.
९. *Historical Fragments* By Ormes (Reprinted from the original edition of 1782) Printed by Ashutosh Dey; Calcutta " Bangabasi " Office, 38-2 Bhawani Charan Dutt's street; 1905.
१०. *Memoir of the Operations : of the British Army in India during the Maratha war of 1817, 1818, 1819* By Lieut. Colonel Valentine Blacker; London; S. and R. Bentley Dorset street, London 1821.
-

व्यक्तिस्थलविषयसूची.

[किरकोळ व्यक्ती, स्थलें व प्रसंग वगळले आहेत. आकडे पृष्ठांचे.]

- अकबर (शहाजादा) ७९ ते ८१, ८३, ८९, ९०; पालीस आगमन ७९, ८०.
- अनाजी रंगनाथ मलकरे ४५.
- अन्याबा अभ्यंकर १७५.
- अन्याबा फडके १७१.
- अन्याबा मेहेंदळे १४४.
- अफझलखान १६, २१, २२.
- अबदुल रजाखान १००.
- अमृतराव पेशवे १७६, १७७.
- अछाउद्दीनशाहा बहमनी १४.
- अष्टमी ३५.
- अष्टप्रधान मंडळ ५२; वेतन ५३.
- अॅजिअर (प्रेसिडेंट) ३४, ६८.
- अॅड्यूज (प्रेसिडेंट) २३.
- अंताजी शिवदेव ११२, १२३.
- अंबाजीपंत पुरंदरे १०५, १०७.
- अंबादास किशोरदास १४५.
- अंबारजी गुजर १६७.
- आगा हाजी याकूद इस्तंबोली १४.
- आग्याहून सुटका; पोर्तुगीशांकडून अभि-
नंदन २५.
- आण्णाजी दत्तो (सुरनीस, सचिव) २७,
२९, ३४, ३७, ५२, ६७, ६८,
७३, ७५ ते ७७, ७९, ८०, ८८,
१७५, १८९.
- आनंदराव बहिरव ११० ते ११२, १९१.
- आनंदराव शिकें १०२.
- आबा शेळकर १७१.
- आनंदराव सुमंत ११३.
- आप्पाजीराव माणकर १६२.
- आप्पाजी हरि ५, ११६ ते १२३,
१४५, १५१, १५८, १६१.
- आबाजी सोनदेव २२; रायगड बांधला
२०; रायगडवर इमारती बांधतो २६,
१००.
- आब्राहाम लेपेकर (डच वकील) ३१.
- आमडोशी १६७.
- आवजी पंडित ६९.
- आवजी शंकर (फडणीस) १५८.
- आसदखान ९३, ९६.
- आंगरे १०५, १०६, १०८, १०९.
- आंबरलें १३६.
- ऑर्मस् ७०, ७७.
- ऑक्सॅडन हेन्ती ६, १२, ३२ ते ३५;
शिवाजीची पहिली भेट ३६; मुंबई-
करांच्या सूचना ३४; रायगड चढतो
३६; चरित्र ३५; निराजी रावजीशीं
तहाची चर्चा ३६ ते ३९; शिवाजीस
नजराणा ३७; रायगडवरून परत
४०; राज्याभिवेक. वर्णन ४८, ४९;
शिवाजीचें शब्दचित्र ५१, ५५, ५६.

- ऑस्टिन (सॅम्युअल) रायगडवर
वकिली ६७; शिवाजीस नजराणा
६८; इंग्रजववारीस कौल ६८.
- इटलकर (इंदलकर) हिरोजी ११, ८७.
इतिकादखान (झल्फिकारखान) ९३ ते
९६, १००.
- इनाहिमखान (निजामशाही अधिकारी)
१५.
- इंग्रज १०९, ११५, १५० ते १५३,
१५४, १७१ ते १७३; रायगड.
मोहीम १८४ ते १८७.
- इंदापूर १८४.
- उदाजी चव्हाण १०५, १०८.
- उदाजी पवार ११०.
- उधो योगदेव ७८, ९७.
- सरवडे ११४.
- उस्टिक-शिवाजी भेट २८; रायगडवर
वकिली २८; रायगडघर गेला ३०, ३४.
उंदेरी ८९, ९१, ११७, ११९, १५०,
१९१.
- एल्फिन्स्टन मॉट स्टुअर्ट १८२ ते १८४,
१८८; रायगड घेतला १८२.
- एन्साइन जॉप १८७.
- औरंगजेब २१, २४, ६७, ७४, ७९,
८१, ८८ ते ९४, ९६ ते ९८, १०४;
आदिलशाहशाही तह २१, २२; रायगड
तान्यांत ९६, ९७; रायगड मोहीम
३०, ९३ ते ९५; व्यवस्था १००.
- कथाकल्पतरुंतील विषय- ६१, ६२.
- कपूरचंद दिवाण १००.
- कजें १९.
- कविकलश (केशवभट्ट कवजी) ८४,
८५; न्यायनिवाडे ८६, ८७, ९१,
१९०.
- कविलवहाळ १३६.
- कल्याण १९; खजिना लुटला २०, ३४,
६८, ६९.
- क्लेमंट ७३.
- कंक येसाजी ९३, १३५.
- काटकर चांगोजी ९२, ९३.
- काननाक फलाणकर १२०.
- कान्होजी जेधे १५, १७, २१.
- कान्होजी भांडवलकर हवालदार ७३.
- कान्होजी शिकें १०३.
- कालकाईचा डोंगर ३, ११; भेट १२०.
- कालाकुंड (रायगडवरील) १२.
- कावला घाट १६५, १७६.
- काशीबाई (राजपत्नी) ६२ ते ६४.
- काळघोंडीचा मार्ग १९.
- कांगोरी (मंगलगड) १७, १५१,
१५३, १६४, १८६.
- किनेसर १९.
- कुंबळें १५१, १६४.
- कुंभार्ली घाट १६५.
- कुमटें १९.
- कुलकर्णी गंगाघर रंगनाथ ८६.
- कुशावर्त (तलाव-रायगड) १०, १३२,
१३४.
- कुसाजी वानरे ११९.
- केगिन (गव्हर्नर) ६८, ७०.
- केनेडी १०.
- केवनाळें १९.

केशवभट्ट पुरोहित ४२, ८४.

केसरकर जोत्याजी ९७.

केळशी १९०.

कोर्कर ११७.

कोरेगांव ९४, ९७.

कोलंबा घाट १६५.

कोळी कोंडा महाद भीमाशांकरकर १४५.

,, भिकाजी चव्हाण १४५.

,, विठोजी लांभी जुन्नरकर १४५.

कोडर ५, ११६, १८५.

कोडबाजी रवळेकर २७.

कोडेखळी (रायगड) ११७.

कोडेनळीचा घाट व मार्ग १९.

कोंढवी २१, १५२, १६४.

कृष्णराव खटावकर ११०.

कृष्ण शेणवी ६८.

कृष्णाजी बल्लाळ १६१.

कृष्णाजी पवार ११०.

क्रोंस्वी १८६.

खडकोली १३६.

खवासखान मोदी ६८.

खाफीखान ७४, ९७.

खानजादा १०५, १०६.

खूळडा बुरुज ५, ६, १८५; दुख्खी १३३.

खैर्यतखान २७, १००, १११.

खोकरी १०५, १०७.

खंडेराव गुजर ९७.

खंडेराव बर्गे ११७, १२२.

खंडेराव नीलकंठ (सरसुभा) १५४.

खंडेराव मोरेश्वर ११७.

खंडेराव रास्ते १५४, १७५.

खंडो परशाराम सबनीस १०१.

खंडो बल्लाळ १००.

खंडोजी म्हसके १४५.

खंडोजी माणकर ११२.

गणपतराव कृष्ण कोल्हटकर १२२, १२३,

१३२, १३५, १४९, १५०, १५२,

१५३, १५७, १६१, १६३.

गणपती (देवस्थान, पाचाड) १२९,

१२०.

गणेश अनंत जांभेकर ८४.

गणेशभट परांजपे १४६, १४७.

गणेश विश्वनाथ १२०, १२२, १५२.

गणेश शामजी मजमदार १०१.

गद्रे रघुनाथराव १४०, १४२, १५०, १५३,

१५७, १५८.

गद्रे सदाशिव रघुनाथ १३३, १३६, १५७,

१५८.

गागाभट्ट (विश्वेश्वरभट्ट) ४१ ते ४४,

४६, ५२, ६२, ६३, ६५, ८४, १८१;

ग्रंथकर्तृत्व ४१; काशीक्षेत्री कुल-

गुरुपद ४२, ४३.

गायकवाड नरसोजी ९६.

गायकवाड संभाजी नरसोजी (देशमुख तपे बिरवाडी) ९६.

गुहरीचा डोंगर ३, ४.

गुणाजी कमळाकर १४५.

गेरी (कॅप्टन) ७०.

गोपाळ कुंजीर १७७, १७८.

गोपाळ जोशी महाडकर ११८.

गोपाळशेट सोनार गुहागरकर १४६.

- गोलदरा (मजरे) १६४.
 गोविंदभट्ट ४१, ६२, ६४, ८२.
 गोवें २५, २७, ७०, ८४.
 गोवेकरांचा वकील व संभाजी ७०;
 तह २५.
 गंगाजी धिंडले १५२.
 गंगाबाई (पेशवे) १४७, १४८.
 गंगासागर ८, ९, १३३.
 गांगवली ३५, १०४.
 गोंझालो मार्टिन (पोर्तुगीझ वकील) २५.
 षळकीचा पहारा १; मेट १०८, १२०.
 घाटगे बहीरजी नार्झक ८८.
 बैसास विठ्ठल विश्वनाथ ९७.
 बोरपडे संताजी ९२, ९४, ९९.
 बतुरसिंग भोसले- रायगडवर कैद १८०.
 बभ्हाण विठोजी ९४.
 चंद्रगड २१, १६४; घेऱ्यांतील गावें १६६.
 चंद्रराव मोरे ६१.
 चाह्लड ३४.
 चाफळ १८९.
 चांदळेकर मिक्जी १४८.
 चांदळेकर येसंजी १२१.
 चांमारखिंड १६९.
 चित् दरवाजा (रायगड) ६, ११८,
 ११९, १३३.
 चित्रे १००.
 चिमणाजी आवजी ५३.
 चिमाजी आप्पा पेशवे १०७, १०९,
 १४४.
 चिमाजी आप्पा पेशवे (२ रा) १७४,
 १७५, १७७, १७८.
 चिंतामण दीक्षित कर्वे उपाध्ये १७९.
 चित्तो रामचंद्र लिमये १४६, १७०.
 चौल १९, २२, २३, २८, ३०, ३४,
 ३५, ६८, ६९, ८६, ९१, १८९;
 चा सुभेदार ३५.
 चौलकर बजाजी ९१.
 चौलकर पिलाजी तन्वीन महाले ९१.
 छत्री निजामपुर ४, १२, ११०.
 छोटेमिया १४४.
 जगजीवन गुजर ९८.
 जगदीश्वराचा प्रासाद (वाडेश्वर महादेव)
 ४९, ५८, १२८, १३४, १६९.
 जनार्दनपंत ७५, ७६.
 जयराम कृष्ण १४२, १६३.
 जयरामपंत जोशी १४६.
 जंजिरा (महरुसा) ३, १५, १०५ ते
 १०९, १४४; मोहीम १०५, १०८,
 ११३.
 जाखो रुद्र १६.
 जानकीबाई (राजारामाची भार्या) ७२.
 जामदारखाना ९.
 जावजी लाड (रायगडचा सरनोबत)
 १११.
 जावळी सुभा १४, १६; बहल कलह १४,
 १८९; हुन रायगडास प्रयाण १८.
 जांभळी १७.
 जॉर्ज रॉबिन्सन ३४.
 ज्याव फिरंगी ११९.
 जिजाबाई ५, ३४, ४९, ६२, ६५,
 ६६, ८४, १०४, १८१; स्मारक ५.
 जेम्स डग्लस ३, १०, १९३.

श्रीश्री धोंडो विश्वनाथ १३१.

जोर १७, १९.

झुलफिकारखान २, ९३ ते ९७, ९९, १०३.

झोलई (कसत्रे वाडी) १२०, १२१,
१२९, १३०.

ठकमक टोंक ३, ८, १२; दंतकथा १२,
१३२.

ठाकसाळ (रायगड) २६.

टॉमस मिचेल ३४.

टॉमस निकल्स २९.

ठाकूर दुर्गादास ७९ ते ८१.

डेंशडुड १८७.

डवळें (मौजे) १९, १६४.

डवळा घाट १९.

तळें ११७, ११९, १८४.

तळोजें १२५.

ताननाक पांगारकर १२०.

ताम्हणें १३६.

ताराबाई १०३, १०८.

तुकोजी होळकर १५२, १५३.

तुडील (तेपे) १४, १०९, १६४, १६५.

तुलनाजी मरळ १११.

तुळाजी आंगरे १९१.

तुळाजी पानवेकर १४८.

तुळ्यापूर ९२, ९६.

तेटघर ११९.

तोतया १५०, १५२, १५३.

तोफा (रायगड) १३९.

भ्यंबक विनायक (सरसुभेदार) १६३.

भ्यंबकजी डेंगळे इंग्रजांचा रोष १८२.

दत्ताजीपंत वाकनिवीस ४०, ५२.

दर्या बुरूज (महाड) ११६.

दलपतराव पाताणे १०३.

दाजीपंत देशमूख १७५.

दादली १५२.

दादा गद्रे १७० ते १७२.

दादाजी रघुनाथ देशपांडे ८९.

दादासाहेब (पेरावे) ११६, १४०,

१४२, १४३, १४५, १५०, १५१,

१७१.

दादोबा पुरंदरे १०७.

दाभोळ १५, २२, २७, ३४, ६२;

मोत्यांची वृष्टी १९०.

दासगांव १५१, १५४, १६४.

दिनकर गोसावी १८९.

दिवाकर गोसावी ८७.

दिछी ५०, १००, १०४.

दिलेरखान २४, २७, ७१.

देवदेवता व उत्सव (रायगड) १२५ ते
१३१.

देवजी गोपाळ सवनीस १६१.

देवजी शिकें १०३.

देवराव मेषदयाम ११०.

दौलतराव कुंजीर १६२.

दौलतराव मोरे १६, १७.

दौलतराव शिंदे १७१, १७२, १७४.

घरणगांव (डुमगांव) ६७, ६८.

घनाजी जाधव ९४, ९९.

घर्म सावंत १०१.

घर्मोजी महाडीक ११९.

धोंडबाराव दामणे ११९.

नगरकर वेंकाजी लक्ष्मण १४४.

नगरखाना १०, १२५; वरील माणसें
१२५.

नवलनाक फकीरनाक १४४.

नवहस्त-रघुनाथ पंडितराय ५२, ५३,
८५, ८७.

नवी लेखनप्रशस्ती ५२.

नागोठणें २९, ३४, ३५, ७०, ८९, १९३.

नाचणटपे (रायगड) ११८.

नातें (तपे) १४, ११२, ११५, ११६,
११८, १२२, १२८, १३६, १५२,
१७८, १९२; कर जोशी १२७; कर
गोंघळी १२७.

नांदगांव (मौजे) १३०.

नांदवी-पुरार १४४, १५४, १६८.

नानचंद दाणी १६७.

नाणा दरवाजा (रायगड) ६, ११७,
११९, १३२, १३३; वर्णन ७;
डुख्स्ती १२.

नाना फंडणीस ५४, १२५, १३३, १४०
ते १४२, १४६, १७० ते १७३,
१७६; महाडचें कारस्थान १७१,
१७२; रायगडास गेले १७० ते १७२.

नानासाहेब पेशवे ११५, १६२.

नारबा मंत्री १०७.

नारायणराव पेशवा ५, ११४, ११६;
१४२, १४३; रायगड घेतला ११६
ते १२०.

नारायण शेणवी ३०, ३२ ते ३५, ४०,
४८, ६८; मुंबईकरांस निरोप ३३;
मार्फतीनें शिवाजीशीं तह ३३.

नारो गोविंद आवटी १५४, १५८,
१७७ ते १७९, १८३, १९२.

नारोपंत अमात्य (सचिव) ८८, ११३.
नावडी ९२,

निकल्सकृत रायगडवर्णन ३०; ची व संभा-
जीची भेट २९, ३०; शिवाजीची भेट
३०.

निजाम १४१, १७२, १७३, १७६.

निजामपूर ४, ३०, ३५, ६८, १२९,
१६७.

नितळपुरी (निश्चलपुरी) गोसावी ४४,
५६, ६२ ते ६६, ८४; कृत राज्या-
भिषेक ६३, ६५, ६६.

निंबाजी भास्कर १७५.

निंबाजी विठ्ठल १४२.

निराजी रावजी ३२ ते ४१, ५२.

निळो गणेश १५८, १७२.

निळोपंत पेशवे ७९.

निळोपंडित ४८.

निळो शामजी सवनीस १०१.

नूरमहमद जमातदार ११८, ११९.

नेताजी पालकर ७९, ८०.

नेसरी ६४.

पटवर्धन बाळाजीपंत १४०, १७३,
१७६ ते १७८.

पतंगराव (राजे) १४, १५.

पनाळघर १३६.

पन्हाळा ७५, ७६, ९१, ९४; शिवा-
जीनें घेतला २७.

परमानंद कवींद्र ४४, ८२, ८३;
कृत मुद्राश्लोक ५१, ५६; काव्यें ८२,
८३, ८५; चरित्र ८२.

परशराम केशव सबनीस १०१.

परशराम त्रिंबक प्रतिनिधि १५४.

परशराम क्षेत्र (भार्गवक्षेत्र) ५४, ६२,
६४, १७७.

परळी २८, ९७, ११२.

पळसगांव खुर्द व बुद्रक १३६.

पाचाड सावंताची चौकी ५, ६, ३०,
३२, ३५, ७५, ७६, ८२, ९०,
१००, १०१, १०४ ते १०७,
१०९ ते ११२, ११५ ते ११८,
१२० ते १२२, १६० ते १६२,
१६६, १६७, १७१, १७९, १८५,
१९३; मजरे १२९ ते १३१,
१३५; कोट ५; पेट ५; आंबा-
बाई ८२; देव १२९, १३१;
कर जोशी ११८, १२७; चक-
मक १८५; सोमजाई १२०, १२९,
१३०.

पातशाही जमाखर्चाचा जाबता ५०.

पार्वतीबाई पेशवे १४५.

पारघाट १९, १७७.

पालखी दरवाजा (रायगड) ९.

पाली ७९, ८१, १८४.

पालें १६६.

पिंगळे मोरोपंत ३७, ४०, ४८, ५२,
६७, ६८, ७३, ७५ ते ७९, ८४,
८८, १७५, १८९.

पिट (कॅम्प्टन) १९३.

पिलाजी (-शिवाजीचा वकील) २८,
२९.

पिलाजी शिकें १०३.

पिसाळ सूर्याजी ९५, ९७.

पीलखाना ११.

पुजारी बकाजी पांड्या (सिंहासनाचा)
१२२.

पुंडलीक राम फडणीस ११७.

पुणें २, १००, ११०, ११६, १२०,
१२१, १४३ ते १४५, १५०, १५२,
१६७, १७२, १७४ ते १७७, १७९,
१८३, १८७.

पुतळाबाई (शिवाजीची भार्या) ७३,
७४.

पुरोहित केशवभट्ट दामोदरभट्ट ८६.

पुरंदर २, ४५, १४०, १४७, १४८,
१७५; तह २४, १८२, १८३.

पैठण ४१, ४२, ६३.

पोटल्याचा डोंगर १८५ ते १८७.

पोतनिसांचा वाडा (रायगडकर) १०.

पोतनीस हकीकत - ११३ ते ११५,
१३९, १४५.

पोलादपूर २१, ८२, १०९, १५२,
१८६.

प्रतापगड २, ६२, ६४, ९४, १४०, १४२,
१७३, १७७; भवानी ३५, ४५,
७८.

प्रतापराव गुजर ४५, ६२, ६४, ७१, ७२,
९७, १८१.

प्रतापराव मोरे १८.

प्रतिनिधी १०६ ते १०९, १५०,
१५१, १६४; रायगड घेतला १०६,
१०७.

प्रतिनिधी गदाधर प्रल्हाद ९७.

- प्रधानांचे वाडे (रायगडवर) १०.
 प्रभाकरभट्ट पुरोहित ४८.
 प्रव्हाद निराजी ३५, ४०, ९१, ९३, ९४.
 प्रौथर कर्नल ८, १८३ ते १८७.
 फतहमुल्क (रायरीचा हवालदार) १६.
 फतेजंगखान १००.
 फत्तेसिंग भोसले १०६ ते १०८.
 फिल्हजंग ९०.
 फिलिप गिफर्ड २३.
 बजाबा शिराळेकर १४२, १७१, १७३.
 बरवाजी कड्ड ११९.
 बहादूरखान १७, ९०.
 बळवंतराव नागनाथ १७५, १७६.
 बाकाजी नार्ईक महाडीक १०८.
 बाजारपेठ (रायगड) ११.
 बाजी भीवराव ११०, ११२; चें शाहूस
 पत्र ११२.
 बाजी येरंडकर ११९.
 बाजीराव पेशवा (पहिला) १०५ ते
 ११०; प्रतिनिधीशी मतभेद १०८,
 १०९.
 बाजीराव पेशवा (दुसरा) ११४, १३१,
 १४४, १५४, १६९, १७०, १७२ ते
 १८०, १८२ ते १८४, १९१; बरो-
 बर पळालेले १७५.
 बाजीराव बर्वे १७५.
 बाणकोट (हिंमतगड) २४, २५, १०९,
 १११, १३४, १५० ते १५२, १५४.
 बाणाजी बंडगर १४६.
 बापुजी जनार्दन १४३, १४७.
 बाबाजी चव्हाण १४५.
 बाबुराव सालेकर १४६.
 बाबुराव कृष्ण गोरे १७२.
 बारभाई १५१, १५२.
 बारटाकी (रायगड) ११.
 बालकाजीराव पालांडे ११७, ११९,
 १२०.
 बालेकिल्ला (रायगड) ९, ११.
 बावले १६७.
 बाळ दीक्षित १४४.
 बाळकृष्णभट्ट क्रमवंत ४७.
 बाळकृष्ण गोपाळ भातखंडे १६९.
 बाळकृष्ण पांडुरंग १६१, १६२.
 बाळभट्ट (प्रभाकरभट्टाचे पुत्र) ४७,
 ६२.
 बाळाजी (संभाजीचा वकील) ६९.
 बाळाजी आवजी चिटणीस ४२, ४३,
 ५२, ५३, ७५.
 बाळाजी विश्वनाथ १०४.
 बाळाजी सावंत देसाई १६१.
 बाळोजी धोंडजी हमठेरे १६२.
 बाळोजी नार्ईक दिवेकर १६२.
 बाळोजी कुंजीर १५८, १७२ ते १७७.
 बिरवाडी ४, १७, ११६, ११८, १२१,
 १२५, १३६, १५१, १५२, १५४,
 १६४, १६५, १७५ ते १७७; तपे
 १४, ९६.
 बिरुदावली (छत्रपतिपदाची) ५५.
 बिंबाजी पवार ११२.
 बोरघाट १८४.
 ब्रह्मपुरी ९७.
 ब्राह्मणतळे (रायगड) ११.

भगत कडू १३०.
 भगवंतराव कुंजीर १६२.
 भगवंतराव बाजी १२३.
 भगवा ध्वज (मराठ्यांचा) ५१.
 भट्ट घराणें (पैठण) ४१.
 भवानी (रायगड) १२८; टोंक ३, १२.
 भवानी तलवार ९८.
 भाईचंद गुजर १६७.
 भाणदें १३५.
 भालचंद्रभट्ट ४२.
 भिकाजी बछाळ साने १७२.
 भिकाजी नारायण १६१.
 भीमजी (वकील) ३१.
 भीवराव पानशे ११७, १७५.
 भूषण कवि ५६ ते ५८, १८१; कृत राय-
 गड. वर्णन ५६ ते ६०; कृत शिव-
 प्रशस्ती ५८ ते ६०.
 भोसले परसोजी ७३.
 भोसले १७३, १७६.
 मकाजी जाधव १३१.
 मजमदार विसो राम १८.
 मदनशहा (साधु) ७.
 मदारशहाची कबर (रायगड) ८,
 १२९; कोटी १३२; चौकी ११७,
 ११९, १३३.
 मढेबाट १७५, १७७, १८३.
 मदनसिंग ९७.
 मनमेळ प्रेम गोलंदाज ११९.
 मनोरि (रायगड) ९, १०.
 मनोहरगीर गोसावी १७५.
 मलिक जमरूत (रायगडचा हवालदार)
 १५.

मशीद (रायगड) ७; मोर्चा ७.
 महरसा (जंजिरा पहा).
 महाडकर विठ्ठल त्रिंबक ७५.
 महाड २, ३, ५, १५, २४, २५, २७, ८९,
 ९०, १०५, १०६, १०९, ११२,
 ११३, ११५ ते ११७, १२५ ते
 १२७, १४३, १५० १५२, १५४,
 १५७, १६०, १६५, १६७, १६८,
 १७० ते १७२, १७५, १७६, १८४,
 १८५, १८८, १९१; आपूस तळें
 १११; गोंधळी १२७; परगणे १४,
 १००, १६४; महाराजांचा वाडा
 १०.
 महादरवाजा (रायगड) ६ ते ८, १२,
 १३३, १३४, १३९, १८७.
 महादाजी गणेश कुंटे १६९.
 महादाजी बछाळ १५२.
 महादाजी त्रिंबक ११७.
 महादाजी निळाजी (सबनीस) १६२.
 महादजी पाटील ८६.
 महामूनकर आप्पाजीराव १४१.
 महामूनकर चांदबाराव ११९, १२०.
 महिमाजी पालांडे १०२.
 मल्हारी गात १४५.
 मल्हारनाक वाडकर १३६.
 म्हसोबा (रायगड) १३१.
 माणगांव ३, ४, १०४.
 माधवराव पेशवे (१ ला) ११५, ११६.
 माधवराव पेशवे (सर्वाई) १४४, १४७,
 १७०.
 माधवसिंग ९७, ९८.
 मानसिंग खलाटे १४६.

- मानाची वल्ले देण्याबाबतचे संकेत ५३,
५४.
मानाजी मोरे ९२, ९३, १९०.
मारुती (रायगड) ११, १२९.
माल पाटील १७.
मावळचे देशमुख १७; जावळी प्रकरणी
शिवाजीस साक्ष, त्यांचा मान ५३.
मावळ प्रांत ११३.
माया नाईक मंडारी ९१.
मार्टिन ७३, ७४.
मांगडे राणोजी ११९.
मांगरूण १३६.
माल्कम १८३; रायगड परत दिला
१८३.
मीरखान पठाण (होळकराचा सरदार)
१७७.
मुकब्रखान (शेख निजाम) ९२.
मुजुमदार त्रिंबक बहिरव १२३.
मुंबई ३८, ३३, ३४, ३९, ४०, ६९,
१०७, १६६, १८४, १८५;
शिवाजीस नजराणा ३३; नाणी ३७;
फाजे पत्र ३०, ३१; सुरतेश पत्र
३३, ७७, ८९.
मुळा अहमद (कल्याणचा सुभेदार) २०.
मुहम्मदशाहा आदिलशाहा १९.
मेस्तर जमा फरासिसीण १४७.
मेहेंदळे बहिरो रघुनाथ १४४.
मोने धोंडो नारायण १२१.
मोरोजी नाईक संकपाळ १४६.
मोरो बापूजी फडके १५० ते १५२.
मोरो रामचंद्र फडणीस १६१.
मोरोपंत सवनीस ९७.
मोहोपरें १५२.
मौलवेअर (इंग्रज वकील) ६८.
मॅथ्यू टेलर २३.
यमाजी शिवदेव १०८.
यशवंतराव मोरे— १६, १८, ११५, ११७
ते ११९, १२१, १५८.
यशवंतराव पानसे १७५.
यशवंत महादेव पोतनीस १०५, ११४,
११५.
यशवंतराव होळकर (रायगडला वेढा)
१७३ ते १७८, १८०.
यशोदाबाई पेशवे (सवाई माधवरावांची
भार्या) १३८, १७४, १७५, १७७
ते १७९; रायगडावर राहणें; मारकरी;
व्यवस्था; मृत्यू १७९, १८०.
येरुणकर कृष्णाजी हराजीराव १०१.
येरुणकर आनंदराव कृष्णाजी १०१.
येसजी नाईक चांदलेकर (हवालदार)
१६२.
येसजी नाईक पवार १२१.
येसाजी गायकवाड १०७.
येसूबाई ९३ ते ९७, १०४.
योगी वसणें १२५.
रंगमहाल (रायगड) १०.
रघुनाथ रंगाजी देशपांडे १५३.
रणमस्तखान १९०.
रहीमखान (रायरीचा हवालदार) १५.
राईरकर (काश्मी) १२९.
राघो व्यंकटेश ११०.
राणोजी आंगरे १९१.

राघोपंत गोडबोले १७१, १७३.
 राघो सदाशिव १४२.
 राजगड २, २४, ११०.
 राजपुरी २७, ९०, १०४, १०८, १५१;
 प्रांत राजपुरी ११६.
 राजवाडा १३४, १३७; दुरुस्ती १३४.
 राजव्यवहारकोश ५२.
 राजहुडा - १२०.
 राजापूर - २२, २८, ३०, ३१, ३३
 ते ३५, ३८, ३९, ७३, १८९;
 अिप्रज कैद्यांची सुटका २२, २३;
 गंगा ६२; बखार ७०.
 राजाराम छत्रपति ६१, ६६, ७१ ते ७२,
 ७३, ७५, ७६, ८४, ८८, ९२ ते
 ९६, ९९, १०३, १०८; मुंज व
 लम ७१, ७२.
 राज्याभिषेक परंपरा (महाराष्ट्रातील) नष्ट
 ४१; विद्यापीठें नष्ट ४१.
 राज्याभिषेक तयारी ४५; प्रारंभीचीं
 धार्मिक कार्ये - व्यवस्था - ४५; शक
 ५४, वर्णन ५५; दानधर्म ४४, ४६,
 ५५; दरवार वर्णन ४७, ४८.
 राणूबाई (रायगड) १२१, १२९.
 राज्यारोहणाचें महत्त्व ४३.
 राण्यांचे महाल (रायगड) ९.
 राम शेणवी ३०, ७०.
 रामचंद्र त्रिंबक मुमंत ५२, ५३.
 रामचंद्र नीळकंठ अमात्य ५२, ९४, ९९.
 रामदासस्वामी ७१, १८९, १९०.
 रामनाक सिरकोल १२०.
 रामराव प्रभु २२.
 रामराजा (शाहूचा वारस) ११५, ११६.

रामाजी दत्तो ४४, ७१.
 रामोजी वाडकर १६.

रायगड —

नांवे - रायरी, तणस, राशिबटा,
 नंदादीप, १; इस्लामगड २, १७७ ते
 १८१; रायगिरि, राहीर, मामले रायरी
 १०३, १०४; अक्षांश, रेखांश, उंची
 ३; दर्शन ३; जाण्याचे मार्ग ४; अठरा
 कारखाने ४; तटबंदी ८; चढण ५ ते ७;
 पायऱ्या ८; निजामशाहींत रायगडचा
 उपयोग १; रायगड हें नामकरण २;
 राजधानी म्हणून पसंतीचें कारण २;
 कानडी ग्रंथांतील रायगडप्रशास्ती २;
 वरील शिलालेख ११; एक्याणव
 कलमी बखरींतील रायगडवर्णन -
 साधुसंत वर्णन ४४; आदिलशाही
 सत्ता व नियंत्रण १५, १६;
 व्यवस्था १२२ ते १२५, १९३;
 खर्चाची तरतूद १६४, १६५;
 सामान पुरविण्याचे मार्ग व व्यवस्था
 १६६, १६७; सरदेशमुखी १०३;
 मामलेदार - दर्जा, मानपान, नेमणूक
 १५६, १५७; त्यांच्या हाताखालील
 नोकर १५८; त्यांचें वेतन १५९;
 कामगारांचे पगार १६०; वरील नोकरां-
 बद्दल जाबता १६० ते १६३;
 हवालदार व अधिकारी १६२; सर-
 सुभेदाराची किल्ल्यांवरील तपासणी व
 व्यवस्था १६३, १६४; शिबंदी,
 तिचें अन्यत्र कामकाज १४९, १५०;
 परिसरांतील पहाऱ्यांचीं ठिकाणें १३८,

१४१; वरील दिवडी लावावयाचीं ठिकाणें १२५, वकरे वळी देण्याचीं ठिकाणें १३०; वरील बालपरवेशी व कुणबिणी १६८, १६९; पाय-ध्याशी युद्ध १०९ ते १११; पेशव्यानें रायगड व कोंकणांत बंदोबस्त केला १८३; पुन्हा घेण्याचे अयशास्वी प्रयत्न ९९; घेण्यांतील गावें १६६; वर भूकंप १९०, १९२; वर मोत्यांची वृष्टी १९२; रायगड, पाचाड व वाडी येथील शाकारणीचीं ठिकाणें १३५ ते १३८.

रायनाक १८८.

राव (हु) जी सोमनाथ २३, ३७, ८५, ८८, १९०.

राहीरकर गण जोशी १२६.

रास्ते १७३.

माधवराव रास्ते १७४ ते १७७.

रायाजी उत्तरेकर १४६.

रूपराम चौधरी १७५.

रेवदंडा ३५, १५०, १६८.

रेमन् लेफ्टनेंट ७, १८७.

रंभाजी दौंड (हवालदार) १६२.

रॅडॅल्फ टेलर २२, २३.

राडवली (मौजे) १००.

रिंगणा ३, २४, ११५ ते ११७, १२१,

१३०, १३१, १३५, १३९, १४६,

१४७, १५७, १६० ते १६२, १६४,

१८८; चढ ३, ४; माहिती

४; उपयोग ४; रिंगणा घेतला

१२१; डुरुस्ती १३५; वरील

शाकारांचीं ठिकाणें १३६; श्रीजननी

१३०, १३१; सोमजाई १३०,

१३१; वरील कैदी १४६, १४७;

घेण्यांतील गावें १६६; वरील

हवालदार व अधिकारी १६२;

अधिकारी व शिबंदीचा खर्च १६०.

लिंगोजी हवालदार १११, ११२.

लुमाजी वाडकर १६,

वरंधा घाट १५२, १७७.

वसई-७०, १५१, १५४, १६७,

१७७; तालुके वसई ११६.

वाई १५, ११८, १७०, १७७.

वाघोवले १३६.

वाडी (रायगडवाडी) ४ ते ६, २९,

३०, १००, ११० ते ११२,

११५, ११६, ११८, १२०, १२१,

१२७, १२९, १३५, १६६.

वाराणशीबाई (पेशवे) १८३, १८४, १८६,

१८७; शब्दचित्र १८७; पुण्यास

खानगी १८८.

वारंगी १६७, १९१.

वासुदेवभट कर्वे १४३ १४४.

वाळण खोरे (तर्फ) १६४, १६५.

वाळण कुंड ४, १३०.

विजयदुर्ग १७१, १७५; तालुका १५०.

विठ्ठलपंत गडनिवीस ११२.

विठ्ठल यशवंत पोतनीस (खासनिवीस)

११५ ते ११७, ११९, १३५.

विठ्ठल विश्वनाथ १५८.

विनायक हरी मजमदार १५८.

विशाळगड ९१, ९२, ९४.

विश्वासराव पवार ११०.

शिवाजी केशव सरसुभेदार १५६, १६३
 विल्किन्स (लेफ्टनंट) ७०.
 विहेरें- तपे १४, १०९; तर्फ १६४,
 १६५.
 विसाजीपंत वाडदेकर १७०.
 विवेकसभा (रायगड) १३४, १७२.
 वेरिंग ७०, ७८.
 वेंक्या महार व त्याचे साथीदार १४६.
 शाहाबुद्दीनखान ९०
 शाक्तपंथ ८४; चें तत्त्वज्ञान ८४, ८५.
 शामजी २९.
 शामजी आवजी ५३.
 शामजी बछ्छाल देशाधिकारी १०३.
 शामजी रुद्र ११२.
 शाहू ८५, ९३, ९६ ते ९८, १०३ ते
 ११५.
 शाहू दुसरा छत्रपति ५४.
 शिही जंजिरेकर- ६९, ८१, ८९ ते ९१,
 १०४, १०६ ते ११३, ११५, १२२,
 १४४, १४५, १५०, १५१ ते
 १५४, १६८, १७१ ते १७३; अबदल्ला
 १०१ ते १०५; अिसूफ १४४; जोहार
 १०१; सालीम १०१; अंबर १५,
 १०५, १०९ ते १११; सात (सैद)
 १०१, १०९, १११; रसूल १०५;
 संबुल १०५; रहयान १०५; हसम
 १०५; रहमान अबदल्ला १०५, १६८;
 याकूदखान, २७, १००, १०१, १०५;
 बाळूमिया १४४; शिहीवरील मोहीम
 १०५; उपद्रवाभुळें दौलतखान
 दर्शासागर कल्याणपर्यंत आरमार
 बेऊन जातो ६९; शिवाजीशी

दांडा येथील आरमारी लढाई २७;
 शिही आणि रायगड १०१, १०२,
 १५३ ते १५५.
 शिही जोहार (विजापूर दरबार) २२.
 शिर्काई देवी (रायगड) ६४, १२०, १२१,
 १२६, १२७, १३०, १३४.
 शिवभारत-८२.
 शिवयोगी ८४, ८५.
 शिवसिंग (सूरसिंगाचा मुलगा) १००.
 शिवाजी महाराज २, ७ ते ९, ११, १२,
 १७, १९, २२ ते २४, ३३ ते ३६,
 ३८ ते ४९, ५२, ५८ ते ६०, ६२ ते
 ६९, ७१ ते ७३, ८४, ८६, ८८, ८९,
 ९१, १०३, १०८, १७५, १८०, १८१,
 १८९, १९०, १९३. महाराजांचा
 वाग ५; मोन्यांशी संघर्ष १६ ते १८;
 मोन्यांच्या प्रदेशातील वतनदारांस
 साह्य १७; रायगडला वेढा १८;
 शिवाजी व गागाभट्ट यांस मानवणारें
 तत्त्वज्ञान ४२; राजधानीच्या
 स्थानाची निवड २६, ४३; राज्या-
 भिषेकाची इच्छा ४२; मुंज
 ४५; चरित्राचे समकालीन आधार
 ४३, ४४; सुवर्णतुळा ४६; सुवर्णस्नान
 ४८; राजमुद्रा ५१; राज्याभिषेका-
 पूर्वीचे अपशकुन ६२; पहिल्या राज्या-
 भिषेकसमयीचे अपशकुन ६५; नंत-
 स्चे अपशकुन ६५; दुसरा राज्या-
 भिषेक ६६; सुभेदार बहादूरखानाशी
 युद्ध ६७; घरणागांवची लूट ६७; अंत-
 कार्णी समीप असलेले लोक ७२;

- निर्याण ७२, ७३; मृत्यूबद्दल औरंग-
शेख व खाफीखान यांचे उद्धार ७४.
- शिवाजी बखाल १५८.
- शेख अबु १८६.
- शेख अल्ली (रायरीचा हवालदार) १५,
१६.
- शेख निजाम (मुकबलान) ९२.
- शेख मिरा (वाई) ११० ते ११२.
- शेख याकूब (शेखजी) १०५, १०७.
- शेखता घाट १७७.
- शेख घरणे (पेंढण) ४१; शूद्राचार
शिरोमणि ग्रंथ ४१, ४३.
- शेखके खंडोजी १२१.
- शंकराजी नारायण (सचिव) ९४, ९९.
- शिंदे १७१, १७३, १७६.
- श्रीगोंदे टोंक १०, १२.
- शृंगारपूर ८४.
- सकवारबाई ७३.
- सखारामबापू बोकील (सखाराम भगवंत)
५४, ११६, १३२, १४० ते १४२,
१४७, १४८, १५१; कैद १४०
ते १४२.
- सखाराम धोंडदेव १४४.
- सखोपंत (शिवाजीचा वकील) २५.
- सदावती मल्हार गोसावी ८६.
- सदाशिव माणकेश्वर १८३.
- सदाशिव धोंडदेव नातू १४३.
- सदाशिव विश्वनाथ कोल्हटकर १४५.
- सभासद ४३, ४४, ४७; कृत गागाभट्ट
प्रशस्ति राज्याभिषेकवर्णन, सुव-
र्ण कृतानाम ४६.
- सय्यद कबीर लष्करी (रायरीचा हवाल-
दार) ५१.
- सर्वोत्तम शंकर १६३, १६४.
- सलाबतखान २३.
- सातारा १०७, १११, ११२; किल्ला
१८९; छत्रपति १८०; सातारा
वेतला २८.
- सापळखिड १९.
- साव म्हाली न्हावी ११९.
- सालेर ४५, ६८.
- सावरट १६७.
- साष्टी ११६, १५०, १५१, १५३, १७१.
- सिलीमकर हैबतराव १७, १८, १९०,
१९१; त्याचा मुलगा चंद्रराव संभा-
जीच्या कैदेत १९०, १९१.
- सुकचंद वाणी ११९.
- सुपेकर येसजी ८७.
- सुभेदार कृष्णाजी बाबाजी १८.
- सुरत २, २३, २४, ३३ ते ३५, ६८,
६९, ७३, १०४, १५२, १६६;
सुरत लुटले २६.
- सुरवारव बुरुणकर १४६.
- सुवर्णदुर्ग ११६, १५२, १७५, १७७,
१८०, १८४.
- सूरसिंग १००.
- सूर्याजीराव शिंदे १४५.
- सेखोजी आंगरे १०६.
- सोमगड १८३.
- सोमनाथभट्ट कात्रे ४२.
- सोयराबाई ४६, ७३ ते ७७, ८०, ८१,
८५; मृत्यू ८१.

सोहनी बलवंतराय १७७.

संगमवाडा ९१.

संगमेश्वर ६२, ७०, ८६, ८८, ९२.

संताजी विन नागोजी शेलार १६२.

संभाजी छत्रपति २९, ३४, ३६, ४८,
६५, ६९ ते ७१, ७४ ते ८०,
८२ ते ९३, ९६, १०८,

१९०, १९१; विषप्रयोग ८०;

वधाचा कट ८०; राज्यारोहण

७८, ७९; रायगडवर धरपकड

७६, ७७; रायगडवरील

व्यवस्था ८७, ८८; रायगडवरील

संपत्तीची मोजदाद ७८, ७९;

पन्हाळ्याचा बंदोबस्त करून रायगड-

वर आगमन ७५, ७६; अिप्रजं

वकील व संभाजी यांची रायगडवर

भेट ६९, ७०; कॅ. गेरी व ले०

विल्किन्स या अिग्लिझ वॅकिलं-

बरोबर तह ७०; जंजिन्यावर स्वारी

८१, ८९, ९१; संभाजी व कळशा

यांस अटक ९२.

संभाजी जांगड १६८.

संभाजी दौंड १२१.

सांदोशी १६७.

सिंहगड २, १४०, १७५, १८२, १८३.

सिंहासन ९, ३३, १२४, १२५.

सुंदरजी (शिवाजीचा वकील) २८.

स्वराज्य तीन हप्त्यांत सिद्ध झालें ५२.

हणमंतराव मोरे १६, १७.

हणमंतराव साळवी १५८, १६१.

हतलोटचा घाट १९.

हतलोली १३६.

हत्ती महाल १३४; हत्ती तलाव ८.

हबसखान (तळकॉकणचा हवालदार)

१५.

हबाजीराव राणे १६१.

हर सरनोबत १०१.

हरसूल ८७.

हरी गणेश ११२.

हरी पुरुषोत्तम १५८.

हरिपंत फडके १५२, १७१, १७४.

हरिपंत भावे १७६.

हरि मोरेस्वर पंतराजाज्ञा ११०.

हिरकणी बुरूज (टॉक रायगड) ३,

७, ८, ११७, १३२; दंतकथा

१२.

हिरोजी फर्जंद ७९, ८०.

हेन्री रेव्हिग्टन (रेसिडेंट) २२, २३.

हैबतखान (निजामशाही अधिकारी)

१४.

होन सावंत १००.

हंबीरराव मोहिते ४५, ५२, ७५, ७६,

८८.

हंसाजी खैरा (खैर) १२० ते १२२

१५८.

हॉल (मेजर) १८४, १८५.

क्षेत्रपाळ (मौजे) १९.

“ रायगडची जीवनकथा ” या पुस्तकात रायगडवर घडलेला सर्वविध इतिहास साद्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे. रायगडच्या इतिहासासंबंधाने आजवर जे संशोधन झाले, ते सर्व या पुस्तकात अंतर्भूत झाले आहे ; तेवढ्यापुरते हे पुस्तक संकलनात्मक मानता येईल. पण रायगडच्या परिसरात हिंडून अनेक असंशोधित, अव्वल दर्जाचे कागद पाहून, नकलून घेऊन त्यांचा येथे प्रथमच उपयोग केला आहे. पेशवेदप्तरातून रायगडसंबंधीची बरीच माहिती येथे प्रथमच ग्रथित केली आहे. श्रीभारत इतिहास संशोधन मंडळातील स. ग. जोशी-दप्तर, चंद्रचूड-दप्तर यांतील अप्रसिद्ध माहितीचा अंतर्भाव येथे केला आहे. अशा तऱ्हेने प्रथमच पुढे येणारा मजकूर भरपूर असून त्याने या पुस्तकाची किमान दहा प्रकरणे सजविली आहेत; तेवढ्यापुरते हे पुस्तक संशोधनात्मक आहे. रायगडचा बराच अप्रसिद्ध इतिहास देऊन हे पुस्तक अद्ययावत् केले आहे. पूर्वीच्या संशोधनातून निर्माण झालेले अपसमज दूर केले आहेत व अनेक संशोधित ऐतिहासिक पत्रांची मितिशुद्धि केली आहे. यायोगे, प्रस्तुत विषयातील वाचकांच्या ज्ञानात भरपूर भर पडेल, असा विश्वास वाटतो. रायगडचा इतिहास संशोधनपूर्वक लिहिणे हे राष्ट्रीय कर्तव्य-ऋण होते व ते ऋण फेडण्याचा लेखकाचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.